



# महाराष्ट्रातील वन्य प्राणी

• सौ. शेलजा रोवर्ट ग्रेब



महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई



# महाराष्ट्रातील वन्य प्राणी

कृत दिलजीत सिंह  
दिलजीत सिंह का जन्म १९५४  
मुख्यमंत्री राज्य परिषद  
मुख्यमंत्री राज्य परिषद  
मुख्यमंत्री राज्य परिषद





# महाराष्ट्रातील वन्य प्राणी

सौ. शेळजा गवर्ट ग्रव,

इंस्टिट्यूट ऑफ रिस्टोरेशन  
Institute For Restoration of  
Natural Environment  
Kanyakumari Dt. T. N.



महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संरक्षण मंडळ, मुंबई

प्रथम आवृत्ति १९७८  
द्वितीय आवृत्ति २००३

© प्रकाशकाधीन

प्रकाशक :

सचिव,  
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ<sup>१</sup>  
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय इमारत,  
तिसरा मजला, १७२, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मार्ग,  
दादर, मुंबई - ४०० ०९४.

मुद्रक :

व्यवस्थापक,  
शासकीय फोटोजिंको मुद्रणालय,  
पुणे-४११ ००९.

किंमत : रुपये १०५/-

माझी आई श्रीमती मुशिला सदाशिव सोमणे  
हीस प्रेमपूर्वक अर्पण, तिच्याच स्फूर्तीने हे  
पुस्तक पूर्ण केले गेले.

सौ. शैलजा ग्रब

माझी आई श्रीमती मुशिला सदाशिव सोमणे  
हीस प्रेमपूर्वक अर्पण, तिच्याच स्फूर्तीने हे  
पुस्तक पूर्ण केले गेले.  
  
माझी आई श्रीमती मुशिला सदाशिव सोमणे  
हीस प्रेमपूर्वक अर्पण, तिच्याच स्फूर्तीने हे  
पुस्तक पूर्ण केले गेले.



निवेदन

आधुनिक शास्त्रे, ज्ञानविज्ञाने, तंत्र आणि अभियांत्रिकी इत्यादी क्षेत्रात त्याचप्रमाणे मारतीय प्राचीन संस्कृती, इतिहास कला इत्यादी विषयांत मराठी भाषेला विदापीठाच्या स्तरावर ज्ञानदान करण्याचे सामर्थ्य यावे हा मुख्य उद्देश लक्षात घेऊन साहित्य संस्कृती मंडळाने वाडमय निर्मितीचा विविध कार्यक्रम हाती घेतला आहे. मराठी विश्वकोश, मराठी भाषेचा महाकोश, वाडमयकोश, विजानमाला, भाषांतरमाला, अंतरभारतीविश्वमारती, महाराष्ट्रितिहास इत्यादी योजना या कार्यक्रमात अंतर्भूत केल्या आहेत.

मराठी भाषेला विद्यापीठीय माथेचे प्रगल्भ स्वरूप व दर्जा येण्याकरिता मराठी विज्ञान, तत्त्वज्ञान, सामाजिक शास्त्रे आणि तंत्रविज्ञान या विषयांवरील संशोधात्मक व अद्यावत माहितीने युक्त अंशा यंत्राची रचना मोठ्या प्रमाणादर होण्याची आवश्यकता

आहे. शिक्षणाच्या प्रसाराने मराठी भाषेचा विकास होईल ही गोष्ट तर निर्विवादच आहे. पण मराठी भाषेचा विकास होण्यास आणखीही एक साधन आहे आणि ते साधन म्हणजे मराठी भाषेत निर्माण होणारे उत्कृष्ट वाडमय हे होय. जीवनाच्या भाषेतच जाव व संस्कृती यांचे अधिष्ठान तयार क्वावे लागते. जोपर्यंत माणसे परकीय भाषेच्यापास आश्रयाने शिक्षण घेतात, कामे करतात व विचार व्यक्त करतात तोपर्यंत शिक्षण सकर बनत नाही. संशोधनाला परावर्तनबित रहाते व विचाराला अस्सलपणा येत नाही. एवढेच नव्हे तर वेगाने वाढूण्या जानविजानापासून सर्वसामान्य माणसे विद्यत राहतात.

वरील विषयांवर केवळ परिभाषाकोश अथवा पाठ्यपुस्तके प्रकाशित करून विद्यापीठीर स्तरावर अशा प्रकारचे स्वरूप व दर्जा मराठी भाषेला प्राप्त होणार नाही. सर्वसामान्य सुशिक्षितापासून तो प्रजावंत पंडितापर्यंत मान्य होतील अशा ग्रंथांची रचना व्हावयास पाहिजे. मराठी भाषेत किंवा अन्य भारतीय भाषांमध्ये विज्ञान, सामाजिक शास्त्रे व तंत्रविज्ञान या विषयांचे प्रतिपादन करावयास उपर्युक्त अशा परिभाषा सूची किंवा परिभाषा कोश तयार होत आहेत. पश्चिमी भाषांना अशा प्रकाशद्या कोणांची गरज नसते. याचे कारण उघड आहे. पश्चिमी भाषांत ज्या विद्यांना संग्रह केलेला असतो. त्या विद्याची परिभाषा सतत वापराने रुढ झालेली असतो. त्या शब्दांचे अर्थ त्यांच्या उच्चारांबरोबर अथवा वाचनाबरोबर वाचकांच्या लक्षात येतात. जिदांब त्या त्या विषयांवरील जिज्ञासूना तरी ते माहीत असतात. अशी स्थिती मराठी किंवा अन्य भारतीय भाषांची नाही. परिभाषा किंवा शब्द यांचा प्रतिपदानाच्या ओधात समर्पकयणे वारंवार प्रतिष्ठित लेखावंत व ग्रंथात उपयोग केल्याने अर्थ व्यक्त करण्याची त्यात शक्ती येते. अशा तहेने उपयोगात न आलेले शब्द केवळ कोशात पडून राहिल्याने अर्थशुल्य राहतात. म्हणून मराठीला आधुनिक ज्ञानविज्ञानांची भाषा बनविणयाकरिता शासन, विद्यापीठे, प्रकाशन संस्था व त्या त्या विषयांचे कुशल लोकक यांनी मराठी ग्रंथरचना करणे आवश्यक आहे.

वरील उद्देश घ्यानात ठेवून मंडळाने जो बहुविध वाडमयीन कार्यक्रम आसलता आहे. त्यातील पहिली पायरी म्हणून सामान्य सुशिक्षित वाचकवर्गकरिता, इंग्रजी न येणाऱ्या कुशल कामगाराकरिता व पदवी/पदविका घेतलेल्या अभियंत्यांकरिता सुबोध भाषेत लिहिलेली विज्ञान व तंत्रविषयक पुस्तके प्रकाशित करून स्वरूप किंमतीत देण्याची व्यवस्था केलेली आहे. मंडळाने आजवर आरोग्यशास्त्र, शरीरविज्ञान, जीवशास्त्र, आर्योदाई, गणित, ज्योतिषशास्त्र, भौतिक, रेडिओ, अणुविज्ञान, सांख्यिकी, स्थापत्यशास्त्र, वनस्पतिशास्त्र, पाणी पुरवठा, सास्कर निर्मिती इत्यादी विषयांवर ५० दर्जदार पुस्तके

विजानमालेत प्रकाशित केली आहेत. प्रकाशधिप्रणकला, गणकयंत्रे, रंग, कृत्रिम धागे, पुस्तक बांधणी, मोटार दुरुस्ती, वैमानिक विद्या, अवकाशयान, वास्तुकला इत्यादी इतर अनेक विषयांवरील पुस्तके तयार होत आहेत.

महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफल तीन लक्ष सात हजार सातशे वासष्ट चौ. किलोमीटर असून एकूण क्षेत्रफलाच्या ७८.४ टक्के म्हणजेच सुमारे छपब्ळ हजार चौ. किलोमीटर क्षेत्र जंगल प्रदेशाने व्यापलेले आहे. हया जंगलव्याप्त प्रदेशात निरनिराळ्या प्रकारच्या वनस्पती असून त्या त्या भौगोलिक परिस्थितीनुसार विविध प्राणी त्यात वास्तव्य करतात. सर्वसाधारणपणे या प्राण्यांची माहिती फारच थोड्यांना म्हणजेच त्यांचा जवळून अभ्यास करणाऱ्यांनाच असते. परदेशी शिकारी, साहसी प्रवासी व प्राणीशास्त्रज्ञ यांनी काही विशिष्ट प्राण्यांचा जीवनक्रम आपल्या वनवास्तव्यात जवळून पाहून त्यासंबंधी अधिकारावाणीने लिहिलेल्या काही इंग्रजी पुस्तकांची येथे आठवण होणे साहजिक आहे. परंतु या प्राण्यांबद्दल मराठीमध्ये एकप्रितपणे माहिती देणारी पुस्तके क्वचितच आढळतील. ही माहिती सर्वसामाज्य वाचकास मराठीतून उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्यातील जंगलात आढळणाऱ्या निरनिराळ्या प्राण्यांची माहिती मिळवून पुस्तकरूपाने वाचकांपुढे आणण्याचे काम मंडळातर्फे सौ. शैलजा रॉबर्ट ग्रब, मुंबई यांनी पूर्ण केले. सदर पुस्तकात एकूण ४२ वित्रे असून ही वित्रे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या सौजन्याने या पुस्तकात अंतर्भूत करण्यात आली आहेत. सौ. ग्रब यांनी सुबोध भाषेत हे पुस्तक लिहिले असून सर्वसामाज्य वाचकाच्या दृष्टीने अत्यंत माहितीपूर्ण व उद्बोधक झाले आहे. मंडळाच्या विजानमालेत हे पुस्तक महाराष्ट्रातील वन्य प्राणी या नावाने प्रकाशित करण्यास मंडळांस आनंद होत आहे.

वाई

विजयादशमी

११ अभिविजन, शक्ते ११००

११ अंबिकोवर, ११७८

लक्ष्मणशास्त्री जोशी

अध्यक्ष

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ,



प्रस्तावना

महाराष्ट्राची मूळी पूर्वीपासून सुजल व सुफल म्हणून ओळखली गेली आहे. अनेक दक्ष प्राणी आपली हजेरी येथील वनांमध्ये लावून आहेत. येथील वनांमधील कुळांवर रंगबेझगी पक्ष्यांचे सांभेलन जेहमी भरलेले दिसून येते. आपल्या दिवसभराच्या कामाने शकलौल्या मनाला पक्ष्यांचा गोड आवाज कानावर पडल्यास खासच आल्यादारक वाटेल. तसेच आपल्या घाकोरीच्या जीवनाबाबेर जाऊन हया प्राणी जगात डोकावल्यास मनाला खचितच विसर्गुना मिळेल. आपल्याकडे एवढे प्राणी दिसत असून त्याबदलाची माहिती मात्र फारच थोड्या लोकांना असते. परदेशी लोकांमध्ये असे पक्षीपाणी पाहण्याचे फारच वेड आहे. किंवद्भुना परदेशात आठवड्याची दोन दिवसांची मुहूर्ती अशा विसर्गाच्या सहवासात घालविण्यास ते लोक घडपड करीत असतात. तेथे अनेक उपयोग, अभ्यासण्ये दिसून येतात. तसेच तेथे पर्यटकासाठी खास

फिरण्याच्या वाटा (बेचर ट्रेल्स) व वाटाडे (गाईड्स) असतात, प्राण्यांवरची माहिती देणारी अनेक पुस्तके उपलब्ध असतात, आपल्याकडे हया गोष्टीची फारत कमतरता भासते. शिवाय त्यावरचे साहित्यदेखील स्थानिक माझांमधून उपलब्ध जाही, त्यामुळे सामान्य लोकांपर्यंत ही माहिती पोहोचणे शक्य नाही. याकरिता महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळाबे जो सामाजिक-विजानाच्या निरविराळचा विषयांवर पुस्तके प्रकाशित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे, तो स्तुत्य आहे, त्याद्वारा मला आपल्या राज्यातील प्राणीजीवन तुमच्या पुढे ठेवण्याची संधी मिळाली.

हया पुस्तलामध्ये मी आपले वन्य जीवन वाचकांपुढे जास्तीत जास्त शोध्या भाषेत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, ही शास्त्रीय माहिती सामान्य वाचकांच्या जरजा लाकात ठेवूनच मांडली आहे, पुस्तकाचे हिंखाण करताना मी तशी कोणाची मदत घेतलेली नाही, परंतु हया कामी माझ्या यशजमानांची फारत मदत झाली, वेगवेगळ्या मुद्दांवर चर्चा केल्यामुळे लेखन सुलभ झाले, तसेच फॉरिस्ट हिपार्टमेंटचे महाराष्ट्र राज्यासाठी असलेले क्युरेटर श्री. पी. कब्रन यांनी उपवेश अभ्यासण्याचे हया विषयी माहिती देण्यात खूप मदत केली, याशिवाय त्यांनी स्वतः पुष्कळ रस घेऊन माझ्याशी उत्साहाबे चर्चा करून मला पुष्कळ मुद्दे मांडण्यास मदत केली, त्याबद्दल मी त्यांचे अत्यंत आभार मानते.

पुस्तकामध्ये जी रंगीत चित्रे घातली आहेत, ती एम्. एच्. प्रेटर यांच्या *The Book of Indian Animals* ह्या पुस्तकावरून घेतली आहेत, बॉम्बे बैंचरल हिस्ट्री सोसायटीने या पुस्तकामधील चित्रे घेण्यास परवाकरी दिली, याबद्दल सोसायटीचे आभार मानते.

पुढील वर्णन लहान थोर सर्वांस आवडेल व त्यामुळे विशेषतः आपल्या तरुण पिढीमध्ये हया प्राण्याविषयी आवड विर्माण होईल ही अपेक्षा आहे, हे पुस्तक विद्यार्थी वर्गास तसेच वनरचात्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना देखील उपयोगी पडेल अशी खात्री आहे.

सौ. शैलजा रॉबर्ट गवा

## अनुक्रमणिका

१. विषयप्रवेश	९
२. जंगलाचे प्रकार व महाराष्ट्राची तोँडओढख	६
३. मकडे	१२
१. लाल तोँडाचे माकड	१२
२. उत्तरी माकड	
३. हनुमान वानर	
४. तेवांग	
४. मांसाहरी प्राणी	१९
१. कंबोडे कुटुंब	१९
२. लांडगा	
३. कोलहा	
४. कोकरी अथवा छोटा कोलहा	
५. जंगली कुत्रा	
६. कस्तीडे कुटुंब	
७. अस्यतल	

५. रुद्राणीमळांति	मुस्टेशिडे कुटुंब	
६. जलमांजर	६. जलमांजर	
७. राटेल किंवा हनोर्वजार	७. राटेल किंवा हनोर्वजार	
८. विहेशिडे कुटुंब	८. विहेशिडे कुटुंब	
९. जावडी मांजर	९. जावडी मांजर	
१०. उद मांजर	१०. उद मांजर	
११. हर्षेशिडे कुटुंब	११. हर्षेशिडे कुटुंब	
१२. सामान्य मृगूस	१२. सामान्य मृगूस	
१३. हाईनीडे कुटुंब	१३. हाईनीडे कुटुंब	
१४. तरस	१४. तरस	
१५. फेलीडे कुटुंब	१५. फेलीडे कुटुंब	
१६. मुक्या रखारखांत जंगलांतील मांजरे	१६. मुक्या रखारखांत जंगलांतील मांजरे	
१७. जंगली मांजर	१७. जंगली मांजर	
१८. वाघाटी	१८. वाघाटी	
१९. तांबड्या ठिपक्यांचे मांजर	१९. तांबड्या ठिपक्यांचे मांजर	
२०. विवल्या वाघ	२०. विवल्या वाघ	
२१. पट्टेवाला वाघ	२१. पट्टेवाला वाघ	
५. कीटकहारी प्राणी	१. झाडावरील खारंदर	५०
६. कुपण ढुक्कर	२. कुपण ढुक्कर	
७. चिंचूदारी	३. चिंचूदारी	
८. उडणारे सस्तन प्राणी (वटवाघुळे)	४. उडणारे सस्तन प्राणी (वटवाघुळे)	५१
९. उडणाऱ्या खारी	१. उडणाऱ्या खारी	९२
१०. शेळा अथवा गाक्सी खार	२. शेळा अथवा गाक्सी खार	
११. पट्टेवाली खार	३. पट्टेवाली खार	

हिस्ट्रिसिडे कुट्टव	१०५८
४. सायाठ	

म्युरिडे कुट्टव	१०५९
५. जेरबील	१०६०
६. शेतांतील घुशी	१०६१
७. घरगुती घुशी	१०६२
८. शेतांतील उंदीर	१०६३
९. घरगुती उंदीर	१०६४
१०. झाडांवरील उंदीर	१०६५

८. शशांक	९. ससा	१११४
----------	--------	------

१. खूरखाले प्राणी	योर्हिडे कुट्टव	१११८
	१. गवा	१११९
	२. जंगली मैस अथवा रानरेडे	११२०
	३. चिकारा	११२१
	४. काळवीट	११२२
	५. चीशींगा	११२३
	६. नीलगाय	११२४

सर्विडे कुट्टव	११२५
७. सांवर	११२६
८. ठिपकेवाले हरीण	११२७
९. भेकर	११२८

ट्रिगुनिडे कुट्टव	११२९
१०. पिसोरी	११३०

गुडिडे कुट्टव	११३१
११. रानडुककर	११३२

१०. खवलेपारी प्राणी	११. मुंग्याखाऊ	११३३
---------------------	----------------	------

११.	जलचर सस्तन प्राणी	१.	देवमासा	१५५
		२.	फीनर व्हेल	
		३.	पॉरपस्	
१२.	महाराष्ट्रातील			
	उपवने व अभयारण्ये			१६४
१३.	वनसंपत्तीचे संरक्षण			१७६
१४.	महाराष्ट्रातून नाहीसे			
	झालेले जनावर	चित्ता		१८०
१५.	पांढरे वाघ			१८३
१६.	प्राण्यांच्या गर्भधारणेचा काळ,			
	पिलांची संख्या व आयुर्मर्यादा			१८८

परिशिष्ट – १९९  
 महाराष्ट्रातील वन्य प्राण्यांची यादी  
 महाराष्ट्राचा नकाशा, चित्रांची यादी  
 पारिभाषिक शब्दांची यादी  
 संदर्भ वाडमय

## विषयप्रवेश

प्रस्तुतच्या ह्या पुस्तकामध्ये महाराष्ट्र गान्यात दिसून येणाऱ्या वन्य प्राण्यांबद्दल माहिती दिलेली आहे. ह्यामध्ये फक्त सस्तन प्राणीच नमूद केलेले आहेत. प्रथम आपण सस्तन प्राणी म्हणजे काय ते पाहू. सस्तन प्राण्यांची व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल. पृथ्वीवरील सर्व पृष्ठवंशीय किंवा पाठीचा कणा असलेल्या कशेरु (Vertebrate) प्राण्यांचे दोन वर्ग पडतात: उण्ण रक्ताचे प्राणी व शीत रक्ताचे प्राणी. उण्ण रक्ताच्या प्राण्यांच्या शरीराचे तपमान कायम असते. सभोवतालच्या वातावरणाचा त्यांच्या शरीराच्या तपमानावर काहीच परिणाम होत नाही. ह्या प्राण्यांचे आणखी दोन उपवर्ग पडतात. पक्षी व सस्तन प्राणी हे ते उपवर्ग होत.

“सस्तन प्राणी (मानवासहित) म्हणजे ज्यांच्या शरीरावर केस असतात आणि जे पिलांना जन्म देतात व त्यांना दूध पाजून त्यांचे संगोपन करतात.” पृथ्वीवरील सर्व प्राण्यांमध्ये फक्त सस्तन प्राणीच आपल्या पिलांना अंगावरचे दूध पाजतात. देवमासा व डॉलफिन यांना कोणी मासे समजून चूक करण्याचा संभव आहे. कारण ते जरी पाण्यात गळत असले तरी इतर सस्तन प्राण्यांसारखेच आपल्या पिलांना ते अंगावरचे दूध पाजतात. इतकेच नव्हे तर त्यांच्या शरीराच्या काही ठराविक भागावर केस देखील असतात. सस्तन प्राण्यांची ही दोन प्रमुख लक्षणे झाली. यशिवाय आणखी किंतीतरी सांगता येतील, सस्तन प्राण्यांचा खालचा जबडा म्हणजे एकच सलग हाड असून तो वरच्या जबड्याला प्रत्यक्ष जोडलेला असतो. इतर पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये खालचा जबडा दोन किंवा अधिक हाडांनी बनलेला असतो. दुसरी लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे सस्तन प्राण्यांमध्ये हृदय व फुफ्फुसे ही विभाजक पड्यामुळे पोटातील इंट्रियांपासून वेगळी झालेली असतात. इतर प्राण्यांमध्ये अशा प्रकारचा विभाजक पडवा आढळून येत नाही. हृदय, फुफ्फुसे, जठर आतडी ही सर्व एकाच पोकळीमध्ये आढळून येतात. इतर प्राणी सर्वसाधारणपणे अंडी घालतात व त्यातून नवीन प्राणी जन्माला येतो; तर सामान्यतः सर्वच सस्तन प्राणी पिलांना जन्म देतात. सर्व सस्तन प्राण्यांमध्ये हृचाला अपवाद दोनच आहेत. ते म्हणजे (१) डकबील्ड स्ट्रिप्स (हृचाला मराठीमध्ये बदकचोच्या असे म्हणतात) आणि (२) मुऱ्याखाऊ (Spiny Ant-eater). परंतु हे प्राणीदेखील अंड्यांमधून पिले वाहेर आली की इतर सर्व सस्तन प्राण्यांप्रमाणेच त्यांना आपल्या अंगावरचे दूध पाजून त्यांची वाढ करतात.

आत्मसंरक्षण, अन्न आणि नियारा यांकरिता वेळी प्रतिस्पर्धावर हळा करणे व पिलांची जोपासना करणे वा तीन गोष्टी पृथ्वीवरील इतर सर्व प्रकारच्या प्राण्यापेक्षा सस्तन प्राणी जास्त काळजीने व हुयारीने करताना दिसून येतात. कारण त्यांच्या बुद्धीचा विकास इतर प्राण्यांच्या बुद्धीपेक्षा जास्त झालेला आहे.

ह्या सर्वच सस्तन प्राण्यांच्या गाहणीमानाचा व त्यांच्या एकंदर आयुष्याचा अभ्यास करणे फार मनोरंजक आहे. परंतु ह्या पुस्तकामध्ये फक्त महाराष्ट्रात दिसून येणाऱ्या प्राण्यांबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. कारण सर्वं भारतात किंत्येक जाती व उपजातीचे प्राणी दिसून येतात. त्या सर्वांबद्दलची माहिती पाहणे

येथे शक्य नाही. निसर्गाने विविध प्रकारचे वन्य पशुपक्षी निर्माण करून ही सृष्टी समृद्ध केली आहे. ह्या संपत्तीचा अमोल ठेवा सुंदरवाने भारताला फार मोठ्या प्रमाणावर मिळालेला आहे. आपला भारत देश पुरातनकालापासून वन्य प्राण्यांनी समृद्ध असा देश म्हणून ओळखला जातो. भारताच्या मैदानी भागात काळे हरीण, ठिपक्याठिपक्यांचे हरीण, नीलगाव यांचे कळप अनुजनही दिसून येतात. भारतातील जंगलांत गौर, सांबर, बाघ, हत्ती दिसून येतात. एकशिंगी भीमकाय गेंडा आसामधील जंगलांत आढळतो; तर रानवकरा दक्षिण भारतात निलगिरी येथे दिसून येतो. चीरशिंगा, बाराशिंगा, दाण्यावाघ, काश्मीर काळवीट, कस्तुरी मृग, लंगूर, उडणाऱ्या खारी असे कित्येक प्राणी भारताच्या ह्या ना त्या भागांतील जंगलांत आढळून येतात. भारतात जितक्या विविध प्रकारचे पशुपक्षी पहावयाला सापडतात तितके क्वचितच इतर देशांत पहावयाला मिळतील. याला कारणे अनेक आहेत. त्यांतील मुख्य कारण म्हणजे भारताची भीगोलिक रचना व त्याड्यारे मिळालेले फायदे. सर्वंद भारत देशात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे भूभाग व अनेक प्रकारची जंगले दिसून येतात. ठराविक जंगलांतील राहणीमान ठराविक जातीच्या पशुपक्ष्यांना अनुकूल असे असते.

आज आपल्या सर्वंद भारत देशातील जमिनीपेकी सुमारे ७.३३ लक्ष चौरस कि.मी. क्षेत्र जंगलव्याप्त आहे. जंगलाचे क्षेत्र सर्व राज्यात सारख्याच प्रमाणात नाही. आसाम, ओरिसा यासारख्या राज्यात ते एकूण क्षेत्रफलाच्या २० टक्क्यांपेक्षा अधिक भरते; तर पंजाब, राजस्थान यासारख्या कोरड्या हवामानाच्या राज्यात ते ३ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. महाराष्ट्र राज्यात जंगलव्याप्त प्रदेशाचे हे प्रमाण एकूण क्षेत्रफलाच्या १८.४ टक्के आहे. महाराष्ट्राचे एकंदर क्षेत्रफल तीन लक्ष सात हजार सातशे बासाष्ट ची. कि.मी. आहे. त्यापेकी सुमारे छपन हजार ची.कि.मी. इतके क्षेत्र जंगलप्रदेशांनी व्यापलेले आहे.

जंगलक्षेत्रांची भारतातील विभागणी प्रामुख्याने पावसाच्या प्रमाणावर आधारलेली आहे. जंगलप्रकारही पर्जन्यमानाप्रमाणेच आढळतात. महाराष्ट्रातील वन्य जीवनाची सखोल माहिती घेण्यापूर्वी आपण प्राणीमात्रांचे वर्गीकरण कसे करण्यात आलेले आहे यावहाल योडीफार माहिती घेणे योग्य ठरेल.

प्राण्यांच्या वर्गीकरणात सूत्रबद्धता आणण्याचा पहिला प्रयत्न अंगस्टोटलने केला. अठराब्द्या शतकातील निसर्गतज्ज्ञ लिनीअस हवा स्विस शास्त्रज्ञाने वर्गीकरणाची (Class) पद्धत घालून पुढचा महत्त्वाचा टप्पा गाठला. पृष्ठ सिस्पसन या शास्त्रज्ञाने सस्तन प्राण्यांचे वर्गीकरण वाढ आणि रचना हचामध्याल मूलभूत फरकावर आधारित असा १० गणांमध्ये (Orders) केले. गुणांचे पृथक्करण कुलामध्ये (Families) केले जाते. एका कुलामध्याल प्राण्यांचे महत्त्वाचे गुण सारखेच असतात. उदा., Felidae (फेलीडी) हवा कुलामध्ये वाघ, सिंह, चिता, विवळ, वेगवेगळ्या प्रकाराची मांजरे हवा सर्वांचा समावेश होतो. हे कुल Carnivora (कार्नीवोरा) हवा गणामध्ये समाविष्ट आहे. कार्नीवोरा हवा गणामध्ये मासभक्ष क असे सस्तन प्राणी मोडतात.

वन्याचशा सारख्या गुणांच्या प्रजातीच्या समूहाला गोत्र (genus) असे म्हणतात. गोत्र कुलापेक्षा खालच्या वर्गांचे असते किंवा दुसऱ्या शब्दात आपण कुलांचे गोत्रात वर्गीकरण केले जाते असे म्हणू शकू. गोत्राची कल्पना संपूर्णपणे मानवर्ननिर्मित आहे. केवळ सोईसाठी सारख्या गुणांच्या प्रजाती एकत्र करून गोत्राची निर्मिती केली आहे. लिनिअसचा नेहमी गोत्रांवर विशेष भर असे; परंतु अलीकडे गोत्रांना फारसे महत्त्व दिले जात नाही. गोत्रांमध्ये कोणत्या प्रजाती एकत्र कराविल्याच्या हच्यासंबंधीचे वाद तज्जांमध्ये होत आले आहेत आणि अजून होत आहेत. शास्त्रीय नावांमध्यील पहिले नाव गोत्राचे असते. एवढ्यापुरताच आपला गोत्राशी संबंध येणार आहे. एकाच गोत्रातील सर्व प्राण्यांचे नाव एकच असते. उदा., फेलीडी कुलात फेलीस नावाचे एक गोत्र आहे; त्यामध्ये फेलीस चास, फेलीस लिर्बीका, फेलीस टोमेंटोसा इ. अनेक जारीची मांजरे येतात.

गोत्राची विभागणी निरनिराक्रम्या जारीमध्ये (Species) करणे ही वर्गीकरणाची शेवटची पायरी आहे. जात एक नेसर्गिक घटक आहे. आंतर निपज करून जारीची कसोटी ठरविण्यात येते. एका जारीत सारख्या गुणधर्मांचे वेगवेगळे प्राणी असतात. जात्यांतर्गत असे अनेक सुष्म भेट असू शकतात. हे फरक जर अधिक स्पष्ट व कायमचे असतील तर वर्गीकरण जास्तज त्या जारीच्या उपजारी (Sub Species) आणि वंश हचात आणखी भेट करतात. परंतु निर्गिराक्रम्या वंशातील प्राण्यांची आंतर निपज होऊन सुद्धा जात तीच गाहिल्यामुळे जात ही वर्गीकरणाचा घटक होतेच.

पृथ्वीवर आढळून येणाऱ्या सर्वतन प्राण्यांच्या १९ गणांपिका ९ गणांमधील कमीअधिक प्राणी महाराष्ट्रात दिसून येतात. महाराष्ट्रातील टिकटिकाणी आढळून येणाऱ्या सर्व प्राण्यांची आतापवर्त उपलब्ध असलेल्या माहितीवरुन जी यादी करण्यात आली आहे ती पुस्तकाच्या शेवटी देण्यात आलेली आहे.

पुढच्या प्रकरणात आपण जंगलांचे प्रकार पाहून महाराष्ट्राची प्राकृतिक व नैसर्गिंक तोडओळख करून घेणार आहोत, कारण एखाद्या भागातील वन्यप्राण्यांचे जीवन जवळून पहावयाचे व त्यांच्या राहणीमानाचा अभ्यास करावयाचा तर आपल्याला त्या भागाच्या नैसर्गिंक व भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेणे अत्यंत जरूरीचे आहे.

\* \* \*

महाराष्ट्रातील वन्य प्राणी

प्राचीनतम् विद्युत् विकल्पात् निर्माण गोप्यं तदेव विद्युत् विकल्पात्  
विकल्पात् विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात् २  
विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात्

**जंगलांचे प्रकार व महाराष्ट्राची तोडओळख**  
विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात्  
विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात्

विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात्  
विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात्  
विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात्  
विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात्  
विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात्  
विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात्  
विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात्  
विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात्  
विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात्  
विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात्  
विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात् विद्युत् विकल्पात्

**भारतातील जंगलांची पाहाणी केल्यास एक गोष्ट प्रामुख्याने आपल्या लक्षात  
येते ती म्हणजे भारतातील जंगलांची विभागणी पाचसाच्या प्रमाणावर आधारलेली  
आहे; व त्यानुसार खालीलप्रमाणे पाच प्रकार दिसून येतात :-**

### (१) सदाहरित जंगले

ज्या ठिकाणी वार्षिक पर्जन्यमान २०० सें.मी. पेक्षा जास्त आहे अशा भागात  
ही आढळतात. सहच वर्क्ताच्या पश्चिम उत्तरणीवर तसेच आसाममध्ये हिमालयाच्या  
उत्तरणीवर आणि अंदमान बेटात ही जंगले आहेत. आंबा, चिंच, गुरुजन, शिसव,  
महागर्णी, रवर, वांबू, रोझवूड, साल, एव्हनी इत्यादी झाडे या जंगलात आढळतात.

## (२) रुंदपणी पानझडी वृक्षांची जंगले

जेथे वार्षिक पर्जन्यमान १०० ते २०० सें.मी. असते अशा भागात ही जंगले आहेत. सहऱ्य पर्वताच्या पूर्व उत्तरणीवर तसेच हिमालयाच्या मध्य आणि पश्चिम भागात ही जंगले आढळतात. साग, पळस, पिंपळ, अर्जुन, खेंर, मोह, शिरीष, घंटन, साल इत्यादी वृक्ष या जंगलात आढळतात.

## (३) मुदुपांची राने

ज्या भागात वार्षिक पर्जन्यमान १०० सें.मी. पेक्षा कमी असते तेथे ही राने आढळतात. दक्षिण पठाराच्या अंतर्भागात तसेच भारताच्या वायव्य भागात ही आहेत. बाबूळ, बोरी व निवडुंग या जातीच्या वनस्पती या भागात आढळतात.

पर्जन्यमानाखोरीज समुद्रसप्ताठीपासूनच्या उंचीनुसार (Alpine Forests) भारतात दिसून येणाऱ्या जंगलांचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

## (४) उपोष्ण रुंदपणी आणि समशीतोष्ण सदाहरित जंगले

ही जंगले हिमालयात १०० मीटर उंचीवर व दक्षिण भारतात १,५०० मीटर उंचीवर आढळतात. या ठिकाणी पर्जन्यमान १२० सें.मी. पेक्षा अधिक असते. ओक, देवदार, पाईन, फर इत्यादी वजनाने हलक्या लाकडांची झाडे ही या जंगलांची वैशिष्ट्ये होत.

## (५) समुद्रकाठची जंगले

ही जंगले भारताच्या त्रिभुज प्रदेशात आणि समुद्रकाठच्या दलदलीच्या भागात आढळतात. अशा ठिकाणी सुंद्रीची झाडे फार मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.

भागतात दिसून येणारे मुळ्य जंगलप्रकार आपण वर पाहिले. या पुस्तकात अपण महाराष्ट्रातील वन्यप्राणीजीवनासंबंधाने माहिती पाहणार असल्यामुळे आपल्याला महाराष्ट्राच्या देखील एकंदर भौगोलिक व नैसर्गिक रचनेचा विचार लक्षात घ्यावयास पाहिजे. म्हणजे त्यानुसार महाराष्ट्रात कशा प्रकारची जंगले आढळून येतात ते समजेल व त्यानुसार त्या प्रकारच्या नैसर्गिक परिस्थितीत आढळून येणाऱ्या पश्चवद्दल माहिती घेणे सुलभ होईल.

महाराष्ट्राचा ५६० कि.मी. (सरळ रेषेत मोजल्यास) लांबीचा पश्चिम भाग अरबी समुद्राने वेढलेला आहे. त्याच्या वायव्य बाजूस गुजरात असून उत्तर व महाराष्ट्रातील वन्य प्राणी

ईशान्येस मध्य भारत आणि आग्नेय बाजूने आंध्र प्रदेशाच्या सीमा आहेत. दक्षिणेस मैसूर व गोवा ही राज्ये दिसून येतात. महाराष्ट्र राज्याचे एकंदर क्षेत्रफल ३,०७,७६२ चौ. कि. मी. आहे. म्हणजे याचा विस्तार सबंध भारताच्या ११९० पटीहून थोडा अधिकच होईल. सबंध महाराष्ट्रात दक्षिणोत्तर सहयाद्री पर्वत पसरलेला आहे. सहयाद्रीची एकूण लांबी ६४० कि.मी. आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या महाराष्ट्राची विभागणी पुढीलप्रमाणे झालेली आहे.

### (१) कोकणची किनारपट्टी

सहयाद्रीचा पश्चिम घाट पर्वत महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीजवळून दक्षिणेकडे खाली पसरलेला आहे. अरबी समुद्राजवळील भारताची पश्चिम कडा व सहयाद्रीमधील चिंचोला भाग याला कोकणची किनारपट्टी असे नाव आहे. कोकणची किनारपट्टी खाड्या व बंदरे यामुळे सुमारे ७२० कि.मी. लांबीची आहे. कोकण किनारपट्टीची हवा बरीच दमट असून तेथे फारव्य पाऊस पडतो.

### (२) दख्खनचे महाराष्ट्र पठार

सहयाद्री पर्वताच्या पूर्वेला दख्खनचे महाराष्ट्र पठार पसरलेले आहे. ह्या पठाराच्या उत्तरेला सातपुडा पर्वताच्या गंगा आहेत. सातपुडा पर्वत पूर्व-पश्चिम पसरलेला आहे. सहयाद्री व सातपुडा पर्वतांच्या कोन्यात धुळे जिल्हा यमलेला आहे. नाशिकच्या उत्तरेस व सातपुड्याच्या दक्षिणेस सहयाद्रीच्या सातमाळा व अंजंठा या डोंगरांच्या ओळी आहेत. महाराष्ट्रात सहयाद्रीचे बालाघाट व महाराव हे दोन प्रमुख फाटे पूर्वेकडे विदर्भ व मराठवाड्यापर्यंत गेलेले आहेत.

महाराष्ट्रात उन्हाळा, पावसाळा व हिवाळा असे तीन क्रतू स्पष्टपणे दिसून येतात. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हिवाळा; मार्च ते मध्य जूनपर्यंत उन्हाळा व जून ते ऑक्टोबरपर्यंत पावसाळा असे क्रतुचक्र दिसून येते. महाराष्ट्राला पाऊस निकल्या मोसमी वाच्यापासून मिळतो. सहयाद्रीमुळे मोसमी वारे अडतात व त्यामुळे कोकणात आणि सहयाद्रीच्या घाटमाथ्यावर पाऊस खूपच पडतो. किनारपट्टीकडील ठाणे, कुलाबा, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये व घाटातील भागात पावसाचे प्रमाण फारव्य म्हणजे जवळजवळ ३,००० मि.मी. इतके आहे. काही भागात तर ते ७१८,००० मि.मी. इतके जास्त आहे. मुंबईच्या उत्तरेस मात्र ते कर्मी कर्मी होत जाते. नाशिक, धुळे, जळगाव तसेच अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर

इत्यादी भागात पावसाची सरासरी ६००/६५० मि.मी. पेक्षा जास्त नाही. मराठवाड्यात ७५०/९,००० मि.मी. पर्यंत पाऊस पडतो. पूर्णावैनगंगेच्या खोऱ्यात म्हणजे भंडारा, चंद्रपूर व नागपूर इत्यादी जिल्ह्यांना सरासरी ९,००० मि.मी. च्या आसपास पाऊस मिळतो.

महाराष्ट्र राज्याचे सरासरी कमाल तपमान  $36.89^{\circ}$  सें.ग्रे. असून ते मे महिन्यात  $49.40^{\circ}$  सें.ग्रे. पर्यंत देखील वाढते व डिसेंबर-जानेवारी  $30.08^{\circ}$  सें.ग्रे. पर्यंत देखील उतरते. किमान तपमानाची सरासरी  $95.85^{\circ}$  सें.ग्रे. असून ते डिसेंबर-जानेवारीत  $7.60^{\circ}$  सें.ग्रे. पर्यंत खाली उतरते.

यापुढे आपण येथे आढळणारी जंगले व त्यांची रचना याचा आढावा घेऊ.

महाराष्ट्र राज्यातील जंगले सर्व टिकाणी सारख्या प्रमाणात घनदाट अशी नाहीत. तथापि या जंगलांत निवास करणारे वन्य पशुपती विविध प्रकारचे आहेत आणि विपुलही आहेत. पूर्वीपासून महाराष्ट्र हा वनश्रीने नटलेला असा भाग म्हणून ओखलला जातो. हवामानाच्या फरकानुसार येथील जंगलांतून विविध प्रकारची झाडे व वनस्पती दिसून येतात. नुसत्या फुले येणाऱ्या झाडांच्याच सुमारे ३,५०० निरनिराळ्या जाती दिसून येतात. समुद्रालगतच्या जर्मिनापासून ते सहयाद्रीच्या कुशीतील कळसूबाई ह्या  $9,646$  मीटर उंचीच्या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतीचे नमुने आपल्याला पहावयाला मिळतात.

महाराष्ट्राच्या एकंदर विस्तारापैकी सुमारे ५६,००० चौ.कि.मी. इतके क्षेत्र जंगलप्रदेशांनी व्यापलेले आहे. सहयाद्रीच्या दक्षिणेस व ईशान्येस व घाटात तसेच सातपुडा पर्वताच्या येथे दाट असे जंगलप्रदेश दिसून येतात. ठाणे, कुलाबा, नाशिक तसेच धुळे, जळगाव, अमरावती आणि भंडारा, नागपूर, चंद्रपूर व यवत्तमाळ ह्या जिल्ह्यामध्ये जंगले मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.

सदाहरित जंगले : महाबळेश्वर, माथेरान, आंबोली, भीमाशंकर येथे पावसाचे मान  $3,600$  ते  $7,000$  मि.मी. इतके जास्त आढळून येत असल्याने येथे सदाहरित अरण्ये दिसून येतात. ह्या विभागात प्रामुख्याने जांभूळ, पिसा, करमळ, अंजनी, हिरडा, आंबा, चिंच, शिसव, महागनी, साल, नागचाफा, रोझवृड इत्यादी वृक्ष दिसून येतात. ह्या भागातील जंगले वर्षभर हिरवीगार व घनदाट असतात. महाराष्ट्रातील वन्य प्राणी

सदाहरित जंगलांत वनस्तीचे निरनिराळे मजले आढळतात. जमिनीबरोबर नेचं, कर्दळी, रानसुरण, लहान रोपटी, गवते, कंदमुळे वर्गे वनस्पती; ५ ते ६ मीटर उंचीवर लहान वृक्ष व झुडूपे; २० ते ३० मीटर उंचीवर किंवा त्याहून अधिक उंचीवर मोठाले वृक्ष व त्यावर वाढणाऱ्या खेली आणि आर्किडसारख्या वनस्पती दृष्टीस पडतात. येथील मोठमोठे वृक्ष हिरव्यागार पानांनी सदा बहरलेले दिसून येतात. त्यामुळे अशा घनदाट जंगलांमध्ये उन्हाळ्यामध्ये देखील गर्द खाचा असत. तेथे त-हेत-हेचे अनेक प्राणी पहावयास सापडतात.

**पानझाडी वृक्षांची अरण्ये :** यामध्ये पूढीलप्रमाणे दोन भाग पाडता येतील :-

(१) वर्षाच्या काही काळात हिरवीगार दिसून येणारी जंगले : ही जंगले सहवाढीच्या कुर्शीतच सदाहरित जंगलांच्या खालच्या पक्ख्यांत आढळून येतात. कोळ्हापूर येथील चांदघर, साताच्यातील कोयनेचे जंगल तसेच कुलाबा जिल्हा ह्या ठिकाणी दिसून येतात. ही देखील भरपूर पावासाच्या ठिकाणीच दिसून येतात. अशा जंगलात सदाहरित जंगलांत दिसून येणाऱ्या वृक्षाबरोबरच पळस, पांगारा, हिरडा, बेहडा, किंडाल, कवठ, जांब इत्यादीसारखे ठराविक काळात पाने झाडून जाणारे वृक्ष व झाडे देखील असतात. ह्या भागांत वन्य प्राणी कर्मी प्रमाणात आढळतात.

(२) पानझाडी वृक्षांची साधारण हिरवी जंगले : या प्रकारची जंगले सहवाढीच्या उत्तरणीवर जेथे १,५००/२,००० मि.मी. पवैत पाऊस पडतो अशा ठिकाणी आढळतात. कुलाबा, रलागिरी, ठाणे, नाशिक ह्या जिल्ह्यांत तसेच चंद्रपूर, भंडारा येथे दिसतात. ह्या ठिकाणी साग, शिसव, बेहडा, धावडा, ऐन, मोह, काकड इत्यादी झाडे मोठ्या प्रमाणावर असतात.

**पानझाडी वृक्षांची सुकी जंगले :** चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, भंडारा, मेलधाट, यावल या भागातील जंगले या प्रकारात मोडतात. ह्या भागांमध्ये पावसाचे प्रमाण बरेच कर्मी आढळते. ह्या जंगलांतून साग, ऐन, सलाई, धावडा, तेंदू, बीजा, लेंडीया, कुद्रु, मोर्वान, मोह इत्यादी प्रकारचे वृक्ष दिसून येतात. या ठिकाणी पुष्कळ प्रकारचे वन्य प्राणी राहतात.

याशिवाय पुणे, अहमदनगर, सातारा, थुळे, जळगाव व सोलापूर हे प्रदेश उण्णा कटिवधंता येत असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये खुरट्या झुडूपाच्या जंगले दिसून

येतात. यामध्ये प्रामुख्याने बाभूल आणि बोरी असतात. येथे पाऊस फारच कमी म्हणजे जेमतेम ३०० ते ६०० मि.मी. पर्यंत पडतो व उन्हाळ्यात तपमान केवळकेवा  $40^{\circ}$  ते  $50^{\circ}$  सं.ग्रे. पर्यंतही असते.

रत्नागिरी, कुलाबा व ठाणे या जिल्ह्यांमध्ये समुद्रकाठी दलदलीच्या प्रदेशांत काही जंगले दिसून येतात. यांना इंग्रजीमध्ये “लिटोरल ॲंड टायडल स्वाम्प फारिस्ट” असे म्हणतात. यामध्ये सुंद्रीची झाडे प्रामुख्याने दिसून येतात.

आता आपण महाराष्ट्रात मुख्यत्वेकरून दिसून येणाऱ्या जंगालांबद्दल माहिती पाहिली. यापुढील प्रकरणांमधून आपण वन्य प्राण्यांच्या जीवनाचे जवळून दर्शन घेणार आहोत.

या पुस्तकात आता जे प्राणी आपण पाहणार आहोत त्यांचा क्रम पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या यादीप्रमाणे राहील. त्यानुसार सर्वप्रथम आपण मर्कट (प्रायमेट्रस Primates) या गणामध्ये येणाऱ्या प्राण्यांची माहिती घेऊ.

\* \* \*

मरकटी

या गटांत सर्व प्रकारचे माकडे व यानंते मोडतात. सस्तन प्राणीवर्गात येणाऱ्या सर्व गटांमध्ये ह्या गटांतील प्राण्यांच्या शरीराचा, हालचालीचा तसेच कुरुक्षेचा जास्त विकास झालेला आढळून येतो. या गटाची प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रकारे दिसून येतात. ह्या प्राण्यांच्या हाताचा अंगठा वाकीच्या सर्व बोटांच्या समार वसविलेला असतो. त्यामुळे हाताची मूठ वळविता येते व कुठलाही पदार्थ किंवा वस्तू सहज उचलता येते. पायांची रचना जवळजवळ हातासारखीच असते. शास्त्रीय वर्गीकरणाच्या दृष्टीने पाहिले असता मानवी ह्याच गटांत मोडतो. अर्थात ह्या पुस्तकात आपण फक्त बन्य प्राण्यांची माहिती पाहणार आहोत.

## जंगलांतील इतर प्राण्यांबरोबरचे सहजीवन

माकडे व वानरे गानामध्ये हरणे, रानगायी इत्यार्दीसारख्या अन्य प्राण्यांबरोबर देखील समुद्रत्वाने राहताना दिसून येतात. ज्या झाडावर माकडे फळे खातात; त्या झाडांच्या खाली कित्येकदा रानगायी वरीरे माकडांनी अर्धवट खाऊन टाकलेली फळे खाताना दिसतात. त्यांचे मुख्य शवृ म्हणजे मनुष्य व वाघ (पटेवाला व विवक्ष्या) हे होते. विवक्ष्या वाघ झाडावर चढण्यात फारच पटाईत असतो. माकडाचे मांस ही त्याला मेजवानीच असते. माकडे रात्रीच्या वेळेस झाडांच्या फांद्याच्या शक्य तितक्या टोकाला जाऊन राहाऱ्याचे प्रयत्न करतात. कारण विवक्ष्या जरी झाडावर चढला तरी फांद्याच्या टोकाकडे येऊ लागताच त्याच्या वजनाच्या भाराने फांदी गडगदा हलू लागते म्हणजे माकडे लगेच सावध होता व यी यी करून ओरडून सर्वांना सावध करतात. बन्याचदा ह्या गडवडीत एखादे तरी माकड घावरून काय करावे हे न सुधाळ्यामुळे घपकनु खाली उर्हा घेतेच, की विवक्ष्याचा आयताच डाव साधतो. खाली पडलेल्या माकडाचा विवक्ष्या पाठलाग करून फडशा पाडतो. माकडांचे दुसरे शवृ म्हणजे अजगरे व मगरी होत, पाणी प्यावयाला आलेल्या माकडांची शिकार मगरी कित्येकदा बरोबर साधतात.

माकडे नेहमी गटागटाने राहतात. आनंद, राग, भीती व्यक्त करण्याकरिता ती वेगवेगळे आवाज काढतात. आपल्या कळपांतील इतरांना बोलावण्यासाठी तसेच सावधगिरीच्या सूचना देण्यासाठी काही ठराविक प्रकारचे आवाज काढतात. तसेच आपले केस ओरवाडून ठराविक इशारे देतात. गानामध्ये प्रत्येक कळपाच्या काही ठराविक जागा असतात. त्या मव्यादिपलीकडे सहसा कळपांतील माकडे जात नाहीत. माकडांच्या सांधिक जीवनामध्ये आपल्याला hierarchy म्हणजे उच्चनीच भेद दिसून येतो. वानेट व निस्सस जारीच्या माकडांमध्ये तो विशेष प्रकारे जाणवतो. एका गटात लहान मोठी मिळून ३०-४० माकडे असू शकतात. केंव्हा केंव्हा ही संख्या ५०-६० वरही जाते. कळपात ७-८ मोठे नर १०-१५ माया व इतर लहान-मोठी माकडे असतात. ह्या कळपाचा प्रमुख एक बलवान व मजबूत असा नर असतो. त्याच्या खाली ७-८ नरांची क्रमवारी असते. बळानुसार ३ नंबरच्या नर २ नंबरच्याल्याला वदकून असतो. अशा प्रकारे नरांमध्ये नंबरचारी असते. कळपप्रमुखाला सर्वात उत्तम माया उपभोगावयाला मिळतात. इतर सर्व

नर त्याला वचकून आपल्या मर्यादित असतात. तसेच प्रमुख नराच्या आवडत्या मारीला इतर माझा घावरून असतात. खाद्याची वाटणीही वरील प्रकारे च होते.

कळपप्रमुख दर दिवशी कोणत्या दिशेने कूच करावयाचे ते ठरवितो. सर्व कळप त्याच्या आज्ञेत असतो. मधून मधून कळपप्रमुख नर दात विचकून आपले सर्व दात (विशेषत: सुळे) मजबूत असल्याचे दाखवितो. कारण वयोमानानुसार जेंव्हा त्याचे सुळे पडून २ नंबरच्या नराच्या लक्षात ते येताच तो त्याला पिटाकून लावून स्वतः कळपप्रमुख बनतो. त्यानंतर त्या म्हातान्या नराला एकट्याने आपले आवृष्ट्य कंठाचे लागते.

केंव्हा केंव्हा ७/८ उनाड तरुण नर कळपातून बाहेर फुटून आपला स्वतःचा असा वेगळा कळप बनवितात. केंव्हा केंव्हा काही माझाही त्यांना जाऊन मिळतात. मानवाप्रमाणे माकडे देखील सर्वसाधारणपणे एकावेळी एकाच पिलाला जन्म देतात. मात्र केंव्हा केंव्हा २/३ पिले देखील जन्माला येतात. पिलू जन्मल्यावरोवर आईच्या पोटाला चिकटून दूध पिऊ लागते. आपल्या छोट्याशा हातांनी व पायांनी ते आईच्या छातीचे व पोटाचे केस पकडून ठेवते. माकडीण खाली बसली असता पिलू खाली पडू नये म्हणून हाताने अगर पायाने त्याला धरून ठेवते. पिलाला रांगता येऊ लागेल इतके मोठे झाल्यावर ते आईच्या पाठीवर बसते.

माकडांबद्दलची ही सर्वसाधारण माहिती आपण पाहिली. यापुढे आपण या गटातील महाराष्ट्रात दिसून येणाऱ्या प्राण्यांकडे बळणार आहात. महाराष्ट्रात मुख्यतः लाल तोंडाचे माकड (बॉनेट मंकी), उतरी माकड (निससु मंकी), हनुमान वानर (कॉमन लंगूर) व तेवांग (स्लेंडर लॉरीस) हे या गटांत मोऱणारे चार प्राणी दिसून येतात. आपण त्या प्रत्येकाची सविस्तर माहिती यापुढे पाह.

### लाल तोंडाचे माकड

(बॉनेट मंकी)

हे माकड कुल्यावर बसले असता त्यांची उंची ६० सें.मी. भरते. त्याच्या शेपटीची लांबी ही डोके व शरीर याच्या लांबीपेक्षा मोठी असते. ह्या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या नर माकडाचे वजन ६ ते ९ कि.ग्र. इतके व मारीचे ७ ते ८ कि.ग्र. पर्यंत भरू शकते. याच्या डोक्यावर काळसर रंगाचे लांब केस डोक्याच्या

मध्यापासून खाली सर्वंत्र उत्तोप्रमाणे पसरल्यासारखे असतात. तोड बरेचसे लालसर रंगाचे असते. त्यामुळे हे माकड लाल तोंडाचे माकड या नावाने ओळखले जाते. क्रतुमानप्रमाणे या माकडाच्या रंगात थोडासा फरक पडतो. हिवाळ्यात तो पाठीवर काळपट भुरा असून पोटाकडे मलकट पांढरा असतो; तर उन्हाळ्यात पाठीवर तो ऊदी असतो. ही ठोटी माकडे सहसा २०/३० च्या कळपाने राहत असलेली दिसून येतात. किंत्येक येळा खेळ करणाऱ्या डोंबाच्याकडे आपण ही माकडे पाहतो. फुले, फळे, पाने झाडांची मुळे, कीटक जे काही भिळेल त्यावर ही ताव मारताना दिसून येतात.

गनांतून मनुष्यवस्तीच्या आसपास जी माकडे येऊ शकत नाहीत ती स्वाभावाने भिन्नी व लाजाळू असतात; परंतु जी मनुष्यवस्तीच्या आसपास येऊन धीट झालेली असतात ती केव्हा केव्हा फारच उपद्रवी ठरतात. ही माकडे फारच खोडकर असतात. जास्तकरून फळयिकेते य धान्याची दुकाने हळ्यावर त्यांचा फार मोर्चा वळतो. तसेच गावाकडे कौलारू घरे असली तर दुपारी तिपारी कीलोच्या छपरांवरून उड्या पारून माणसांना फार त्रास देतात. कीले उचकटणे हा यांचा एक फार आवर्डीचा खेळ आहे.

गनांतील कळपामध्ये ठोटी-मोठी; नर-मार्दी अशी सर्व माकडे आढळून येतात. केव्हा केव्हा उनाड तरुण नरांची टोळकी देखील दिसून येतात. मार्दीच्या गर्भधारणेचा काल सुमारे ६ महिने असतो. ४-५ वर्षांचे माकड वयात येऊन पूर्णावर्षेला पोहोचलेले असते. ह्या माकडांचे आयुष्य सुमारे १२-१५ वर्षांपर्यंत असते; परंतु ह्या जातीचे एक पाळीव माकड ३० वर्षांपर्यंत जगल्याची नोंद आहे.

ही माकडे महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली ह्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतात.

### उत्तरी माकड

(निससु मंकी)

ही माकडे लाल तोंडाच्या माकडांचे उत्तरोकडील जातभाई म्हटल्यास वावगे होणार नाही. महाराष्ट्रात फक्त मुंबई व नाशिक येथे गोदेच्या तटीच ही दिसून येतात. आकाराने ती लाल तोंडाच्या माकडांहून थोडी मोठी असतात. वजनदेखील

थोडे जास्तच भरेल. पूर्ण वाढलेल्या नराचे वजन ७ ते १० कि.ग्रॅ. भरते. परंतु ह्याच जातीच्या उत्तर हिंदुस्थानात दिसून येणाऱ्या माकडांचे वजन त्याहूनही जास्त भरते. ह्या माकडांच्या कमरेखालचा भाग लालसर असतो. त्यामुळे ती पटकन ओळखू येतात. ही माकडे मुख्यतः नदीकाठांशी, जुन्या पडक्या देवळांमध्ये तसेच तळयांकाठी, उघड्या माळरानावर इ. ठिकाणी मोठ्या मोठ्या कळपांनी राहत असलेली दिसून येतात. अती दाट जंगलात किंवा जंगलाच्या आर्तील दाट भागात ती सहसा जात नाहीत. किंतुकदा ती रेल्वेच्या स्टॅफार्मवरून माणसांच्या गर्दीलून लुडब्युडत घाललेली किंवा प्रव्याशांनी भिरकावलेले अन्य खाताना अथवा स्टॅम्प्यूरून काहीतरी पळविताना दिसतात. ही माकडे पाण्यात उत्तम रीतीने पोहतात.

ह्यांचे राहणीमान, इतर सवारी, प्रजोत्पादन ह्यावहाल फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. वर्षांच्या कोणत्याही काळात त्यांना फिले होतात. गर्भधारणेच्या काळात मादीच्या कमरेखालचा भाग फारच लाल रंगाचा होतो. त्यावरून ती गाभण असल्याचे लागलीच कळून येते.

महाराष्ट्रात दिसून येणाऱ्या माकडांच्या या वरील जाती पाहिल्यानंतर आपण वानरांचे प्रकार पाहू. महाराष्ट्रात फक्त एकच जातीचा वानर दिसून येतो तो प्रकार 'हनुमान वानर' म्हणून सर्वत्र ओळखला जातो.

### हनुमान वानर

(कौमन लंगूर)

माकडे व वानर यांतील एक प्रमुख भेद येथे स्पष्ट केला पाहिजे तो असा की वानरांच्या शेपट्या माकडांपेक्षा फारच लांब लांब असतात. दुसरी प्रमुख गोष्ट म्हणजे माकडांच्या शरीराची टेवण लहान व बुटकी असून ती फारच जाडी असतात; तर वानरांचे शरीर लांब असून सुटसुटीत असते.

हनुमान वानर किंवा काळ्या तोंडांचे हे वानर महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व भागात दिसून येते. किंवद्दना सवंध भारतभर ही वानरे दिसून येतात. हे वानर वसले असता त्यांची उंची ६० ते ७५ सें.मी. भरते. त्याची शेपटी मात्र ९०-९०५ सें.मी. लांभ असते. आपल्याकडे सापडणाऱ्या ह्या वानरांचे वजन साधारणतः ९ ते १६ कि.ग्रॅ. भरते. परंतु ह्याच जातीच्या उत्तर हिंदुस्थान तसेच हिमालयाच्या

पायथ्यार्थी सापडणा-न्या वानरांचे वजन १६ ते २९ कि.ग्रं. ही भरते. ह्या वानरांचे हातपाय व शेपटी फारच लांब असतात. शरीराचा रंग भुरकट पांढरा असून चेहरा व हातापायांचे पंजे काळे असतात. भारतात दिसून येणा-न्या हवामानातील फरकानुसार निरनिराळक्या भागांत त्यांच्या शरीराचा रंग योडाफार गडद अथवा फिकट दिसून येतो. ही वानरे पूर्णपणे शाकाहारी असून ती पाने, फुले, रानटी फळे, झाडांची मुळे इत्यादीवर आपली गुजराण करतात. रामाला मेतु बांधण्यात ह्या वानरांनी मदत केली अशा धार्मिक समजृतीमुळे यांना मारणे हे हिंदू धर्मांचे लोक पाप असे समजतात. त्यामुळे त्यांना सहसा काणी मारत नाही. त्यामुळे गावाकडे ही वानरे मंडऱ्यातून, देवकातून निर्भयपणे हिंडत असताना दिसून येतात.

ही वानरे नेहमी २०-२५ च्या कल्पाने दिसून येतात. सकाळच्या थंड प्रहरी ती खाय शोधावयास बाहेर पडतात. दुपारी उन्हाच्या वेळी पाण्याच्या आसपास तसेच सावलीला विथांती येताना दिसतात. पुन्हा संध्याकाळी बाहेर हिंडायला निघतात. ही वानरे जंगलात किंवेकदा माकडांच्या कल्पांवरोबर देखील हिंडताना दिसतात; परंतु रात्री मात्र बरोबर आपल्या टराविक टिकाणी झोपावयास जातात. झोपेपर्यंत त्याच्यामध्ये जागांवरुन भांडणे होत राहतात. रात्रीच्या वेळेस ही वानरे मोठ्या मोठ्या झाडांच्या पसरलेल्या फांयांच्या टोकाशी जाऊन झोपतात. याचे कारण प्रथमच आपण पाहिले आहे. रात्री वाघ अथवा विवळे त्यांचे खाय शोधावयास बाहेर पडतात. विवळ्याला माकडे, वानरे यांचे मास फारच आवडते व तो झाडावर घटण्यात फार पटाईत असतो; परंतु विवळ्या वाघ फांदीच्या टोकाकडे येऊ लागताच त्याच्या वजनाच्या भाराने फांदी गदगदा हलू लागते व वानरांना इशारा मिळतो. तावडतोव ती हुप्प हुप्प असा आवाज काढून सर्वांना सावध करतात. त्यामुळेच बहुधा फांयांच्या टोकाकडे जाण्यावरुन त्याच्यात भांडणे होत असावीत.

महाराष्ट्रातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, विदर्भ ह्या भागातील जंगलांतून ही सहसा मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. ह्यांच्यामध्ये वेगवेगळ्या तन्हेचे कल्प आढऱ्यून येतात. केव्हा केव्हा मोठ्या कल्पांमध्ये छोटी-मोठी; नर-मार्दी अशी सर्व प्रकारची पुष्कळशी वानरे दिसून येतात तर केव्हा केव्हा फक्त एकच नर व त्याच्या पुष्कळशा मारणा व त्यांची पिल्ले अशा सवंध एकाच मोठ्या कुटुंबाचा

कळप असलेला दिसून येतो. तर केंव्हा नुसते नरच एखाद्या कळपात दिसून येतात.

ह्या वानरांमध्ये गर्भधारणेचा काल साधारणपणे ९ महिने असतो. महाराष्ट्रात जानेवारी ते मार्चच्या सुमाराला नवीन पिल्ले जन्माला आलेली दिसतात.

### तेवांग

(स्लेंडर लॉरीस)


हा प्राणी निशाचर आहे. निशाचर म्हणजे जे दिवसभर कुठेतरी दडून बसून रात्री खाद्य शोधण्यास बाहेर पडतात ते प्राणी.

स्लेंडर लॉरीस आकाराने फारच लहान असते. डोके व शरीर मिळून जेमतेम आठ दहा इंचाचा प्राणी हा. शेपटीचा देखील पत्ता नसतो. गोल डोके आणि डोक्याच्या मानाने फार मोठे असे गोल गरगरीत डोळे. कानही मोठे व हातपाय किडकिडीत अशा एकंदरीत अवलागावरुन हा प्राणी ओळखावयाला खूपच सोपा आहे; तरीही तो शोधून काढणे महा कठीण काम ! कारण दिवसा तो शरीराची गुंडाळी करून झाडाला उलटा टांगून घेऊन झोपा काढीत असतो किंवा भगदांड, गुहा यामध्ये दडून बसलेला असतो.

ह्याच्या शरीराचा रंग मातकट अथवा उंदी असून पाठीकडे तो थोडा गडद होत जातो. त्याच्या डोळ्याभोवती गडद रंगाचे वर्तुळ दिसून येते. त्याच्या अंगावरील केस अगदी दाट नसले तरी मऊ मऊ असतात.

हा निशाचर प्राणी महाराष्ट्रात खंडाळ्याच्या आसपास असलेल्या दाट जंगलामध्ये दिसून येतो. हे सहसा जोडीजोडीने असतात. दिवसभर झोपा काढून झाल्यावर संध्याकाळच्या वेळी भक्ष्याच्या मोहिमेवर निघतात. फळे, पाने व जोडीला मिळतील ते कीटक हा यांचा आहार ! झाडाच्या फांदीला पायाने गुंडाळून घडू पकडून हाताने मिळतील ते कीटक पकडून तोडात कोंबताना मोठी मजेशीर दिसते ही स्वरी ! त्यांना घाणेरीची फळे फार आवडतात. त्याचबरोबर ते छोट्या छोट्या पाली, सरडे, पक्षी, झाडावरील बेडूक इ. ची शिकार करतात. हे प्राणी निशाचर असून फारच लाजरे व भित्रे असल्यामुळे ते सहसा दृष्टीस पडत नाहीत.

\* \* \*



रंगीत चित्र १. १ उत्तरी माकड २ साल तोडाचे माकड ३ हनुमान वानर ४ तेवांग



रंगीत चित्र २. १ लांडगा २ कोलहा ३ कोकरी ४ जंगली कुवा

## मांसाहरी प्राणी

ह्या प्रकरणामध्ये आपण मांसाहरी गटामध्ये येणाऱ्या प्राण्यांची माहिती पाहणार आहोत. प्राण्यांचा हा गट फारच मोठा आहे. त्याला इंग्रजीमध्ये कार्नीव्होग असे म्हणतात. ह्यामध्ये मोडणारे वहुतेक सर्व प्राणी मांसाहरी आहेत. वाघ, सिंह, कुत्रा, मांजर, लांडगा, कोल्हा, अस्वल असे सर्वच प्राणी ह्या गटात येतात. अनेक वेगवेगळ्या गुणवैशिष्ट्यांनुसार ह्या गटाचे वर्गीकरण पुष्कळशा कुटुंबांमध्ये करण्यात आलेले आहे तेंव्हा या प्रत्येक कुटुंबाची वैशिष्ट्ये पाहणे सोईस्कर ठरेल. महाराष्ट्रात ह्या गटातील फक्त सात कुटुंबांतील प्राणी दिसून येतात. तेंव्हा

आपण फक्त सात कुटुंबांची माहिती घेणार आहोत. ही सात कुटुंबे पुढीलप्रमाणे आहेत.

१. कॅनीडे (Canidae) : कुत्र्याच्या जमातीत येणारे प्राणी ह्या कुटुंबात येतात. उदा., लांडगा, कोळ्हा, जंगली कुत्रा इ.
२. ऊर्सीडे (Ursidae) : या कुटुंबात अस्वल हा प्राणी येतो.
३. मुस्टेलीडे (Mustelidae) : या कुटुंबात जलमांजर, गटेल इ. प्राणी येतात.
४. विवर्वीडे (Viverridae) : या कुटुंबात सिकेट कॅट या एक प्रकारच्या मांजरांचा समावेश होतो.
५. हार्पेस्टीडे (Herpestidae) : मुऱ्गूस हा या कुटुंबात येणारा प्राणी आहे.
६. हाईनीडे (Hyaenidae) : तरस हा प्राणी या कुटुंबात येतो.
७. फेलीडे (Felidae) : या कुटुंबामध्ये सर्व प्रकारची मांजरे, वाघ, सिंह हे प्राणी येतात.

वरील सात कुटुंबात पुष्कळ वेगवेगळ्या प्राण्यांचा समावेश आहे. परंतु आपण या कुटुंबांतील फक्त महाराष्ट्रातच दिसून येणारे प्राणी पाहणार आहोत. यापैकी वहुतेक सर्व प्राण्यांची तशी आपली तोंडओळख आहेच. त्यापैकी कित्येकांबद्दलच्या अनेक दंतकथा व गोळ्ठी देखील आपल्या चांगल्या परिचयाच्या आहेत. परंतु त्यांच्या खाण्यापिण्याच्या व इतर अनेकविध सवर्यांची माहिती पाहणे नक्कीच मनोरंजक ठरेल.

वाघ, सिंह, कुत्रा, लांडगा, अस्वल हे सर्वच प्राणी जरी एकाच गटात येत असले तरी त्यांच्या राहण्यावागण्याच्या पुष्कळच भिन्न भिन्न तळा आहेत. कुत्रा, लांडगा, कोळ्हा हे एकमेकांना जास्त जवळचे आहेत तर वाघ, सिंह, चित्ता वेगवेगळ्या प्रकारची मांजरे इ. प्राणी हे एकमेकांना जास्त जवळचे आहेत. तेव्हा कुटुंबानुसार त्यांच्यात साधर्य असलेले दिसून येते. प्रत्येक कुटुंबाची स्वतःची अशी काही खास वैशिष्ट्ये आहेत. ती सर्व आता आपण पुढे पाहणार आहोत. ह्या गटांतील सर्वच प्राण्यांची माहिती वाचकांना मनोरंजक व उद्बोधक वाटेल असा विश्वास वाटतो.

पाळलेल्या हिंन्हा प्राण्यांची, नेहमी त्यांच्याजवळ राहणाऱ्या इतर प्राण्यावरोवर दोस्ती होऊ शकते. उदाहरणार्थ सिंह / वाघ यांची कुच्यावरोवर, कुच्यामांजराचे कायम वैर असले तरी एका घगत पाळलेली कुर्यामांजरे भांडणाशिवाय गहू शकतात. हरणांची शिकार करण्यासाठी वाळगलेल्या चित्त्याची व पाळलेल्या हरणांची दोस्ती असल्याचा उल्लेख “आयने-ए अकबरी” त आहे. उलटपक्षी काही जातींच्या पाळलेल्या कुच्यांना शिकवून सावजाची शिकार करण्यासाठी उपयोगात आणता येते. असे कुत्रे वाघावरही हल्ला करण्यास डरत नाहीत असे उल्लेख आहेत. पुढे “जंगली कुत्रा” या भागात दर्शविले आहे की भुक्लेला जंगली कुच्यांचा कल्प पटृवाल्या वाघावर हल्ला करून त्याला ठार करतो अशी उदाहरणे माहित आहेत.

### कंनीडे कुटुंब

( कुत्रा, लांडगा, कोळा वर्गे )

प्रथम आपण या कुटुंबाची खास वैशिष्ट्ये पाहू. या कुटुंबात कुत्रा, लांडगा, कोळा इ. प्राणी येतात हे आपण वर पाहिलेलेच आहे. कुत्रा हा माणसाच्या पुष्कळसा परिचयाचा आहे. तो त्याचा दोस्तच आहे म्हणा ना ! पूर्वीपासून माणसाने त्याला पाळले आहे व कुच्याने देखील ईमानीपणे माणसाचे धर्नीपण खिकारले आहे. कुत्रा, लांडगा व कोळा हे प्राणी एकाच कुटुंबात मोडत असल्यामुळे त्यांचे पुष्कळस गुण तसेच त्यांच्या वागण्याच्या तळा हयामध्ये बरंच साम्य दिसून येते. हे साम्य शरीराच्या टेवणीत देखील पुष्कळ अंशी दिसून येते. लांबोडके-तोंडाकडे निमुळते होत आलेले डांके, मोठे उभट कान, झुपकेदार शंपूट व वारीक लांबट पाय अशी साधारणपणे या कुटुंबातील प्राण्यांच्या शरीराची घडण आहे. कंनीडे कुटुंबातील प्राणी हे फेलीडे कुटुंबापासून वेगळे काढले पाहिजेत. कारण मांजराच्या जातींतील प्राण्यांना नख्या आत ओढून घेता येतात. त्यामुळे चालताना त्यांच्या पावलांच्या विलकूल आवाज होत नाही. त्यांच्या पावलांना गार्दीसारखे मऊ मऊ तळवे असतात. कुच्याच्या जातींतील प्राण्यांना अशाप्रकारे नख्या आत ओढून घेता येत नाहीत. ह्या कुटुंबातील प्राण्यामध्ये प्रामुख्याने दिसून येणारी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सर्वच प्राण्यांच्या शरीराचा रंग साधारणतः मळकट उदी, तपकिरी अथवा विटकिरी लालसर असा आहे. मुख्यतः त्यांच्या अंगावर कुटुंबाच प्रकारचे पडे अथवा ठिपके आढळून येत नाहीत. ह्या प्राण्यांच्या महाराष्ट्रातील बन्य प्राणी

शरीराची ठेवण झी त्यांच्या भक्ष्य मिळविण्याच्या पद्धतीला साजेशी आहे. साधारणपणे हे प्राणी भक्ष्याचा उघडउघड पाठलाग करून ते मिळवितात. कुत्र्याच्या जातीच्या हया प्राण्यांचे ग्राणेंद्रिय अतिशय तीव्र असते. जर्मीन हुंगून ते आपले भक्ष्य कोणत्या दिशेने गेले असेल हे सहज ओळखू शकतात. अर्थात त्यांची दृष्टी देखील तीक्ष्ण असते व कानही तिखट असतात. परंतु मांजराच्या जातीचे प्राणी गंधज्ञानापेक्षा आपल्या दृष्टीवर जास्ती अवलंबून असतात. कॅनीडे कुटुंबातील प्राण्यांच्या शरीराचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे लांब व मजबूत पाय, हे पाय भक्ष्याचा सतत दोन दोन तास पाठलाग करावयाला देखील समर्थ असतात; परंतु त्यांच्या पंज्यांचा मांजराच्या जातीतील प्राण्यांप्रभाणे भक्ष्यावर हल्ला करावयाला उपयोग होत नाही किंवहुना त्यांच्या पायाची घडणंच वेगाली असते; त्यामुळे हया प्राण्यांना झाडावर चढता येत नाही व पाण्यात पोहताही येत नाही (परंतु हयाला अपवाद म्हणजे सर्व कुत्रे पाण्यातून पोहत जाऊ शकतात); त्यांचे पाय फक्त कुठच्याही प्रकारच्या कठीण जर्मीनावरून पलण्याकरिताच निसर्गाने अनुकूल केले आहेत.

कुत्र्याच्या कुटुंबात मोडणारे कुत्र्यासारखे प्राणी माणसाळू शकतात. तर लांडगा, कोळहा यासारखे प्राणी जंगलातच आपले जीवन कंठणे अधिक पसंत करतात. लांडगे व जंगली कुत्रे सहसा एकटे दुकटे रहाण्यापेक्षा कळपाने रहाणे जास्त पसंत करतात. एकटा दुकटा लांडगा अथवा जंगली कुत्रा एखादे वेळेस हरणासारखे मोठे जनावरही मारु शकतो परंतु कळपात असल्यावर त्यांची शक्ती अद्भूत असते. अशा वेळेस ते मोठी मोठी हरणे, सांबरे सहजपणे पाठलाग करून मारु शकतात. अशामुळे कित्येकदा ते जंगलात असणाऱ्या वाघ, सिंह, विवल्या अशा मोठ्या मोठ्या प्राण्यांच्या भक्ष्यामध्ये भागीदारी करतात. परंतु वहुधा ज्या प्रकारच्या जंगलांमध्ये हे प्राणी राहतात त्यावरही कित्येक गोष्टी अवलंबून असतात. दक्षिण भारतात लांडगे वाघाच्या भक्ष्यात वाटेकरी होत नाहीत. कारण त्या ठिकाणी त्यांना इतर अनेक प्राणी मिळतात. उघडच्या माळरानावर अथवा सुक्या जंगलात विवल्याच्या भक्ष्यात हयांची भागीदारी असते कारण वहुधा अशा माळरानांजवळच मनुष्यवस्ती जास्त करून आढळून येते. तेंव्हा शेळ्या-मेंढ्या, गाईगुरे हयासारखे खाद्य त्यांना सतत मनुष्यवस्तीपासून मिळते. वहुतकरून हा खाद्यपुरवठा सतत होत असतो त्यामुळे त्यांना भक्ष्याचा तुटवडा भासत नाही.

जंगली कुत्रे मात्र लांडर्यांप्रमाणे सहसा मनुष्यवर्तीच्या आसपास रहाणे मुळाच पसंत करीत नाहीत. किंतुकदा जंगली कुत्र्यांचा मोळा कल्प भुकेलेला असल्यास विवलूद्या, अस्वल किंवा पट्टेवाला वाघ ह्यासारख्या एखाद्या मोठ्या प्राण्यावर देखील हल्ला करावयास मागेपुढे पहात नाहीत. परंतु कुत्र्याच्या कुटुंबात मोडणाऱ्या ह्या प्राण्यांना इतर मोठमोठ्या प्राण्यांवरोबरच उंदीर, धुशी, खारी, सायळी वर्गेसारखे रोडंट (Rodent) ह्या गटामध्ये येणारे प्राणी तसेच छोटे-मोठे पक्षी इतकेच नव्हे तर खेकडे किंवा मृदुकाय जलवार प्राणी देखील खाद्य म्हणून चालतात.

हे प्राणी राग, भीती किंवा इतर भावना व विचार एकमेकांना कळविण्यासाठी ओरडून, गुरुगुरुन किंवा भुंकून वेगवेगळे ठराविक आवाज काढतात. किंतुकदा जवळपास एखाद्या वाघ असल्याची घाहूल लागताच कोल्हे रडल्यासारखा आवाज काढून सर्वांना त्याची जाणीव करून देतात. त्यामुळे मग बाकीचे सर्व कोल्हे सावध होतात. केंद्रा केंद्रा पारध्याची घाहूल लागली की शिकारी कुत्रे मोठमोठ्याने रडल्यासारखा आवाज काढून एकमेकांना सावध करतात. याशिवाय प्रत्येक जारीच्या कळपामध्ये शिकारीच्या किंवा इतर काही खास सूचना देण्याकरिता ठराविक आवाज काढण्याच्या तऱ्हा असतात. पिले कुठे लांब गेली असता त्यांना आईबाप ठराविक आवाज काढून जवळ बोलावितात. नर व मार्दी समागमाच्या काळात एकमेकांना आकृष्ट करण्याकरिता ठराविक आवाज काढतात. वेगवेगळ्या आवाजांव्यतिरिक्त एकमेकांशी संधान ठेवण्यासाठी ह्या कुटुंबातील प्राण्यांमध्ये आणखी काही तऱ्हा आहेत. पाळीव कुत्रे (domestic dog) देखील आपल्या ठराविक क्षेत्रांतील जागांतून फिरत असता मधूनमधून थोडे मूत्र टाकीत जातात. ह्यामुळे प्रत्येकाचे क्षेत्र आखले जाते. त्या हदीत सहसा दुसरे कुत्रे जात नाहीत व गेल्यास त्यांच्यात हमखास भांडणे होतात हे आपण पाहतोच. जंगली कुत्रे आपल्या हदीच्या सीमा मूत्र शिपडण्याएवजी त्या जागी थोडी थोडी विष्टा टाकून ठरवितात. ह्या प्राण्यांमध्ये एक प्रकारच्या उग्र वासाची ग्रंथी असते. तिच्यामुळे त्यांच्या अंगाला, मूत्राला तसेच विष्टेला एक प्रकारचा ठराविक उग्र वास येतो.

ह्या प्राण्यांच्या प्रसवण्याच्या असा काही एक ठराविक काळ नेमाने सांगता येत नाही. वर्षाच्या कोणत्याही महिन्यात त्यांना पिले होतात. केंद्रा केंद्रा जंगली कुत्र्यांच्या बन्याचशी माझा गाभण असल्यास त्या एकत्र येऊन पिले ठेवण्यास

छोट्या छोट्या गुहा अथवा नैसर्गिकरीत्या तयार झालेले मोठेसे बोगदे अशा सुरक्षित जागा पसंत करतात व त्या ठिकाणी एकत्रतेने प्रसवून आपल्या पिलांचे संगोपन करतात. लांडगे, कोल्हे व पाळीव कुत्रे यामध्ये मार्दी गाभण रहाण्याचा काल ६० ते ६३ दिवस असतो तर जंगली कुच्यांमध्ये तो ७० दिवस असतो. कुच्याच्याच कुटुंबात मोडणारी दिसावयाला कोल्हाचासारखीच परंतु आकाराने लहान असणाऱ्या प्राण्यांची आखणी एक जात आहे. त्याला लोमरी अथवा कोकरी (इंडियन फॉक्स) असे म्हणतात. हा प्राणी देखील महाराष्ट्रात दिसून येतो. या प्राण्याच्या गर्भधारणेचा काल ५९ ते ५३ दिवस असलेला साधारणतः आढळतो.

कार्नीक्होरा या गटातील बहुतेक सर्वच प्राण्यांच्या पिलांचे डोळे जन्मत: बंद असतात. सुरुवातीला पिले लहान असताना पिलांची आई त्यांची फारच काळजी घेत असते. नर देखील त्यांना व्यवस्थितपणे अन्न मिळवून देण्याकडे लक्ष पुरवितो. सुरुवातीला काही काळापर्यंत पिले दुधावर पोसली जातात परंतु दुधावर वाढण्याचा काळ किती असतो हे या प्राण्यांच्या वावतीत निश्चितपणे अजून माहिती नाही. जंगली कुत्रे व कोल्हे यांची वाढ फार झापाट्याने होते. वर्षभरातच ते पूर्णावस्थेला पोहचून प्रजोत्पादन करावयास समर्थ होतात. लांडगे मात्र वयाच्या तिसऱ्या वर्षी पूर्णावस्थेला पोहांचतात. जंगली कुत्रे व लांडगे यांची पिले लहान असल्यापासूनच आपल्या अंगातील शिकारी रक्त दाखवू लागतात. पिले मोठी होईपर्यंत आईबापांवरोबरच रहातात. अशा प्रकारे ३ ते ४ कुटुंबे एकत्र येऊन एकेक मोठासा कळप करून रहातात. एका प्रौढ नराकडे कळपाचे नेतृत्व असते. कळपातील इतर सर्वजण त्याच्या आज्ञा पाळतात.

वर आपण कॅनीडे कुटुंबाची सर्वसाधारण माहिती पाहिली. यापुढे आपण ह्या कुटुंबातील प्रत्येक प्राण्याची व त्यांच्या जीवनाची सविस्तर माहिती पाहणार आहोत. या कुटुंबात मोडणारा पहिला प्राणी आहे लांडगा !

लांडगा

(वुल्फ)

लांडगा हा प्राणी आपल्या सांधारण परिचयाचा आहे. महाराष्ट्रातील कुलाचा, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, सोलापूर, बीड, अमरावती व घंग्रपूर ह्या जिल्ह्यांमध्ये तो आढळून येतो. लांडग्यांना रहावयाला हिरवीगार तसेच पानझडी

वृक्षांची दाट अरण्ये आवडतात. साधारणत: लांडगे **अग्नियाच्या** मध्यभागी म्हणुने  
जेथे अरण्याचा घनदाट भाग असतो, अशा ठिकाणी प्राहतात.

पूर्ण वाढलेला लांडगा उंचीला साधारणपणे ६०-७५ स.मी. असता त्याची  
लांबी डोके व शरीर मिळून सुमारे ९०-१०५ सें.मी. व शेपटी सुमारे ३५ ते ४०  
सें.मी. असते. आपल्या येथे महाराष्ट्रात दिसून येणाऱ्या लांडग्याच्या वजनाची  
मग्निरी सुमारे २० ते ३० कि.ग्र. असल्याचे दिसून येते. त्यामानाने उत्तर  
हिंदुस्थानात व हिमालयाच्या पायथ्याशी दिसून येणार लांडगे अंगाने जास्त मजबूत  
असतात.

कॅर्नीडे कुटुंबातील इतर प्राण्यांपासून लांडगा त्याच्या मोठ्या जबड्यामुळे व  
आकारामुळे सहज ओळखू येऊ शकतो. लांडग्याचे दात (मुळे) देखील मोठं  
असतात. आपल्या भारतात सापडणाऱ्या लांडग्याच्या अंगाचा रंग साधारणपणे  
वाळूच्या रंगाचा असून त्याच्या पाठीकडे तो थोडा गडद (जबळजबळ काळसर)  
होत गेलेला दिसून येतो. थंड प्रदेशात जे लांडगे दिसून येतात त्याचा रंग जास्त  
गडद असतो. या प्राण्यांच्या शरीराच्या रंगात उन्हाळ्यात व हिवाळ्यात थोडासा  
फरक पडलेला दिसून येतो.

महाराष्ट्रात हे साधारणपणे उघड्या माळरानांवर देखील आढळून येतात.  
उन्हाळ्याच्या दिवसात ते वाळूमर्थील गुहांमध्ये राहून कडक उन्हापासून आपला  
बचाव करून घेतात. केंव्हा केंव्हा ते माळमोठ्या शुद्धपांचा देखील आश्रय घेतात.  
लांडगे दिवसा व रात्री केंव्हाही शिकार करतात. ते ज्या प्रकारच्या जंगलात  
राहतात त्यावर त्यांच्या भक्ष्याचे स्वरूप अवलंबून असते. त्यांच्या राहण्याच्या  
ठिकाणापासून मनुष्यवस्ती जर जवळपास असेल व इतर काही भक्ष्य सहजासहजी  
मिळण्यासारखे नसेल तर ते तेथील माणसांची पाळलेली जनावरे, गाईगुरे इ.  
पळवितात. एखादेवेळी जवळपास कोणी मनुष्य नसल्यास व एकटे दुकटे मूळ  
कोठे रांगत असेल अथवा खेळत असेत तर त्याला देखील लांडग्यांनी पळविल्याची  
अनेक उदाहरणे उपलब्ध आहेत. केंव्हा केंव्हा सोकावलेल्या अशा लांडग्यापासून  
गावातील लोकांना फारच उपद्रव होतो. दाट जंगलामध्ये जेथे त्यांना हरणे, सांबरे  
मिळू शकतात तेथे त्यांचे प्रमुख खाद्य अशा प्रकारचे मोठे प्राणी हेच असते. अशा  
जंगलात त्यांना किंत्रेक प्रकारचे वेगवेगळे पक्षी देखील मिळतात. महाराष्ट्रात

साधारणपणे पावसाळ्याच्या शेवटाशेवटाला लांडग्याच्या माद्या गाभण राहिल्याचे व डिसेंबरमध्ये नवीन पिले जन्माला आल्याचे साधारणतः दिसून येते, एका बेळेस मादी सुमारे तीन ते नऊ पिलांना जन्म देते. लांडगे सुमारे १२ ते १५ वर्षेपर्यंत जगत असल्याचे आढळतात.

### कोल्हा

(जॅकॉल)

कोल्हा हा प्राणी कोणाच्या ओळखीचा नाही ? इसापनीतीत देखील कोल्ह्याच्या कावेबाजपणाच्या किंवेक गोष्टी आपण वाचतो. कोल्ह्याइतका लबाड अनु घतुर असा दुसरा प्राणी सापडणे कठीण. त्याच्या चातुर्याच्या अनेक गोष्टी आपल्या सर्वाच्या चांगल्याच परिचयाच्या आहेत. कोल्हे साधारणतः काहीही खातात. मरून पडलेल्या प्राण्यांचे नासके कुजके मांस, सर्व प्रकारची फळे, ऊस, कोंबड्या, एखादे लहानसे आजारी हरीण देखील तो मारु शकतो. परंतु जास्त करून तो आपली शिकार धूर्तपणाने साधतो. त्याला स्वतःला मोठेमोठे बलवान प्राणी मारण्याची ताकद नसते. हजारो वर्षांपासून सांगितल्या जाणाऱ्या जंगलाच्या गोष्टीत कोल्हा हा वाघा सिंहाचा खुशमस्कन्या किंवा 'चमच्या' असल्याचे वर्णन केले जाते. तो जणू काही एखादा 'गाईड' असल्यासारखा किंवा हेरगिरी करून सावज पकडण्यास वाघाला मदत करतो असेच वर्णन आहे. काही गोष्टीत हे कोल्हे जंगलातील इतर प्राण्यांना वाघासिंहाच्या उपस्थितीची म्हणजेच ते शिकारीला बाहेर पडल्याची जाणीव करून देतात. तेंद्हा ते 'फ्यू'- - अशी शिटी मारतात. दुसरी एक सुरस कथा अशी आहे की 'फ्यू'- - हा एक ठराविक कोल्हा वाघ शिकारीला निघाला की खुशमस्क्याप्रमाणे नेहमी त्याच्याबरोबर असतो व रस्त्यात काही धोका असल्यास त्याची आगाऊ सूचना वाघाला देतो. एकंदरीत त्याचे वर्णन स्काऊट, गाईड, हेर, पहारेदार अशा प्रकारेच केलेले आढळते. त्याच्या बदल्यात त्याला हया जनावरांनी केलेल्या शिकारीतील थोडासा वाटा नंतर मिळतो. हा प्राणी जरी कोणी पाहिला नसला तरी कर्मीत कर्मी कोल्हेकुई तरी एकून माहित असेल. साधारणपणे सूर्यास्तानंतर तसेच पहाटे कोल्हेकुई एकू येते. एक कोल्हा ओरडू लागला की त्याला दुसरा - तिसरा कोल्हा साड देऊ लागतो. अनु मग सर्वचजण मिळून जंगल दणाणून सोडतात. हया कोल्ह्याला मी लांडग्याचा चुलतभाऊच संबोधणार आहे.

कारण थोडाफार फरक सोडल्यास दिसावयाला तो लांडग्यासारखाच असतो. मात्र आकाराने तो लांडग्याहून खूपच लहान असतो. त्याची उंची सुमारे ३७ ते ४२ सें.मी. असते. डोके आणि शरीर मिळून लांबी साधारणत: ६० ते ७५ सें.मी. होईल. शेपूट २० ते २८ सें.मी. लांबीचे असून ते चांगलेच केसाळ व झुपकेदार असते. पूर्ण वाढलेल्या कोळ्हयाचे वजन ८ पासून १२ कि.ग्रॅ. पर्यंतही भरु शकते. कोळ्हे लांडग्याहून व जंगली कुच्याहून आकाराने खूपच लहान असतात. त्यांच्या भुवयादेशील लांडग्याप्रमाणे वर्ती वळलेल्या नसतात. लांडगे अशा मोठ्या व वर वळलेल्या भुवयांमुळे आणि मोठ्या भव्य कपाळामुळे फारच क्रूर व भारदस्त दिसतात. कोळ्हयाचा रंग साधारणपणे उंदी अथवा तपकिरी असतो.

कोळ्हयांना रहावयाला कुठच्याही प्रकारची जंगले चालतात. त्यामुळे महाराष्ट्रात ते सर्वत्र आढळून येतात असे म्हटले तरी चालेल. दमट हवामानाच्या दाट जंगलात, उघड्या माळरानावर तसेच सुक्या रखरखीत जंगलात, वारमार्ही अरण्याच्या प्रदेशापासून ते वाळवंटापर्यंत आपल्या देशात कोळ्हे सर्वत्र आढळतात. हिमालयात ३,६०० मीटर्स उंचीवरही ते दिसून येतात. सामान्यत: ते लहानसहान गावं, खेडोपाईंची व शेतीभातीच्या आसपासही आढळून येतात. या ठिकाणी ते मलमूत्र व भेलेले प्राणी खात असल्यामुळे उपयोगी असे सफाईचे काम करतात. शिवाय ते सरडे व कीटकही मटकावतात. कोळ्हे साधारणत: संध्याकाळ झाली की लपतछपत शिकारीस बाहेर पडतात. ढगाळ अथवा थंड वातावरण असेल तेव्हा ते सवंध दिवसभरही भव्याच्या शोधात भटकतात. उन्हाच्या तसेच दुपारच्या वेळी आडोशाला राहणे पसंत करतात. परंतु मधूनमधून तहान भागविण्याकरिता बाहेर पडतात. कोळ्हयाचे आवडते खाणे म्हणजे कोंबडी, बदके, तितर इ. होत. तसेच कोळ्हे खेकड्यांच्या विळात आपली शेपटी घालून खेकडे पकडण्यात मोठे तरबेज असतात. शेपटी विळात घातली की आत असलेल्या खेकड्याला वाटते की आपलेच काही तरी खाच आहे आणि तो शेपटीला पकडतो. त्यावरोवर कोळ्हा आपले शेपूट विळातून झटकनु काढून खडकावर जोरात आपटतो म्हणजे खेकडा अर्धमेला होतो. मग लगेच तो त्याला मटकावतो. किंत्येकदा गावाकडचे कोळ्हे नियमितपणे कोंबड्या, शेळया, मंडऱ्यांची पिले इ. पळविण्यास सोकावलेले असतात.

साधारणत: कोळ्हे एकटे किंवा जोडीने फिरत असतात. पण जंगलात त्यांच्या लहान लहान टोळ्या कधी कधी दिसतात. विशेषत: जेव्हा ते टोळ्या टोळ्यांना महाराष्ट्रातील बन्य प्राणी

हिंडतात तेव्हा छोटी छोटी हरणे किंवा काळबाट अशा प्राण्यांची देखील शिकार करतात. त्यांचा मोर्चा कलिंगडे, ऊस यांवरही हंगामामध्ये फिरतो. त्याचप्रमाणे कोल्हयांना बोरेदेखील आवडतात.

कोल्हयांना वर्षभरात केव्हाही पिले होतात. पिले मादीच्या बरोबर फिरण्याइतकी मोठी होईपर्यंत आईबाप त्यांना खाचखळ्यांत लपवून ठेवतात. कोल्हयाची सर्वसाधारण आयुर्मर्यादा ७२ वर्षे असते.

### कोकरी अथवा छोटा कोल्हा (लोमरी)

#### (इंडीयन फॉवस)

गावाकडील लोक ह्या छोट्या प्राण्याला कोकरी अथवा लोमरी ह्या नावाने संबोधितात. हा प्राणी आपण पूर्वी पाहिलेल्या कोल्हयापेक्षा (जँकॉल) आकाराने फारच छोटा आहे. याच्या शरीराची लांबी डोक्यासकट जेमतेम ४५ ते ६० सें.मी. लांब असेल. शेपृट मात्र त्यामानाने वरेच लांब म्हणजे जवळजवळ ३० सें.मी. लांब असते. वजन फक्त २ ते ४ कि.ग्र. च्या आसपास असते. ह्या प्राण्याचे पाय लांबट असून शरीर छोटेसेच असते. शरीराचा रंग उदी असून पायाचा रंग थोडासा मातकट लालसर होत आलेला असतो. उदी रंगाच्या शेपटाचे टोक मात्र काळे असते. हे कोल्हे प्रामुख्याने उघड्या माळरानावर, खुरट्या झुइपांच्या सुक्या जंगलात तसेच शेतीभातीच्या प्रदेशात, पाणी पुरवठ्याकरिता काढलेल्या कालव्याच्या आसपास असे सर्वत्र आढळून येतात.

झोपण्याकरिता अथवा विथांतीकरिता निवारा असावा म्हणून ते साधारणत: जमिनीमध्ये ६०/९० सें.मी. खोलीची मोठमोठी विळे खोदतात. या विळांमधून जमिनीवर येण्यासाठी म्हणून ३/४ ठिकाणी त्यांना तोंडे असतात. आत लांब लचक जागा असते. दिवसभर उन्हाच्या वेळी ते ह्या जागी आराम करतात व संध्याकाळ झाली म्हणजे भक्ष्याच्या शोधार्थ बाहेर पडतात. हे देखील बाहेर पडले की एकत्र येऊन कोल्हेकुईला सुरुवात करतात; परंतु यांचा आवाज जास्त वारीक व कर्कश असतो. यांचे प्रमुख खाद्य म्हणजे उंदीर, घुशी व यासारखेच छोटे छोटे सस्तन प्राणी, तसेच सरपटणारे प्राणी व इतर किंडे कीटक इत्यादी होय. ते पक्षी वर्गे विशेष खात नाहीत. मनुष्य वस्तीच्या आसपास जरी राहणारे असले तरी सहसा कोंबड्या वर्गे पलविण्याच्या फंदात पडत नाहीत, खरे पाहता ते

उंडीग, धुर्णी, शेतारील खेकडे इत्यादी खाऊन शेतकऱ्यांला एक प्रकारे मदतच करतात. शेतारीच्या आसपास गहत असल्यास त्यांना पावसाळा सुरु होण्यापैर्यां पांढऱ्या मुऱ्या, वालीवी यावर चांगलाच ताव मारावयास मिळतो, तसेच बोरे, कलिंगडे व काही प्रकारची कंदमुळे देखील ते आवडीने खातात.

शत्रूपासून स्वतःचा वचाव करून घेण्याकरिता ते सर्वस्वी आपल्या चपल पायावर अवलंबून असतात. त्यांना या कामी शेपटाचा देखील चटकन् वळणे घेण्यास उपयोग होतो. एरव्ही हळूहळू चालत असताना हे शेपूट जमिनीवर लोळत असते. धायताना ते जमिनीला समांतर होते व वळणे घेताना ते चटकन् वर वळते.

हे कोलं हजमभर जोडीने एकत्र राहतात की दर हंगामात जोड्या बदलतात ह्यावहूल अजून फारशी माहिती उपलब्ध नाही. परंतु छोट्या पिलांची काळजी मात्र या कुटुंबारील इतर अनेक प्रकारच्या प्राण्यांप्रमाणे आईवाप दोघेही घेतात. साधारणतः हियाळ्यामध्ये पिले जमाला येतात. एका वळेस ४-५ पिले जमतात. पिले लहान असताना बिळांमध्येच लपवून ठेवलेली असतात.

### जंगली कुत्रा

(वाईल्ड डॉग)

जंगली कुत्रे हे शिकारी कुत्रा, ढोल, कोलसारा, कोलसा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिकारी कुत्रे आपल्या पाळीव कुत्र्यांपेक्षा आकाराने खूपच मोठे असतात. ते जमिनीपासून साधारणतः ४५ ते ६० सें.मी. उंच असून ढोके व शरीर मिळून लांबीला साधारण ९० सें.मी. असते. शेपूट जवळजवळ ४५ सें.मी. लांब असते. पूर्ण वाढलेल्या नर जंगली कुत्र्याचे वजन सुमारे २० कि.ग्रॅ. पर्यंत भरू शकते. माझा मात्र वजनाने थोड्या कमी असतात. हे कुत्रे दिसावयाला साधारण आपल्या पाळीव कुत्र्यासारखे असून त्यांचे शरीर लांडग्यासारखे लांबोडके असते. परंतु त्यांचे पाय लांडग्यासारखे उंच नसून बुटके व जाडसर असतात. कान टोकाकडे गोलसर असून शेपूट केसाळ व झुपकेदार असते. कोळे, लांडगे व पाळीव कुत्रे यांच्या खालच्या जवळऱ्यांत ७ दात असतात. तर जंगली कुत्र्याच्या खालच्या जवळऱ्यांत ६ दात असतात. तसेच पाळीव कुत्र्याच्या मारीला ९० स्तन असतात, तर जंगली कुत्र्याच्या मारीला ९२ ते ९४ स्तन असतात. जंगली कुत्रा महाराष्ट्रातील बन्य प्राणी

त्याच्या मातकट लालसर रंगावरून लावूनही सहज ओळखू येऊ शकतो. त्यांच्या शरीराचा रंग सर्वव्र साधारण सारखाच मातकट लालसर असतो. अर्थात तो ठिकठिकाणी कमी-जास्त गडद अथवा उजळ असा दिसून येतो. हिमालयात अथवा थंड प्रदेशात आढळून येणाऱ्या कुत्र्याचा रंग जास्त गडद असतो.

महाराष्ट्रात ते रत्नागिरी, कोल्हापूर, अमरावती, नांदेड, भंडारा व चंद्रपूर या जिल्ह्यात आढळून येतात. बहुतकरून ते ज्या ठिकाणी भरपूर खाद्य; आश्रयाकरिता सावली व पाण्याची सोय असेल अशी जंगले पसंत करतात. कुत्र्याच्या कुटुंबात मोङिण्याचा सर्व वन्य प्राण्यांपैकी फक्त जंगली कुत्र्यांनाच पाण्यात पोहता येते हे आपण या कुटुंबाची सर्वसाधारण वैशिष्ट्ये पाहताना मागेच पाहिले आहे. जंगली कुत्रे उन्हाळ्याच्या दिवसांत उन्हाचा कडाका सहन न झाल्याने मधूनमधून पाण्यात जाऊन बसणे पसंत करतात. लांडग्यांप्रमाणेच त्याचे मोठेमोठे कळप असतात. ४-५ कटुंबेच्या कुटुंबे एकत्र येऊन कळप तयार होतात. एकेका कळपात केव्हा केव्हा ४०-५० कुत्रे देखील असतात. कळपांची संघटनाशक्ती व एकी फारच मोठी असते. साधारणपणे हरणे, सांवरे हे त्यांचे नेहमीचे खाद्य होय. ९०-९२ कुत्र्यांचा कळप सहजपणे अशा प्रकारचे प्राणी मारू शकतो. परंतु हिमालयात अथवा थंड प्रदेशांत असणारे जंगली कुत्रे गैर, थार (Tahr), मोठमोठे एडके, गवे अशा मोठमोठ्या शक्तिशाली प्राण्यांवरही एकजुटीने हळ्डा करून त्यांना आपले भक्ष्य बनवितात. कित्येदा भुकलेल्या जंगली कुत्र्यांनी मोठमोठी रानझुक्करे, विवले, पड्ऱ्येवाले वाघ अशा प्राण्यांवरही हळ्डा करून त्यांना ठार केल्याची उदाहरणे अस्तित्वात आहेत.

सावजाला मारण्याची त्यांची पद्धती फारच वेगळी व मजेशीर असते. वासावरून सावज हेरल्यानंतर लगेच त्यांचा पुढारी प्रथम कशाप्रकारे हळ्डा करावयाचा ती योजना करून सर्वांना त्याची कळपना देतो. मग सर्वजण एकजुटीने हळ्डा करतात. काही कुत्रे प्रथमच भक्ष्याच्या आवाक्याच्या पुढे पुढे पळत जाऊन तेथपर्यंत रेंगाळत राहतात. काही कुत्रे भक्ष्याचा अर्धवट पाठलाग करून तितक्यावरच पाठलाग करणे सोडून देऊन रेंगाळत राहतात. मग पुढे गेलेले कुत्रे भक्ष्याला आपल्या ताब्यात घेतात. ठराविक अंतर तोडल्यावर त्या पुढच्या हळीतले कुत्रे भक्ष्याचा कवजा घेतात. अशा प्रकारे नविन दमाचे कुत्रे सावजाचा पाठलाग

करतात. परंतु सावज मात्र दमते व ते कुठेटरी अथवा पाठीमागे वळण्याचा प्रयत्न करते. मागे रेंगाळत राहिलेले कुत्रे हवृहवृ पुढे सरकतच असतात. अशा रीतीने सावजाच्या नकळत त्यांनी त्याच्या भोवती सर्व याजूने कडे केलेले असते. मग सावजाचा नाईलाज होतो. कारण कुठेही वळले तरी पाठीमागून त्याच्यावर हव्हा होतच राहतो. शेवटी त्याच्या प्रतिकार लुळा पडतो. जंगली कुत्रे चावे घेऊन त्याचे लचके तोडतात. अशी ही एकंदर त्यांची शिकारीची तळा असते. महाराष्ट्रात ते मुख्यतः टिपकेवाली हारणे, सांबर, काळवीट इत्यादीवर आपला उदर्घनवांह कर्गत असलेले दिसून येतात.

त्याच्या प्रजोत्यादनाचा काल साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबर असा असतो. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये माझा प्रसवून एका वेळेस सुमारे ४-६ पिलांना जन्म देतात. मागे आपण या कुटुंबाची वैशिष्ट्ये पाहाताना त्या एकत्र घेऊन प्रसवतात

व पिलांना गुहांमधून लपवून ठेवतात ते पाहिलेच आहे. पिले पुरेशी मोठी झाल्यावर कळपावरोवर शिकारीला वाहेर पडतात.

### ऊर्सिडे कुटुंब

(अस्वल)

कार्नीवोरा या गटातील दुसरे कुटुंब म्हणजे ऊर्सिडे (Ursidae) हे होय. या कुटुंबामध्ये येणारे प्राणी म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराची अस्वले होत. आपण कुत्रा-मांजर एकमेकाला जितके जवळचे मानू. तितके अस्वल या प्राण्यांच्या जवळचे मानू शकत नाही. परंतु या जातीच्या सर्व प्राचीन प्राण्यांचे अवशेष पाहिले असता त्यांचे वंशज एकच होते हे आपल्याला पटते. आयुष्य जगण्याच्या व खाण्यापिण्याच्या वेगवेगळ्या संवयी यामुळे हवृहवृ पुढे जे भेद होते गेले ते आज आपल्याला ह्या एकाच गटाच्या वेगवेगळ्या कुटुंबामध्ये दिसून येत आहेत. कुत्र्याचे वंशज भक्ष्याच्या पाठलाग करून ते पकडून, फाडून तोडून खात असल्यामुळे आज कुत्र्याच्या जमातीमधील प्राण्यांचे पाय बारीक परंतु पळण्यास चपळ असे झाले आहेत; तर अस्वलाचे पूर्वज झाडेझुडपे, गवत, मुळे, फळे व कीटक इत्यादी खात व मिळाले तर मांस खात त्यामुळे त्यांच्या पायांना पळण्याची आवश्यकता नव्हती. त्याएवजी ते झाडावर घडणे अथवा जमीन खोदून जमिनीतील कीटक खाणे अशाकरिता साजेसे असे झालेले आहेत. अस्वलाचे जाडे जाडे बुटके पाय त्याचे अवजड शरीर महाराष्ट्रातील बन्य प्राणी

खडका कपारींत अथवा झाडावर चढण्याकरिता तसेच आत वळलेले पंजे झाडाच्या फांदीवर पकड घटू मिळवून टेवण्याकरिता तसेच तीक्ष्ण नख्या जमीन खोदण्याकरिता अनुरूप आहेत. अस्वलाच्या पायाचे पंजे लहान असून नंद असतात व नख्या आत ओढून घेता येत नाहीत.

अस्वलाचे गंधझान अतिशय तीव्र असते. त्याची दृष्टी मात्र अगदीच मंद असते. तसेच थवणशक्तीदेखील फारशी चांगली नसते. अस्वलाच्या बोजड शरीराच्या मानाने त्याचे डोळे फारच वारीक असतात. त्यामुळे परिस्थितीची चाहुल घेण्यासाठी ते प्रथम साशंकतेने मागच्या पायावर उभे राहते व सर्वत्र सावधानतेने पाहते. त्याचप्रमाणे त्याच्या शरीरावर अतिशय दाट केस असल्यामुळे त्याचे स्पर्शज्ञानही अगदीच कर्मी असते. या सर्व कारणामुळे साधारणतः अस्वलाची गणना घपल व हुशार प्राण्यांमध्ये होत नाही. तसेच अस्वल केव्हा काय करेल, कुठे कसे वागेल यावद्दल आपल्याला काहीच आढावा येऊ शकत नाही. त्याच्या बुद्धीचा फारसा विकास झालेला नसतो. तरीही शिकवले असता ती सर्कर्शीत अथवा प्राणी संग्रहालयामध्ये काम करू शकतात. अखले पाण्यात उत्तम प्रकारे पोहू शकतात.

अस्वलाचे प्रमुख खाणे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कीटक, मुऱ्या, वालवी इत्यादी होय. हे खाणे जमीन उकरून अथवा झाडाच्या साली ओरबाढून त्यामध्ये त्यांना मिळते. ते खाण्याकरिता त्यांच्या तोंडाची एक विशिष्ट रचना असते. कार्नीव्होरा गटातील इतर प्राण्यांप्रमाणे त्यांचे ओठ हिरड्यांना चिकटलेले नसून ते हिरड्यांपासून अलग व फारच पुढे आलेले असतात. त्यामुळे त्यांना कुठचीही गोष्ट शोषून, ओढून तोंडात घेता येते. शिवाय त्यांच्या दातांची तसेच घरच्या जवड्याची रचन्म विशिष्ट प्रकारची असते; जिच्यामुळे अन आत शोषून घेण्याच्या कामी मदत होते. सर्वसाधारणे अस्वले झाडपाला, गवत, फळ, कीटक इत्यादी खात असली तरी ती केव्हा केव्हा काही प्राणी ठार मारून देखील खातात. ती आपल्या बाहुच्या विळळ्यात प्राण्याला घटू पकडून गुदगुल्या करून ठार मारतात अशी समजूत आहे, पण ती खरी नाही. अस्वल आपले पंजे मारून व लांब मजबूत नख्यांनी भक्ष्याला फाढून मारतात. हे असे वेगवेगळ्या प्रकारचे अन खाण्याकरिता त्यांना कार्नीव्होरा गटातील प्राण्यांइतकेच दात जसतात परंतु त्यांची रचना थोडीफार भिन्न असते.

ठिकटिकाणी दिसून येणाऱ्या अस्वलांच्या राहणीमानात फरक असल्यामुळे काही अस्वलांच्या पायाच्या पंजांनाही केस असलेले दिसून येतात, तर काहींच्या ते नसतात. घ्यवप्रदेशावर जी अस्वले आढळतात. त्यांना तेथे बर्फावरून पाय घमरू नयेत म्हणून त्यांच्या पंजांना खूप केस असलेले दिसून येतात; तर इतर ठिकाणी दिसून येणारी अस्वले ज्यांना झाडावर चढावयाचे असते त्यांच्या पायांच्या पंजांना केस नसतात.

बंगवेगकृत्या भागात सापडणाऱ्या अस्वलांच्या संवर्या जशा भिन्न असतात: तसाच त्यांच्या शरीराच्या वांधणीतही पुष्कळ फरक दिसून येतो. अमेरिकेत सापडणाऱ्या अस्वलाचे (ग्रीझली बेअर) वजन ४५० कि.ग्रॅ. भरते, तर अलास्का येथे सापडणाऱ्या अस्वलाचे (जायंट ब्राऊन बेअर) वजन ७०० कि.ग्रॅ. पर्यंत भरते. अलास्कातील हे अस्वल सर्व जगात आढळणाऱ्या कार्नीव्होरा गटातील सर्व प्राण्यांतील अजस्त्र आणि अवजड प्राणी म्हटला पाहिजे. महाराष्ट्रात दिसून येणारी 'खोय बेअर' ही अस्वलाची जात त्यामानाने अगदीच छोटी म्हटली पाहिजे कारण या अस्वलाचे वजन नंमतेम १२५ ते १५० कि.ग्रॅ. पर्यंत भरते. परंतु सिलोनमध्ये सापडणारी याच जातीची अस्वले अजून लहान व कमी वजनाची अशी आढळून येतात.

हिवाळ्यामध्ये अन्नाचा तुटवडा जास्त करून भासत असल्यामुळे अस्वले गुहांमध्ये जाऊन झोपी जातात. त्यांचे नेहमीचे सर्व कारभार थंडावतात व ती निश्चलपणे पडून राहतात. जेव्हा ती अशी निद्राधीन झालेली असतात तेव्हा त्यांच्या शरीराच्या सर्वच हालचाली मंदावलेल्या असतात. हृदयाचे कामही हवूहवू चालत असते. तसेच शरीराचे तपमान देखील नेहमीपेक्षा फारच खाली आलेले असते. निद्राधीन होण्यापूर्वीच्या काळात ती आपल्या शरीरात.चरबीच्या स्वरूपात भरपूर अन्नसंचय करून ठेवतात. अर्थात् या निंद्रेच्या काळात त्यांच्या शरीराला अन्न अगदीच कर्मी लागते.

उन्हाळ्याच्या दिवसांत त्यांना उन्हाचा कडाका सहन होत नाही त्यामुळे ती पाण्याच्या शोधार्थ मैलचे मैल जंगल तुडवीत पाणी असेल अशा ठिकाणी जातात. ह्या बोजड शरीराच्या अवजड प्राण्याला जंगलात विशेष कोणी मित्र अथवा शबू नाहीत. ते शाकाहारी तसेच मांसाहारी देखील असल्यामुळे त्याच्या खाद्यामध्ये इतर महाराष्ट्रातील बन्य प्राणी

प्राण्यांची विशेष भागीदारी नसते. जे मिळेल त्यावर त्याचा उदरनिर्वाह होऊ शकतो. तसेच ते ताकदवान असल्यामुळे त्याच्या वाट्याला इतर प्राणी विशेषकस्तन जात नाहीत. अस्वले सहसा माणसाच्या वाट्याला जात नाहीत. माणसाला ती घावरतात परंतु त्याच्या पिलांच्या वाट्याला कोणी गेल्यास मात्र ती कसा हळा चढवतील याचा नेम नाही.

ती आपले विचार एकमेकांना कळविण्यासाठी गुरुगुरुन काही प्रकारचे आवाज काढतात. खायाच्या शोधात असतानाही आरोकी मारल्यासारखा आवाज काढून एकमेकांना संदेश देतात. समागमाच्या काळात नर व मादी एकमेकांना शील घातल्यासारखा आवाज काढून बोलावतात. हया दिवसांत ती फारच वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढतात. मादी आपल्या पिलांना ठराविक आवाज काढून जवळ बोलाविते.

समागमाच्या काळाव्यतिरिक्त अथवा लहान पिले बरोबर नसताना वहुतेक अस्वले एकटे दुकटे जीवन जगतात. उन्हाळ्यामध्ये नर आणि माद्या एकत्र येतात. हिवाळ्याच्या सुरवातीला त्यांना पिले होतात. वेगवेगळ्या प्रकारच्या अस्वलांमध्ये गर्भधारणेचा काल ७ ते ८ महिने असा असतो. एकावेळेस २-३ पिलांना जन्म दिला जातो. नवीन जन्माला आलेल्या छोट्या पिलांना विशेष कंस नसतात. त्यांचे डोळे देखील उघडलेले नसतात. साधारपणे ३ आठवडे ते एक महिनाभगत ते उघडतात. पिले हिंडण्याफिरण्यासारखी मोठी झाली की ती आईबरोबर खायाच्या शोधार्थ वाहेर पडतात. साधारपणे २-३ वर्षे ती आईबरोबर राहतात. नंतर हळूहळू वयात येऊ लागली की जोडीदार शोधण्यास वेगळी होतात. समागमाच्या काळानंतर नर सहसा मादीबरोबर राहत नाही. त्यामुळे पिलांचे सर्व संगोपन व्युथा मादी एकटीच करते. या काळात ती फारच धोकादायक असते. प्रतिकारासाठी कसाही तीव्र हळा करण्यास ती मागेपुढे पाहत नाही. अस्वलाचे आयुष्यमान साधारपणे ४० ते ५० वर्षेपर्यंत असल्याचे पाळीव अस्वलांबूल आढळून आलेले आहे.

आतापर्यंत आपण ऊसीडे कुटुंबाची सर्वसाधारण माहिती पाहिली. यानंतर आपण महाराष्ट्रात अस्वलांची जी जात सापडते तिच्याबद्दल जास्त माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्रातील रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, भंडारा व चंद्रपूर या भागांतील दाट जंगलांमध्ये अस्वले दिसून येतात. आपल्या घेठे दिसून येणाऱ्या अस्वलांची जमिनीपासूनची उंची सुमारे ५० सें.मी. पासून ७५ सें.मी. पर्यंत होईल व शरीराची लांबी डोके धरन १३५ ते १८५ सें.मी. इतकी असते. पूर्ण वाढलेल्या नराचे वजन सुमारे १२५ ते १५० कि.ग्रॅ. च्या दरम्यान असते. मादीचे वजन मात्र ६० कि.ग्रॅ. पासून १०० कि.ग्रॅ. पर्यंत भरु शकते.

येथे दिसून येणाऱ्या अस्वलाच्या छातीवर इंग्रजी “दी” आकाराचा पांढरा पट्टा दिसून येतो. अंगाचा रंग गडद मातकट असतो. पाय मळकट पांढरे असतात. अस्वले सामान्यत: दाट जंगलातून आढळून येतात. भरपूर अन्नपुरवटा व रहावयाला खडकाकपारीच्या जागा अथवा नैसर्गिक गुहा अशा जागा त्याना रहावयाला फार आवडतात. सूर्यास्तापूर्वी ती जी खाद्याच्या मागावर बाहेर पडतात ती रात्रभर बाहेर भटकत असतात व सूर्योदयावरोबर विश्रांतीसाठी आथ्रयाला जातात. थंड व ढगाळ हवा असल्यास तसेच न्या ठिकाणी आसपास मनुष्याचा वावर नाही अशा ठिकाणी असल्यास ती दिवसभर देखील बाहेर असतात. त्यांचे मुख्य खाद्य हे वेगवेगळ्या प्रकाराची फळे व कीटक, मुऱ्या, बाळवी इ. जरी असले तरी ते वरेच दिवस न मिळाल्याने भुकेने व्याकूळ झालेले एखादे अस्वल केंव्हाकेंव्हा कुजके मांस देखील मिळाल्यास खावयाला मागे पुढे पाहत नाही. आपले मोठे पोट भरावयास केंव्हाकेंव्हा त्याला फार पायर्हाट करार्वा लागते. उन्हाळ्यात त्यांचा आपल्या इथल्या जंगलातून चंगळ असते. कारण ह्या दिवसात त्याना वड, पिपल, उंबर यांची फळे तसेच आंबे, जांभळे, बेल इत्यादीच्या फळांवर ताव मारण्यास मिळतो. शिवाय ह्या दिवसांत कित्येक झाडांवर मधमाश्यांची पोळी देखील मधाने भरलेली असतात. अस्वल झाडावर फळे खावयास चढलेले असताना त्याच्या दृष्टीस असे एखादे पोळे पडले की ते त्यावर आपल्या पंजांचा फटकारा मारुन झाडावरून सरसर खाली उतरते व पोळ्यातून गळावयाला लागलेला मध पिऊ घेते. त्याच्या अंगावर असलेल्या दाट केसांच्या जंजाळातून मधमाश्या त्याच्या शरीरापर्यंत पोहोचणे कठीणच.

पावसाळ्यामध्ये त्यांना दाट जंगलातील झाडांच्या ढोर्लीमध्ये, लाकडांच्या ओङक्याखाली, पालापाचोळ्याखाली लपलेले वेगवेगळ्या अनेक प्रकारचे किंडे कीटक खावयास मिळतात. त्यांना वाळवी फारच आवडते. कित्येकदा अस्वले जर्मान उकरुन तिच्यात असलेला भुंगो-न्याची पोरे फस्त करतात. पावसाळ्यानंतर ते कित्येकदा उसाचे मळे व मक्याची कणसे यावर आपला मोर्चा बळवितात. अस्वलांना खजूर देखील अतिशय आवडतो. शिवाय खजूर, शिंदी, ताड या झाडांवर चढून ते त्या झाडापासून ताडीसारखा निघणारा एक प्रकारचा मद्यार्ह देखील पितात. काहीच मिळाले नाही तर त्यांना बोरे देखील चालतात. मार्च-एप्रिलच्या सुमारास नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर येथील जंगलातील मोहाची झाडे बहरतात. तेद्वा मोहाची ही पिवळीधमक फुले वाच्याने गढून जिमीनीवर सडा अंथरतात. या फुलांचा घमघमाट सर्वत्र दरवळतो. अस्वलाची स्वारी तेंद्वा तिकडे वळते. ही फुले त्यांना फारच आवडतात. ही फुले पोटभर खाऊन झिंगून मग स्वारी तेथेच सावलीला आडवी होते.

महाराष्ट्रात दिसून येणाऱ्या अस्वलांचा समागमाचा काल साधारण मार्च-एप्रिल हाच असतो. त्यांनंतर डिसेंबर ते जानेवारीच्या सुमारास त्यांना पिले होतात. पिलांचे संगोपन मार्दी फारच काळजीपूर्वक करते. २/३ वर्षेपर्यंत ती तिच्यावरोभर राहतात. नंतर यवात आल्यावर तिला सोडून जोडीदार शोधतात. महाराष्ट्रात सापडणाऱ्या ह्या स्लोथ वेअरचे आयुष्यमान सुमारे ४० वर्षांपर्यंत असलेले आढळवून आलेले आहे.

### मुस्टेलिडे कुटुंब

(जलमांजर, राटेल वर्गे)

आता आपण कार्नीव्होरा गटातील तिसरे कुटुंब मुस्टेलिडे (Mustelidae) यात येणाऱ्या प्राण्यांची माहिती पाहणार आहोत. यामध्ये वीजल्स, राटेल व जलमांजरे (ऑटर्स) अशा प्रकारचे प्राणी येतात. या कुटुंबात सहा उपकुटुंबे आहेत. या सहा उपकुटुंबाची वेगवेळी अशी वैशिष्ट्ये आहेत. महाराष्ट्रात मुस्टेलिडे कुटुंबाच्या दोनच उपकुटुंबांतील प्राणी दिसून येतात. त्यामुळे येथे आपण प्रथम त्याच दोन उपकुटुंबाची वैशिष्ट्ये पाहू.

पहिल्या उपकुटुंबात जलमांजरे येतात. जलमांजराच्या पायाची बोटे लांबट असून त्यांना पडदे असतात. ह्याचा उपयोग त्यांना पाण्यात पोहोण्याकरिता होतो. ह्याशिवाय त्यांच्या शरीराची एकंदर टेवण देखील पाण्यातील राहणीमानासाठी अनुकूल अशीच असते. त्यांच्या संबंध शरीरावर त्वचेपर्यंत पाणी पोहोचणार नाही. अशा केसांचा दाट थर असतो; यामुळे त्यांचे थंडीपायून देखील संरक्षण होते. जलमांजरे जमिनीवर देखील रहातात; परंतु पाण्यांत ती जास्त सफाईदारपणे जीवन जगतात. मासे हेच त्यांचे मुख्य खाणे. त्यांचे लांबट निमुळते शरीर. जाडसर शेपटी व मार्गाल मांठे पाय पाण्यामध्ये मुळकन पांढरण्यासाठी फारच उपयोगी पडतात. जाडसर शेपटीचा उपयोग चटकन दिशा बदलण्यासाठी व तोल सांभाळण्यासाठी होतो. कान छोटे असून नाकाला वरच्या बाजूस वळलेली कड असते. त्यामुळे काना-नाकात सहसा पाणी जात नाही. त्याच्या मिशांचे केस जाड व ताठ असतात त्यामुळे ते पाण्यांत भिजत नाही. पाण्यात पोहत असताना त्यामुळेच स्पर्शज्ञान होते. तसेच भक्ष्याचा शोध घेण्यास मदत होते. भक्ष्य पायाने देखील चाचपून पाहिले जाते. जलमांजराच्या दाताची घडण मासे खाण्याकरिता अनुकूल अशी असते.

बुळबुळीत असे मासे तोंडातून निसटून जाऊ नयेत म्हणून पाठीमागील दात अणकुचीदार व तीक्ष्ण असतात. ते इतके अणकुचीदार असतात की माशाच्या कडक खवल्यामधूनही मांसल भागात रूतून बसतात. त्यामुळे मासे निसटून जाऊ शकत नाहीत.

ह्यापुढे आपण मुस्टेलिडे कुटुंबातील दुसऱ्या उपकुटुंबाची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. त्यामध्ये राटेल (Ratel) अथवा बंजर (Badger) नावाचे प्राणी येतात. ह्या प्राण्यांचे शरीर साधारणत: अस्वलासारखे जाडसर असून पाय जाड व बुटके असतात. नव्या मोठ्या असून तीक्ष्ण असतात. त्यांचा उपयोग त्यांना जर्मीन उकरण्यासाठी होतो. हे प्राणी शाकाहार व मांसाहार दोन्ही घेतात.

#### जलमांजर

##### (स्मृथ इंडियन ऑटर)

जलमांजरे आकाराने बरीच मोठी असतात. त्यांचे शरीर साधारणत: ६० ते ७५ सें.मी. लांब असून शेपटी सुमारे ३७ ते ४५ सें.मी. लांब असते. जल महाराष्ट्रातील वन्य प्राणी

मांजरांच्या शरीराचा रंग गडद चॉकलेटी किंवा काळसर असतो. त्यांच्या अंगावरील केस मऊ मऊ असतात.

महाराष्ट्रातील भंडारा, अमरावती व सातारा ह्यां जिल्ह्यांमध्ये ही मांजरे दिसून येतात. ह्या प्राण्यांचे वैशिष्ट्ये म्हणजे ती जशी पाण्यात राहून शिकार करतात तरी वेळ पडल्यास जमिनीवर देखील शिकार करू शकतात. साधारणे ती तळी, सरोवरे, ओढे अशा ठिकाणी आढळून येतात. महाराष्ट्रात व भारतातील अन्य भागांत ही मांजरे खुरट्या झुऱ्पांच्या जंगलांतून आढळतात. तळी, ओढे, नाले, सरोवरे, पाण्यांनी भरून वाहत असलेले प्रवाह तसेच समुद्रप्रवाहात देखील ही शिकारीकरिता उतरतात.

मासे हे जरी त्यांचे प्रमुख खाणे असले तरी जेव्हा नाले, तळी सरोवरे यांचे पाणी आटल्यामुळे ते मिळण्यासारखे नसतात तेव्हा ती कार्नीवोरा गटांतील इतर प्राण्यांप्रमाणे जमिनीवर इतर प्राण्यांच्या शिकारीवर आपले भागवितात. अशा वेळी ती विळे खोदून राहतात. त्यावेळेसही त्यांचे जीवनाचे सर्व व्यवहार सुरक्षितपणे चालू राहतात.

बरीचशी जलमांजरे एकत्र येऊन पाण्यामध्ये शिकारीला उतरतात. केंव्हा केंव्हा दोन तीन कुटुंबेच्या कुटुंबे सांघिक शिकारीस आलेली दिसतात. अशा वेळेस मासे पकडण्यात त्यांच्यामध्ये चुरस लागते. पाण्यात काही थोका वाटल्यास ती शील घालून एकमेकांना साधव करतात.

जलमांजरांच्या प्रजोत्पादनाच्या संवर्याबहूल अजून काही विशेष माहिती उपलब्ध नाही. त्यांना बहुधा वर्षांच्या सुरुवातीच्या काळात पिले होतात. भारतात ओरिसा व सिंध येथे कोळी लोक मासे जाळ्यात पकडण्यासाठी जलमांजरे पाळून त्याचा उपयोग करतात. जलमांजरांच्या पुढ्यात वारीक वारीक मासे किंवा कोलंबी टाकतात. ते खाण्याकरिता जलमांजरे फारच गडबड व आवाज करतात. तेव्हा ते पाहण्याकरिता इतर मोठे मासे तेथे येऊ लागतात व आपोआप जाळ्यात सापडतात.



रंगीत चित्र ३. १ तरस २ अस्वल ३ मुग्गू ४ राटेल



रंगीत चित्र ४. १ उद्मांजर २ जावही-मांजर ३ जल-मांजर

## राटेल

(हनी वंजर)

हया प्राण्याची डोके व शरीर मिळून लांबी सुमारे ६० सें.मी. असून शेपूट सुमारे १५ सें.मी. लांब असते. पूर्ण वाढलेल्या प्राण्याचे वजन सुमारे ८ ते १० कि.ग्र. असते. नराचे वजन मार्दीपेक्षा जास्त भरते. हयाच्या शरीराची ठेवण वरीचशी अस्वलासारखी असते. पाय बुटके, जाडसर व पसरट असून शेपटी छोटीशी असते. नख्या लांबट असून बोथट असतात. शेपटीची आर्तील बाजू, पोट, छाती व डोक्याचा खालचा भाग काळा असून वरील सर्व भाग राखार्डी रंगाचे असतात.

राटेल हा प्राणी भारतात उत्तरेस हिमालयाच्या पायव्यापासून दक्षिणेस कन्याकुमारीपवैत सर्वत्र आढळतो. परंतु अलीकडे तो फारच दुमिळ होत चालला आहे. महाराष्ट्रात फक्त भंडारा जिल्ह्यामध्येच तो आढळून येतो. भंडारा जिल्हा कर्मी पावसाचा असून तेथील जंगले सुकी अथवा दाट अशीच आहेत. राटेल राहण्यासाठी बहुधा टेकड्या अथवा डोंगराळ भाग पसंत करतात. अशा ठिकाणी त्यांना आवश्याकरिता गुहेसारख्या चांगल्या जागा मिळू शकतात. सपाट जागेत राहत असल्यास ती नदीकाठी अथवा मोठमोठ्या तळजांच्या आसपास राहतात म्हणजे अशा ठिकाणी त्यांना विळे सहजपणे खोदता येतात. किंवद्दना हया प्राण्याला कुठलेही वरेसे बीळ पुरेसे होते. केंद्रा केंद्रा बीळ नसले तर पालापोचाळ्याखाली देखील ती झोपतात. त्यांच्या बन्याचशा सवयी व हालचालीदेखील अस्वलासारख्या असतात. हे प्राणी मुख्यत: मासाहारी असतात. छोटे मोठे सर्वतन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, कीटक इत्यादीवर ते ताव मारतात. त्याचबरोबर ते फले आणि मध्यांखातात. कार्नीव्होरा गटातील अन्य प्राण्यांप्रमाणेच ते मनुष्यवर्तीच्या आसपास वावरत असल्यास पाळलेल्या कोंबड्यांवर धाडी घालतात. केंद्रा केंद्रा ते मेलल्या प्राण्यांवरही उपर्जीविका करतात. हया प्राण्यांचे दात व पायाच्या नख्या तीक्ष्ण व मजबूत असतात. हे प्राणी फारच धीट असतात. एखादे वेळेस स्वसरंक्षणाकरिता एकट्या दुकट्या माणसावर देखील हल्ला करावयास मागेपुढे पाहत नाहीत.

हया प्राण्याच्या पुनरुत्पादनाच्या संवर्यीबाबत फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. ते बहुधा जोडीने राहतात. परंतु नर व मादी किती काळ एकत्र असतात महाराष्ट्रातील बन्य प्राणी

त्याबद्दल निश्चित माहिती नाही. गर्भधारणेचा काल सहा महिने असतो व एका वेळेस दोन पिल्लांना जन्म दिला जातो.

### कुटुंब किंवरीडे

(जावडी मांजर, उदू-मांजर वर्गेरे)

आता आपण कार्नीवोरा गटातील धीर्घा कुटुंबाकडे वछणार आहोत. ही कुटुंबाचे नाव आहे किंवरीडे (Viverridae). यामध्ये जावडी मांजर, उदू-मांजर, लिंगस्थांग, वेअर कॅट इत्यादी प्राण्यांचा समावेश होतो. पूर्वी मुँगूसासारख्या प्राण्यांचा देखील ह्याच कुटुंबात समावेश केला होता; परंतु त्याच्या काही विशिष्ट गुणांमध्ये आता मुँगूसासारख्या प्राण्यांचे हर्पेस्टीडे (Herpestidae) नावाचे वेगळे कुटुंब करण्यात आले आहे. त्याची वेगळी माहिती आपण पुढे पाहणारच आहोत.

प्रथम आपण येथे किंवरीडे कुटुंबाची प्रभुख विशिष्ट्ये पाहू. किंवरीडे कुटुंबातील प्राण्यांचे फेलीडी (मांजरांच्या) कुटुंबातील प्राण्यांशी जास्त साम्य आहे. परंतु ते एकमेकांपासून वेगळे सहज ओळखू येऊ शकतात. जावडी मांजर, उदू-मांजर ज्यांना सिव्हेट कॅट (Civet cat) असे म्हणतात. ती फेलीडी कुटुंबातील मांजरापेक्षा आकाराने लांबीला जास्त लांब असून जमिनीपासून उंचीला कमी असतात (म्हणजेच त्यांचे हातपाय उंचीला कमी असतात). त्यांचे डोके लांबट असून तोंड देखील लांबट व पुढे आलेले असते. याउलट फेलीडे कुटुंबातील मांजरांचे पाय उंच असून डोके गोल व तोंडदेखील चपटे असते. हे फरक अर्थात त्यांच्या राहणीमानाला तसेच खाण्यापिण्याच्या संवयीना अनुसरून असेच आहेत. मांजराच्या कुटुंबातील प्राणी सर्वथा दुसऱ्या प्राण्यांना मारून खातात; तर सिव्हेट कॅटसू काही अंशी मांसाहारी व बरीचशी शाकाहारी असतात. मांजराचा छोटा, वसका जवडा भक्ष्याला घडू पकडण्याकरिता फारच उपयुक्त असतो.

सिव्हेटसू आपले अन्न मिळविण्याकरिता श्रवणशक्ती, गंधज्ञान व दृष्टी या तिन्हीचा एकत्र उपयोग करतात. ही मांजरे भक्ष्याला प्रथम आपल्या मिश्या लावून कुठच्या प्रकारचे अन्न आहे त्याचा अंदाज घेताना दिसून येतात. शिकार करताना मात्र ती मांजराप्रमाणेच दबा धरून भक्ष्य आवाक्यात आले की पंज्याचा पायांच्या फटकारा झपाटण्याने मारून "भक्ष्याला पकडतात. या कुटुंबातील प्राण्यांच्या पायांच्या तळव्यांना मांजराप्रमाणेच गुबगुबीत गादी असून नस्या कमी अधिक प्रमाणात

आत ओढून घेता येण्याची व्यवस्था असते. विवेरिडे कुटुंबाची दोन उपकुटुंबे आहेत. त्यापैकी एका उपकुटुंबातील प्राण्यांना 'ट्रू सिव्हेट्स्' म्हणजे 'खरे सिव्हेट्स्' असे म्हणतात, तर दुसऱ्यांना 'ट्री सिव्हेट्स्' म्हणजे 'झाडावर चढणारे सिव्हेट्स्' असे म्हणतात.

खान्या सिव्हेट्सना जरी झाडावर चढता येत असले तरी ते भक्ष्यासाठी क्वचितच झाडावर चढतात. बहुधा ते जमिनीवरच आपले खाद्य शोधतात. त्यांच्या पायांच्या तळव्यांची रचना झाडावर चढणाऱ्या सिव्हेट्सुपेक्षा वेगळी असते. त्यांच्या तळव्यांना गुबगुबीत गाढी अमून केस देखील असतात. या उलट झाडावरील सिव्हेट्सुचे खाद्य नेहमी झाडावरच असते. त्यांच्या तळव्यांना केस नसतात. पाय छोटे अमून पंजे रुद असतात. अशा प्रकारचे पाय झाडावर चढावयाला व फांद्या घड पकडून ठेवायला अनुकूल असेच असतात. खरे सिव्हेट्स् मांसाहार तसेच शाकाहारी हेतात. त्यामुळे त्यांच्या दातांची रचना देखील त्या आहाराला साजेशी अर्थी असते. टोकदार मुळे व दाढा मांस फाडण्यासाठी मांजरांच्या जारीतील प्राण्यांप्रमाण असतात. झाडावरील सिव्हेट्स् बहुधा शाकाहारी असल्याने त्यांचे दात व दाढा पसरट असतात. काही सिव्हेट्स् आपले खाद्य दिवसा घेतात तर काही रात्री घेतात. सिव्हेट्स् छोटे छोटे सरपटणारे प्राणी, उंदीर, घुशी यासारखे इतर प्राणी तसेच पक्षी देखील खातात. हेच सिव्हेट्स् केंव्हा केंव्हा इतर मोठ्या मांसाहारी प्राण्यांचे भव्य बनतात. अशा वेळी ते आपला वचाव कशा प्रकारे करून घेतात हे आता आपण पाह. त्यांची वचावाची साधने व पद्धती फार मनोरंजक आहेत. जेव्हा ती अतिशय संकटात असतात व मुटकेसाठी काहीच पर्याय नसतो तेव्हा ती आपल्या गुदद्वारातून एक प्रकारचा पिवळा पातळ स्वाव एकदम शत्रूच्या तोंडावर सोडतात. हा स्वाव अतिशय जहाल तसेच अत्यंत घाणेरड्या वासाचा असतो. तो एकदम डोळ्यात गेल्याने शत्रू तात्पुरता आंघळा बनून त्याला दिसेनासे होते. तितक्यात ही पळून जातात. हा स्वाव एक प्रकारच्या घाणेरड्या वासाच्या विशिष्ट ग्रंथीत तयार होत असतो.

सिव्हेट्समधील काही प्राणीच फक्त गुरगुरल्यासारखे किंवा फिसकारल्यासारखे ठराविक प्रकारचे आवाज आणाआपसातील विचार एकमेकांना कळविण्यासाठी काढतात. ह्या प्राण्यांच्या कीटुविक राहणीमानाबद्दल फारच थोडी माहिती उपलब्ध

आहे, ते बहुधा एकेकटे दिसून येतात. त्यांच्या प्रजोत्पादनाचा काही ठराविक असा काल नाही. महाराष्ट्रात आढळणारी जावडीमांजरे केव्हाही पिले घालताना दिसून येतात; तर उद्मांजरांची पिले ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान दिसून येतात. आपली पिले ते जंगलात असल्यास झाडांच्या ढोर्लात अगर खडकांच्या कपारीत लपवून ठेवतात. मनुष्यवस्तीपासून जवळ रहात असली तर ती कौलारू घरांच्या छतामध्ये अथवा गटारांमध्ये लपवून ठेवतात. पिलांची काळजी ती किती मोठी होईपर्यंत त्यांची आई घेते तसेच ती वयात केव्हा येतात हळाबद्दल काहीच अजून उपलब्ध नाही. यापुढे आपण महाराष्ट्रात दिसून येणाऱ्या सिव्हेट्सची माहिती पाहणार आहोत. खन्या सिव्हेट्समधील एक प्रकार ज्याला जावडी-मांजर असे म्हणतात ती व झाडावरील सिव्हेट्सपैकी उद्मांजर हे प्राणी महाराष्ट्रातील जंगलात आढळून येतात. प्रथम आपण जावडी-मांजरासंबंधी माहिती पाहू.

### जावडी-मांजर

#### (स्मॉल इंडियन सिव्हेट)

ह्या प्राण्याच्या पूर्ण वाढलेल्या नरांची शेपटीसकट लांबी सुमारे ९० सें.मी. असते व वजन सुमारे ३ ते ४ कि.ग्र. पर्यंत भरते. अंगाचा रंग गर्खी किंवा मातकट असून अंगावर मानेपासून शेपटीपर्यंत ठिपके व पडू असतात. त्यांना बहुधा उंच उंच गवत वाढत असलेल्या जागा तसेच वेताची व बांबूची बने किंवा खुरट्या झुटुपांची जंगले अशा जागा आवडतात. अती दाट जंगलातून ती दिसून येत नाहीत. खडकांच्या कपारीत झुटूपांखाली अथवा उंच उंच गवतामधून ती आश्रय घेतात. केंद्रा केंद्रा ती मनुष्यवस्तीच्या आसपास देखील राहताना आढळतात. अशा वेळी ती जुन्या पडक्या घरांचा तसेच गटारांच्या आश्रय घेतात.

भक्ष्य शोधावयास हे प्राणी रात्री बाहेर पडतात. ही मांजरे सरळसोट अशा झाडावर देखील चढण्यात पटाईत असतात; परंतु बहुधा खारी, उंशीर, छोटे पक्षी, सरडे, पाली व इतर कीटक असे जे खाद्य जमिनीवर मिळेल त्यावर आपली गुजराण करतात. केव्हा केव्हा मनुष्यवस्तीच्या आसपास येऊन कोंबड्या देखील चोरून खातात. तसेच ती वेगवेगळी फले व झाडांची मुळे देखील खातात. जावडी-मांजरांना बोरे फारच आवडतात.

यांना वर्षभरात केव्हाही पिले होतात. एका वेळेस ४ ते ५ पिले घातलेली दिसून येतात. पिलांची काळजी सर्वस्यी आईच घेते. हे प्राणी केव्हाही विशेषकरून

जोडीने आढळून येत नाहीत. जावडा-मांजरे सहजपणे माणसाळता व पाळता येतात.

### उद्द-मांजरे

#### (टोंडी कंटू किंवा कॉमन पाम सिहेट)

झाडावर चढणाऱ्या सिवेट्सूपकी फक्त उद्द-मांजरे महाराष्ट्रात दिसून येतात. हया मांजराची ढोके व शरीर मिळून लांबी सुमारे ६० सें.मी. भरते. शेपटीदेखील जवळजवळ तितकीच लांब असते. वजन सुमारे ३ ते ५ कि.ग्रॅ. पर्यंत असते. हया मांजराच्या अंगाचा रंग साधारणपणे मातकट काळसर अथवा काळा असून त्यांच्या अंगावर जाड खरखरीत असे केस असतात. पोटाकडील वाजूस मळकट पांढर्या अथवा पिवळसर रंगाचे केस असतात. या मांजराची जेव्हा पूर्ण वाढ होते तेव्हा त्यांच्या अंगावर उभे पडे आणि खांधावर व मांडीवर ठिपके दिसू लागतात. हातपाय मातकट काळे अथवा काळे दिसून येतात. तोडावर डोळ्याखाली पांढरा मोठा पडेवजा ठिपका दिसून येतो. केव्हा केव्हा दोन्ही नाकपुड्यांच्या वाजूस एकेक पांढरा ठिपका दिसून येतो.

महाराष्ट्रात उद्द-मांजरे जास्त करून ठाणे, कुलाबा, रत्नगिरी या भागांत आढळून येतात. ती बहुधा सदाहरित दाट जंगलांतून आढळतात. दिवसभर झाडांच्या फांधावर आपल्या अंगाचे मुटकुळे करून राहतात व रात्री आपले भक्ष्य शोधावयास बाहेर पडतात. मनुष्यवस्तीच्या आसपास असल्यास आंब्याच्या किंवा ताडाच्या झाडांचा आश्रय हे त्यांचे आवडते वसतीस्थान असते. ती देखील ठोटे पक्षी, पाली, सरळे, उंदीर इत्यादींवर आपली मुजराण करतात. त्याचबरोबर कॉफी व अननस यांच्या हंगामात ती त्यावर आपला हात मारतात. तसेच ताडाच्या झाडावर ताडी गोळा करावयास ठेवलेल्या मडक्यात साचलेली ताडी रात्री चोरून पितात. मनुष्यवस्तीच्या जवळपास असल्यास केव्हा केव्हा चोरून कोंबड्या देखील खातात. ती सहज माणसाळवून पाळता येतात. महाराष्ट्रात त्यांचा पिले प्रसवण्याचा काळ ऑक्टोबर ते डिसेंबर असा दिसून येतो. एका वेळेस ३-४ पिले जन्मतात. पिलांचे संगोपन सर्वस्वी त्यांची आईच करते. पिले फार लाजरी व भिन्नी असतात.

## हर्पेस्टिडे कुटुंब

(मुँगूस)

हर्पेस्टिडे (Herpestidae) हे कार्नीवोरा गटातील पाचवे कुटुंब आहे. यामध्ये मुँगूसासारख्या प्राण्यांचा समावेश होतो. पूर्वी ह्या कुटुंबाचा विहकेरीडे या कुटुंबात समावेश केलेला होता. परंतु त्याच्या अनेक विशिष्ट गुणामुळे ते विहकेरीडे कुटुंबापासून वेगळे करण्यात आलेले आहे. बरेच लांब शरीर, बसके पाय व लहान गोलाकार कान; शरीराच्या अशा ठराविक ठेवणामुळे मुँगूसे विहकेरीडे कुटुंबात मोडणाऱ्या प्राण्यापासून (सिव्हेट्सपासून) वेगळी अशी सहज ओळखू येतात. हर्पेस्टिडे कुटुंबातील हे प्राणी जास्त करून छोटे छोटे प्राणी मारून त्यावर आपली उपजीविका करतात; तर बहुतेक सर्वच सिव्हेट्सू शाकाहारी आहेत. मुँगूसांच्या दाताच्या विशेषत्वाने तीक्ष्ण सुळे व दाढा यांच्या रचनेवरून देखील आपल्याला ती शाकाहारापेक्षा मांसाहार जास्त पसंत करतात हे दिसून येईल. मांजरे अथवा सिव्हेट्सप्रमाणे मुँगूसे लपूनछपून मागच्या वाजूने आपल्या भक्ष्यावर हळ्ळा न करता सरळ उघडपणे पुढून हळ्ळा चढवितात. आपल्या भक्ष्यापासून ती बन्याच अंतरावर असल्यास भव्य आटोक्यात येईपर्यंत मात्र.दबा धरून बसतात. किंत्येकदा मुँगूसे वासावरून माग काढीत सरळ भक्ष्याच्या विलाजवळ जाऊन विलांतून देखील आपल्या भक्ष्याला खोदून ओढून काढतात. निमुळते डोके, छोटेसे कान आणि लांबट शरीर व बसके पाय ह्या सर्वांमुळे मुँगूसाला विलांत सहजपणे शिरकाव करावयाला वाव मिळतो. पुढील पायाच्या मोठमोठ्या नव्या विले खोदावयाच्या कार्भी मदत करतात तर कानांची आतील घडण (मुँगूसाच्या कानामध्ये पुष्कळ घड्या घड्या घड्या असतात) विले खोदत असता माती व घाण आत जाऊ नये याची काळजी घेत असते. शिकार करीत असताना किंत्येकदा मुँगूसे आपल्या मार्गाल दोन पायांवर व कुल्यांवर बसतात. म्हणजे त्यांचे शरीर जमिनीपासून उंचावले जाऊन त्यांना सभोवतालचे वातावरण चौफेर पाहता येते.

भक्ष्याला मारल्यावरोवर मुँगूस प्रथम त्याचे रक्त पिते. मुँगूसे किंत्येकदा पक्ष्यांची अंडी पळवून ती फोडून पिऊन टाकतात. जी मुँगूसे खेकडे अथवा शिंपले खातात ती आपल्या पुढच्या पायाच्या पंज्यात शिंपला अथवा खेकडा धरून तो दगडावर आपटून फोडून खातात.

मुंगूसे मूळची आफिकेतील. आफिकेमध्ये अनेक तहेतहेची मुंगूसे दिसून येतात. भारतात एकदंदर सहा प्रकारची मुंगूसे आढळतात. सर्वत्र प्रामुख्याने आढळून येणाऱ्या जातीच्या मुंगूसांचा रंग काळज्या मिन्याची पृष्ठ व मीठ एकत्र केल्यास जसा रंग येईल त्याप्रमाणे असतो. कारण त्याच्या प्रत्येक केसाला काळज्या व पांढऱ्या रंगाचे पडे असतात. उत्तर भारतात सापडणाऱ्या मुंगूसांचा रंग फिकट असतो तर त्यामानाने दक्षिण भारतातील मुंगूसांचा रंग गडद असतो; तर मुक्या रखरखीत जंगलात सापडणाऱ्या मुंगूसांचा रंग लालसर असतो. तसेच ही मुंगूसे आकारानं देखील लहान असतात.

मुंगूसांचे मुख्य खाद्य साप, उंदीर, लहासहान पक्षी, सरपटणारे प्राणी, बेडूक, विचू, खेकडे व बारीकसारीक कीटक इल्यादी असते. मुंगूसे इतर बहुतेक प्राण्यांप्रमाणे रात्री शिकारीस बाहेर न पडता दिवसाच पडतात. साप-मुंगूसाचे वैर प्रख्यात आहे. मुंगूस सापाला मारून खाते हे तर सर्वानाच माहीत आहे. भयंकर विषारी सापांनायुद्धा मुंगूस कसे ठार मारते. ह्याबद्दल कित्येकांना आश्चर्य वाटत असेल परंतु ह्यामर्धील मुख्य मेख मुंगूस भक्ष्यावर पुढून हळा चढविते त्यात आहे. मुंगूस स्वतःचे डोके बाजूला करून सापाचे चावे चुकविते व त्याचे डोके घरण्याचा प्रवयल करते. तसेच ही झटापट चालू असताना मुंगूस आपल्या अंगावरील कंस ताठ उभे करून जाईला जवळजवळ दुप्पट आकाराचे होते; त्यामुळे देखील सापाचे चावे त्याच्या शरीरापर्यंत पोहोचू शकत नाहीत. भारतात सर्वत्र असा समज आहे की एखादे वेळेस साप मुंगूसाला चावल्यास मुंगूस एक प्रकारच्या झुडूपाचा पाला खाते. त्यामुळे सापाच्या विषाचा त्याच्यावर परिणाम होत नाही. तसे पाहिले असता काही अंशी सापाच्या विषाचा मुंगूसावर परिणाम होत नाही हे खेरे आहे; परंतु जास्त प्रमाणावर विष भिन्नल्यास मुंगूस मरते.

मुंगूस जरी धोट असून चपाळाईने भक्ष्यावर हळा करीत असले तरी थोडासा जरी धोका आहे असे वाटले तरी सुरक्षितेसाठी ते ताबडतोब आसरा शोधते. मांग आपण सिक्केटसूची माहिती घेताना संकटात असताना स्वरसंगक्षणासाठी सिक्केटसूची एक प्रकारचा कडवट वासाचा पातळ स्त्राव आपल्या गुदद्वारातून शत्रूच्या तोंडावर सोडतात हे पाहिले होते. अशा प्रकारची ग्रंथी सर्व मुंगूसांना असते परंतु त्यापैकी अवघ्या दोन जातींची मुंगूसे त्याचा उपयोग करताना आढळतात.

भारतात सर्वत्र प्रामुख्याने आढळून येणारी तसेच महाराष्ट्रात दिसून येणारी जी दोन जातीची मुंगूसे आहेत ती साधारणत: मनुष्यवस्तीच्या आसपास देखील दिसून येतात. शेतीतून तसेच लागवडीसाठी असलेल्या भागातून ती वहुधा आढळतात. कारण अशा ठिकाणी त्यांना उंदीर, घुशी, साप, बेडूक, विचू, खेकडे इत्यादीसारखे खाद्य मुबलक प्रमाणावर मिळते. मनुष्यवस्तीच्या आसपास ती कोंबड्या देखील पळवितात. मुंगूसे केव्हा केव्हा कोंबड्यांच्या खुराड्यात शिरून कित्येक कोंबड्या केवळ रक्तासाठी ठार मारतात. परंतु हया उपद्रवाखेरीज ती शेतकऱ्यांना फारच उपयुक्त वाटतात कारण ती उभ्या पिकांचा नाश करणाऱ्या उंदीर, घुशीचा मोठ्या प्रमाणावर नाश करतात. भारतात सापडणारी एका जातीची मुंगूसे जर्मिकामधून हव्या कामाकरिता मुद्दाम भारतात आणण्यात आली होती.

मुंगूसे आपापसात संपर्क कसा ठेवतात याबद्दल फारच थोडी माहिनी उपलब्ध आहे परंतु या कामी ती त्यांच्या गुदद्वारापाशी असलेल्या तीव्र वासाच्या ग्रंथीचा उपयोग करीत असावील असे मत आहे. एखाद्या ठिकाणी विथांती घेतल्यावर अथवा एखाद्या ठिकाणाहून दुसरीकडे जात असता ती त्या ग्रंथी त्या जागेवर घासतात. त्यामुळे तेथे त्यांचा वास राहतो; हा वास त्यांच्या जातीची दुसरी मुंगूसे वरोवर ओळखतात.

मुंगूसांचा विणीचा काही ठराविक असा हंगाम सांगता येत नाही. वर्षभरात केव्हाही त्यांना पिले होतात असे आढळून आले आहे. कार्नीव्होरा गटातील इतर बहुतेक सर्व प्राण्यांप्रमाणेच मुंगूसांत देखील पिले मोठी होईफर्हत सांभाळण्याची सर्व जबाबदारी मारीच घेते. नराची त्यांत तिला काहीच मदत नसते. पिले ठेवण्याकरिता मारी स्वतः सुरक्षित जागी विळे खोदते. केव्हा केव्हा ती वाळव्यांची विळे कबजात घेऊन ती मोठी करून वापरते किंवा दाट जंगलांमध्ये खडककपारीत अथवा मोठ्या झाडांच्या वुंध्यापाशी लपवून ठेवते. मनुष्यवस्तीच्या आसपास असल्यास ती पर्डीक घरांमध्ये किंवा घरांच्या कौलांमध्ये अथवा गटागंमध्ये लपवून ठेवते. एका वेळेस दोन किंवा तीनच पिले जन्मतात. गर्भधारणेचा काल प्रत्येक जातीच्या मुंगूसामध्ये वेगवेगळा असलेला आढळून येतो. मुंगूसाची जी जात सर्वत्र जास्त प्रमाणावर आढळून येते त्यांची एक मारी वर्षातून साधारणत: ३-४ वेळा देखील पिले घालताना दिसून आलेली आहे. पाळलेली मुंगूसेंदेखील पिले जवळ

असतांना फार प्रक्षुब्ध होतात. लहान असताना आई आपल्या पिलांना मानेजवळ तोंडाने अलगद पकडून एकीकडून दुसरीकडे नेते. पिले २-३ महिन्यातच मोठी होऊन आईबरोबर शिकारीस जाऊ लागतात. प्रथम प्रथम ती आईच्या अगदी जवळून थावतात. ती थांबली की पिले थांबतात. ह्या काळात ती आईकडून शिकारीचे शिक्षण घेत असतात. मुंगूस साधारणतः ७-८ महिन्यांतच मोठे होते. सामान्यपणे सर्वत्र आढळून येणाऱ्या जातीची मुंगूसे (कॉमन मुंगूस) साधारणतः ७ ते ८ वर्षेपर्यंत जगतात असे आढळून आलेले आहे.

‘महाराष्ट्रात मुंगूसांच्या दोन जाती दिसून येतात. त्यांचा सर्विस्तर माहिती आता आपण पाहू.

### सामान्य मुंगूस

(कॉमन मुंगूस)

सामान्य मुंगूस भारतात उत्तरेस हिमालयाच्या पायथ्यापासून ते दक्षिणेस थेंट कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र आढळून येते. मुंगूस हा प्राणी केवळ दाट जंगलातच आढळून येणारा नसून तो उघडी माळराने, खुरट्या झुइपांची जंगले तसेच लागवडीखाली असणारे प्रदेश अशा सर्व ठिकाणी आढळतो. पूर्ण वाढलेल्या मुंगूसाची शेपटीसकट लांबी साधारणपणे ९० सें.मी. पर्यंत असते. नुसते शेपूट जवळजवळ ४५ सें.मी. लांब असते. वजन सरासरी १।। कि.ग्रॅ. पर्यंत असते. नराचे वजन साधारणतः मार्दीपेक्षा जास्त भरते. ह्याचा रंग साधारणतः पिवळसर राखी असतो. त्याचा प्रत्येक केस पाहिला असता त्यावर काळसर व राखी अशा रंगाचे पट्टे असलेले दिसून येतात. त्यामुळे एकंदरीत त्याचा रंग वाटलेले काळे मिरी व मीठ यांच्या मिथ्रणासारखा दिसतो. शेपटीचे टोक पांढरट किंवा लालसर पिवळट असते. महाराष्ट्रातील कमी पावसाच्या प्रदेशातील जंगलात आढळून येणारी मुंगूसे उन्हापासून संरक्षण म्हणून मोठीमोठी विळे खोदून त्यात राहतात. तसेच ती खडकाकपारीचा किंवा मोठमोठचा झाडांच्या बुंध्यांचा देखील रहावयास उपयोग करतात. शेतीच्या अथवा लागवडीच्या भागांतील मुंगूस कुपणाचा अथवा यांधाचा उपयोग रहावयास करतात.

ही मुंगूसे दिवसा अथवा रात्री केंद्राही भक्ष्य शोधावयास वाहेर पडतात. सामान्य मुंगूसे वहुधा जोंडाने अथवा कुटुंबासकट शिकारीसाठी वाहेर पडताना महाराष्ट्रातील बन्य प्राणी

दिसून येतात. उंदीर, घुशी, साप, पाली, बेडूक, गोम, विचू, कीटक इ. जे मिळेल त्यावर ताव मारतात. केंव्हा केंव्हा पक्ष्यांची अंडी देखील मिळाल्यास फस्त करतात. कधीकधी झाडपाल्याची मुळे, फळे असा शाकाहारी करतात. कधीकधी इतर मोठ्या प्राण्यांनी मारलेल्या शिकारीवर देखील जमल्यास हात मारतात. गावाकडील मनुष्यवस्तीच्या आसपास वावरणारी मुऱ्गूसे केंव्हा केंव्हा पाळीव कोबड्या, कबुतरे ठार मारतात.

महाराष्ट्रातील ह्या जातीची मुऱ्गूसे वर्षभरात केंव्हाही प्रसवताना दिसून येतात. साधारणत: एक मार्दी वर्षभरात तीन वेळा तरी पिले प्रसवते. गर्भधारणेचा काल साधारणत: ६० दिवस म्हणजे दोन महिने असलेला दिसून येतो. ही मुऱ्गूसे पाळल्यास लवकरच माणसाळतात.

महाराष्ट्रात सापडणारी मुऱ्गूसांची दुसरी जात जास्त करून दाट जंगलांमध्ये सापडते. त्याला इंग्रजीमध्ये 'रुडी मुऱ्गूस' असे नाव आहे. ही मुऱ्गूसे दिसावयाला अगदी सामान्य मुऱ्गूसाप्रमाणेच असतात परंतु ह्यांच्या शेपटीचं टोक मात्र सामान्य मुऱ्गूसाप्रमाणे पांढरट किंवा पिवळट लालसर नसून ते काळे असते. ह्या फरकावरून ती सहज ओळखू येतात. त्याचे खाणे पिणे व रहाण्याच्या इतर सवयी बन्याचशा सामान्य मुऱ्गूसासारख्याच असतात. परंतु ह्या जातीची मुऱ्गूसे विशेषकरून जंगलात राहणे पसंत करीत असल्यामुळे सहसा ती गावाच्या आसपास आढळून येत नाहीत.

### हाईनीडे कुटुंब

(तरस)

हाईनीडे (Hyaenidae) हे महाराष्ट्रात दिसून येणाऱ्या कार्नीवोरा गटातील प्राण्यांचे सहावे कुटुंब आहे. यामध्ये 'तरस' हा प्राणी मोडतो. ह्या प्राण्यांच्या शरीराची एकंदर बांधणी व ठेवण पाहून तो कुत्याच्या कुटुंबातील प्राणी असावा असे वाटते तर त्याच्या दातांची, जबड्याची तसेच कवटीच्या हाडांची रचना व शरीराच्या आतील इंत्रियांची ठेवण यावरून तो मांजराच्या कुटुंबातील प्राणी असावा असे वाटते. अवजड व बेढब दिसणाऱ्या ह्या प्राण्याचे डोके मोठे व लांबट असून त्याचे कान टोकदार असतात. तरसाचे पुढचे पाय लांब, जाडे व मजबूत असून मागचे पाय मात्र बारीक व आखूड असतात. मार्गील पायांना

विशेष जोर देखील नसतो. तरसाचे सर्व शरीर तसे अवजड व जाड असते परंतु मार्गील पाय तो भार सांभाळावयाला कमजोर असल्यामुळे ते खुरडत खुरडत चालल्यासारखे वाटते. त्याच्या प्रत्येक पायाला चार चार बोटे असून नव्या मांजरासारख्या आत ओढून घेता येत नाहीत. हाईनीडे कुटुंबातील प्राण्यांना कार्नीवोरा गटातील इतर कुटुंबातील प्राण्यांप्रमाणे एक प्रकारचा वास येणारी ग्रंथी नसते. या एक प्रकारच्या ग्रंथीमुळे ह्या प्राण्यांच्या शरीराला व मलमृत्राला ठराविक उग्र वास येतो हे आपण मागे पाहिलेलेच आहे. परंतु त्याएवजी त्यांना गुदद्वारापाशी काही ग्रंथी असतात. एकंदरीत पहाता ह्या प्राण्यांच्या शरीराची ठेवण भक्ष्यावर झडप घालून किंवा त्याचा पाठलाग करून त्याला पकडून मारण्यास अशी अनुकूल नसून ती फक्त दुसऱ्यांनी मारलेल्या प्राण्याचे मांस खाण्याकरिता अनुरूप असलेली दिसून येते.

तरस हा वृत्तीने भटका असा प्राणी आहे. ते आपले भक्ष्य वासावरुन हुडकते. भक्ष्य शोधण्याच्या कार्मी थ्रवणशक्तिचा काहीच उपयोग होत नाही, तसेच दृष्टीचा देखील अगदी थोडाच उपयोग होतो. त्यांना मांजराप्रमाणे स्पर्शज्ञानाकरिता मिश्या देखील नसतात. त्यांचे अन्न ठराविक प्रकारचे नसून मिळतील त्या कुजक्या सडक्या प्रेतांवर ते गुजराण करतात. खरे पहाता वाधासिंहानी ठार मारलेले जनावर त्यांचे खाणे झाल्यावर गिधाडे व कोळहे ताब्यात घेतात. त्यांचे देखील खाऊन झाल्यावर उरलीसुरली हाडे व त्याला घट घिकटलेले कडकडीत मांस हे तरसांचे खाद्य. त्यांचा बळकट जबडा व मोठे मजबूत दात हाडे फोडण्यासाठी व चघलण्यासाठी उपयोगी पडतात. कार्नीवोरा गटातील इतर सर्व प्राण्यांचे दात जरी भक्ष्याला पकडण्यासाठी व फाळून, लचके तोळून खाण्यासाठी असे असले तरी ते त्यामानाने लहान असतात. तरस अक्षरशः हाडे फोडून ती खातो यास्तव दात जास्त मोठे, मजबूत व तीक्ष्ण असे असतात.

हाईनीडे ह्या कुटुंबात फक्त दोनच गोवे (genus) दिसून येतात. पैकी एका गोत्रातील प्राण्यांच्या अंगावर पट्टे असतात तर दुसऱ्यात त्या प्राण्यांच्या अंगावर ठिपके असतात. पैकी अंगावर ठिपके असणारा तरस फक्त आफ्रिकेमध्येच दिसून येतो. दुसरा मात्र इतरत्र सर्वत्र आढळू शकतो.

तरसाला रहावयाला साधारणपणे उघडी सुकी रखरखीत जंगले, खुरट्या गवतांची व ज्या ठिकाणी वरेचसे खडक असतील अशी पर्वतप्राय जंगले, नाले अशा जागा महाराष्ट्रातील वन्य प्राणी

आवडतात. ती सहसा दाट झाडी असलेल्या जंगलात आतील दाट भागात केंद्राच आढळून येत नाहीत. भारतातील बहुतेक सर्व उघड्या जंगलातून तरस दिसून येतात. दिवसा उन्हापासून बचाव व्हावा म्हणून ते गुहांचा आश्रय घेतात. केंद्रा केंद्रा ते सायाळींनी खोदलेल्या मोठमोठ्या विळांमध्ये जाऊन रहातात तर केंद्रा केंद्रा स्वतः अशाप्रकारे विळे किंवा गुहा खोदून त्यातून आश्रय घेतात. हिवल्यात त्यांना लांबलचक व दाट केस येतात. त्यामुळे थंडीपासून त्यांचे संरक्षण होते.

वर आपण तरस मेलेल्या प्राण्यांच्या सडक्या कुजक्या प्रेतावर जगतात हे पाहिले. सर्व प्राणीवर्गात तरस 'भंगीकाम' करणारी अशी जनावरे म्हणूनच आळथली जातात. त्यांचे हे काम ते रात्री करतात. हया कामात त्यांचे भागीदार गिधाडे व कोल्हे देखील असतात. पैकी गिधाडे आपले काम दिवसाउजेडी उरकून घेतात त्यामुळे तरसांची व गिधाडांची सहसा भेट होत नाही. वाघासिंहानी अर्धवट खाऊन टाकलेल्या जनावरावर गिधाडे दिवसा व कोल्ही रात्रीची चोरुन ताव मारतात. त्यांचे खाऊन मग उरलेसुरलेल्यावर तरसांची धाड येते. तरसांच्या वाट्याला जास्त करुन हाडे व मांसाचा सुकटलेला सडका कुजका भाग असतो. अर्थात त्याकरिता मजबूत असा जवडा त्यांना सृष्टीकर्त्याने दिलेला आहे. केंद्रा केंद्रा भक्ष्य खात असताना वाघाची किंवा विवल्याची ज्याची ती शिकार असेल ते जनावर त्या ठिकाणी उपस्थित झाले तर मग मात्र फारत्च पंचाईत होते. अशा वेळी तरसाला फारच थोडी संधी असते. सहसा तरस कुठच्याही प्राण्यावरोवर भांडण उकरुन काढीत नाही परंतु आपले खाय, (भक्ष्य हे प्राणी जगतात फार महत्त्वाचे आहे) खात असताना त्यामध्ये कोणी भागीदार उपस्थित झाला तर ते त्यांना सहसा पसंत येत नाही. अशा वेळी पार्टीकडील पावांमध्ये पुरेसा जोर नसल्यामुळे खुरडत खुरडत चालणारे हे जनावर देखील विवल्यासारख्या मजबूत व भयंकर अशा प्राण्याच्या विरुद्ध मोठ्या जिहीने व धीयाने सामना देण्यास उभे ठाकते. परंतु एरव्ही तरस कुठच्याही प्राण्यांच्या भांडणामध्ये पडत नाही. एखादे वेळी शिकारी कुच्यांनी वीरे घेरले गेले असल्यास सुटकेचा काहीच पर्याय नसल्यामुळे मेल्यासारखे निपचीत पडून रहाते. शेवटी या मेलेल्या प्राण्याचा पाठलाग करण्यात काही स्वारस्य नाही म्हणून मग ते शिकारी कुत्रे पाठलाग सोडून देतात व तरसाची सुटका होते.

कधीकधी भक्ष्याच्या शोधार्थ फिरत फिरत तरसे गावाच्या जवळपास येतात. तरसे जरी सडकी, कुजकी प्रेते खात असली तरी केंद्रा केंद्रा संधी मिळाल्यास गावातून वासरु, शेळी, मेंढी, पाळीब कुचे अशासारखे पाळीब प्राणी मारुन पछावावयास मागेपुढे पहात नाहीत. तरसे माणसाला घावरुन असतात. ती दिवसा ऊंजेडी सहसा मनुष्यवस्तीत येत नाहीत. परंतु एकटे दुकटे मूल कधीकधी तरसांनी पछविल्याची अथवा एकट्या दुकट्या वाईवर तरसांनी हल्ला घटविल्याची उदाहरणे आहेत. एकदर्गीत तरस हा प्राणी घाणेरडा असला तरी भंगाकाम करुन गावाचा उंकीरडा साफ काण्याचे काम करतो. भारतातील काही भागात तरसाची जीभ गाठी व मूज यावर आणि घरबी सांधेदुखीवर औषधी आहे असे समजतात.

आपापसात ती केंद्रा केंद्रा डब्ल्यासारखा तर केंद्रा मोठमोठ्याने हसल्यासारखा आवाज काढतात. ते कशाचे निर्दर्शक आहेत यावहूल काही विशेष माहिती उपलब्ध नाही. तरसांच्या कौटुंबिक जीवनावहूलही अजून कोणी विशेष अभ्यास केलेला नाही. त्यांना पिले वर्षाच्या काढी ठराविक काळात होतात की वर्षभर, तसेच समागमाचा हंगाम, गर्भधारणेचा काल इत्यादीवहूल विशेष माहिती उपलब्ध नाही. बहुतकरुन ती जोडीजोडीने आढळतात. परंतु केंद्रा केंद्रा पिले फक्त आईवरोवर फिरताना व तीच त्यांचे सर्वथीव रक्षण करताना आढळून आलेली आहेत. एका वेळेस ३-४ पिले जन्माला येतात. कार्नीदोरा गटातील इतर प्राण्यांप्रमाणे तरसाच्या पिलांचे डोके जन्मत: बंद असतात. पिले लहान असताना देखील त्यांच्या अंगावर आडवे पडे असतात. शरीरावर पांढरट मऊ केस असतात. परंतु मानेवर पूर्ण वाढलेल्या प्राण्यासारखे आयाळीचे केस मात्र नसतात. पिले पूर्णावरथेला किती वर्षांत येतात त्यावहूल अजून माहिती उपलब्ध नाही. तरसे १२ ते २४ वर्षांपर्यंत जगतात असे बंदीवासातील प्राण्यांवरुन आढळून आले आहे. त्यांचे सरासरी आयुर्मान १६ वर्षे न्हणावयास हरकत नाही.

### तरस

(स्ट्राईप हायना)

महाराष्ट्रात तरस हा प्राणी जेथे जेथे सायाळी, मुंगूसे तसेच ढाण्ये वाघ दिसून येतात अशा ठिकाणी आढळून येतो. पूर्ण वाढलेला तरस साधारणपणे डोके व शरीर मिळून १५० सें.मी. लांब व जमिनीपासून साधारण ९० सें.मी. उंच होईल.

महाराष्ट्रातील वन्य प्राणी

नराचे वजन साधारणपणे ४० कि. ग्रॅ. पर्यंत असून मार्दीचे वजन ३०-४० कि.ग्रॅ. पर्यंत असते.

दिसावयाला साधारण कुव्याष्ट्रमाणे, पुढील अंग व डोके जाड आणि मार्गील शरीर निमुळते होते गेलेले असा हा प्राणी ओळखावयास अगदी सोपा आहे. यांचे मागचे पाय अगदीच वारीक असतात. त्याच्या मानेवर आयाळीसारखे लांब केस असतात. शरीराचा रंग मळकट पांढरा, उदी अथवा राखी असून अंगावर आडवे पडू असतात. पायावर देखील हे आडवे पडू असतात. हिवाळ्यात मात्र हे पडू फार उदून दिसत नाहीत. हिवाळ्यामध्ये हचा प्राण्याला मोठमोठे दाट केस उगवतात. जेथे मुख्यतः डोंगराळ भाग आहेत अशा टिकाणी तरस आढळून येतात. कित्येक भागांतील तरस दिवसा कल्की, वेत अथवा बांधूच्या वनात तसेच उंच उंच वाढलेल्या गवतात देखील लपून राहतात. बच्याच वेळा ते सायाळीनी स्वतःकरिता खोदलेली मोठमोठी बिळे आणखी मोठी करून घेऊन तेथे राहतात.

तरसांच्या कित्येक जोड्या रात्र पडली की भक्ष्याच्या शोधार्थ बाहेर पडतात व दिवस उगवण्यापूर्वी आपल्या गुहांमध्ये परत येतात. बहुतकरून तरस जोडीजोडीने फिरताना दिसतात. परंतु क्वचित ५-६ तरस एकत्र बाहेर पडताना दिसून येतात. बहुधा ते सर्व कुटुंबच्या कुटुंब असते. भक्ष्याच्या शोधार्थ निधाल्यावर ते मैलच्या मैल तुडवितात. तरसांच्या पावलांचे ठसे जवळजवळ कुच्यासारखे असतात. फक्त पुढील पायांचे ठसे शरीराचा जास्तीत जास्त भार पुढील पायांवर असल्यामुळे अधिक स्पष्ट असे दिसतात. व मार्गील पाय फारच हडकुळे असल्यामुळे फारच अस्पष्ट असे असतात.

तरसाचे खाद्य काय आहे हे आपण मागे पाहिलेलेच आहे. हैद्रावाद येथील जंगलात एकदा मारण्यात आलेल्या एका मोठ्या नर तरसाच्या पोटांत शुष्क झालेली मोठी हाडे (अक्षरशः लाकडे) दिसून आली होती. तरस हे अशा प्रकारचे खाद्य खात असल्यामुळे त्याची विष्टा देखील अतिशय कडक पांढरे गोळे अशी असते. महाराष्ट्रात त्यांच्या समागमाचा काळ साधारणतः हिवाळ्यात असतो असे हळी दिसून आले आहे व उन्हाळ्यात त्यांना पिण्ठे होतात. तरस अगदी सहजपणे पाळू शकता येतो. एकंदरीत हा प्राणी जरी अगदी बेढव व घाणेरडा असला तरी तो साफसफाईचे असे उपयुक्त काम करतो.


## फेलीडे कुटुंब

(वाघ, विवक्षा, वाघाटी व मांजरे)

कार्नीवोरा गटातील शेवटच्या कुटुंबाकडे आता आपण वळणार आहोत. या कुटुंबाचे नाय आहे. फेलीडे (Felidae). हया कुटुंबामध्ये पाळीव मांजरापासून वाघ, सिंह, चिते अशा सर्व प्राण्यांचा समावेश होतो. हया सर्वांना इंग्रजीमध्ये 'थीस्ट्रस् ऑफ प्रें', म्हणून संबोधिले जाते. कार्नीवोरा गटात मोडणाऱ्या सर्व प्राण्यांमध्ये फेलीडे कुटुंबातील प्राणी उच्च दर्जाचे समजले जातात. या कुटुंबातील सर्वच प्राण्यांच्या शरीराची घडण मोठी कार्यक्षम असून त्यांचे सुळे, दात व नख्या फारच तीक्ष्ण व धारदार असतात. या कुटुंबातील सर्वच प्राणी फक्त मांसाहारी असून ते दुसऱ्या प्राण्यांच्या मांसावर आपली उपजीविका करतात. प्रथम आपण या कुटुंबाची सर्वसाधारण वैशिष्ट्ये पाहू.

या कुटुंबातील प्राण्यांचे दृष्टी, वास व गंधज्ञान फारच तीव्र असते. या कुटुंबातील एक उदाहरण म्हणून आपण नुसत्या मांजराकडे पाहिले तरी आपल्याला कल्पना येईल. मांजराच्या मिशा प्रामुख्याने दिसून येतील अशा लांब असतात. त्याचप्रमाणे त्यांच्या पुढच्या पायांवर (पावलांजवळ) तशाच प्रकारचे केस असतात. त्यापासून त्यांना स्पर्शज्ञान होते. तसेच त्यांचे कानही उभट असून जरासा आवाज अथवा बारीकसारीक हालचाली टिपून घ्यायला तत्पर असतात. आवाजावरून त्यांना आवाजाच्या दिशेचे देखील झान होते. कार्नीवोरा गटातील सर्व प्राण्यांमध्ये फेलीडे कुटुंबातील प्राण्यांचे डोळे मोठे असून त्यांची दृष्टी फारच तीक्ष्ण असते. या कुटुंबातील प्राण्याच्या डोळ्यांच्या स्नायूंची घडण एका विशिष्ट प्रकारची असते. तिच्यामुळे उन्हात बाहुलीचा आकार अगदी लहान होतो. (आजूवाजूचे स्नायू प्रसरण पावून बाहुली लहान होते). त्यामुळे उन्हाची तिरीप डोळ्यावर येत नाही व अंधारात हे स्नायू आकुंचन पावून बाहुली मोठी होऊन जास्तीत जास्त प्रकाशकिरण डोळ्यात जातात. त्यामुळे त्यांना गत्रीच्या अंधारातही भक्ष्याच्या हालचाली व्यवस्थित दिसू शकतात. साधारणत: मांजराच्या जातीचे प्राणी भक्ष्य मिळविण्यासाठी डोळ्याचा व कानाचा उपयोग जास्त करतात व कुच्याच्या जातीचे प्राणी वासावरून भक्ष्याचा माग काढतात हे सर्वश्रुतच आहे. मांजरांच्या जातीचे सर्व प्राणी लपत छपत हलक्या पावलांनी भक्ष्याचा पाटलाग करतात व भक्ष्य आटोक्यात आले की त्वरेने

त्यावर पंजा मारतात. ह्या कामाकरिता त्यांचे पाव फारच उपयुक्त असे असतात. त्यांच्या पावलाना गाद्या असतात आणि नख्या आंत ओढून घेता येण्यासारखी रचना असते, त्यामुळे चालताना त्यांच्या पावलांचा अजिवात आवाज होत नाही. तसेच प्राणी चवड्यावर (पुढच्या पावलांवर) भार देऊन चालतात. त्यामुळे शरीर पुढे झुकले जाऊन त्यांच्या चालण्याचा अगर धावण्याचा वेग वाढतो. मांजराच्या जातीतील या प्राण्यांचे शत्रूवर हळ्या करण्याचे मुख्य शस्त्र म्हणजे त्यांच्या धारदार नख्या होत. मांजरापासून ते वावासिंहापर्यंत ह्या जातीच्या सर्वच प्राण्यांच्या ह्या नख्या जमिनीवर चालताना आत ओढून घेता येण्याजोग्या असल्यामुळे एरवी जमिनीवरून चालताना त्या घासल्या जाऊन झिजत नाहीत. जेव्हा त्यांना ही नखे बाहेर काढावयाची असतात तेव्हा त्यावरील स्नायू शिथिल होऊन पायाच्या पुढच्या बाजूच्या स्नायूंची हालचाल होते व नखे ताबडतोब बाहेर काढली जातात. भक्ष्याची शिकार करण्याकरिता नख्या जशा प्रामुख्याने उपयोगात आणल्या जातात त्याचप्रमाणे दातांचाही (सुळे) चांगलाच उपयोग केला जातो. मांजराच्या जातीच्या सर्वच प्राण्यांचे सुळे मोठे व मजबूत असतात. वाघ, सिंह, चित्ता इत्यादी प्राण्यांचे भव्य सुळे ताबडतोब नजरेत भरण्यासारखे असतात.




आ. क्र. १ : लांडग्याची कवटी

ते इतके मोठे व टोकदार असतात की भक्ष्याच्या मानेत बरोबर रुतून वसतात. जवडा बंद केला असता ते बरोबर एकमेकांमध्ये घटू वसून भक्ष्याला सुटका मिळायवास वाव ठेवीत नाहीत. सुलग्याच्या आजुवाजुला थोर्डी जागा मोकळी



आ. क्र. २ : बिबळ्याची कवटी

असते त्यामुळे वरच्या व खालच्या जवड्यातील सुलग्यांना एकमेकांत घटू वसण्यास बरोबर जवड्याचावर पकड मिळते. ह्या भव्य सुलग्यांना मजबूत आधार आसावा म्हणून ते गालाच्या चावणाऱ्या स्नायुंना दुसऱ्या स्नायुंना जोडलेले असतात. या



आ. क्र. ३ : वाघाची कवटी

महाराष्ट्रातील वन्य प्राणी

प्राण्यांच्या जबड्याची ही जी विशिष्ट ठेवण असते तीमुळे त्यांच्या तोडाला गोल आकार येऊन पुढून ते चपटे वाटते. हा फरक आपण सिक्केदूस अथवा कुव्रे, लांडगा किंवा अख्वल ह्या प्राण्यांकडे पाहिल्यावर ताबडतोब ध्यानात येईल. ह्या इतर प्राण्यांचे तोंड लांबोडके अथवा निमुळते होत आलेले असते तर याघ, सिंह, चित्ता यांचे संबंध डोके जबळजबळ गोलाकार असून तोंड पुढून चपटे असते. आ. क्र. ९, २ व ३ पहा.

अशा प्रकारे ह्या प्राण्यांचा जबडा नख्या व भव्य सुळे हे सगळेच भक्ष्याचा समाचार घ्यावयास पुरेसे असतात हे दिसून येईल. सुळे दातांबरोबर पुढ्ये दातही भक्ष्यावर झडप घातल्यावर त्याला घडू पकडून ठेवायला उपयोगी पडतात. मांस फाडण्याचे काम दाढा करतात. वरच्या व खालच्या जबड्यांतील दाढा एकमेकांत करवतीच्या दात्यांप्रमाणे घडू बसतील अशा प्रकारे वसविलेल्या असतात. मात्र त्यामुळे त्यांचा जबडा आपल्या जबड्याप्रमाणे पुढेमागे हलू शकत नाही. तर तो वरखाली असाच हलतो. मात्र त्यामुळे मांस कांत्रीच्या पात्यात कापले जाईल अशा रीतीने तोडले जाते. ह्या सर्व प्रकारांत या प्राण्यांची जीभ देखील उपयुक्त अशी असते. हाडांना चिकटून उरलेसुरलेले मांस निपटून काढावयास कार्नीद्वोरा जातीच्या प्राण्यांची खरखरीत जीभ उपयोगी पडते. आपल्या जीभेचा मुख्य उपयोग अन्नाची चव कळावयास होतो. कार्नीद्वोरा जातीच्या ह्या प्राण्यांच्या जीभेचा उपयोग ते मांसाचे मोठमोठे तुकडेच्या तुकडे गिळत असल्यामुळे चव कळण्याकडे क्वचितच होतो. किंविहुना त्यांच्या जीभेवरील चव कळणाऱ्यां ग्रंथी फारच लहान असून त्या कडेने वसविलेल्या असतात. मांजराच्या जातीच्या प्राण्यांची जीभ खरखरीत असते. नीट पाहिले असता तिच्यावर वर आलेले काटे काटे दिसून येतात. ह्या जीभेवरून आपण हात फिरविला असता ते काटे सुयांसारखे टोचतात. हाडांना चिकटून उरलेले मांस काढण्याचे जीभेचे कार्य यांत्रिकपणे होत असते. अशा प्रकारे ह्या गटांत मोडणाऱ्या सर्व प्राण्यांमध्ये मांजराच्या जातीतील प्राण्यांचे तोंड, दांत जभडा, व जीभ सर्वच भक्ष्याचा फडशा पाडण्यांच्या कामी उपयुक्त असतात.

मांजराच्या जातीतील प्राण्यांच्या रंगामध्ये विविध तळा आढळून येतात. काहीच्या अंगावर ठिपके तर काहीच्या पऱ्हेपऱ्हे, ते देखील उभे अथवा आडवे असे दिसून येतात. सिंह आणि प्युमा नावाचे प्राणी पूर्ण वाढले असता त्यांच्या अंगावर सर्वत्र

सारखा एकच रंग दिसून येतो, परंतु बाल्यावस्थेत त्यांच्या अंगावर ठिपके किंवा पट्टे असतात. ह्या प्राण्यांच्या शरीराचा रंगदेखील त्यांना शिकार करण्याच्या कार्मी थोडाफार उपयुक्तच ठरतो. वाघासिंहाच्या अंगाचा रंग अरण्यातील इतर वातावरणाशी मिळता जुळता असतो. वाघाच्या अंगावरील गडद पट्टे तर झाडांच्या पानांच्या सावल्या पडल्यासारख्या वाटतात. हे प्राणी भक्ष्याची वाट पाहत दबा धरून हालचाल न करता बसले असता जंगलाच्या इतर वातावरणाशी इतके मिळून जातात की ते सहज दिसून येत नाहीत.

यापुढे आषण थोडेसे विषयांतर करून वाघ, विवळे हे प्राणी मुळचे कुटचे, ते आपल्या देशात कुटून व कसे आले याबद्दल माहिती पाहणार आहोत. सिंह, चिते महाराष्ट्रात दिसून येत नसल्यामुळे त्याबद्दल फारसे विवेचन येथे केलेले नाही. चित्याबद्दलर्यां अधिक माहिती आपण पुस्तकाच्या शेवटाला पाहणार आहोत; कारण आज जरी हा प्राणी आपल्या येथे अस्तित्वात असलेला दिसत नसला तरी एके काळी तो इकडे दिसून येत असे. ढाण्या वा पट्टेवाला वाघ मूळचा न्यू सैवेरियामध्यला. नंतर मध्य व उत्तर आशिया खंडातील दाट जंगलात पुरेसे खाद्य (इतर जनावरे) व साजेसे हवामान असल्यामुळे तो तेथे सरकला. रेनडीयर, याक, गवे व मोठमोठी हरणे इत्यादी जनावरे मध्य व उत्तर आशिया खंडातील जंगलात विपुलतेने आढळून येत आणि वाघ, विवळे ह्यासारख्या प्राण्यांचे हे प्रमुख खाद्य होय. आज जरी तेथील मोठमोठाली जंगले संपुष्टात येत घाललेली असली तरी वाघाचे मुळचे घर तेच होय व आजही तेथील अमूरलैंड, कोरिया, पूर्व सैवेरिया, मंगोलिया व मांचूरिया येथील भागांत वाघ मुख्यत्वाने दिसून येतात. पुढे ते हवामानातील फरकानुसार व खाद्याच्या विपुलतेनुसार सरकत सरकत चान, सयाम, मलाया येथून आसामद्वारे भारतात आले. प्रथम हिमालयाच्या पायथ्यापाशी तसेच आसाममर्थील डोंगराच्या पायथ्यापाशी वाघांनी वस्त्या केल्या. नंतर ते हळूहळू दक्षिणेकडे मध्य भारताच्या पुढे सरकत गेले. अर्थात वाघ मूळात भारतात केवा आला हे सांगणे कठीण आहे. तो किंत्येक शेकडो वर्षांपूर्वी भारतात आला असला तरी उत्पत्तीच्या कालापासून बन्याच वर्षीनी येथे सरकला हे मात्र निश्चित. विवळ्या कोणत्या मागाने मध्य आशियातून भारतात आला ते निश्चित माहित नाही. तो हिमालयाच्या पूर्व तसेच पर्श्चम खिर्डातून येथे सरकला असावा.

भारतात पट्टेवाल्या वाघापूर्वीपासूनच बिवळे वाघ आले असावेत हे दिसून येते; कारण ते पुढे दक्षिणेस सिलोनमध्ये देखील आढळून येतात. हा पुगवा वास पुरेसा आहे. वाघ, सिंह, बिवळे हेच केवळ उत्तर व मध्य आशियातून येथे आले असे नाही तर मांजराच्या जातीतील वाघाटी, सोनेरी मांजर असे इतर कित्येक लहान लहान प्राणीदेखील येथर्पर्यंत पसरले असावेत असा अंदाज आहे. ह्या बन्याचशा प्राण्यांना एकीकडून आपले बस्तान उठवून दुसरीकडे जाणे का भाग पडले ते आपण पाहू.

सर्वसाधारणपणे प्राणी आपल्या रुहाणीमानाप्रमाणे वसतीस्थाने शोधतात. त्यांना आपल्याला धोका कुठे आहे हे ताबडतोब समजून येते. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी ते त्याप्रमाणे एकीकडून दुसरीकडे जागा बदलून जातात. परंतु जागा बदलताना दुसरीकडे देखील आपल्याला मूळच्या ठिकाणासारखे जंगल व इतर सवलती (उदा., खाद्य, निवारा इत्यादी) मिळतील अशाच ठिकाणी ते जातात. वाघ आपल्या मूळच्या ठिकाणाहून जे दुसरीकडे पसरले ते दाट जंगले व उत्तम निवारा जेथे मिळण्यासारखा आहे अशाच ठिकाणी पसरले, ते तिबेटच्या पठारावर तसेच भारतातही राजस्थानच्या रुखरखीत वाळवंटात दिसून येत नाहीत. वाघाला मुख्यतः निवाच्याकरिता दाट जंगले लागतात. अशा ठिकाणी त्याची तहान भागविण्याकरिता अर्थातच तळी अथवा लहान सहान नद्या असतातच. तसेच अशा जंगलातून त्याची भूक भागविण्यासाठी हरणे, सांबरे व जंगली प्राणी मिळतात आणि दाट जंगलात लपूनछपून शिकार करण्यास भरपूर वाव मिळतो. उत्तर व मध्य भारतात अशी जंगले नसती तर कदाचित वाघ भारतात सरकलाच नसता. मात्र बिवळ्या वाघांना कसेही हवामान व कशीही जंगले राहण्यास चालतात. ते दाट झाडी नसलेल्या जंगलात खडकांवरही राहतात; तर अतीदाट जंगलातही तितक्याच सहजतेने निवारा शोधतात. त्यांना अती उण्णा, थंड, दमट कसेही हवामान चालते तसेच त्यांना नेहमी वाघासिंहाप्रमाणे मोठीच शिकार हवी असते असे नाही. वेळ पडल्यास ते वारीकसारीक प्राण्यांवरही आपले भागवितात. त्यामुळे ते आशिया खंडात सर्वत्र आढळून येतात.

हवामान व हवेतील उण्णाता अगर आर्दता याचा थोडाबहुत परिणाम प्राण्यांच्या शरीरावरील कातडीच्या रंगावर होतो. ज्या प्रदेशात जास्त उण्णादमट असे हवामान

आहे तेथील जनावरांच्या कातडीचा रंग बहुधा गडव असतो व थंड आणि कर्मी आर्द्रतेच्या प्रदेशांतील जनावरांची कातडी जास्त करून भुकट रंगाची असते. भारतातील जंगलात केंद्रा केंद्रा काळे विवले दिसून येतात. काळे विवले ही काही विवल्यांमधील एक अशी वेगळी जात नाही. केंद्रा केंद्रा एका मार्टीला एकाच वेळी झालेल्या २-३ पिलांमधील एक पिलू देखील काळे असू शकते. हा काळेपणा कातडीखाली असणाऱ्या रंगाच्या ग्रंथीतील द्रावावर अवलंबून असतो. कातडीखाली मेलनीन (melanin) नावाने गंगढव्य असते. ते जर जास्त प्रमाणात असेल तर त्वचेला गडव रंग प्राप्त होतो. साधारणपणे अर्ती उण्णा व ठमट हयामानाच्या प्रदेशातील जनावरांच्या कातडीखाली हया द्रव्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. याउलट जेथील हवेमध्ये आरंता अगदी कर्मी व उण्णातामान जास्त कडक असते अशा टिकाणाचे प्राणी भुकट रंगाचे असतात. केंद्रा केंद्रा हया द्रव्याच्या संपूर्ण अभावानुसार पांढरे (अल्विनो) जनावर दृष्टोत्तरीस येते.

यापुढे आपण हया प्राण्यांचे कौटुंबिक जीवन कसे काय असते याबदल माहिती पाहू.

अस्थिल प्राणीमात्राला सहजीवनाची गोडी आहे. मांजराच्या जातीतील प्राणी तरी याला कसे अपवाद असतील दरे ? या जातीतील लहान अथवा मोठे सर्वच प्राणी कूटुंबवत्सल आहेत. यापूर्वीच्या प्रकरणात आपण माकडांबदल माहिती घेताना पाहिले होते की हे प्राणी आपापसात एकमेकांना आपले विचार तसेच राग, दुःख, आनंद इत्यादी भावना कळविण्यासाठी वेगवेगळे असे ठराविक प्रकारचे आवाज काढतात. त्यामानाने मांजराच्या जातीतील प्राणी फारसे वेगवेगळे आवाज काढू शकत नाहीत. किंवहुना माकडांसारख्या प्राण्यांइतके ते सहजीवनात भाग घेत नसल्याकारणाने त्यांना तशी गरजही भासत नाही. त्याला सिंह मात्र फारच अपवाद आहेत. सिंह नेहमी वच्याच मोठ्या संख्येने एकत्र रहात असल्याचे दिसून येतात. त्यामुळे ते वाघ, विवले हय्यांच्यापेक्षा जास्त व वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढत असताना दिसतात.

सामान्यतः मांजराच्या जातीतील बहुतेक प्राणी समागमाच्या काळात नर मार्टीला बोलावण्याकरिता व आई पिलांची निगा राखीत असताना ठराविक प्रकारचे आवाज काढतात. परंतु वाघ मात्र वेगवेगळे असे वरेच आवाज काढतो. ते पहाण महाराष्ट्रातील वन्य प्राणी

मजेशीर ठरेल. तो चिडलेला असताना इतर प्राण्याची तिरपीट उडेल अशी गर्जना करतो तर केंव्हा विस्मयचकीत झाल्याने मोठमोठे आवाज काढीत राहतो. भक्ष्य आटोक्यात आल्यावर त्याच्यावर उडी घालताना त्या भक्ष्याची गालण उडविण्यासाठी मोठी डरकाळी फोडतो. समागमाच्या काळात मारीला बोलावण्यासाठी थांबून थांबून ठराविक कालाने आर्त स्वरात ओरडतो. वाधीण जवळ आली असता ते दोघेही नाकपुड्यांतून प्रेमाने गुरगुरल्यासारखा आवाज काढतात. समागमाच्या काळतही मधून मधून ते डरकाळ्या फोडीतच असतात. ह्या कुटुंबातील वाघ, सिंह, विवळे असे बहुतेक सर्व मोठे प्राणी अशा प्रकारे समागमाच्या काळात मोठमोठ्या डरकाळ्या फोडीत आवाज काढीत असतात. ह्या प्राण्यांचा वर्षभरात काही ठराविक असा समागमाचा काळ आढळून येत नाही, कारण वर्षभरात केंव्हाही नवीन जन्मलेली पिले दृष्टोत्पत्तीस येतात. ह्या प्राण्यांच्या समागमविषयी विशेष माहिती उपलब्ध नाही. जी काही थोडीशी माहिती उपलब्ध आहे ती सर्व पाळीव प्राण्यांवरुन अभ्यासिली गेलेली आहे. जंगलात स्वैरपणे बागडणाऱ्या ह्या प्राण्यांद्वाल विशेष सखोल अभ्यास कोणी केलेला नाही.

वाधीण आपल्या पिलांना गुहेमध्ये किंवा मोठमोठ्या खडकांच्या कपारीमध्ये लपवून ठेवते. विवळ्या वाघाची पिले देखील गुहेमध्येच लपविलेली असतात. परंतु हे आकाराने लहान असल्याने केंव्हा केंव्हा मोठमोठ्या वृक्षांच्या मोठ्या ढोलांचा देखील पिले लपवून ठेवण्याकरिता उपयोग करतात. पिलांच्या रक्षणाकरिता ते मोठमोठ्या व आत अगदी काळोख असलेल्या भयानक अशा गुहांचा वापर करतात. ह्या सर्व पशूंच्या पिलांचे डोळे जन्मतः बंदच असतात. त्याच्याप्रमाणे ती असहाय असतात. पिलांची निगा राखण्याचे काम बहुतकरुन मार्दीच करते. बहुतेक वेळा वाघ पिले जन्मली असताना किंवा त्याआर्धाच मारीला सोडून जातो. मात्र नर सिंह व नर विवळ्या मारी आणि पिलांजवळ राहतात. पिलांची जोपासना करण्याकडे जरी लक्ष पुरविले नाही तरी ते प्रसंगी त्यांचे रक्षण करणे व पिले साधारण मोठी झाल्यावर त्यांना केंव्हा केंव्हा शिकार आणून देणे अशासारखी कामे करतात. मात्र पिलांची काळजी सर्वस्ती मार्दीच घेते. ती आपल्य खरखरीत जिभेने चाटून चाटून पिलांचे अंग स्वच्छ ठेवते. पिले कुठे गुहेच्या बाहेर गेली की आपल्या तोंडात त्यांची मान अलगद पकडून उचलून आणून ठेवते. वाघाच्या

नवीन जन्मलेल्या पिलाचा आवाज अगदी वारीक असतो. परंतु ही लहान पिले कायम किंचाळत असतात. मारीला त्यांच्याकडे सतत फारच लक्ष द्यावे लागते. एकदोन आठवड्यात त्यांचा आवाज मांजरीच्या केकाटण्याइतका मोठा होतो. वाघ, सिंह, बिबळे आपल्या पिलांना किती दिवस अंगावर दूध पाजतात त्याबदल विशेष माहिती उपलब्ध नाही. परंतु पिले आईचे दूध सोडण्यापूर्वीच थोडे थोडे मास खावयाला सुरुवात करतात. एकमेकांच्या अंगावर उड्या घेणे, आईची शेपटी पकडून तिला चावे घेणे अशा प्रकारचे खेळ खेळत असताना त्यातूनच शिकारीचे थोडेथोडे शिक्षण गुहत असतानाच त्यांना मिळत जाते. पिले साधारण मोठी झाली की ती आईबरोवर शिकारीस वाहेर पडतात. केंद्वा केंद्वा नर देखील बरोबर असतो. अशा प्रकारे जेव्हा कुटुंबच्या कुटुंब शिकारीसाठी वाहेर पडते तेव्हा नर भक्ष्याचा पाठलाग करून ते मारीच्या आटोक्यात आणून देतो व मारी भक्ष्यावर झडप घालून जनावराला ठार मारते. तिच्या जवळच असलेली पिले तावडतोब त्यावर उड्या घालून मास खावयाला सुरुवात करतात. केंद्वा केंद्वा २-३ कुटुंबे देखील एकत्र येऊन नवीन पिलांना शिकारीचे शिक्षण देतात. भक्ष्याचा पाठलाग कसा, केंद्वा, कुठे करावा तसेच भक्ष्य आटोक्यात येईपर्यंत दबा धरून कसे बसावे व आटोक्यात येताच त्यावर झडप कशी घालावी या सर्व अवघड गोष्टींचे शिक्षण त्यांना दिले जाते. पिले स्वतः होऊन शिकार करू लागेपर्यंत आईजयळ राहतात. वाघ, सिंह साधारणतः ३ ते ५ वर्षांचे झाले की त्यांना प्रजोत्पादनशक्ती येते. बिबळे १% ते ३ वर्षांत व मांजराच्या जातीचे इतर लहान सहान प्राणी साधारणपणे ९ वर्षांच्या आसपास पूर्ण वाढून प्रजोत्पादनास समर्थ होतात.

यापुढे आपण हृद्या कुटुंबात मोडणाऱ्या व महाराष्ट्रात दिसून येणाऱ्या प्राण्यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत. हे प्राणी महाराष्ट्रातील कुठल्या प्रकारच्या जंगलात आढळतात, त्यांचे राहणीमान व त्यांच्या सवयी याबदल सविस्तर माहिती पाहणे खरोखरच उद्बोधक आहे. या कुटुंबात मोडणारे व महाराष्ट्रत दिसून येणारे प्राणी पुढीलप्रमाणे आहेत. पढऱ्याला वाघ, बिबळ्या वाघ, वाघाटी, जंगली मांजर अथवा बींगा, सुक्या रखरखीत जंगलातील मांजर व तांबड्या ठिपक्याचे मांजर (इंगरीजीमध्ये याला रस्टी स्पॉटेड कॉट असे म्हणतात).

## सुक्या रखरखीत जंगलातील मांजरे

(डिझर्ट कॅट)

भारतातील रखरखीत व कोरड्या प्रदेशातील जंगलांमध्ये ह्या प्रकारची मांजरे दिसून येतात. महाराष्ट्रातील व्युत्के जिल्ह्यांमधील सुक्या जंगलांमधून ती मोठ्या प्रमाणात दिसून येतात. साधारणपणे जेथे ही आढळतात तेथेच जंगली मांजरे देखील आढळून येतात. ह्या मांजरांच्या अंगावर असलेल्या ठिपक्यांच्या रचनेवरून ती ओळखू येतात.

पिवळट राखी रंगाची ही मांजरे आपल्या घरातल्या मांजरीपेक्षा आकाराने थोडीशीच मोठी असतात. त्यांच्या अंगावर बरेचसे काळे ठिपके असतात. शेपटीच्या शेवटच्या अर्ध्या भागावर काळ्या रंगाची वर्तुळे असतात. ह्या मांजराच्या प्रत्येक गालावर दोन आडवे पडे असतात. प्रत्येक पायावर पुष्कळसे काळे आडवे ठिपके असून पुढच्या पायांच्या आतील वाजूस प्रामुख्याने दिसून येतील असे दोन काळे आडवे पडे असतात. गळा, मानेचा आतील भाग व छाती पांढरी असून तिच्यावर काळे ठिपके नसतात. कानाचा रंग पाठीच्या रंगाप्रमाणेच पिवळट राखाडी असून कानाच्या शेवटाला टोकाशी काळे केस असतात.

ह्या जातीच्या पूर्ण वाढलेल्या मांजराची डोके व शरीर घरून लांबी सुमारे ६० सें.मी. भरते व शेपूट साधारणतः ३० सें.मी. लांब असते. वजन सुमारे ३ ते ४ कि.ग्रॅ. पर्यंत असते. ह्या जातीच्या मांजरांच्या राहणीमानाच्या संवर्धीवद्दल फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. ती सुक्या रखरखीत तसेच खुरट्या ग्रुदूपाच्या जंगलांत राहतात. त्यांचे मुख्य खाणे अशाच रखरखीत जंगलात दिसून येणारे उंदीर व उंदरांच्या जातीचे इतर प्राणी व काही लाहानलाहान पक्षी हे असते. केव्हा केव्हा बकरीसारख्या एखाद्या मेलेल्या जनावरावर देखील ताव मारताना ही दिसून येतात. त्यांच्या प्रजोत्पादनाच्या संवर्धीवद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही.

जंगली मांजर

(जंगल कॅट)

हे मांजर बाऊल अथवा बीगा या नावांनी देखील संदर्भांधिले जाते. हंडाची लांबी



रंगीत चित्र ५. १ पट्टेवाला बाघ २ विवलपा बाघ ३ वाघाटी ४ रान मांजर

डोके व शरीर मिळून साधारणपणे ६० सें.मी. च्या वर भरते. शेवटी सुमारे ३० सें.मी. लांब असते. वजन मात्र ५ ते ६ कि.ग्रं. पर्यंत भरते.

त्यांच्या उंच व त्यामानाने लहान असलेल्या शेपटीवरून हे मांजर चटकन ओळखू येते. त्याचे फिकट हिरव्या रंगाचे डोळे त्याच्या दगावाजपणार्ची ग्वाही देतात. हिरव्या कातडीचा रंग पिवळट राखाडी ते वाळूच्या रंगाप्रमाणे कसाही असतो. शेपटीच्या शेवटाला काळ्या रंगाची वर्तुळे असून शेपटीचे टोक काळे असते. पायाचे पंजे फिकट पिवळे अथवा मातकट किंवा काळ्या रंगाचे देखील असू शकतात. कान लालसर असून त्याच्या टोकाला काळे केस असतात. छाती व पोटाकडील रंग फिकट पिवळसर असून त्यावर अगदी पुस्टसे काळसर पट्ठे दिसून येतात. तसेच पायांवरही काळे आडवे पट्ठे दिसून येतात.

ही मांजरे भारत, सिलोन, ब्रॅथेंडेश, आफ्रिका येथे सर्वत्र आढळून येतात. महाराष्ट्रात ही मांजरे जवळ जवळ सर्व जिल्ह्यांत दिसून येतात. ही मांजरे सुक्या तसेच उघड्या माळरानावरही आढळतात. तसेच ती खुरट्या झुइपांच्या प्रदेशांत देखील दिसून येतात. नर्दीकाठी वाढलेल्या गवताच्या भागांतही ती वस्त्या करतात. तसेच गावकडे मनुष्यवस्तीच्या आसपासही ती आढळून येतात. अशा वेळी ती जुन्या पडीक घरांचा अथवा देवळांचा आश्रय घेतात.

ती सकाळी व संध्याकाळी शिकारीस वाहेर पडतात. ती सायाळी, उंदीर व इतर छोटे छोटे सस्तन प्राणी, तसेच पक्षी यावर आपली उपजिवीका करतात. गावाच्या आसपास असल्यास पाळीव कोंबड्यांवरही ताव मारतात. ह्या मांजराच्या हालचालीत विलक्षण चपलता दिसून येते. ती जवळजवळ छोट्याशा विवळ्या इतकी मजबूत असतात. त्यांच्या आकाराच्या मानाने त्यांना विलक्षण शक्ती असते. अशी ४-५ मांजरे एकत्र आल्यास एखादे वेळेस मोठेसे हरण देखील मारू शकतात.

ह्या मांजराच्या प्रजोत्यादनाच्या सवर्यांबद्दल फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. वर्धातून त्यांना दोन वेळा देखील पिले होतात असा अंदाज आहे. छोटी पिले सहज माणसाळीली जातात. त्यांना गोंजारले असता ती आपल्या पाळीव मांजरीप्रमाणे घशातून गुरुगुरुल्यासारखा आवाज काढतात.

## वाघाटी

(लेपड कंट)

हे मांजर साधारपणे आपल्या पाळीव मांजराच्या आकाराइतके असते. परंतु त्याचे पाय उंच असतात. साधारणतः याची लांबी डोके व शरीर मिळून ६० सें.मी. हून कमीच होईल. शेपटी २४ ते २६ सें.मी. पर्यंत असते. पूर्ण वाढलेल्या या जातीच्या मांजराचे वजन ३ ते ४ कि.ग्रॅ. पर्यंत भरते. त्यांच्या शरीराचा रंग व त्यावरील ठिपके यामुळे ते छोट्याशा विवलयासारखेच दिसते. पाठीकडे ते पिवळे असून पोटाकडे पांढरट असते व अंगावर सर्वत्र चॉकलेटी अथवा काळे असे ठिबके व आडवे पड्ऱे असतात.

ह्या मांजरांच्या बन्याचशा उपजाती दिसून येतात. अंगाचा रंग व त्यावरील ठिपक्यांचा रंग यामध्ये प्रत्येक उपजातीप्रमाणे थोडा थोडा फरक दिसून येतो. ठिपक्यांची रचना देखील थोडी थोडी वेगळी दिसून येते. मात्र वाघाटीच्या सर्व उपजातींमध्ये पुढील प्रकारचे पड्ऱे आढळून येतातच.. त्यांच्या प्रत्येक गालावर दोन आडवे पड्ऱे असतात. त्यापैकी खालच्या आडवा पट्टा गळ्याच्या पळळ्याला मागीलं घाजूने जोडलेला असतो. पुढील पायाच्या आर्तील बाजूवर दोनदोन आडवे पड्ऱे असतात. शेपटीवरील ठिपके शेपटाकडे फुलीच्या आकारात असतात. भारतामध्ये वाघाटीच्या तीन उपजाती दिसून येतात.

महाराष्ट्रात वाघाटी नाशिक, सातारा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ओढळते. वाघाटीदेखील कार्नीवोरा गटातील इतर मोठ्या प्राण्यांप्रमाणे निशाचर प्राणी आहे. छोटे छोटे प्राणी व पक्षी यांवर ती आपली उपजीविका करतात. कित्येक वेळा ही मांजरे पाळीव कोंबड्या फस्त करतात. झांडाच्या ढोलीमध्ये ती निवाच्याकरिता आश्रय घेतात. ही मांजरे एका वेळेस ३-४ पिलांना जन्म देतात. पिले लहान असताना पाळली तर सहज माणसाळतात. कित्येक वेळा वाघाटी व पाळीव मांजरे हथांचा संबंध येऊन नवीन पिले जन्माला आलेली पाहण्यात आहेत.

तांबड्या ठिपक्यांचे मांजर  
(रस्टी स्पॅटेड कॅट)

ह्या प्रकारचे प्राणी हे दिसावयाला साधारणतः वाघार्टीसारखेच असतात मात्र हे प्राणी दक्षिण भारतात व पश्चिम घाटकडेच दिसून येतात. महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर ह्या जिल्ह्यांमध्ये हे मांजर दिसून येते. हे मांजर आकाराने बरेच लहान म्हणजे आपल्या पाळीव मांजराच्या पाऊण पट असते. परंतु हे मांजर फारच चपल असते. ह्याच्यां कातडीचा रंग राखाडी असून त्यावर गंजाच्या रंगाचे ठिपके व पडे असतात. त्याच्या डोक्यावरील व पुढील पायांच्या वरच्या भागावरील पडे गडद रंगाचे असतात. छाती व पोटाकडे पांढरट रंग असून त्यावर काळसर रंगाचे ठिपके असतात.

ही मांजरे उंच उंच वाढणाऱ्या गवतात अथवा खुरट्या झाडांवर रहाणे पसंत करतात. ह्या मांजरांच्या प्रजोत्यादनाच्या संवयीबद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही. परंतु ती एका वेळेस दोन ते तीन पिलाना जन्म देतात. ह्या मांजराच्या दोन उपजाती असून त्यांपैकी एक भारतात व दुसरी सिलोनमध्ये आढळून येते.

विवळ्या वाघ

( लेपड )

विवळ्या वाघ साधारपणे आषंल्या परिचयाचा आहे. निदान सर्वसामान्य जनतेला तो प्राणीसंग्रहालयात हमखास पहावयाला मिळतोच. काही ग्रामीण विभागांत पूर्वी बरेचदा तो उघड्यावर लोकांच्या दृष्टीस पडलेला असेल. पूर्ण वाढ झालेल्या नर विवळ्याची लांबी सुमारे २९० सें.मी. (७ फूट) तरी भरते. मार्दी लांबीला ३० सें.मी. कमी असते. क्वचित एखादा नर विवळ्या २४० सें.मी. (८ फूट) देखील भरतो पूर्ण वाढलेल्या नराचे वजन सुमारे ५० कि.ग्रॅ. पासून ७० कि.ग्रॅ. पर्यंत भरते तर मार्दीचे त्यामानाने कमी म्हणजे साधारणतः ४० कि.ग्रॅ. पासून ५० कि.ग्रॅ. पर्यंत असते. भारताच्या निरनिराळ्या भागांत आढळणाऱ्या विवळ्या वाघाची लांबी व वजन कमी अधिक दिसून येते. विवळ्या वार्धाच्या एकंदर ९९ उपजाती आशिया खंडात आहेत. पैकी भारतात ३ तर महाराष्ट्रात अजूनपर्यंत एकच जात असल्याची नोंद आहे.

महाराष्ट्रातील वन्य प्राणी

६५

विवल्या वाघाच्या कातडीचा रंग पिवळा असून त्यावर काळ्या रंगाच्या गोल गोल खुणा असतात. हे गोल भरीव नमून फक्त रिंगण्य असते. चित्ता देखील दिसावयाला साधारण विवल्यासारखाच असतो. त्यामुळे कित्येकदा विवल्याला चित्ता समजून चूक होण्याचा संभव आहे. परंतु चित्त्याला पिवळ्या रंगाच्या कातडीवर काळे गोल गोल भरीव ठिपके असतात. चित्ता व विवल्या यांतील हा मुख्य फरक लांबूनही लक्षात येण्याजोगा असतो. अर्थात ह्या दोन प्राण्यांमध्ये इतरही अनेक फरक आहेत; परंतु त्यांचे यिवेद्यन येथे करत नाही. हा फरक केवळ सामान्य वाचकांच्या घटकन् ध्यानात येण्याकरिता येथे दिला आहे.

महाराष्ट्रातच दिसून येणाऱ्या ठिकठिकाणच्या विवल्यांच्या कातडीच्या रंगात हवामानानुसार थोडा फार फरक हमखास दिसून येतो. ह्या प्रकरणाच्या सुरुवातीलाच आपण विवल्या वाघ आपल्या भारतात कसा आला हे पाहिलेले आहे. विवल्या वाघ कुठेही व कशाही परिस्थितीत राहू शकतो. पट्टेवाल्या वाघाप्रमाणे त्याला रहावयास अगदी दाट जंगलेच हवी असतात असे नाही तर तो उघड्या माळरानवारही खडका कपारीत तसेच साधारण जंगलांतही राहू शकतो. विवल्या सहसा निशाचर असला तरी जर त्याला रात्रीची शिकार मिळू शकली नाही तर तो दिवसा उजेडी देखील शिकारीच्या मोहिमेवर निघतो. ह्याचे मुख्य कारण म्हणजे तो दुपारचे कडक ऊन देखील सहन करू शकतो. पट्टेवाल्या वाघाला मात्र दुपारचे ऊन सहन होत नाही त्यामुळे ते संध्याकाळी ऊन खाली गेल्यावरच शिकार साधण्यासाठी बाहेर बडतात. अर्थात त्याची माहिती आपण पुढे पाहणार आहोतच.

विवल्या वाघाला शिकारीसाठी त्याच्या आवाक्यातले असे कोणतेही जनावर चालते. गाईगुरे, हरणे, माकडे, कार्नांवोरा गटांतील देखील इतर लहान सहान प्राणी तसेच मोठमोठ्या सायाळी यांची देखील शिकार त्याला चालते. साधारणपणे मोठे सांबर, काळवीट तसेच नीलगाई वर्गीरे प्राणी बरेच मोठे असल्यामुळे ते त्याच्या आवाक्यातले नसतात. त्यामुळे तो सहसा त्यांची शिकार साधण्याच्या फंदात पडत नाही. माकडाची शिकार त्याला फारच आवडते. प्रसंगी मोठे खाय मिळाले नाही तर विवल्या पक्षी, खेकडे तसेच इतर सरपटणारे प्राणी देखील खाऊन भूक भागवितो.

पट्टेवाला वाघ हा विवल्या वाघाचा मोठाच शत्रू म्हटला पाहिजे. केव्हा केव्हा जंगली कुच्यांच्या तसेच तरसांच्या जमावला देखील त्याला तोंड घावे लागते.

जंगली कुत्र्यांच्या माहितीत आपण पाहिलेच आहे की केवळ केवळ हे कुत्रे एकजुटीने विवल्याची तसेच पट्टेवाल्या वाघाची देखील शिकार साधतात.

पट्टेवाल्या वाघापेक्षा विवळे वाघ गावाकडे मनुष्यवस्तीच्या आसपास फार फिरकतात. अशावेळी ते मनुष्यवस्तीला फारच धोकादायक व उपद्रवी ठरतात. गाईवासरे, बकना, गाढवे, घोडे तसेच कुत्रे अशा पाळीव प्राण्यांवर ते नेहमी हळा करतात. तसेच बन्याचदा एकट्या दुकट्या माणसावरही हळा करतात. परंतु मनुष्यवस्तीपासून लांब दाट जंगलांत असणारे विवळे मात्र रानटी पशूवरच आपली भूक भागवितात. त्यांचे आयुष्य वरील प्रकारे भूक भागविणाऱ्या विवल्याहून येगळे असते. त्यांच्या बन्याचशा आवडी निवडी व संवर्धी पट्टेवाल्या मोठ्या वाघाप्रमाणे असतात. ते जंगलात जनावरांचा माग काढीत शिकार साधतात. विवल्या वाघ शिकार साधताना पहाणे फार मजेशीर आहे. जनावर आटोक्यात येईपर्यंत ते जमीनीवर अथवा झाडाच्या मोठ्याशा फांटीवर दबा धरून बसतात व जनावर जवळ येताच त्यावर उडी घालतात. विवल्या वाघ जरी लहान असला तरी त्याला देखील शक्ती फार असते. केंवळा केंवळा एखाद्या मोठ्या हरणाची शिकार साधली असल्यास तीमध्ये वाटेकरी होऊ नयेत म्हणून तो मोठे हरण देखील तोंडात पकडून झाडावर घटून सुरक्षित जागी ठेवतो.

विवल्या वाघाच्या माद्या वर्षभरात केंवळाही प्रसवतात. जंगलामध्ये साधारणत: किती काळानंतर माद्या प्रसवतात त्याबहल विशेष माहिती नाही परंतु पाळलेल्या विवल्यामध्ये ३% वर्षामध्ये तीन वेळा मादी प्रसवलेली आढळून येते. गर्भधारणेचा काल ९३ आठवडे असतो. एका वेळेस २-४ पर्यंत पिले जन्मतात.

### पट्टेवाला वाघ

(टायगर)

वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून ओळखला जातो. तेंव्हा त्याची विशेष माहिती आपण घेतलीच पाहिजे. वाघ म्हटला म्हणजे आपल्या डोळ्यासमोर एक मोठा बलशाली प्राणी उभा रहातो. त्याचबरोबर त्याचा दरारा व शक्ती आणि क्रूरता डोळ्यासमोर उभी रहाते. एरव्ही त्याच्या दृष्टीला पडण्याची आपली हिंमत नसली तरी प्राणीसंग्रहालयात व सर्कशीत आपण सर्वांनी त्याचे अगदी जवळून निरीक्षण केलेले आहे. झालेच तर कित्येक मुलांनी त्यास वाकुल्या देखील दाखविलेल्या

असतील पण हे सर्व तो पिंजन्यात असेपर्यंतच. बाहेर असेल तेव्हा तो जंगलाचा राजाच ! सर्व प्राणी वाघासिंहांना मान देतात.

पूर्ण वाढलेला नर वाघ सुमारे ३ मीटर्स (९ ते ११ फूट) लांब असतो. केंव्हा केंव्हा १० ते १२ फूटापर्यंत त्याची लांबी भरते. नराचे वजन साधारणतः १८० ते २३० किं.ग्रॅ. पर्यंत (४००-५०० पींड) असू शकते. मादी साधारणपणे ८०, फूटापर्यंत लांब असून तिचे वजन ३०० ते ४०० पींड भरते. हिमालयात व उत्तर भारतात दिसून येणाऱ्या वाघांची लांबी व वजन हे मध्य व दक्षिण भारतातील वाघापेक्षा जास्त असते. आपल्या येथील वाघाच्या अंगावर उठावदार असे पडे असतात. त्यांच्या अंगावर बारीक केस असतात. आपल्या भारतात निरनिराळ्या राज्यांतील जंगलात दिसून येणाऱ्या वाघांबद्दल विशेष सखोल अभ्यास कोणी केलेला नसल्यामुळे त्यामध्ये काही फरक आहे किंवा नाही याबद्दल विशेष माहिती नाही. परंतु वाघावाघांमध्ये बराच फरक आढळून येतो. जंगलात सर्वत्र आढळून येणाऱ्या वाघाच्या ८ उपजाती आहेत. भारतात आढळणारा वाघ हा उत्तरेस हिमालयापासून ते दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत (राजस्थान, पंजाब व कच्छुचे रेण सोडले तर इतरत्र) सर्व ठिकाणी आढळून येतो. मात्र पूर्वी आपल्या भारतात वाघांची संख्या जितकी होती तितक्या संख्येने आता वाघ आपल्याकडे गाहिले नाहीत. ह्याला कारणे काय असावीत हे आपण पुस्तकाच्या शेवटाला पहाणार आहेत.

वाघ पूर्व सैबेरीया व मंगोलियामधून भारतात कसे आले याबद्दल माहिती आपण पूर्वीच पाहिली आहे. वाघाला रहावयाला हिरवीगार दाट अशी जंगले आवडतात. महाराष्ट्रात अकोला, अमरावती, भंडारा व चंद्रपूर ह्या जिल्ह्यांमध्ये वाघ आढळून येतात. आज महाराष्ट्रात आढळून येणाऱ्या वाघांची संख्या फक्त १६० च्या आसपास आहे असे अलीकडच्या शिरगणतीनुसार आढळून आंलेले आहे. वाघ आपली राहण्याची जागा पसंत करताना पुढील गोष्टी प्रामुख्याने पहातो. त्याला हरणे, सांबरे इत्यांदी मोठ्या प्राण्यांचे भरपूर खाद्य मिळू शकेल तसेच विश्रांती घेण्यासाठी थंड अशी उत्तम निवाऱ्याची जागा व तहान भागविण्यासाठी भरपूर पाणी जेथे असेल तीच जागा तो राहण्यासाठी पसंत करतो.

साधारणतः दुपारचे ऊन टळून संध्याकाळ झाली की तो भक्ष्याच्या शोधार्थ बाहेर पडतो, तो सकाळपर्यंत बाहेर असतो. परंतु दिवसा ऊन नसून ढगाळ वातावरण असेल (विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात) तर तो तेंव्हाही शिकारीवर

निघतो. वाधाला हरणे, सांबरे याचवरोबर रानडुकरे, गवे, गाई, म्हशी हे प्राणी देखील चालतात. वाघ हा हरणे, नीलगाई, रानडुकरे, अस्वले मोठमोठ्या सायाळी इतकेच काय तर विवळे वाघ व जरु पडेल तर दुसन्या वाधाला देखील ठार मारून त्याला खातो. भुकेच्या वेळेस त्याला काहीच शिकार मिळाली नाही तर तो कोंबड्या, मासे, सरपटणारे प्राणी हे देखील खातो. काहीच न मिळाल्यास कधी कुठे पडलेले शिळे कुजके मांस देखील त्याला चालते. त्याला ज्या ठिकाणी मोठमोठे वन्य प्राणी मुबलक संख्येने मिळू शकत नसरील तर तेथे गावारील माणसांची गाईगुरे चरावयाला रानात सोडलेली असतात त्यांनाच तो मारून खातो. ही सवय त्याला लहानपणापासूनच आईवडिलांचे पाहून लागलेली असते. परिस्थिरीनुरूप तो गावारील एकटीदुकटी माणसे देखील अलगद उचलतो.

वाघाचे शरीर जरी लांब व वजनदार असले तरी त्याच्या हालचालीत फारच चपलता असते. वाघ पाण्यामध्ये अगदी सफाईदारपणे पोहू शकतो. तो एरव्ही झाडावर विशेष चढत नसला तरी जरु पडल्यास झाडावरही उत्तम रीतीने चढू शकतो. भारतामध्ये वाघांच्या समागमाचा काळ साधारणतः पावसाळ्यानंतर असलेला दिसून येतो. फेंब्रुवारी ते मे च्या दरम्यान वाघाच्या माद्यांना पिले होतात. समागमानंतर मादी गाभण राहून तिला पिले झाली की नर वाघ नेहमी तिच्याजवळ राहतोच असे नाही. परंतु पिले मोठी झाली की तो पुन्हा त्या मार्दीवरोबरही असलेला आढळून येतो. कित्येकदा एका वाघाच्या दोन किंवा तीन माद्या देखील सार्थीदारणी असलेल्या दिसून येतात.

मार्दीच्या गर्भधारणेचा काल सुमारे १५ ते १६ आठवडे असल्याचा आढळून येतो. एका वेळेस ती २-३ वच्यांना जन्म देते. परंतु केंद्रा केंद्रा ४ ते ६ पिल्ले देखील जन्माला आल्याचे दिसून येते. लहान असताना पिलांची सर्व काळजी त्यांची आई घेते. ती साधारणपणे ६ महिन्यांची झाली की आईवरोबर शिकारीला बाहेर पडतात. ती त्यांना हळूहळू शिकार करण्याचे शिक्षण देते. साधारणपणे दोन वर्षांपर्यंत ती आपल्या आईवरोबरच राहतात. त्या काळात तिने नवीन जोर्डीदार शोधला असला तरी ती तिच्याकडे राहतात. अशा वेळी सर्वजण एकत्र मिळून शिकार साधतात. वाघांची आयुर्मर्यादा सुमारे ३० वर्षांपर्यंत असल्याचे आढळून आलेले आहे.

\* \* \*

कीटकहारी प्राणी

मांसाहारी गटातील प्राण्यांची माहिती घेतल्यावर आता आपण कीटकहारी प्राण्यांची माहिती पाहणार आहोत. ह्या प्रकरणामध्ये ज्या प्राण्यांबद्दल आपण वाचणार आहोत ते सर्व ‘इन्सेक्टीव्होरा’ ह्या गटामध्ये मोडतात. इन्सेक्टीव्होरा ह्या शब्दाचा अर्थ आहे ‘इन्सेक्ट’ म्हणजे कीटक खाणारे प्राणी. ह्या गटातील सर्वच प्राणी केवळ कीटक खाऊन राहतात. द्वी शरू, हेडजॉर्हांग, मोल, ग्राऊंड शरू अशासारखे प्राणी ह्या गटात येतात. वर सांगितल्याप्रमाणे कीटक मिळविण्यासाठी यापैकी काही प्राणी झाडावर राहतात तर काही जमिनीखाली विळे करून राहतात. ह्यांच्यापैकी काहींना कीटक पकडण्यासाठी झाडावर चढावे लागते तर काहींना

जमीन उकरून त्यातील कीटक मिळवावे लागतात; तर काही जमिनीवरचेच कीटक पकडून खातात. याकरिता त्यांच्या अवयवांचे त्या त्या सवर्यानुसार अनुकूल असे रूपांतर झालेले आढळते. अशा वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याच्या सवर्यामुळे त्यांचे काही ठराविक एक असे वैशिष्ट्य दिसून येत नाही.

साधारणत: या गटात येणारे सर्व प्राणी आकाराने लहान लहान असतात. ट्री शू सोडले तर बाकीचे सर्व प्राणी निशाचर असतात. ह्या सर्व प्राण्यांमध्ये एक साम्य मात्र दिसून येते ते म्हणजे ह्या सवर्यांचे तोंड सोंडेसारखे लांबट व बरेच पुढे आलेले असते. त्यांच्या तोंडातील सर्व प्रकारचे दात दिसावयाला साधारण सारखेच असतात. त्यामुळे पटाशीचे दात कोणते, सुळे कुठचे व दाढा कुठच्या हे जबड्यातील त्यांच्या असलेल्या स्थानाशिवाय सहसा कळून येत नाही. ह्या प्राण्यांचे हातपाय आखूड असून त्याला ५/५ बोटे असतात.

ह्या गटाची दहा कुटुंबे सर्व जगभर दिसून येतात. त्यापैकी भारतात फक्त चारच दिसून येतात. ती पुढीलप्रमाणे आहेत.

- (१) टुपाईडे (Tupaidae): ह्यामध्ये ट्री शू हे प्राणी येतात.
- (२) एरिनेसईडे (Erinaceidae): ह्यामध्ये येणाऱ्या प्राण्यांना हेडजॉर्हाग्ज असे म्हणतात.
- (३) सोरीसिडे (Soricidae): ग्राऊंड शू हे प्राणी या कुटुंबात येतात.
- (४) टालूपिडे (Talpidae): या कुटुंबातील प्राण्यांना मोल असे म्हणतात.

यामधील टालूपिडे हे कुटुंब सोडल्यास बाकीच्या तीन कुटुंबातील प्राणी महाराष्ट्रात दिसून येतात. ह्या सर्व प्राण्यांची माहिती आपण यापुढे पाहणार आहोत. प्रथम आपण टुपाईडे कुटुंबात येणाऱ्या ट्री शूची माहिती पाह.

### झाडावरील खारुंदर

(ट्री शू)

टुपाईडे कुटुंबातील सर्वच प्राणी झाडावर रहातात. या कुटुंबातील प्राणी व खारी यामध्ये पुष्कळसे साम्य आहे. त्यांना खारीसारखीच झुपकेदार शेपूटा असते. ट्री शू ह्या प्राण्याच्या सवर्या इन्सेक्टीव्होरा या गटातील दुसऱ्या सर्व प्राण्यांहून वेगळ्या आहेत. हे प्राणी झाडावर राहतात. ते दिवसा फिरून आपले खाद्य पकडतात. इन्सेक्टीव्होरा गटातील इतर सर्व प्राणी मात्र निशाचर आहेत.

झाडावरील शू आकाराने लहानच म्हणजे शरीर व डोके मिळून त्यांची लांबी फारतर १९ ते २० सें.मी. (७ ते ८ इंच) भरते. शेपटी सुमारे २० ते २२ सें.मी. (८ ते ९ इंच) भरते. वरच आपण पाहिले की हे प्राणी व खारी यांचेमध्ये पुष्कळ साम्य आहे. किंवहुना टुपाया हवा शब्दाचा अर्थ मलायीन भाषेमध्ये खार असा आहे. झाडावरील शू हे शू व खारी यांचे मिश्रणच असल्याचे दिसून येते. त्यांचे लांबट पुढे आलेले तोंड शू हे शू प्रमाणे असते परंतु गोलसर कान व शरीराचा इतर भाग, अवयव शेपटी इ. सर्व पाहिले असता खारींचीच आठवण येते. खारींप्रमाणेच ह्यांचे पाय झाडावर सरसर घडण्याकरिता उपयोगी असे असतात. पावले उघडी असून बोटे लांब असतात. ती सहज वळू शकतील अशी असतात. ह्या प्राण्याचा रंग वरुन मातकट असतो व गळा आणि पोटाकडील बाजू पांढरट असते.

हे शू सर्वत्र दिसून येतात. त्यांना रहावयाला हंगामी सुकी जंगले चालतात. हे शू केंद्रा केंद्रा ६००० फूट उंचीवर देखील आढळून येतात.

ट्री शू ला जरी झाडावर सरसर भरकन घडता येत असले तरी ते कायम झाडांवर रहात नाहीत. फक्त संकटापासून आपला बचाव करून घेण्यासाठी व निवाच्याकरिता ते झाडावर घडतात. त्यांचे खाद्य जमिनीवरच असते. ते आपले खाद्य शोधण्याकरिता पाला पाचोला उचकतात. खडका कपारीत अथवा दगडांशेजारी वाढलेल्या लहान सहान वनस्पतींमध्ये असलेले कीटक, त्यांची अंडी, अल्क्या ही त्यांची मेजवानी असते. खाद्य मिळविण्यासाठी चाललेली त्यांची झटापट पाहिली की मुंगूसाची अथवा बंजरची आठवण येते. ते जरी दिसावयाला खारींसारखे असले तरी खारींसारखे या फांदीवरून त्या फांदीवर, या झाडावरून त्या झाडावर उड्या मारणे किंवा बसले असता शेपटी हलवीत रहाणे, झाडाच्या बुंध्यावर शरीर चिकटवून ठेवून डोके खाली लोंबकळत ठेवणे अशा खारींसारख्या लीला करीत नाहीत. ते दिसावयाला खारींप्रमाणे असले तरी त्यांच्या सवयी भिन्न आहेत. एकदा नीट पाहिल्यानंतर ट्री शूला सहसा कोणी खार म्हणून चूक करणार नाही.

कीटक हे जरी त्यांचे मुख्य खाद्य असले तरी ते फळे देखील खातात. त्याचबरोबर त्यांच्याहून छोटे सस्तन प्राणी, पक्षी देखील खातात. त्यांना पिण्याकरिता व आंघोलीकरिता पाणी फारच आवडते. त्यांच्या प्रजोत्पादनाच्या सवर्यांबद्दल फारच

थोडी माहिती उपलब्ध आहे. एका वेळेस एकच पिलू जन्माला येते. परंतु केंद्रा केंद्रा तीनपर्यंत देखील पिले जन्मतात. नर, मार्दी व पिले असे कुटुंब ठराविक जागेमध्ये रहाते. ह्या जागेत ते दुसऱ्या कुणाला येऊ देत नाहीत. ते सहज माणसाळे जाऊ शकतात. खारींप्रमाणे ते घरात देखील ये जा करतात. पलंग, टेब्ल याच्यावर उड्या मारून मिळेल ते पडलेले अन्न देखील खातात.

### कुंपण डुव्हकर

(हेडजूहॉग्ज)

हे प्राणी इन्सेक्टीव्होरा या गटातील एरीनेसिडे ह्या कुटुंबामध्ये मोडतात. ते लांबीला ५८ पेक्षा लहान असतात. त्यांची डोके व शरीर मिळून लांबी जेमतेम १५. ते १८ सें.मी. (६।७ इंच) होते व शेपूट मात्र अगदीच लहान म्हणजे २।३ सें.मी. (एखाद इंचच) लांब भरते. त्यांचे तोंड डुकराच्या तोंडाप्रमाणे फारच पुढे आलेले असते. हे प्राणी काटेरी कुंपणाच्या खाली रहातात त्यामुळे त्याला इंग्रजीमध्ये हेडजूहॉग्ज असे म्हटले जाते. या प्राण्यांचे डोळे व कानांची पूर्ण वाढ झालीला असून शरीर जाड असते. त्यांचे पाय लहान असून त्याला नख्या असतात. या पायाचा त्यांना खाण्यासाठी विशेष उपयोग होतो. ह्या प्राण्यांच्या पाठीवर सर्वत्र तीक्ष्ण व घडू असे काटे पसरलेले आढळतात. हे काटे सायाळीच्या काट्यांसारखे असून ते टोचतात. मात्र ते सायाळीसारखे लांब नसून अगदी छोटे असतात. एरवी हे काटे विशेष टोचतील असे वाटत नाही परंतु त्याने डोके आत घेऊन शरीर ताठ करून आतील वाजूस गुंडाळून घेतले की ते चांगलेच ताठ होतात. हे काटे अतिशय तीक्ष्ण असतात. या काट्यांपासून त्या प्राण्यांचे शत्रूपासून उत्तम रीतीने संरक्षण होते. ह्याचा रंग वरील वाजूने मातकट असून कपाळ, गळा व छातीकडे पांढरट असतो. तोंड पुढी गडद मातकट रंगाचे असते. पाय देखील गडद मातकट रंगाचेच असतात. हे प्राणी वहूधा कोरड्या प्रदेशांत आढळून येतात. त्यांना सुकी रखारखीत जंगले विशेषत्वाने आवडतात. दिवसा ते वाळूमर्धील उकरून केलेल्या भोकासारख्या विळांमध्ये अथवा काटेरी झुइपांमध्ये विसावा घेतात. संध्येकाळ झाली की ते खाद्य मिळविण्याकरीता वाहेर येतात व पहाटे पुढी आथवस्थानाकडे परततात. त्यांचे खाद्य म्हणजे कीटक, किडे, गोगलगाई, पाली, छोटे छोटे उंदीर, चिचुंदन्या, पक्ष्यांची अंडी हे होय. सापाला देखील ते

मारून खातात, ह्याशिवाय फळे व झाडांची मुळे सुधा ते खातात. खाद्य शोधण्याकरीता ते दुडक्या चालीने बराच मोठा रस्ता तुडवितात. सभाव्य संकट अथवा धोक्याची चाहुल लागताच ते आपल्या शरीराची गुंडाळी करून स्वस्थ पडून राहतात. त्यांना हात लावला असता ते पाठीकडचा भाग वर करून त्याला हिसका देतात. त्यामुळे त्यांच्या शरीरावरचे काटे हाताला जोरात टोचतात. अशा वेळेस निषेध दर्शविण्यासाठी ते फिसकारल्यासारखा अथवा गुरगुरल्यासारखा आवाज काढतात. साप मारावयाचा असताना हा प्राणी सापाला घावे घेऊन स्वतःच्या शरीराची गुंडाळी करून ठेवतो. साप याला मारावयाचा प्रयत्न करतो पण त्याच्या काट्यांमुळे सापालाच ब्रण होतात. हा प्राणी सापाला पुन्हा पुन्हा घावे घेऊन ठार मारण्यात यश मिळवितो. कोल्हा व खोकड हे पशु मात्र याला फसवून मारतात.

ह्या प्राण्याच्या गर्भधारणेचा काल किती असतो याबद्दल विशेष माहिती नाही. जन्मलेल्या पिलांचे डोळे बंद असून त्याला अंगावर काटे नसतात. हळू हळू पिलांच्या शरीरावर मऊ काट्यांसारखे केस उगवतात. साधारणे २०/२२ दिवसांनी ते कडक व तीक्ष्ण होतात. पिलांना ठेवण्याकरीता ते वाळूत तयार केलेल्या भोकांना आतून गवताने किंवा पांनानी मढवून मऊ करून ठेवतात.

काही जातीचे हेडजूर्हॉर्ज थंडीच्या दिवसांमध्ये निंद्रीस्त होतात. त्यांचे खाणेपिणे व हालचाल बंद होऊन ते आत झोप घेतात. परंतु भारतात सापडणाऱ्या त्यांच्या जातीपैकी एकही जात निंद्रीस्त होत नाही.

### चिचुंदरी

( ग्राऊंड शू )

**चिचुंदरी साधारणत:** आपल्या सर्वांच्या परिचयातील आहे. चिचुंदरी अगदी लहान असून चपट्या असतात. त्यांची लांबी डोके व शरीर मिळून सुमारे १५ सें.मी. (६ इंच) असते व शेपटी सुमारे ८ सें.मी. (३ इंच) लांब भरते. चिचुंदरीचे तोंड फारच लांबट व पुढे आलेले असते. वरचा ओट खालच्या ओटाच्या वराच पुढे आलेला दिसतो. डोळे गोल असून कानाचा आकार काहीसा माणसाच्या कानाच्या आकारासारखा असतो. अंगावर मऊ केस असतात. पाय व शेपटीवर तुरळक केस असतात. चिचुंदरीच्या पायाचा या गटांतील दुसऱ्या प्राण्यांच्या पायांप्रमाणे खणण्याकरीता किंवा झाडावर चढण्याकरीता उपयोग होत नाही.

चिचुंदन्यांचे पुढचे दात एका विशिष्ट पद्धतीचे असतात. वरच्या जबड्यातील हे पुढचे दोन दात पुढे आलेले असून आत वळलेले असतात; तर खालच्या जबड्यातील पुढचे दोन दात फारच पुढे आलेले असतात. हे दात सरळ पुढे येऊन शेवटाला थोडेसे वरच्या बाजूला वळलेले दिसतात.

साधारणत: चिचुंदन्या नेहमी छोट्या उंदारंसारख्या वाटून दोहोतला फरक न समजल्यामुळे छोट्या उंदरालाच चिचुंदरी म्हणून संबोधले जाते. परंतु लांबट तोंड, मध्ये थोडा वळलेला कान व दात यावरून चिचुंदरी उंदराहून वेगळी अशी सहजपणे ओळखता येते.

चिचुंदरीच्या शरीराच्या दोन्ही बाजूस एकप्रकारची ग्रंथी असते. तीपासून चिचुंदरीच्या शरीराला एक प्रकारचा उग्र वास येतो. मार्दीला या ग्रंथी नसतात. या ग्रंथीच्या तोंडावर आतील बाजूस वळलेले केस असतात. पुनरुत्पादनाच्या वेळेस हच्चा ग्रंथीतून जास्त उग्र वास येऊ लागतो. चिचुंदरीच्या शरीराचा रंग फिकट उदी असून केसांची टोके मातकट रंगाची असतात. सोंडेसारख्या पुढे आलेल्या तोंडाची: तसेच कान, पाय व शेपूट यांची गुलाबी कातडी त्यावर विशेष केस नसल्यामुळे उघडी पडलेली दिसून येते.

इन्सेक्टीव्होरा या गटांतील सर्व प्राण्यांमध्ये चिचुंदन्या फार मोठ्या संख्येने सर्वत्र आढळून येतात. त्यांना कशाही प्रकारचे हवामान चालते. चिचुंदन्या साधारणत: संध्याकाळ झाल्यावर दिव्याच्या उजेडात कीटक शोधावयाला निघलेल्या पुष्कळदा घराघरामध्ये दिसतात. त्या घावरल्या असता बारीक परंतु लांब किनन्या स्वरात केकाटतात. त्यावरून त्या घरात कुटे असल्यास ताबडतोब समजून येते. त्याच्या अंगचा उग्र वास व त्या उंदीर आहेत असे समजले गेल्यामुळे त्या मोठ्या प्रमाणवर मारल्या जातात. खरे पहाता त्या निरुपद्रवी असून किडे, कीटक, झुरळे इत्यादी खाऊन आपल्याला एक प्रकारे मदतच करीत असतात. याशिवाय चिचुंदन्यांच्या आसपास उंदीर फिरकत नाहीत. ह्याचा उपयोग प्लेग कर्माशननेदेखाल करून घतला होता. चिचुंदन्याच्या अंगच्या उग्र वासामुळे त्या जेथे फिरकतात त्या वस्तु आपल्या अंगाच्या सहवासाने दूर्घात करताता असा सर्वसाधारण समज आहे परंतु त्यात तथ्य नाही.

चिचुंदन्यांची पूर्ण वाढ होण्यापूर्वीच त्या प्रजोत्पादन करू लागतात. त्या धाण, केरकचरा, सुकलेले गवत, पालापाचोळा अशा ठिकाणी एका वेळेस दोन अथवा तीन पिलांना जन्म देतात. ही नुकतीच जन्मलेली पिले देखील फार घपळ असतात. ती लागलीच आईबरोवर भटकावयाला वाहेर पडतात. तिच्या मागोमाग पिले तिचे शेपूट तोंडात पकडून वाहेर बडतात. त्यांची आणखी एक गंभत म्हणजे पहिले पिलू आईची शेपटी तोंडात धरते. दुसरे पिलू पहिल्या पिलाची शेपटी तोंडात अलगद धरते. त्याच्या मागोमाग तिसरे, चौथे अशी सर्व पिलावळ एकामागोमाग एक निघते.

\* \* \*

## उडणारे सस्तन प्राणी

**काईरोटेरा** हया प्राण्यांच्या गटामध्ये सर्व प्रकारची वटवाघुळे येतात. वटवाघुळे साधारणतः कोणीही ओळखू शकेल असे विशिष्ट प्रकारचे प्राणी आहेत. सर्व सस्तन प्राण्यामध्ये फक्त वटवाघुलालाच पंख असून त्याला पक्ष्यांप्रमाणे आकाशात स्वैरपणे उडता येते. उडणाऱ्या खारी, उडणारे लेमूर (एक प्रकारचा माकडासारखा दिसणारा परंतु माकडाहून बराच लहान प्राणी) हयांना आपण ‘उडणारे’ शब्द वापरत असलो तरी ते खाऱ्या अर्थाने आकाशात स्वैर विहार करू शकत नाहीत. त्यांच्या पुढच्या व मागच्या अवयवांना जोडणारा जो पड्यासारखा भाग असतो त्यायोगे त्यांना एका फांदीवरून बन्याच लांब अतरावर असलेल्या दुसऱ्या फांदीवर

उडी मारणे सोपे जाते किंवा वेळी प्रसंगी वर अथवा खाली काही अंतरापर्यंत एका झेपेत जाण्यास सोपे जाते परंतु त्यांना खन्या अर्थने उडता येत नाही. याउलट वटवाघुळांना पक्ष्यांप्रमाणे पंख असून त्यांना पक्ष्यांप्रमाणेच कुठच्याही दिशेने उडता येत तसेच पक्ष्यासारखी पंखांची उघडझाप करून वर अथवा खाली जाता येते.

वटवाघुळांना ते सस्तन प्राणी असून पक्ष्यांसारखे पंख कसे काय आले याचे मात्र शास्त्रज्ञांना कोडेच आहे. अतीपूर्व कालांतील वटवाघुळांच्या हाडांचे अवशेष तपासून पाहिले अमृता त्या प्राण्यांना पंख होते असेच आढळून आले आहे. त्यामुळे या सस्तन प्राण्यांना पंख का व कसे आले हे एक अजूनही न उलगडलेले कोडेच आहे. वटवाघुळे ही आपण मागील प्रकरणात पाहिलेल्या इन्सेक्टीहोरा हवा गटातील प्राण्यांना जास्त जबलची आहेत. वटवाघुळे ज्या काईरोऐरा नावाच्या प्राणीवर्गात येतात तो प्राण्यांच्या गट इन्सेक्टीहोरा गटातील प्राण्यांपासूनच पुढे निर्माण झाला असावा असा समज आहे. काही असले तरी आकाशात स्वैर विहार करण्यापूर्वी वटवाघुळे निदान झाडावर तरी रहात असली पाहिजेत की ज्यायोगे त्यांना इकडून तिकडे उड्या माराच्या लागत असतील. त्यामुळे काही कालानंतर गरजेनुसार त्यांना उडता येऊ लागले असावे, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. त्यावेळेस त्यांना पुढील पायाची पडदे असलेली बोटे व शरीर आणि पुढच्या व मागच्या अवयवांना जोडणारा पडदा यांचा उपयोग उड्या मारण्याच्या काही होत असावा. मुख्यतः उडणारे कीटक पकडण्यासाठी त्यांना जास्त जास्त उड्या माराच्या लागत असतील. या कारणास्तव हळूहळू वाढ होऊन त्यांना जणू काही पक्ष्यांप्रमाणेच पंख आले असावेत. सुरुवातीला सर्वच वटवाघुळे कीटकांवर उपजीविका करणारी होती. नंतर काही ठिकाणच्या रहाणीमानानुसार व खाण्याच्या विपुलतेनुसार काही फळे खाणारी वटवाघुळे निर्माण झाली असावीत. आज ह्या फरक्कानुसार वटवाघुळांचे दोन मुख्य विभाग पाडण्यात येतात.

(१) फळे खाणारी वटवाघुळे : ह्या विभागामध्ये येणारी वटवाघुळे फक्त फळे खाऊनच आपली उपजीविका करतात. ही वटवाघुळे आकाराने साधारणतः मोठी असतात.

(२) कीटक व इतर सर्वसाधारण खाद्य खाणारी वटवाघुळे : ही सर्वसाधारणपणे आकाराने लहान अशी असतात. इंग्रजीमध्ये यांना अनुक्रमे 'मेर्गकाईरोऐरा' व

'मायक्रोकाईरोप्टेरा' असे म्हणून संबोधितात. मेर्ग या शब्दाचा अर्थ आहे आकाराने मोठा व मायक्रो म्हणजे अगदी लहान. काही फले खाणाऱ्या वटवाघुळांच्या पंखांची लांबी १ ते १।। मीटर (४ ते ५ फूट) देखील असते. कीटक खाणारी वटवाघुळे आकाराने लहानच असतात. त्यांच्यापैकी एकाही जातीचे वटवाघुळे मोठ्या जातीच्या वटवाघुळाइतके आकाराने मोठे नसते. सर्वांत लहान जातीचे वटवाघुळ आपल्या केवळ अंगठ्याच्या पहिल्या पेराएवढे असते.

सर्व सस्तन प्राण्यांमध्ये वटवाघुळ त्याच्या पंखामुळे वेगळे असे जाणवते. ह्या पंखामुळे त्याचे हवेतील आवृष्ट सुकर झाले आहे. आता आपण त्याच्या पंखांची रचना पाहू. प्राण्यांच्या या गटाला 'काईरोप्टेरा' हा ग्रीक शब्द असून 'काईरोज' म्हणजे 'हात' व 'प्टेरोन' म्हणजे 'पंख' अशा दोन शब्दांपासून तो बनलेला आहे. त्यावरून वटवाघुळाच्या पंखांची आपल्याला साधारण कल्पना येते. वटवाघुळाचे पंख हे सस्तन प्राण्यांच्या पुढील अवयवांचे (हाताचे) पंखात झालेले रूपांतर आहे असे म्हणावयास हरकत नाही. त्याच्या पंखामध्ये कोपरापर्यंत असलेला बाहु (अपर आर्म) नंतर मनगटापर्यंत आलेल्या हाताची दोन हाडे व पुढे ४ बोटे आणि एक अंगठा अशी एकंदर सर्व हाडे असतात. अंगठा सुटा असून इतर बोटे फारच लांब लांब असतात. ही सर्व स्नायूच्या पातळ पडियाने एकमेकांना जोडलेली असतात. वटवाघुळाचा सर्व पंख थोडक्यात म्हणजे छत्रीसारखा उघडता अथवा मिटता येतो. त्याच्यप्रमाणे उघडलेला असताना छत्रीप्रमाणे खेचून उघडून धरला जातो. वटवाघुळाच्या बोटांना असलेल्या सांध्यांचा त्याला जास्त उपयोग होतो. ती कशीही कुटेही वल्विता येतात. त्यामुळे उडत असताना पंख कराही कुटच्याही दिशेने बदलत्या हवेनुसार सहजगत्या वल्विता येतो. दोन्ही पंख उघडून पसराविले असता उडण्याच्या गतीवर चटकन ताबा मिळविला जातो. अशा प्रकारे निसर्गाने त्याला पूर्णतः उपयोगी असे पंख दिले आहेत.

पंखापासून (पुढील अवयवांपासून) निघालेला हा स्नायूचा पातळ पडदा पुढे पायापर्यंत गेलेला असतो. तसेच तो दोन्ही पायांमध्येही आलेला असतो. यामुळे शेपटीदेखील ह्या पडियामध्ये झाकली जाते. तसेच त्याच्या मानेपासून पुढच्या हातापर्यंत देखील हा पातळ पडदा आलेला असतो. अशा प्रकारे वटवाघुळाचे संपूर्ण शरीर जणू काही ह्या स्नायूच्या पातळ पडियामध्ये झाकले गेलेले असते.

ज्या वटवाघुळांचे पंख लांब व टोकदार असतात त्या वटवाघुळांना लवकर व फार वेगाने उडता येते. याउलट ज्यांचे पंख लहान असून गोलाकार असतात त्यांचा उडण्याचा वेग कमी असतो. लांब व टोकदार पंख असलेली वटवाघुळांची एक शीथटेल्ड (Sheath tailed bat) नावाची जात आहे. या जातीची वटवाघुळे सर्व जगात फार वेगाने उडणारी वटवाघुळे म्हणून ओळखली जातात. त्यांचा उडण्याचा वेग ताशी सुमारे ५५ कि.मी. (३५ मील) असून ती सात-आठशे कि.मी. (पाच पाचशे मैल) एका वेळेस न थांबता उडून जाऊ शकतात. या उलट हॉर्स शू (Horse Shoe) नावाच्या वटवाघुळांचा वेग फारच कमी असून ती फारशी उडत नाहीत. अंधार पडल्यानंतर ती झाडांवर किंवा कुंपणावर बसून इकडून तिकडे उडणारे कीटक पकडतात. ह्या दोन जातींच्या दरम्यान वेग असलेल्या वटवाघुळांच्या दुसऱ्या असंख्य जाती आहेत. वटवाघुळाच्या हाताचे जरी पंखात रुपांतर झालेले असले तरी इतर सस्तन प्राण्यांप्रमाणे त्याच्या हाताचा उपयोग चालताना, घडताना काही आधार पकडण्यासाठी देखील होतो. केंव्हा केंव्हा वटवाघुळे हातामध्ये त्यांचे खाद्य पकडून ते खाताना दिसतात. त्यांच्या पंखाच्या वरील बाजूस अंगठ्याचे जे नख सुटे असते त्याचा उपयोग कुठचीही गोष्ट घडूपणे पकडून ठेवण्यासाठी अतिशय होतो. याशिवाय फळे खाणाऱ्या वटवाघुळांच्या पंखाच्या अंगठ्याशेजारच्या बोटाच्या खाली देखील एक तीक्ष्ण नख असते. ही वटवाघुळे आपण फळ हातात धरून खातो त्याप्रमाणे पंखामध्ये पकडून खातात. अशा प्रकारे किती केले तरी त्या पंखाचा त्यांना सस्तन प्राण्यांच्या हातासारखा उपयोग होतोच. हे पंख जेव्हा वापरात नसतात तेव्हा सर्व बोटे जवळ येऊन छत्री भिटल्याप्रमाणे ते बंद होतात.

वटवाघुळाच्या शरीराच्या मार्गील भागाची व पायांची पुढील शरीराच्या मानाने कमी वाढ झालेली आढळून येते. त्याचप्रमाणे ढुंगणाचा भाग व मार्गील पाय अगदी कमजोर असल्याचे दिसून येते. त्याच्या सर्व शरीराची रचना जणू काही फक्त उडता यावे या एकाच उद्देशाने केल्यासारखी वाटते. मार्गील पाय अतिशय बारीक व कमजोर असल्याने वटवाघुळ चालू लागल्यास खुरडत चालल्यासारखे वाटते. ह्याशिवाय गुडघ्याचा जो सांधा आहे तो इतर सस्तन प्राण्यांप्रमाणे पुढील बाजूस नसून मार्गील बाजूस असतो त्यामुळे तर ते आणखीनव लंगडत चालल्यासारखे

वाटते. चालण्यापेक्षा वटवाघुळाला झाडावर चढता मात्र सरसर येते. ती हाताच्या खोटाला असलेल्या नख्यांचा उपयोग आधार मिळविण्यासाठी व तो धरून ठेवण्याच्या कार्मी करतात. काही वटवाघुळांचे मागचे पाय जास्त जाडे असतात तर बरंच जणांचे पुढले पाय जास्त जाडे असतात.

वटवाघुळे त्यांच्या पायाचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी करू शकत नाहीत, त्यांच्या मार्गील पायांच्या नख्यांचा उपयोग दात कोरून साफ करण्यासही होतो. परंतु त्याच्या पायाचा मुख्य उपयोग ती हवेतून जमिनीवर उंतरल्यावर काही तरी आधार घटून पकडून धरण्याकडे होतो.

काही जातींच्या वटवाघुळांच्या शेपट्या मोठ्या असतात. तर काहींच्या लहान असतात. काहींच्या इतक्या लहान असतात की, त्या चटकन दिसूहा शकत नाहीत. फळे खाणाऱ्या वटवाघुळांच्या शेपट्या त्यामानाने मोठ्या असतात. किंत्यक वटवाघुळांच्या शेपट्या सुट्या असतात तर किंत्येकांच्या स्नायूंच्या पडद्यामध्ये चिकटलेल्या असतात. वटवाघुळे आपली शेपटी आत अगर बाहेरच्या बाजूस वळवू शकतात. त्यामुळे शेपटीचा उपयोग वटवाघुळाला उडताना उड्हाणार्ची दिशा बदलण्यास तसेच वेग कमीजास्त करण्यास होतो.

कीटक खाणारी वटवाघुळे छोटे छोटे कीटक उडता उडता हवेतच पकडून खातात. फळे खाणारी वटवाघुळे तोंडात अथवा पंखात फळे पकडून आपल्या नेहमीच्या विसाव्याच्या ठिकाणी जाऊन नंतर खातात. दुसरीही किंत्येक वटवाघुळे असेच आपले अने नेहमी विसाव्याकरिता ज्या झाडावर जमतात तेथे नेतात व स्वतःला झाडाला उलटे टांगून घेऊन मग स्वस्थपणे खातात. किंत्येक वटवाघुळे झाडाझुडपांवर असलेले कीटक हवेतून उडत असता चटकन खाली येऊन त्यावर झडप घालून; त्याला टार मारून तोंडात टाकतात व क्षणभरातच तो चघळता चघळता पुन्हा हवेत झेपावतात. वटवाघुळे फारच हावरट असून त्यांना पुष्कळ अन्न लागते. फळे खाणाऱ्या वटवाघुळांपैकी जी लहान जात आहे त्या जातीची वटवाघुळे तर एका वेळेस स्वतःच्या वजनाहूनही अधिक वजनाइतकी फळे खातात. परंतु ही सर्व फळे खाणारी वटवाघुळे फळाचा गर चावून चावून त्याचा रस तंबढा शोषून घेतात व बार्काचा चोथा टाकून देतात.

त्यांचे खाणे म्हणजे फुलाफलांचा मध व रस हे होय. फले चावल्यावर उरलेला चोथा खालच्या जवळीत साठीविला जातो व तो नंतर जिभेने बाहेर टुकलला जातो. परंतु केळी, पक्व पेरु हळांचा मऊ गर माव ती गिळून टाकतात. फले खाणाऱ्या काही वटवाघुळांच्या जिभा फुलामधील मध चाटून घेण्यासाठी लांब असतात. फले खाणाऱ्या वटवाघुळांचे दात कीटक खाणाऱ्या वटवाघुळांपेक्षा वेगठे असतात. कीटक खाणारी वटवाघुळे कीटकांच्या शरीराचे जे टणक भाग असतात ते खात नाहीत. काही जातीची वटवाघुळे (हॅम्पायर्स) ही दुसऱ्या प्राण्याच्या शरीरातले रक्त तेवढे शोषून घेतात. ह्या जातीची वटवाघुळे भारतात सापडत नाहीत. त्या वटवाघुळांच्या पुढील दातांची रचना रक्त शोषून घेण्याकरिता विशिष्ट प्रकारची असलेली दिसून येते. दातांच्या विशिष्ट प्रकारच्या रचनेवरून वेगवेगळ्या जातीची वटवाघुळे ओळखणे सोपे जाते.


वटवाघुळे निशाचर असतात. गर्वीच्या अंधारात ती अगदी सहजेने आकाशात उडू शकतात. अंधारात उडत असताना काही अडथळे आल्यास ती ते वरोवर चुकवितात. काही वटवाघुळे संध्याकाळ झाल्यावरोवर भक्ष्याच्या शोधार्थ बाहेर पडतात ती पहाटेपर्यंत बाहेर असतात. त्यांना उडण्यासाठी दृष्टीचा उपयोग होतो. परंतु जी वटवाघुळे फक्त गर्वीच्या गडद काळोमुत्तद बाहेर असतात त्यांना दृष्टीचा काहीच उपयोग होत नाही. परंतु ही वटवाघुळे देखील त्यांच्या मार्गातल कितीही अडथळे आले तरी ते वरोवर चुकवून पुढे जातात असे प्रयोगानी दिसून आले आहे. दृष्टीचा उपयोग न करता ही वटवाघुळे आपल्या मार्गातील अडथळे कसे वरे चुकवितात? अलीकडच्या संशोधनानुसार असे आढळून आले आहे की रडार यंत्रणेप्रमाणे ते 'सुपरसॉर्नीक कंफलहरी (वेबज)' उत्पन्न करतात आणि अडथळ्याच्या वस्तूपासून परावर्तिलेल्या लहरी वटवाघुळाच्या कानाचा आतील भाग शोषून घेतात व त्याद्वारे त्याला अडथळ्याचे ज्ञान होते. अशाप्रकारे गर्वीच्या अंधारातही ती विनधास्तपणे उडू शकतात. याकरिता त्यांच्या कानाच्या आतील भागाची रचना विशिष्ट प्रकारे असलेली आढळून येते. अशा प्रकारे त्यांची श्रवणशक्ती अतिशय तीव्र असल्याचे दिसून येते.

कीटक खाणाऱ्या वटवाघुळांचे श्रवणज्ञान फले खाणाऱ्या वाघुळांपेक्षा जास्त तीव्र असते. कानाच्या रचनेवरूनही वटवाघुळांच्या जाती ओळखू येतात. मांसाहारी

वाघुळांच्या कानाला 'ट्रागुस' नावाचे आणखी एक पापुक्र्यासारखे पाळे असते. ते शाकाहारी म्हणजे फले खाणाऱ्या वटवाघुळांच्या कानाला नसते. ह्या ट्रागुसखेरीज काही जातींमध्ये आणखी एक 'उपपाळे' असते. त्याला अँटीट्रागुस असे म्हणतात. ही उपपाळी फले खाणाऱ्या वाघुळांमध्ये नसतात. शाकाहारी वटवाघुळांचे कान त्यामानाने लहान असतात. जास्तीत जास्त वारीक आवाज ऐकू येणाऱ्या वटवाघुळांच्या कानाची माणसाच्या कानाशी तुलना केली असता मात्र असे आढळून येते की विजांचा गडगडाट किंवा मोठमोठे आवाज अशा गोष्टींचा त्यांच्या कानावर काहीच परिणाम होत नाही. परंतु वारीकातील वारीक धर्वालहरी मात्र शोषून घेण्यास ते अतिशय समर्थ असतात. ह्या वारीक धर्वालहरी माणसाला रडार यंत्रणेखेरीज अजिंशात ऐकू येऊ शकत नाहीत. वटवाघुळ सांक झाले असता त्याच्या कानाच्या पाळच्या थरथरतात.

वटवाघुळांच्या थवणशक्तीप्रमाणेच त्यांचे स्पर्शज्ञानही तीव्र असते.<sup>4</sup> त्यांच्या पातळ पंखांच्या पडद्याला शेवटपवैत रक्तवाहिन्यांचा पुरवटा झालेला असतो. त्यामुळे त्या टिकाणी देखील स्पर्शज्ञान होते. काही जातींच्या वटवाघुळांना नाकावर आणखी एक पानासारखा पातळ पडदा असतो त्याला 'नोज लीफ' असे इंग्रजीमध्ये म्हणतात. (पहा आ. ४). त्याचोरे देखील त्याला स्पर्शज्ञान होते. एखादा धोका आहे असे वाटल्यास त्याचे हे नोज लीफ देखील कानाप्रमाणेच थरथरते. यावेळेस मंकटाची घाहूल घेण्यासाठी वटवाघुळ आपले डोके इकडून तिकडे व तिकडून इकडे वळवत रहाते. अगदी रात्रीच्या मिहू काळोखात दाट झार्डाझुऱ्यापात आपले अन्न शोधणाऱ्या वटवाघुळांनाच हे नोज लीफ असते. अशा प्रकारे वटवाघुळांना काळोखात दिसण्यापेक्षा स्पर्श व गंध ह्या दोन गोष्टींवर अवलंबून रहावे लागते. फले खाणाऱ्या वटवाघुळांना 'ट्रागुस', 'अँटीट्रागुस' अथवा 'नोज लीफ' ह्यापैकी काहीच. नसते. ह्या फरकावरून ती वेगळी ओळखली जाणे सोपे ठरते.

ठराविक जातीची वटवाघुळे ठराविक प्रकारच्या जंगलात व भागातच दिसून येतात. फले खाणारी वटवाघुळे उष्ण कटीबंधातच दिसून येतात. ही वटवाघुळे थंड प्रदेशात दिसून येत नाहीत. वटवाघुळे जरी आपले अन्न शोधावयास गटी वाहेर पडतात असे आपण वर पाहिले असले ती केंव्हा केंव्हा ढगाळ वातावरण असल्यास ती दिवसादेखील भक्ष्याच्या शोधार्थ फिरतीवर असलेली दिसून येतात.



- १ श्रमगुस  
२ अँटीट्रामगुस  
३ नोबलीफ

आकृती क्र. ४

काही अपवादात्मक वेळा ती भर उन्हाची देखील याहेर असलेली दिसतात. मात्र बहुत करुन ती दिवसा त्यांच्या विश्रांती घेण्याच्या ठिकाणी जमून स्वतःला उलटे टांगून घेऊन विसावा घेताना दिसतात.

तपमान, भक्ष्याचा पुरवठा अशा अनेक गोष्टी त्यांच्या उड्हाणाची दिशा ठगवितात. फळे खाणारी वटवाघुळे व इतर अनेक कीटकभक्षी वटवाघुळे सहसा उघड्यावर विसावा घेण्यासाठी जमतात. परंतु अनेक जातींची किंत्येक वटवाघुळे सहसा गुहांसारखी आश्रयस्थाने शोधतात. साधारणपणे गुहांमधील तपमानात बाहेरच्या हवेनुसार विशेष बदल होत नसल्यामुळे ती गुहांमध्ये रहाणे पसंत करतात.

फळे खाणारी एका जातींची वटवाघुळे हिमालयात ३,००० मीटर सुंचीवर देखील दिसून येतात. त्या ठिकाणी देखील ती गुहांमध्ये राहू शकत असल्याने बाहेरच्या थंडीपासून त्यांचे रक्षण होऊ शकते. फळे खाणारी इतर जातींची वटवाघुळे झाडावर रहात असल्यामुळे ती मात्र इतक्या उंचीवर दिसून येत नाहीत. गुहांमध्ये राहणाऱ्या जातींची वटवाघुळे थंडीच्या दिवसातही त्याच प्रदेशात रहातात परंतु बाकीची वटवाघुळे थंडीच्या दिवसात थंडी सहन न झाल्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात किंवा निश्चित होतात. बाहेरचे हवामान थंड होऊ लागते की त्यांच्या शरीरातील कार्य थंडावू लागते आणि ती निश्चित होऊ लागतात. परंतु बाहेरचे हवामान थंड असले तरी त्यांच्या रहाण्याच्या ठिकाणचे तपमान जर त्यांना सोसवेल इतके गरम राखले गेले तर ती निश्चित न होता कार्यक्षम राहू शकतात.

ती निद्रिस्त झाल्यामुळे शरीरातील सर्वच हालचाली थंडावतात. अशा वेळेस त्यांना अन्नाची काही गरज भासत नाही. हिवाळ्यामध्ये कीटक अगदी कमी संख्येने उपलब्ध असतात; परंतु वटवाघुळे हृद्या वेळेस निद्रिस्त असल्यामुळे त्यांचा त्यापासून काही तोटा होत नाही. कीटक भक्षण करणारी वटवाघुळे थंडीच्या दिवसात एकतर निद्रिस्त होतात; नाहीपेक्षा ती थंड प्रदेशातील आपले बस्तान उठवून दुसऱ्या उण्ण प्रदेशात जातात. उण्ण प्रदेशात कीटकांना तोटा नसल्यामुळे त्यांना भरपूर खाद्य मिळते. भारतातील वटवाघुळांच्या निद्रिस्त होण्याबद्दल तसेच स्थलांतराबद्दल विशेष माहिती नाही. भारत देश तसा उण्ण कटिवंधातच येत असल्यामुळे आपल्याकडे मापडणाऱ्या वहुतेक सर्व जातीच्या वटवाघुळांना स्थलांतर करावे लागत नाही अथवा निद्रिस्त व्हावे लागत नाही. मात्र युरोपातील काही जातीची वटवाघुळे जी हिमालयात दिसून येतात ती हिवाळ्यात निद्रिस्त होतात असे दिसून आलेले आहे. हृद्या क्रियेला शीतनिद्रा असे म्हणतात. परंतु ही वटवाघुळे हिवाळ्यात हिमालयातून निघून भारतातील दक्षिणेकडील उण्ण प्रदेशात जातात किंवा कसे याबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. भारताच्या इतर भागातील वटवाघुळे देखील निद्रिस्त होत नसली, किंवा स्थलांतर करीत नसली तरी हिवाळ्यामध्ये त्यांची कार्यक्षमता थोडी मुस्तावतेच. हृद्यासच शीतनिष्क्रियता असे म्हणतात. फळे खाणारी वटवाघुळे अहमदाबाद येथे थंडीच्या दिवसात रात्रीच्या वेळेस देखील उलटी लोंबकाळून झोपून राहिलेली दिसून आली आहेत. याउलट त्यांना अर्ती उण्णतेचा देखील त्रासच होतो. मे महिन्यामध्ये हीच वटवाघुळे भर दुपारी न झोपता आपल्या पंखांनी वारा घेऊन उण्णतेची झळ कमी करण्याचा प्रयत्न करीत असलेली दिसून येतात. पावसाचा मात्र त्यांना विशेष असा त्रास होत नाही. अगदी जोराचा पाऊस असल्याखेरीज ती त्याला दाद देत नाहीत. तसेच दमट हवेचा देखील त्यांना काही त्रास होत नाही.


यापुढे आपण वटवाघुळे कशा वातावरणात रहातात त्याबद्दल माहिती घेऊ. यासाठी प्रथम आपण त्यांचे ढोबळ मानाने फळे खाणारी, कीटक खाणारी व मांसाहारी असे तीन मुख्य भाग पाडू. सुरुवातीला आपण फळे खाणारी वटवाघुळे कशा वातावरणात रहातात ते पाहु. कुठच्याही प्राण्याच्या राहणीमानाचा विचार करताना त्यांच्या खाण्यापिण्याच्या संवर्यांचा विचार करावा लागतो. फळे खाणारी

वटवाघुळे केवळ फळांवरच उपजविका करीत असल्यामुळे हंगामानुसार ठिकटिकाणी मिळणाऱ्या फळांच्या मुबलकतेनुसार ती जागा बदलतात. म्हणजेच एखाद्या ठिकाणी ती वटवाघुळे जास्त प्रमाणावर आढळून येतात तर ज्यावेळेस फळांचा पुरवठा संपुष्टात येतो तेंव्हा ती दुसऱ्या ठिकाणी जातात. त्याचप्रमाणे खाद्याच्या मुबलतकेवर त्यांचा विणीचा हंगामही अवलंबून असतो. म्हणजेच फुले व फळे येण्याच्या सुमारास त्यांची पुनरुत्पादनाची वेळ असते. रोझीटी (Rousette) नावाच्या एका जातीची वटवाघुळे झाडांवर न रहाता गृहांमध्ये रहातात. एखी झाडावर रहाणारी वटवाघुळे आश्रयासाठी तसेच खाद्यासाठी त्याच झाडावर मुळ्यतः अवलंबून असतात.

सायनोप्टरस (Cynopterus) (पहा आ. ५) नावाच्या फळे खाणाऱ्या दुसऱ्या जातीची वटवाघुळे वहुधा ताडाची झाडे पसंत करतात; तर टिरोपस (Pteropus) नावाची वटवाघुळे वड, उंबर, चिच अशा मोठमोठ्या व जास्त फांद्या असल्याच्या झाडांवर वस्ती करतात. केंव्हा केंव्हा ती बांबूसारख्या विनफांद्यांच्या झाडांचाही आश्रय घेतात. एखाडे चांगले पसरलेले झाड अथवा ठराविक झाडांचा समूह चांगला वाटल्यास वर्धानुवर्धे देखील ती त्या ठिकाणीच वस्ती करणे पसंत करतात. ही वटवाघुळे फुले व फळे खातात त्यामुळे ती परागीवहन व बीजवाहनास मदत करतात. त्याच्या फळे एकीकडून घेऊन आपल्या विश्रांतीच्या जागी नेऊन खाण्याच्या संवयीमुळे ती एकीकडून दुसरीकडे जात असतात फळांतील बिया मध्येच कुठेतरी पडण्याचा संभव असतो. अशा प्रकारे ती बीजवाहनास मदत करतात. त्याचप्रमाणे फुलांतील मध हे देखील त्यांचे मुळ्य खाणे असल्यामुळे ती या झाडावरून त्या झाडावर जात असतात. अशा प्रकारे एका झाडावरील फुलांतील त्यांच्या तोंडाला व डोक्याला चिकटलेले परागकण दुसऱ्या झाडांवरील फुलांवर पडले जाऊन परागसिंचनास मदत होते. अशी ठराविक झाडे आहेत की ज्यांची फुले फक्त संध्याकाळनंतरच उमलतात. हक्का फुलांना तीव्र वास असतो. त्यामुळे वटवाघुळे त्या ठिकाणी आकर्षिती जातात. अशा प्रकारे ते परागसिंचन करून फलधारणेस मदत करतात.

याचप्रकारे कीटक खाणारी जी वटवाघुळे असतात ती कीटक खाऊन त्यांच्या वाढीला एक प्रकारे आलाच घालीत असतात. त्यांना कुठच्याही प्रकारचे कीटक चालतात. मात्र अतिउंचावरून उडणारी वटवाघुळे कीटक पकडण्यास फार खाली

येत नाहीत. त्यामुळे त्यांना उंचीवरून उडणारे कीटक मिळतात; तर जी वटवाघुळे खालच्या पातळीवर उडतात त्यांना फुलपाखरे, पतंग व त्या ठिकाणी वावरत असलेले अनेक प्रकारचे कीटक मिळू शकतात. काही ठराविक जार्तीची वटवाघुळे सोडल्यास बार्काची सहसा मनुष्यवस्तीच्या आसपास तसेच शंतीलागवर्डाच्या जमिनीच्या आसपास टिसून येतात. यांपैकी कांही डॅंगराल प्रदेशात आढळतात



आ. क्र. ५ फळे खाणारे वटवाघुळ (Cynopterus)

तर कांही शहरी भागांतही आढळतात. काही शेती लागवर्डाच्या प्रदेशात तर कांही मनुष्यवस्तीच्या आसपास आढळून येतात. कांही वटवाघुळे पाण्यातील कीटक मारून खातात. हंगामानुसार कीटकांचे प्रमाण कर्मी अधिक होत असल्याने वटवाघुळेही आपली जागा त्यानुसार बदलतात. उदा., नद्या, तर्ळी आटत असता महाराष्ट्रातील वन्य प्राणी

त्या ठिकाणच्या पाणवनस्पती पुरेशा पाण्याच्या अभावी कुजू लागतात. अशा ठिकाणी कीटकांचे प्रमाण वाढते, त्यावेळेस त्यांना खाण्यासाठी पुष्कळशी वटवाघुळे येतात. त्याचप्रमाणे फुले येणाऱ्या अनेक झाडांवर कीटक फुलांतील मध चोखून घेण्यासाठी येतात. त्या कीटकांना खाण्याकरिता अशा झाडांवर वटवाघुळे देखील येतात.

फळे व कीटक भक्षण करणाऱ्या वटवाघुळांच्या जाती पाहिल्यानंतर आता आपण मांसाहारी वटवाघुळांची सर्वसाधारण माहिती पाहू. ही वटवाघुळे छोटे छोटे पक्षी, प्राणी, बेडूक, मासे इ. खातात. ह्या जातीची वटवाघुळे भारतात सापडत नाहीत. ती फक्त अमेरिकेतच सापडतात. यांना वैम्पायर्स (Vampires) असे म्हणतात. भारतात साधारण ह्यांच्यासारखीच दिसणारी एक जात आहे तिला फॉल्स वैम्पायर्स (False Vampires) असे म्हणतात. ह्या जातीची वटवाघुळे आकाराने साधारणत: लहान असतात. या मांसाहारी वटवाघुळांसारखीच आणखी एक जात आहे. साधारण बोटभर लांधीची अशी ही वटवाघुळे मेक्सिको ते ब्राझीलपर्यंत अमेरिकेच्या रानांत सर्वत्र दिसतात. ती दिवसा सांधीकपारीत झोप घेतात आणि रात्री शिकारीकरिता हिडतात. त्यांचे दात विशेष धारदार असतात. त्या धारदार दातांनी ती निजलेल्या प्राण्याच्या अंगाला त्याच्या नकळत भोक पाडू शकतात. असे भोक पाडल्यावर तेथे तोंड लावून त्यांचे रक्त शोधून घेतात. त्यांनी माणसाला देखील उपद्रव केल्याची उदाहरणे आहेत.

वटवाघुळे मनुष्यवस्तीच्या आसपास फिरकण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना मनुष्यवस्तीच्या जवळपास खाद्याचा पुरवठा भरपूर असतो. फळे खाणारी वटवाघुळे देखील केळी तसेच इतर जातीच्या फळांच्या वागा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. त्यांना आंबे, काजू ह्या फळांची फुले फार आवडतात. फुलाफळांच्या हंगामानुसार ह्या वटवाघुळांची उपस्थिती कमी जास्त झालेली दिसून येते. फळे खाणारी वटवाघुळे मनुष्यवस्तीतच अथवा लागवडीखालील प्रदेशांतच रहाणे पसंत करतात. ह्या ठिकाणी फळे खाणाऱ्या वटवाघुळांबरोबरच कीटकभक्षी वटवाघुळे देखील वस्तीला असलेली दिसून येतात. कारण फळांवर वेगवेगळ्या तळेचे कीटक येतातच. त्यांना खाण्यासाठी ही वटवाघुळे तेथे असतात.

झाडावर रहाणारी वटवाघुळे खूप फांद्यांचे मोठेसे झाड पाहून तेथे विश्रांतीसाठी येतात हे आपण मागे पाहिलेले आहे. त्याप्रमाणे गुहांमध्ये रहाणारी वटवाघुळे ही मनुष्यवस्तीच्या आसपास रहात असल्यास व गुहा उपलब्ध नसल्यास जुने पडीक याडे, अशा जागांचा आसरा घेतात. फले खाणारी वटवाघुळे एक प्रकारे परागवहन व फलधारणेस मदत करीत असली तरी ती पुष्कळ फले अर्धवट खाऊन त्यांची नासाडी करतात. परंतु कीटक खाणारी वटवाघुळे कीटक खाऊन एक प्रकारे मनुष्याला उपयुक्ताच ठरतात. वटवाघुळांना विशेष कोणी त्रास देत नाही. फले खाणारी वटवाघुळांची सर्वांत मोठ्या आकाराची जी जात आहे (टिरोपस) त्यांचे मांस चवीला फारच रुचकर असते. वटवाघुळांना विशेष कोणी शवृ नसतात. केंद्रा केंद्रा घुडड व मोठ्या धारीच्या जातीचे मोठे प्राणी मात्र त्यांना मारून खातात. तसेच कार्नीझोरा या गटामध्ये येणारे वीझल (Weasel) नावाचे प्राणी देखील वटवाघुळांना मारून खातात. परंतु वटवाघुळांचे मुख्य शवृ म्हणजे पिसवा व त्यांचे रक्त शोषून घेऊन त्यांच्याच अंगावरील केसांमध्ये रहातात. त्यांच्या उपद्रव थांबवण्याकरिता वटवाघुळे मधून मधून नख्यांनी अथवा दातांनी आपल्या शरीरावरील केस विचरत असतात. वटवाघुळांचे पंखच शवृपासून सुटका करून घेण्यासाठी त्याच्या उपयोगी पडतात. याशिवाय कांही जातीच्या वटवाघुळांच्या शरीराला घाणेरडा उग्र दर्प येतो त्यामुळे सहसा कोणी त्यांच्या जवळ जात नाही.

फले खाणारी मोठी वटवाघुळे जरी पुष्कळशा संख्येने एका झाडावर अथवा एकाच टिकाणी विश्रांती घेत असली तरी त्यांच्या भक्ष्य मिळविण्याच्या अशा ठराविक हढी असतात. एकाच्या हढीत दुसरा प्रवेश करीत नाही. वटवाघुळे सहसा कळपाकळपाने रहाणे पसंत करतात. नर व मादी यांच्यावरोवर पिले फार काळपर्यंत रहात नाहीत. तसेच एकाच झाडावर आश्रय घेत असलेली वटवाघुळे एकाच वेळेस एकाच दिशेने खाद्य शोधण्याकरिता उडाली तरी पुढा अन्न शोधावयाचे असताना प्रत्येकजण आपली वेगवेगळी दिशा ठरवून जातो. अन्न मिळाल्यावर ती पुढा आपल्या ठराविक झाडावर येऊन चांगली जागा पकडून वसतात. त्यांचेमध्ये वरचेवर जागांवरून बरीच भांडण होतात. फले खाणारी छोटी वटवाघुळे (*Cynopterus*) त्या मानाने कमी संख्येने एकत्र जमून रहातात. कीटक खाणारी वटवाघुळांच्या देखील पुष्कळ जाती एकेकटे अथवा जोडीने रहाणे पसंत करतात.

केंव्हा केंव्हा दोन वेगवेगळ्या जातीची वटवाघुळे एकाच जागेत (गुहेतील एकाच भागांत) देखील रहातात परंतु त्यांचा आपापसांत समागम होत नाही.

अजूनपर्यंत भारतातील वटवाघुळांच्या प्रत्येक जातीच्या रहाणीमानाचा तसेच अन्न पाणी व प्रजोत्पादनाच्या संवर्यांचा विशेष अभ्यास केला गेलेला नाही. साधारणपणे मार्च ते मे च्या दरम्यान नवीन पिले जन्माला येतात. या वेळेस पुष्कळशा झाडांना फुले आलेली असतात. तसेच निरनिराळया प्रकाराचे कीटकही भरपूर प्रमाणांत उपलब्ध असतात. नवीन जन्माला आलेल्या पिलांना हे खाद्य व्यवस्थित व पुरेसे मिळण्यासाठीच निसर्गाने जणू काही ही रचना करून ठेवली आहे. मुंबईच्या किनारपट्टीला फले खाणारी नर मार्दी वटवाघुळे साधारणपणे ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंत एकत्र रहाताना दिसून आलेली आहेत. त्यानंतर साधारणपणे मार्च ते एप्रिलच्या दरम्यान नवीन पिले त्यांचेबरोबर पहावयास मिळाली. यावरुन देखील वरील विधानाला पाठिंवा मिळतो. त्यांच्या प्रजोत्पादनाचा कोणी विशेष अभ्यास केला नसल्यामुळे त्यांचा गर्भधारणेचा काल किती असतो वर्गेंबद्दल काही विशेष माहिती उपलब्ध नाही. साधारणपणे पुष्कळशा जातींत एका वेळेस एकच पिलू जन्माला येते परंतु काही जातींत एका वेळेस दोन पिले देखील जन्माला आलेली दिसून येतात. जन्मल्याबरोबर आई त्या पिलाला जिभेने चाढून चाढून प्रथम साफ करते. पिलू जन्माला येते तेंव्हा त्याचे डोळे बंद असून अंगावर केस नसल्यामुळे कातडी उघडी पडल्यासारखी दिसते. काही जातींच्या पिलांना बाल्यावस्थेतील केस असतात. नवीन पिलू आईच्या अंगाला घटू विलगून रहाते. ते आईचे केस आपल्या पायांनी व नख्यांनी घटू पकडून तिच्या पंखामध्ये रहाते. नवीन जन्मलेल्या पिलांना दुधाचे सर्व दात जन्मतःच असतात. सर्व दात सारखेच असून त्यामध्ये पटाशीचे दात, सुळे, दाढा, उपदाढा असा भेद करता येत नाही. ह्या दातांचे एकच काम ते म्हणजे आईच्या अंगावरील दूध पिणे. ह्यांशिवाय ते आपल्या दातांनी आचल घटू पकडून आईच्या अंगाला विलगून राहू शकतात. काही प्रकारच्या वटवाघुळांना खन्या स्तनांबरोबर खोटे स्तनही असतात. खोटे म्हणण्याचे कारण हे की त्यापासून काहीच दूध मिळत नाही. फक्त आईला चिकटून रहाण्याकरिता त्याचा उपयोग होतो. जेंव्हा दूध प्यावयाचे नसते तेंव्हा छोटे पिलू या खोट्या आचलाला पकडून रहाते व दूध प्यावयाचे असेल तेंव्हा

खन्या आचलाला पकडते. काही जातींची वटवाघुळे आपल्या पिलाला घरी ठेवून मधून मधून त्याला खाणे भरविण्यासाठी घरी परततात तर काही त्याला सतत पोटाशी बाळगतात.

महाराष्ट्रात अनेक तन्हेतन्हेची वटवाघुळे दिसून येतात. फले खाणाऱ्या वटवाघुळांच्या तिन्ही जाती येथे दिसतात. तर कीटक खाणाऱ्या वटवाघुळांच्या २५ जाती आढळतात.

कीटक खाणाऱ्या वटवाघुळांच्या अनेक तन्हा येथे आढळून येतात. त्यापैकी काहींच्या नाकावर 'नोज लिफ' असते त्यातही अनेक प्रकार असतात. काहींच्या कानाच्या पांळ्याला 'उपपाळे' (अंटी द्रागुस) असते तर कित्येकांना दोन्ही गोष्टी असलेल्या दिसून येतात. या कीटक खाणाऱ्या वटवाघुळामध्ये एक 'केरीबोला पिकटा' (*Keribvoyla picta*) नावाची जात आहे. तिला "रंगीत वटवाघुळ" असे म्हणतात. (पहा आ. ६) कारण ह्या वटवाघुळाच्या पंखाला शंदरी रंग असतो. ही वटवाघुळे अक्षरश: रंगवून ठेवल्यासारखी वाटतात. कीटक खाणाऱ्या वटवाघुळामध्ये 'मायोटीस पेशवा' (*Myotis peshwa*) नावाची जी जात आहे ती फक्त महाराष्ट्रातच दिसून येते. ही अतिशय कमी प्रमाणात दिसतात. ती महाराष्ट्रात फक्त पुणे येथेच दिसून येतात.



आकृती क्र. ६ : रंगीत वटवाघुळ

वटवाघुळांचे मांस काही ठिकाणचे लोक खातात. तसेच त्यांच्या रक्तामांसात औषधी गुण असल्याचाही काही जमातीच्या लोकांमध्ये समज आहे.

\* \* \*

## कुरतडणारे प्राणी

ह्या गटामध्ये खाताना असलेली कुरतडणारे प्राणी आणि त्यांची माहिती पाहणार आहोत. हे प्राणी रोडेंशीया (Rodentia) ह्या गटामध्ये येतात. या प्रकरणामध्ये आपण त्यांची माहिती पाहणार आहोत. हे प्राणी रोडंट्स (Rodents) म्हणजे 'कुरतडणारे' म्हणून ओळखले जातात. ह्याला कारणाही तसेच आहे. हे प्राणी कुठचाही पदार्थ खाताना इतर प्राण्यांप्रमाणे दातानी तोडून, चावून न खाता तो कुरतडून खातात. ह्या गटामध्ये पुष्कळ प्रकारचे प्राणी येतात. ह्यामध्ये पुष्कळ कुटुंबे, निरनिराळी गोत्रे व हजारो जाती, उपजाती आहेत. तसेच त्यांची संख्या देखील अखंड पृथ्वीतलावर फारच मोठी आहे. आकाराने हे प्राणी लहान असले तरी संख्येने फारच मोठे व उपद्रवी असे आहेत.

त्यांपकी काही जमिनीवर राहतात तर काही जमिनीच्या आत विळे खोदून राहतात, काही झाडावर तर काही पाण्यात रहात असलेले दिसून येतात. एकाच गटात मोडत असले तरी रहाणीमानाच्या सवयीतील अशा फरकानुसार, जातीजातीनुसार त्यांच्या शरीररचनेत बराच फरक आढळून येतो. परंतु हे सर्व असले तरी ते रोडेशीया या गटात मोडत असल्याचे त्यांच्या दातांच्या रचनेवरुन सहज लक्षात येईल. किंवडुना या गटातील प्राण्यांचे ते वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. त्यांचे खाद्य व ते कुरतइन खाण्याची तळा यासाठी तशा प्रकारचे दात अतिशय उपयुक्त असतात.

ह्या गटातील सर्व प्राणी शाकाहार घेणारे आहेत. हे प्राणी खाणार नाहीत असा एकही शाकाहारी पदार्थ अस्तित्वात नाही. पदार्थ एका विशिष्ट पद्धतीने खाण्याची यांची सवय असते, हे प्राणी प्रथम आपल्या पुढील पटाशीच्या दातांनी पदार्थ कुरतइन अथवा खरवडून तोडतात. हे पुढील पटाशीचे दात खूप धारदार असून त्याना फरशीसारखा आकार असतो. वरच्या जबड्यात दोन व खालच्या जबड्यात दोन असे एकंदर चार पटाशीचे दात ह्या गटाच्या सर्व प्राण्यांना असतात. हे दात वरच्या व खालच्या जबड्याच्या हाडांमध्ये पक्के बसविलेले असतात. शिवाय ते नेहमी नेहमी वापरले जाऊन झिझू नवेत म्हणून त्या ठिकाणी काही विशिष्ट रचना असते. तसेच त्यामुळे ते नेहमी धारदारही राखले जातात. हे दात दंतीन नावाच्या एका मऊ पदार्थाने बनलेले असतात, त्यावर इन्हमल नावाच्या कटीण पदार्थाचे आवरण असते. ह्याचा रंग शेंदरट अथवा पिवळा असतो. हे दात केंव्हाही पडत नाहीत. ह्या गटातील प्राण्यांना त्यांच्या कुठचाही पदार्थ कुरतइन खाण्याच्या विशिष्ट लक्वांमुळे ह्या दातांचा फारच उपयोग होतो. त्यांना सुळे दात नसतात. त्यामुळे पटाशीचे दात सोडल्यावर थोडी जागा प्रत्येक बाजूला मोकळी असते व त्यापलीकडे दाढा सुरु होतात. ह्या गटातील प्राण्यांचे अन्न तोंडात घेतल्यापासून घशातून आत ढकलले जाईपर्यंतची क्रिया पाहणे मनोरंजक ठरेल. पुढचे दात व दाढा यामध्ये थोडी जागा मोकळी असल्यामुळे गालाचा तो भाग आत ओढला गेलेला असतो त्यामुळे तोंडात जणू काही दोन पोंकल्या निर्माण झालेल्या असतात. गालाच्या या भागाला आतील बाजूने काट्यासारखा खरखरीत भाग असतो. पटाशीच्या दातांनी कुरतइन तोडलेले अन्न अशा प्रकारे ह्या खरखरीत भागातून

गाळले जाते व मग पुढील पोकळीत जाते. येथे दाढा त्या अन्नाचे नीट चर्वण करतात नंतर अन घशातून पुढे अननलिकेत ढकलले जाते. उत्तर ध्रव व दक्षिण ध्रव प्रदेश सोडले तर सर्वत्र जगाच्या पाठीवर ह्या गटातील कोणत्या ना कोणत्या जातीचे प्राणी आढळून येतात. समुद्रसपाटीपासून अती उंचावर देखील ह्यातील कुठच्या ना कुठच्या जाती उपजाती आढळतातच. प्रत्येक ठिकाणचे रहाणीमान व खाद्य यानुसार त्यांच्या कातडीच्या रंगामध्ये व चर्वणाच्या पद्धतीतही बदल दिसून येतो. आजूबाजूच्या फरकानुसार त्यांच्या शरीराच्या रंगामध्ये फरक पडतो ते पुढील उदाहरणावरून उत्तम रीतीने दिसून येईल. 'कॉमन हाऊस रॅट' म्हणजे जो उंदीर साधारणपणे घराघरांमध्ये नेहमी दिसून येतो तो जेव्हा उघडऱ्यावर शेतात किंवा जंगलामध्ये वाढलेला व राहिलेला असतो तेंव्हा वरच्या बाजूस त्याचा रंग उजळ तांबडा असून पोटाकडे तो पांढरा असतो; परंतु तेच घराघरांमध्ये आढळणाऱ्यांचा रंग मळकट तांबडा व पोटाकडे देखील मळकट पांढरा असतो. एकाच भागात आढळणाऱ्या एकाच जातीच्या खारींच्या रंगामध्येही कमीअधिक फरक आढळून येतो. उदाहरणार्थ जास्त वाष्प असलेल्या सदाहरित अशा जंगलांमध्ये सापडणाऱ्या राक्षसी खारी (giant Squirrel) जास्त गडद रंगाच्या असलेल्या दिसून येतात; तर अगदी सुक्या जंगलातून सापडणाऱ्या ह्या जातीच्या खारींच्या रंग वराच फिकट असतो व ह्या रंगामध्ये गडद फिकट रंगाच्या छटा तेथील हवामानानुसार आढळून येतात.

ह्या गटातील अती उंचीवर रहाणारे पुष्कळसे प्राणी हिवाळ्यातील गोठवणारी अती कडक थंडी मानवत नसल्यामुळे त्या हंगामापुरते झापून रहातात. ह्या काळात त्यांच्या सर्व हालचाली थंडावतात. हिमालय, अल्पाईन पर्वत व अशा इतर अनेक वर्फ पडणाऱ्या प्रदेशात आढळून येणारे प्राणी वर्षातून एकदा असे निविस्त होतात. या वेळेस त्या ठिकाणी त्यांना काही खाणेपिणे देखील भिळण्यासारखे नसते. परंतु शीतनिष्क्रियतेमुळे (hibernation) त्यांना त्याची जरुर भासत नाही.

ह्या गटातील प्राणी सर्वत्र मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यांची वीणही मोठ्या प्रमाणावर होत असते. एका वेळेस अनेक पिले जन्माला घातली जातात. त्यामुळे त्यांची संख्या सतत वाढतच असते परंतु ही संख्या प्रमाणाबाहेर वाढू नये म्हणून तिला नैसर्गिक रीत्या अनेक प्रकारे आला घातला गेला आहे. अपघात,

वेगवेगळे रोग, त्यांना खाणारे प्राणी अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींमुळे त्यांची संख्या प्रमाणाच्याहेर वाढू शकत नाही. केंद्रा केंद्रा दुष्काळ पडल्यानंतर दुसऱ्या वर्षी उंदरांवर लोगची साथ येते. अशा सार्थीमध्ये नित्यनियमितपणे हजारे उंदीर व त्यासारखे प्राणी बळी पडत असतात. अर्थात अशा प्रकारे अनेक संकटांना तोंड देण्यासाठीच त्यांची वीणही तशाच मोठ्या प्रमाणाने होत असते.

ह्या गटातील प्राणी आकाराने अगदीच लहान असल्यामुळे त्यांना तर्शी शक्तीदेखील विशेष अशी नसते, तरी निसर्गाने त्यांना देखील संरक्षण व प्रतीकार करण्याची साधने दिलेली आहेत. त्यांच्या अंगी चपलता आहे. तसेच ते नेहमी फार जागरुक असतात. ते नेहमी लपून छपून रहातात. या सर्वांशिवाय त्यांची वीण फारच मोठ्या संख्येने असते. यांपैकी सायाळीसारख्या काही प्राण्यांच्या अंगावर काटे असतात. सायाळीला एरव्ही संरक्षणासाठी कुटच्याही प्रकारचा मजबूत असा अवयव नसतो परंतु अंगावरील हे काटे तिचे चांगलेच संरक्षणाचे साधन आहे. भारतातील जंगलांमधून वाघ, विवल्या यासारखे मोठमोठ्या प्राणीदेखील सायाळींनी मारल्याचे दाखले आहेत (वाघ, विवल्या यासारख्या मोठमोठ्या प्राण्यांच्या नाजूक इंत्रियांमध्ये सायाळीचे काटे रुतल्यामुळे विष भिनून हे मोठमोठे प्राणीदेखील कधी कधी मरतात). आताच आपण ह्या गटातील प्राणी फारच अशक्त व भित्र आहेत असे पाहिले परंतु भूक कोणाला धीट बनवित नाही? भुकेलेले उंदीर, माणूस व इतर मोठमोठे प्राणी यांना देखील कुरतडावयाला मांगेपुढे पहात नाहीत. पिंजन्यात वंदिस्त असलेल्या हस्तीचे पाय देखील उंदीर व चिंचुंदन्या कुरतडून खातात. तसेच पाळीव डुकरे, छोटे छोटे प्राणी, पाळीव पक्षी व त्यांची नवीन छोटी पिले यावरही केंद्रा केंद्रा ते उपजीविका करताना आढळून येतात.

ह्या गटाचे प्राणी संख्येने अगणित असल्यामुळे निसर्गांमध्ये त्यांचा निश्चितपणे काही एक ठराविक असा वाटा आहे. त्यांपैकी वरेचसे जास्त करून वारीक सारीक झुइपे व गवत इत्यार्दीची मुळे खाऊन उपजीविका करीत असल्यामुळे एकाप्रकारे मोठ्या संख्येने वाढणाऱ्या गवता - झुइपांच्या वाढीवर जवरदस्त आला घालीत असतात; परंतु त्यांच्या याच सवयीमुळे ते कार्नीव्होरा गटातील लहानसहान प्राण्यांचे खाद्य बनतात. कार्नीव्होरा गटातील प्राण्यांची माहिती घेताना आपण पाहिलेलेच आहे की त्यामधील बहुतेक लहानसहान प्राणी रोडंट ह्या गटातीलच

पुष्कळशा प्राण्यांवर उपजीविका करीत असतात. अशा प्रकारे निसर्गाचा समतोल आपोआप राखला जातो.

ह्या जातीच्या प्राण्यांनी स्वतःसाठी जमिनीत खोदलेली बिळे कार्नींहोरा जातीचे अनेक छोटे छोटे प्राणी आपल्यासाठी बळकावून त्यात वास्तव्य करतात. सायाळीच्या बिळामध्ये किंत्येकदा तरसे रहात असलेली दिसून येतात. छोट्या छोट्या टेकड्यांवर असलेली ह्या प्राण्यांची बिळे वटवाघुळे देखील रहाण्यासाठी वापरतात. एवढेच काय काही प्रकारच्या उंदरांच्या बिळामध्ये बेडूक, मोठमोठ्या भुंग्यांसारखे कीटक आणखी असेच इतर लहानसहान प्राणी देखील सुखासमाधानाने एकदृ नांदत असतात. काही ठिकाणी 'फुरशी' डेझर्ट जेरबील नावाच्या जातीच्या एखाद्या उंदराच्या बिळामध्ये शिरुन त्याला मारून फस्त करून त्या बिळामध्ये रहातात. एकदा अशा बिळात शिरकाव करून घेतला की जमिनीखालूनच एका बिळातून दुसऱ्यात राजरोसपणे शिरुन अशा अनेक उंदरांना मारता येते. त्यामुळे किंत्येकदा साप ह्यांचा फायदा घेतात. अशी उदाहरणे ह्या गटातील अनेक प्राण्यांच्या बाबतीत दिसून येतील. ह्या प्राण्यांना असे अनेक शत्रू असून ते त्यांच्या बिळांचा नित्यनियमितपणे उपयोग करून घेत असतात. अनेक उंदरांची व तत्सम प्राण्यांची बिळे एका मधून दुसरी अशी आतल्याआत उघडली जाणारी असतात. एखादे वेळेस ते आपल्याच जातीच्या एखाद्या आजारी अथवा जखमी शेजान्यावर हल्ला चढवून त्याला मारून खात असले तरी सर्वसाधारणपणे हे प्राणी आपापसात गुण्यागोविदाने रहातात.

पृथ्वीतलावरील सर्व सस्तन प्राण्यांमध्ये जे मनुष्याच्या जास्त जवळपास वावरणारे असे प्राणी आहेत त्यांपैकी उंदीर व चिंचुंदन्याइतके मनुष्याला जास्त हानी व उपद्रव पोहोचविणारे दुसरे कोणतेच प्राणी नाहीत. पिकाची व अनंधान्याची जी अमाप नासाडी ते करतात ती केवळ त्यांच्या हावरट व खादाडपणामुळे नसून ते संख्येने देखील असतात म्हणून. त्यामुळे अर्थातच नाशाचे प्रमाण वाढते. त्यांचे जनन इतक्या मोठ्या प्रमाणावर होत असते की, त्यांचा नाश करण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरतात. दरवर्षी उंदीर व घुशी पिकांचा व अनंधान्याचा किती नाश करतात हे मोजणे देखील अतिशय कट्टीण काम आहे. केवळ भारतातच ही नासाडी किंत्येक कोटी रुपयांची होत असेल.

महाराष्ट्रातील वन्य प्राणी

कोणत्याही प्रकारचे अनन्धान्य हे त्यांचे अत्यंत आवडीचे व मुख्य खाद्य आहे. यी पेरल्यापासून ते वाढेपर्यंत कुठलायही अवस्थेत असताना तसेच दाणा भरल्यावर, कापणी झाल्यावर, खळगीत किंवा कोठारात कुठर्ही साठविले असताना त्यावर त्यांच्या हळा झाला नाही असे होतच नाही. तीच तळा फळे, भाज्या यांची खाऊन फक्त करण्याबरोबरच कितीतरी धान्य खराब होऊन वाया घालविले जाते. कित्येकदा उंदरांनी तोंड लावून खराब केलेले धान्य वरून वरून जरी चांगले दिसले तरी ते माणसाला व इतर प्राण्यांना नाशक ठरते. हे प्राणी साठवून ठेवलेले अन्यथान्य खाऊन खाऊन तर फक्त करतातच परंतु त्याचवरोबर ते आपल्यामध्ये वावरत असताना अनेक प्रकारचे रोग देखील फेलावतात. गाठीच्या प्लेगमुळे जी लाखो माणसे भारतात व जगातील इतर देशांत प्राणास मुकळी तो भयंकर रोग ह्या उंदारांवरील एक प्रकारच्या पिसवांमुळेच होतो. दरवर्षी हजारोंच्या संख्येने उंदीर रोगामुळे नष्ट होतात. त्यांच्या अमाप संख्येला आला बसावा म्हणूनच जणू काही ते निसर्गाचे शस्त्र आहे. प्लेगने बळी पडलेल्या उंदरांच्या अंगावरील पिसवांनी त्यांचे रक्त शोषल्यामुळे त्या पिसवांच्या अंगात देखील प्लेगचे जंतू शिरतात. ह्या पिसवा घोडा, कुत्रा, डुकरे, माकडे यांना चावल्या की ते जंतू त्यांच्या अंगात शिरतात. केंद्रा केंद्रा माणसांना त्या पिसवा चावल्या की मनुष्याच्या शरीरात प्लेगच्या जंतूंचा शिरकाव होऊन माणसाला प्लेग होतो.

भारतात साधारणे घरगुती लहान उंदीर, मोठा उंदीर आणि घुशी (बँडीकूट) ह्या जाती प्लेगचा रोग फेलावण्यास मदत करीत असतात असे आढळून आलेले आहे. याशिवाय इतर अनेक रोग फेलावण्यास उंदीर कारणीभूत होतात. ह्यापैकी दुसरा एक महत्त्वाचा रोग उंदरांच्या चावण्यामुळे होतो त्याला इंग्रजीमध्ये रॅटबाईट-फीव्हर असे म्हणतात. हा दीर्घ मुदतीपर्यंत रहातो. घराघरांमधून उंदीर नेहमी बागडत असतात. असे घरामध्ये वास्तव्य करीत असलेले उंदीर केंद्रा केंद्रा लहान मुलांना तसेच झोपलेल्या माणसांना चावतात. घोड्यांना इन्फ्लुएंझा नावाचा ताप येतो तो उंदरांमार्फत एका तबेल्यातून दुसऱ्या तबेल्यापर्यंत पोहोचविला जातो.

ह्या गटामध्ये पुष्कळ कुटुंबे येतात तसेच त्यांच्या अनेक जाती व उपजाती आहेत. ह्या ठिकाणी आपण त्यापैकी जे महाराष्ट्रात आढळून येतात. त्यांच्याबहुलचीच माहिती पाहणार आहोत. ह्या गटात सामविष्ट असणारी कुटुंबे

पुढलीप्रमाणे आहेत :

- (१)सियूरिडे कुटुंब : यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खारी येतात.
- (२)हिस्ट्रिसिडे कुटुंब : यामध्ये सायाळीसारखे प्राणी मोडतात.
- (३)म्यूरिडी कुटुंब : यामध्ये सर्व प्रकारचे उंदीर, घुशी वगैरेचा समावेश होतो. आता आपण प्रथम सियूरिडे कुटुंबाची माहिती पाहू, कुटुंबाची वैशिष्ट्ये व त्यानंतर येथे दिसून येणारे प्राणी यांचा सविस्तर विचार करू.

खारी म्हटल्या म्हणजे आपल्या डोळ्यापुढे इवलीशी, चपळ, तुकुतुकु पळणारी पट्टेवाली खार उभी रहाते; परंतु सियूरिडे हे खारीचे कुटुंब पुष्कळ मोठे आहे. यामध्ये या छोट्याशा ९३/१४ सें.मी. (५-६ इंच) लांबीच्या खारुताईपासून ते ४५ सें.मी. (११ फूट) लांबीच्या खारीचा देखील समावेश आहे. काही उडणाऱ्या खारी देखील आहेत.

रोडंट गटातील इतर प्राण्यांपासून खारी त्यांच्या लांबट आकार व गोंडिवार केसाळ शेपटामुळे चटकन् ओळखू येतात. सर्वच खारी जमिनीवर राहणाऱ्या आहेत. पैकी काही खारींना उडता येते. या खारी 'उडणाऱ्या खारी' म्हणून ओळखल्या जातात.

### उडणाऱ्या खारी

#### (कॉमन जायंट फ्लाईंग स्किरल)

ह्या खारींना मराठीमध्ये 'खोटी खार' असे म्हणतात. या खारींच्या पुढच्या व मागच्या पायांना जोडणारा असा एक पडदा असतो. त्यामुळे त्यांना उडता येते. जमिनीवरून पळताना अथवा झाडावर घडताना त्यांच्या हालचाली साध्या खारीपेक्षा वेगळ्या वाटतात. त्यांच्या पुढील व मागील पायांमधील पडद्यामुळे हालचालीत त्या कमी चपळ वाटतात. ह्या खारी एखाद्या ठिकाणी स्थिर वसल्या असल्या तर आपल्याला त्यांचा पडदा दिसून येत नाही. तो शरीराजवळ दोन्ही बाजूंस चिकटून राहतो. उडताना मात्र तो ताणला जातो. ह्या खारी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर लांब लांब उडया टाकू शकतात. एकेक खार ४० ते ५० मीटरस लांबीपर्यंत उडी टाकू शकते. परंतु ह्या खारींना वटवाघुलासारखे किंवा पक्ष्यासारखे आकाशात सतत उडता येत नाही. तसेच एका ठिकाणाहून दुसरीकडे उडी मारत

असना मधूनच दिशा बदलता येता नाही; शिवाय त्यांचा वर जाण्याचा वेग खाली येण्याच्या वेगापेक्षा कमी असतो.

भारतात सापडणाऱ्या या उडणाऱ्या खारींचे दोन मुख्य विभाग करता येतील. यापैकी मोठ्या उडणाऱ्या खारींच्या शरीराची लांबी जवळजवळ ४५ सें.मी. (१ ॥ फूट) असून शेपूट २ फुटांहूनही अधिक लांब असते व दुसऱ्या छोट्या खारी यांच्या शरीराची लांबी २५ ते ३० सें.मी (पाऊण ते १ फूट) इतकी असते.

महाराष्ट्रात दिसून येणारी खार ही मोठ्या खारीपैकी आहे. ह्या खारी भारतभर सर्वत्र मोठमोठ्या जंगलांतून दिसून येतात. महाराष्ट्रात पूर्वी त्या सर्वत्र फार मोठ्या प्रमाणावर दिसत. परंतु हल्ळी त्यांची संख्या फार कमी झालेली दिसून येते. इतर सर्व खारींप्रमाणे ह्या उडणाऱ्या खारी देखील निशाचर आहेत. त्या संध्याकाळ झाली की आपल्या घरट्यांमधून खाद्य शोधावयास बाहेर पडतात व पहाटेपूर्वी घरट्यांत पुढा परततात. त्यांची आश्रयस्थाने म्हणजे वहुधा झाडांच्या बुंध्यांच्या ढोली किंवा पानांनी भरगच्य असलेल्या मोठमोठ्या फांद्या ही असतात. ह्या खारी पक्ष्यांप्रमाणे पुष्कलशा संख्येने एकेका झाडावर जमतात. त्यांची झोपण्यांची एक विशिष्ट अशी तंहा असते. त्या डोके पुढील दोन्ही पायांमध्ये घेऊन केंद्रा केंद्रा मागील पायही जवळ आणून शरीराला वाटोला आकार देतात व शेपूट त्यावर गुंडाळून घेऊन ठेवतात. आपल्या येथे दिसून येणाऱ्या खारी उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा म्हणून उताण्या हातपाय पसरून झोपतात. अशा वेळी हातापायांमधील पडदे देखील संपूर्णपणे ताणले गेलेले असतात. ह्या खारी कठीण कवच असलेली तसेच इतर फळे खातात व त्या झाडांच्या साली; बुंध्याचा मऊ भाग व त्यामधून बाहेर पडणारा रस देखील खातात. ह्या झाडांच्या सालीखाली असणारे अनेक कीटक व त्यांची अंडी, आळ्या देखील खातात. खारी फळे वांगे खाताना कुल्यावर वसून पुढील दोन्ही पायांच्या पंज्यामध्ये पकडून ते फिरवून फिरवून खातात. केंद्रा केंद्रा मागील पायामध्ये पकडून देखील ते तोंडाजवळ आणून खातात. खाताना वरच्या व खालच्या दोन्ही जबड्यांची हालचाल सतत चालू असते. उडणाऱ्या खारी क्वचितच जमिनीवर वसून खाद्य खाताना दिसतात. वहुधा त्या झाडांच्या शेंड्यावर वसून खातात. कठीण कवचीची फळे पुढच्या लांब लांब पटाशीच्या दांतानी टोकरताना करवतीने लाकूड कापल्यासारखा आवाज महाराष्ट्रातील वन्य प्राणी

येतो. ह्या खारी रात्री थोडथोडा वेळ थांबून हळू आवाजात हलकेच शीळ घातल्यासारखा आवाज करतात. आवाजावरून ह्या खारी तेथे आहेत हे कळून येते. परंतु त्या नक्की कोठे आहेत हे त्यांच्या मातकट रंगामुळे पटकन ओळखू येत नाही. केंद्रा केंद्रा धोका आहे असे वाटल्यास त्या मोठ्याने ओरडून एकमेकांना सूचना देतात. ह्या खारींच्या प्रजोत्पादनाच्या संवर्यीबद्दल फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. बहुधा त्या झाडांच्या ढोलींमध्ये पिले ठेवतात. मारी पिले प्रसविण्याच्या अगोदर एखादी चांगली ढोल पाहून ती साफसूफ करून त्यामध्ये पाने, शेवाळे, गवत, कापूस, लोकर असे मिळतील ते मऊ मऊ पदार्थ आणून ठेवते. नर मारी ढोलींमध्ये सुरुवातीला राहतात परंतु एकदा पिले जन्माला आली की सर्व घराचा ताबा मारी व पिलेच घेतात. झाडांच्या ढोलीशिवाय ह्या खारी काटक्या व पाने यांची देखील घरे बांधतात. एका वेळेस किती पिले जन्माला येतात त्याबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. पिले जन्मताना आंधीली असतात. ह्या जातीच्या खारींच्या घरट्यातून एक छोटेसे पिलू बाहेर काढून पाहणी करण्यात आली, तेव्हा ते एक फूट लांब वाढलेले पिलू अजूनही आंधले (डोळे न उघडलेले) असल्याचे आढळून आले. तसेच डोळे सर्व शरीराच्या मानाने फारच मोठे होते. ह्या उडणाऱ्या खरी सहजपणे माणसाळता येतात. परंतु त्या फारच नाजूक असतात. अशा प्रकारे पकडून वंदिस्त केलेल्या खारी फार काळ जगत नसल्याचे आढळून आले आहे.

### शेक्रा अथवा राक्षसी खार

#### (जयंट स्किवरल)

ह्या खारीला मराठीत शेक्रा असे म्हणतात. पूर्ण वाढलेल्या ह्या खारीचे डोके व शरीर मिळून लांबी ४५ सें.मी. (दीड एक फूट) भरते व शेपूट जवळजवळ ६० सें.मी. (दोन फूट) लांब असते. भारतात ह्या प्रकारच्या खारींच्या तीन उपजाती दिसून येतात. ह्या खारी साधारपणे अतीदाट व हिरव्यागार जंगलांमध्येच दिसून येतात. त्या जमिनीवर क्वचितच दिसतात. बहुतेक करून उंच उंच झाडांच्या वरच्या शेंड्यांवर बसलेल्या आढळतात. शेक्रा जातीच्या खारी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर लांब लांब उड्या मोठ्या चपलतेने टाकतात. ह्या खारीना उडणाऱ्या खारीप्रमाणे पडदे नसले तरी त्यांचे हातपाय लांब लांब असल्यामुळे त्या ६-७ मीटर्स (वीस वीस फूट) लांब देखील उड्या मारू शकतात. ह्या खारी फारच

चपळ व तुरतुरीत असतात. पहाटे व संध्याकाळनंतर त्या जास्ती चपळ असतात. इतर बच्याचशा प्राण्यांप्रमाणे दुपारची उन्हाची वेळ ही त्यांची विश्रांतीची वेळ असते. अशा वेळेस जंगलांतून फेरफटका करणाऱ्यास ह्या खारी हातपाय ताणून शेपटी खाली लोंबत आहे अशा अवस्थेत एखाद्या फांदीवर झोपी गेलेल्या पहावयास मिळतात. हवेत गारठा व बाघ असेल त्या वेळी त्या घरट्यांत वामकुक्षी करीत असताना दिसून येतात.

त्यांचा रंग लालसर उदून दिसणारा असा असतो तरी देखील त्या इतक्या लाजाळू व भित्र्या असतात की त्या दाट झाडीत आंत आंत लपतात व त्यांना शोधणे फार कठीण काम होते. त्या धारदार आवाजांत थोडा थोडा वेळ थांबून शील घालतात त्यामुळे त्या कोठे आहेत हे आवाजावरून कळू शकते.

ह्या खारीना माकडाप्रमाणे ओरडण्याच्या, वाकुल्या दाखविण्याच्या संवर्यी असतात. त्या घावरविले असता पळून न जाता फांदीला चिकटून उपडऱ्या पळून राहतात व घसरत घसरत दाट फांद्यामध्ये नाहीशा होतात. त्या सहसा एकेकट्या अथवा नरमादी जोडीने दिसतात. त्या दाट फांद्यामध्ये पाने व काटक्या जमवून गोल गोल आंकाराची घरटी बनवितात. पानझाडी वृक्षांच्या अरण्यांत झाडांची पाने गळून गेल्यावर ह्यांची उघडी पडलेली घरटी प्रामुख्याने व मोठ्या संख्येने दिसून येतात. एकच खार साधारण तेवढ्याकरिता ह्या घरट्यांचा उपयोग होतो. त्यांच्या प्रजोत्पादनाच्या संवर्यीबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही; परंतु मार्चच्या सुमारास त्या नवीन पिलांबरोबर दिसतात.

### पडेवाली खार

(स्ट्राईप्ड स्क्वरल)

पडेवाल्या खारीला खादी खार असेही म्हणतात. ह्या खारी आकाराने अगदी छोट्या म्हणजे डोके व शरीर मिळून त्यांची लांबी जेमतेम १५ सें.मी. (५ ते ६ इंच) भरते. शेपूट्यांत तेवढीचा लांब असते.

ह्या खारीमध्ये दोन मुख्य जारी दिसून येतात. एकीच्या अंगावर तीनच पट्टे दिसतात, तर दुसरीच्या अंगावर पाच पट्टे असतात. त्यांच्या आणखी पुष्कल

उपजाती आहेत. ह्या खारीचा रंग उंदी असून पाठीवर मातकट रंगाचा एक व काळ्या रंगाचा दुसरा असे पडे असतात. ह्या दोन्ही जातीच्या खारी भारतभर सर्वत्र आढळून येतात. पैकी पाच पक्ष्यांची खार उत्तर भारतात जास्त करून आढळते. तसेच दक्षिण भारतातील कमी पावसाच्या सुक्या प्रदेशात दिसून येते, याउलट तीन पक्ष्यांची खार दक्षिण भारतात प्रामुख्याने व भारताच्या पूर्वपश्चिम भागांत जेथे जास्त पाऊस पडतो. त्या भागांमध्ये दिसून येते. काही भागांमध्ये दोन्ही जातीच्या खारी आढळून येतात.

या पडेवाल्या खारी फार धिटुकल्या असतात. पाच पक्ष्यांची खार आपल्या सर्वांच्या ओळखीची आहे. ही जंगलांत विशेषकरून आढळत नाही. ती इतकी माणसाळलेली आहे की तिने जंगलात राहणेच सोडून दिलेले आहे. या खारी आपल्याला नेहमी मनुष्यवस्तीच्या जवळपास शेतात, घरांजवळील झाडांवर इतक्या अवलंबून असतात की त्या जणू काही उंदीर, चिचुदन्या यांच्याप्रमाणेच गावे, शहरे यामधील रस्त्यांवर घरांजवळ तसेच भर गर्दी धावपळीच्या भागात दिसून येतात. त्यांना घरे, बागा, सांदीकोप्यांतील जागा, कीले, वळचणीची ठिकाणे अशा जागा आश्रयासाठी आवडतात. त्यांचे तुरुतुरु चालणे, जरासा आवाज किंवा कुठे खुट झाले की धावणे, झाडावर चढणे व इतर आनंदी आणि उत्साहवर्धक हालचाली पाहून मनाला आल्हाद वाटतो; परंतु पुष्कळशा अनेक खारींप्रमाणेच या खारी देखील अतिशय आवाज करतात. याउलट तीन पक्ष्यांच्या खारी सहसा मनुष्यवस्तीजवळ आढळत नाहीत. त्या नेहमी जंगलांत दिसून येतात. ह्या खारी पक्ष्यांसारखी उंच आवाजात शील घातल्यासारखा आवाज करतात. थोड थोडा वेळ थांबून पुन्हा पुन्हा शील घालतात. या वेळेस त्यांच्या गोडेदार केसाळ शेपटाची इकडून तिकडे मोटी मजेदाररित्या हालचाल होते. या खारींचे खाद्य म्हणजे इतर सर्व खारींप्रमाणे मऊ फळे, कटीण कवचीची फळे, नुकतीच उगवलेली रोपटी, झाडांचे कोवळे कोंब, कोवळ्या साली इत्यादी होय. याचबरोबर सांवरीच्या झाडाला जेव्हा फुले येतात, तेव्हा त्या फुलामधील मध खाण्याकरिता देखील ह्या खारी त्या झाडांवर जमा होतात. पक्ष्यांप्रमाणेच ह्या खारी एका

झाडावरून दुसऱ्या झाडावर मध्य खावयास हिंडत असल्यामुळे एक प्रकारे पगर्गासिचनास मदत करतात. याशिवाय खारी कीटक, त्यांची अंडी, अज्ज्या तसेच पक्ष्यांची देखील अंडी खातात. पक्ष्यांची अंडी पळविण्यात तर खारी मोठ्या पटाईत असतात.

नर व मादी दोन दिवसांपुरते समागमासाठी एकत्र येतात. ह्या एक दोन दिवसांत एकच मादी एकाहून अनेक नरांबरोबर समागम करते. साधारणपणे सहा आठवडे हा गर्भधारणेचा काल असतो. ह्या खारी प्रसुतीचा काल जवळ आला की पिले होण्यापूर्वीच गवत, पाने, कसलेही धागे, कापूस वगैरे जमवून आणून कसेतरी वेडेवाकडे घर बांधतात. ही घरे कुठेही घराच्या वळचणीला अथवा झाडांच्या छोट्याशा ढोलीसारख्या भागांत किंवा जुन्या भिंतीच्या भगदाडातही बांधलेली दिसून येतात. एका वेळेस दोन ते तीन पिले जन्माला येतात. जन्मतः पिलांचे डोळे बंद असतात. ती स्वतःचे अन्न स्वतः शोधून खाण्याइतपत मोठी होईपैत घरट्यात राहतात. तीन व पाच पट्टेवाल्या खारींच्या अनेक उपजारी दिसून येतात. महाराष्ट्रात फक्त तीनच जातींच्या पट्टेवाल्या खारी आढळतात. ह्यापुढे आपण ह्या गटातील दुसऱ्या कुटुंबाची माहिती घेणार आहोत. ह्या कुटुंबाचे नाव हिस्ट्रिसिडे (Hystricidae) असून त्यामध्ये सायाळींसारखे प्राणी येतात.

### हिस्ट्रिसिडे कुटुंब

ह्या कुटुंबाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या कुटुंबातील प्राण्यांच्या अंगावरील केसांचे रूपांतर मोठमोठ्या काट्यांमध्ये झालेले आहे. रोडंट गटातील इतर कुटल्याही प्राण्यांच्या कातडीवरील केसांचे रूपांतर ह्यांच्याप्रमाणे मोठमोठ्या काट्यांमध्ये झालेले नाही. काही प्राण्यांच्या अंगावर छोटे छोटे काटे असतात. परंतु सायाळीप्रमाणे लांब नसतात. ह्या कुटुंबामध्ये फक्त दोनच गोत्रे आहेत. ह्यापैकी एका गोत्रामध्ये सायाळीसारख्या प्राण्यांचा समावेश आहे. ह्या गोत्राचे नाव आहे हिस्ट्रीक्स. ह्या गोत्राच्या अनेक निरनिराळ्या जाती आहेत. परंतु ह्या ठिकाणी आपण त्यापैकी ज्या महाराष्ट्रात दिसून येतात त्यांचाच विचार करणार आहोत. ह्या जातीचे शास्त्रीय परिभाषेतील नाव आहे 'हिस्ट्रीक्स इंडीका'.

## सायाळ

(इंडीयन पोकर्युपाईन)

सायाळीला मराठीमध्ये साळू अथवा साळींदर असे देखील म्हटले जाते. पूर्ण वाढलेल्या सायाळीची लांबी डोके व शरीर धरून साधारपणे ७० ते ८० सें.मी. (सव्वा दोन ते तीन फूटांपर्यंत) भरते. शेपूट ८-९ सें.मी. (३ ते ४ इंच) लांब असते; मात्र शेपटावरील काटे १८-२० सें.मी. (७-८ इंच लांब) असतात. म्हणजे एकंदर काट्यांमुळे सायाळीची लांबी ९०-१०० सें.मी. (३ ते ३.६ फूटापर्यंत) सहज भरते. वजन सुमारे २५ ते ४० किलोपर्यंत असते. सायाळीच्या मानेजवळील काट्यांची लांबी २० ते ३० सें.मी. (८ ते १२ इंचापर्यंत) असते. हे काटे पाठीवर फार दाट असतात. प्रत्येक काट्याला गडद चॉकलेटी व पिवळसर पांढरा अशा रंगाचे पट्टे असतात. सायाळी भारतात सर्वत्र सापडतात. त्यांना रहावयाला यहुतकरून खडकाकपारी टेकड्या अशा जागा आवडतात. परंतु त्या कुठल्याही प्रकारच्या हवामानांत राहू शकतात. त्यांना उघडे माळ तसेच ओली, सुकी कर्शीही जंगले रहावयाला चालतात. कुमांव तसेच पश्चिम हिमालयामध्ये त्या २,५०० मी. (८,००० फूट) उंचीवर देखील आढळून येतात.

सायाळी दिवसभर जमिनीत स्वतः खोदलेल्या विळांमध्ये अथवा खडकांच्या कपारीमध्ये लपून राहून आश्रय घेतात. विळांप्रमाणेच खुरट्या झुऱ्यांचा देखील मध्यान्हीला आश्रयासाठी उपयोग करतात. ह्यांच्या विळांची एक विशिष्ट पद्धती असते. विळे खोदून झाल्यावर विळाच्या तोंडाजवळ त्या खूपशी माती आणून ओततात. विळाच्या तोंडापाशी सायाळी प्राण्यांच्या हाडांचे तुकडे देखील आणून पसरवून ठेवतात. सायाळी केंद्रा केंद्रा हृद्या हाडांचे तुकडे कुरतडतात. (ह्या हाडांमध्ये हरणांची गळून पडलेली शिंगे देखील असतात). शिंगे व हाडांचे इतर तुकडे यामध्ये कॅल्शियम भरपूर असतो. सायाळी आपल्या अंगावरील काट्यांची व्यवस्थित वाढ व्हावी ह्याकरिता मधून मधून हा कॅल्शियम स्वतः घेत असतात. सायाळींची विळे विशिष्ट पद्धतीने खोदलेली असतात. विळाच्या मुख्य तोंडाशिवाय वेळप्रसंगी झटकन् बाहेर पडता यावे म्हणून दुसरी दोन तीन तोंडे असतात. ही विळे जमिनीपासून खूप आतपर्यंत खोदलेली असतात. तसेच अगदी आत मेल्यावर ती खूप मोठमोठी व प्रशस्त असतात.



रंगीत चित्र ६. १ ससा २ उडती खार ३ पट्टेवाली खार ४ मोठी खार किंवा शेका  
५ सायाळ



रंगीत चित्र ७. १ साडावरील उंदीर २ घूस ३ छोटा उंदीर ४ घरगुती उंदीर  
५ जेरबील

सायाळी संध्याकाळनंतर बिळांमधून बाहेर पडतात. त्यांचे गंधज्ञान अतिशय तीव्र असते. त्यांना पकडण्यासाठी एखादी युक्ती योजून सापला लावला असला तरी त्यांना वासावरून बरोबर समजून घेते. सर्वप्रकारच्या भाज्या, धान्ये, फळे तसेच झाडांची मुळे हे त्यांचे मुख्य खाद्य होते. सायाळींचा वागयती, शेतीवाडी यांना फारच उपद्रव होतो. त्या कुंपणे घातली तरी खालून विळे खोदून आत प्रवेश मिळवितात. सायाळीना कोणी त्रास दिला असता किंवा त्यांना धोक्याची सूचना मिळाली असता त्या आपल्या अंगावरील काटे शरीर फुलवून काळ्यांची सळसळ करून ताठ उभे करतात. त्यांची शत्रूवर हळ्ळा करण्याची पद्धती मोठी विशिष्ट आहे. शत्रूवर हळ्ळा करण्याचे वेळी त्या प्रथम आपली पाठ शत्रूकडे करतात व पाठील पाय उचलून पाठीमार्गे जोरात जाऊन आपले सुईसारखे तीक्ष्ण कटीण काटे शत्रूच्या अंगात घुसवितात. ह्या काट्यांच्या वेदना असह्य असतात; शिवाय ते शत्रूच्या अंगात विष भिनवितात. कित्येक वेळा एकेकट्या सायाळींनी वाघ व विवळे मारल्याची उदाहरणे आहेत. त्या आपले काटे वाघाच्या डोक्यावर, पोटात सर्वत्र घुसवून त्याला जेरीस आणतात. सायाळींच्या मागच्या पायांच्या वर व कमरेखाली जे सफेत रंगाचे काटे असतात ते फारच धारदार व तीक्ष्ण असतात. त्या हे काटे शत्रूच्या अंगात घुसवून ठेवू शकतात. हे काटे मोडल्यास त्या ठिकाणी दुसरे नवीन काटे येतात. सायाळी एकेट्या देखील निर्धारितपणे भटकत असलेल्या दिसून येतात.

**साधारणत:** मार्च महिन्यात त्यांन पिले होतात. एका वेळेस दोन ते चार पिले जन्माला येतात. नर व मार्दी दोघेही बिळांमध्ये पिलांची काळजी घेतात. पिले जन्माला येतात तेव्हा त्यांचे डोळे उघडे असतात. त्यांच्या शरीरावर मऊ व छोटे काटे असतात. त्यांच्या प्रजोत्पादनाच्या संबंधीबद्दल इतर विशेष माहिती उपलब्ध नाही.

### म्युरिडी कुटुंब

आता आपण रोडंट या गटांतील तिसऱ्या कुटुंबाकडे वळणार आहोत. या कुटुंबाचे नाव आहे म्युरिडी कुटुंब. म्युरिडी कुटुंब हे या गटांतील सर्वात मोठे कुटुंब आहे. जगभर या कुटुंबाची अनेक गोत्रे, अनेक जाती व उपजाती दिसून येतात. ह्यामध्ये सर्व प्रकारचे उंदीर, धुशी व जेरबील इत्यादी प्राण्यांचा समावेश

होतो. भारतात दिसून येणाऱ्या ह्या कुटुंबाच्या सर्व जाती उपजातींतील प्राण्यांच्या दातांची रचना पुढीलप्रमाणे आहे. त्यांना वरच्या व खालच्या जबड्यांत दोन दोन पटाशीचे दात असतात व प्रत्येक बाजूस तीन तीन दाढा असतात. त्यांना उपदाढा नसतात. म्हणजे दोन्ही जबड्यांत मिळून एकंदर १६ दात असतात.

यापुढे आपण म्हुरिडी ह्या कुटुंबाच्या वैशिष्ट्यांचे फार खोल विवेचन न करता यामध्ये येणाऱ्या व महाराष्ट्रात आढळणाऱ्या जातीकडेच वळू.

म्हुरिडी कुटुंबाचा मोठा वाटा जेरबील (gerbill) ह्या उपविभागाने व्यापलेला आहे. जेरबील एक प्रकारचा उंदरासारख्या दिसणारा प्राणी आहे, तो पुढील गोष्टींमुळे उंदरांपासून वेगळा असा ओळखू येतो. त्याच्या शेपटीची कातडी उंदराप्रमाणे गुळगुळीत नसून तिच्यावर केस असतात. तसेच त्यांच्या शेपट्या उंदराप्रमाणे शेवटाला टोकदार नसून शेपटीच्या शेवटाला केसांचा झुवका असतो. जेरबीलचे मागचे पाय पुढच्या पायांपेक्षा खूपच लांब असतात. जेरबीलच्याच आकाराचा दुसरा कोणत्याही जातीचा उंदीर घेतला व तुलनात्मक रीतीने पाहिले म्हणजे जेरबीलचे मागचे पाय खूपच मोठे आहेत हे दिसून येते. त्याच्या चालण्याची जी एक विशिष्ट लकव आहे तिच्याकरिता हे असे मागचे मोठे पाय त्याला फारच उपयुक्त ठरतात. हालचाल करताना तो दोन तीन उड्या पटकन टाकून दुडक्या चालीने चालतो. जेरबीलच्या पुष्कळशा जाती भारताच्या अनेक सुक्या प्रदेशांतून दिसून येतात. यापैकी 'तातेरा इंडीका' हे शास्त्रीय नांव असलेली जात भारतात सर्वत्र फार मोठच्या प्रमाणावर दिसून येते. इंडियन जेरबील ही जात महाराष्ट्रातही सर्वत्र दिसून येते. यापुढे आपण त्याची सविस्तर माहिती पाहू.

### जेरबील

#### (इंडियन जेरबील)

हे प्राणी इंडियन डेझर्ट जेरबील नावाच्या जातीपेक्षा मोठे असतात. त्याची डोके व शरीर मिळून लांबी १५-१८ से.मी. (६ ते ७ इंच) असते. यांच्या रंगामध्ये लालसर मातकट रंगापासून ते ऊदी तांबूस रंगापर्यंत विविध छटा दिसून येतात. हे प्राणी भारतात उत्तरेस हिमालयापासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र दिसून येतात. जेरबील मुख्यतः उघड्या माळांवर, सपाट प्रदेशांवर तसेच शेतजमिनीच्या आसपास रहातात. त्याची विळे कुंपणाजवळ, बांधाखाली अथवा झुळूपांखाली

असतात. केंद्रा केंद्रा ती उघड्यावर देखील असलेली दिसून येतात. ज्या ठिकाणी पूरे येण्याची भीती आहे अशा ठिकाणी ते सुरक्षितता म्हणून उंचावर विळे खोदतात. ही विळे सहज दिसू शकतात. त्यांना बाहेर येण्याकरिता अनेक तोंड असतात. ह्या प्राण्यांमध्ये एक मजेशीर पद्धत दिसून येते. नर व मार्दी वेगवेगळ्या विळांमध्ये रहातात. त्यांच्या विळांची वांधणी देखील थोडी वेगवेगळी असते. नराच्या विळाला आत शिरण्याकरिता एकच द्वार असते. याउलट मार्दीच्या विळाला अनेक असतात. जमिनीपासून सुमारे ३० सें.मी. (फूटभर) खाली गेल्यावर मग खोलीसारखी प्रशस्त जागा असते. अर्थात जमिनीपासूनची ही खोली जमिनीच्या कर्माजास्त कठीणपणावर अवलंबून असते. मुख्य खोलीनंतर झोपण्यासाठी दुसरी खोली असते. ह्या खोलीला बाहेर येण्याकरिता एक तोंड असते. हे तोंड जमिनीवरून दिसू शकत नाही. ते फक्त आतून बाहेर येण्याकरिताच वापरले जाते. ह्या भोकाच्या तोंडावर जेरबील बाहेर आल्यावरोबर माती घालून टाकतो. जेरबील दिवसा ह्या विळांमध्ये झोप काढतात व संध्याकाळ झाली की बाहेर पडतात. थोडा जरी धोका आहे असे वाटले तरी ते तावडतोब दुसन्या द्वाराकडे धाव घेतात. त्यांना घावरवले असता ते इकडून तिकडे उड्या मारुन दुडक्या चालीने धावू लागतात. केंद्रा केंद्रा एकेका उडीमध्ये ते १०<sup>१</sup>/<sub>२</sub> मीटर (४-५ फूट) व जास्त अंतर सहज कापतात.

त्यांचे मुख्य खाद्य म्हणजे धान्य, झाडपाल्याची मुळे, पाने व तहेतहेचे गवत हे असते. एखाद्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर हे जेरबील एकत्र असल्यास त्यांच्यापासून पिकांना फारच उपद्रव पोहोचतो. बी पेरल्यापासून ते उगवून पीक वाढत जाऊन दाणा भरेपर्यंतच्या सर्व अवस्थांमध्ये ते खाऊन खाऊन त्याचा नाश करतात. इतकेच काय दाणा भरल्यावर तो साठविलेल्या ठिकाणी देखील यांचा फारच मोठ्या प्रमाणावर उपद्रव पोहोचतो. पिके पिकून दाणा भरण्याच्या हंगाम म्हणजे ह्यांची चैनीची वेळ. ह्या वेळेस ते पुष्कळ धान्य आपल्या खोल्यांमधून कोठारासारखे भरून ठेवतात. हा साठा करण्याचे कारण म्हणजे पुढील सुक्या हंगामात त्यांना खावयास विशेष काही मिळत नाही. त्यासाठी ही तरतूद ते करून ठेवतात. हा साठा संपला म्हणजे ते रानटी झाडाझुडपांची मुळे, पाने, फळे अशा इतर खाद्याकडे वळतात. त्यांना काटेरी फळे फार आवडतात. उन्हाल्याचा हा

हंगाम म्हणजे हच्या गटातील इतर सर्वच लहान सहान प्राण्यांना थोडा कष्टाचा असतो. जेरबील कीटक व त्यांची अंडी अल्या देखील खातात. ते कित्पेकदा जमिनीवर अंडी घालणाऱ्या पक्ष्यांची अंडी तसेच छोटी छोटी उडता न येणारी पिले देखील खातात. केंव्हा केंव्हा हे जेरबील आपल्याहून लहान अशा रोडंट जातीतील इतर प्राण्यांना देखील खातात.

हे प्राणी आपापसात काही माहिती पुरवावची झाल्यास विळातल्या विळातून एकमेकांशी संधान ठेवतात. क्वचित जमिनीवर दिसणाऱ्या विळाच्या भोकाशी येऊनही संदेश दिला जातो. विळातील रहाण्याची मुख्य खोली ही गवताने व पानांनी मढविलेली असते. जेरबील हे असे मुद्दाम घर शोभिवंत करतात की त्यामुळे येण्याजाण्याचा रस्ता मोठा होण्यास मदत होते हे माहिती नाही.

ह्यांच्या प्रजोत्पादनाबद्दलही विशेष माहिती उपलब्ध नाही. नर व माद्या वेगवेगळ्या राहतात हे आपण वर पाहिलेलेच आहे. त्यांचा समागम विळाच्या बाहेर जमिनीवर येऊन होतो की विळात होतो त्याबद्दलही काही माहिती नाही. एका वेळेस ४ पिलांना जन्म दिला जातो. परंतु काही विळात खणून पाहिले असता ८ ते १२ छोटी पिले दिसून आलेली आहेत. कदाचित यामध्ये एकाहून जास्त विणीची पिले असावीत असा अंदाज आहे.

आता आपण म्हुरिडी कुटुंबाच्या दुसऱ्या उपविभागाकडे वळणार आहोत. हच्या दुसऱ्या उपविभागात उंदीर व घुशी येतात. हच्या सर्वांच्या शेपट्यांच्या कातडीवर जेरबीलप्रमाणे केस नसतात. एखादे वेळेस तुरळक केस दिसून येतात परंतु शेपटीच्या शेवटाला तर केसांचा झुवका मुळीच नसतो. सर्व प्रकारच्या उंदांचे वर्गीकरण त्यांच्या राहण्याच्या सवयीनुसार ढोबळ मानाने तीन प्रकारात करतात. पैकी पहिल्या प्रकारातील उंदीर हे शेती व लागवडीखालच्या प्रदेशात दिसून येतात. हे उंदीर शेतातील पिकांचा व अनन्धान्याचा फार नाश करतात. दुसऱ्या प्रकारत येणारे उंदीर खुरट्या जंगलात आढळतात. हे जास्त करून झाडे व झुडपे यावर रहातात. त्यांच्या पायांना नख्या असतात व तिसऱ्या प्रकारात मनुष्यवस्तीत व घराघरात दिसून येणारे उंदीर येतात.

येथे आपण सुरुवातीला घुशीची माहिती पहाणार आहोत. घुशी तर आपल्या सर्वांच्या ओळखीच्या आहेत. गटारे, केराकचन्यांचे मोठमोठे ढिगारे व अशाच

घाणीच्या जागेमध्ये या घाणेरड्या मोठमोठ्या घुर्शी दिसून येतात. या घुर्शीचे दोन प्रकार आहेत. पैकी पहिला प्रकार जो आपण येथे पाहणार आहोत त्या घुर्शी मुख्यतः शेती लागवडीखालच्या जमिनीवर तसेच खुरट्या जंगलात दिसून येणाऱ्या आहेत.

### शेतातील घुर्शी

(इंडियन मोल रंट)

पूर्वी ह्या घुर्शीचे वर्गीकरण वेगळ्या गोत्रात केलेले होते. परंतु आता या व मनुष्यवस्तीजवळ आढळणाऱ्या घुर्शी एकाच गोत्रात समाविष्ट केल्या आहेत. ह्या घुर्शी देखील घरगुती घुर्शीप्रमाणे जाड्याजुड्या असून त्यांचे ढोके व कान वाटोले असतात परंतु घरगुती घुर्शीपेक्षा आकाराने त्या थोड्या कर्मीच असतात. यांची ढोके व शरीर मिळून लांबी सुमारे १५-२० सें.मी. (६ ते ९ इंच) असते व शेपटी सुमारे १२ ते १७ सें.मी. (५ ते ७ इंच) लांब असते. ह्या घुर्शींना देखील रागावल्या असता शेपटीजवळचे केस फुलवून व शेपूट ताठ करून फिसकारुन गुरुगुरण्याची सवय असते.

त्यांच्या शरीराचा रंग मळकट ऊदी असतो. पोटाकडील भाग थोडा फिकट असतो. ह्या भारतात खुरट्या जंगलांपासून ते सदाहरित जंगलांमध्ये सर्वत्र दिसून येतात. तसेच लागवडीचे प्रदेश, बागा, गाईगुरांसाठी जे गवताचे साठे करून ठेवलेले असतात अशा ठिकाणी देखील दिसून येतात. ह्या घुर्शी जेथे असतात तेथे आपल्याला नेहमी त्यांनी बिळे खोदण्याकरिता पायाने उकरलेल्या मारीचं ढिगारे दिसून येतात. त्यांची बिळे आतून मोठी मजेशीर असतात. जमिनीत सरल सुमारे ६० सें.मी. (दोन एक फूट) खोल खणल्यानंतर पुढे गोलाकार अर्शी प्रशस्त खोली असते. त्यांची बिळे आत खोलवर व फार मोठमोठी असतात. या बिळांची खोली व प्रशस्तपणा ती जेथे खोदलेली असतात तेथील जमिनीवर अवलंबून असते. ती शेतांच्या बांधावर असली तर लहान असतात. तेच जर ती उघड्या जमिनीवर असली तर खूप मोठी असतात. त्यांच्या बिळामध्ये आत आत बचाच खोल्या असतात. या ठिकाणी घुर्शी अनन्धान्याचा साठा करून ठेवतात. बाजूलाच झोपण्याची खोली असते. घुर्शीचा पिकांना फारच उपद्रव होतो. त्या अनन्धान्याचा मोठ्या प्रमाणावर नाश करतात. जेंव्हा पिके पिकून दाणा तयार असतो तेंव्हा

घुशी त्याचा साठा आपल्या कोठारात करून ठेवतात. म्हणजे उन्हाळ्याकरिता त्याचा त्यांना उपयोग होतो. कडक दुष्काळ पडलेल्या ठिकाणी माणसांनी ह्या घुशी व जेरबील यांची विळे उकरून त्यांतील धान्य घेऊन स्वतःसाठी वापरल्याची उदाहरणे आहेत.

बहुतकरून एकेका विळात एकेक घुस दिसून येते. मारी मात्र पिलांबरोबर एकाच विळामध्ये रहाते. मारी पिले असताना ती खोली गवत व कडवा यांनी मढवून ठेवते. एका वेळेस १०-१२ पिलांना जन्म दिला जातो. जन्मतः पिलांचे डोळे बंद असतात. त्यांच्या अंगावर केस अजिबात नसतात. परंतु महिनाभारतच त्यांच्या अंगावर केस उगवलेले दिसून येतात. ती लवकरच मोठी होतात. जन्मल्यापासून तीन महिन्यातच ही नवीन पिले स्वतः दुमरी पिले जन्माला घालतात.

### घरगुती घुशी

ह्या घुशी वरील घुशींहून आकाराने फारच मोठ्या म्हणजे जवळजवळ ३० ते ३५ सें.मी. (एक ते सव्या फूट) लांब असतात. त्यांची शेपूटही जवळजवळ आणखी तेवढीची लांब असते. एकेका घुशीचे वजन एक किलोहून जास्त (२:३ पौंड) सहज भरु शकते. ह्या घुशी देखील मुळच्या जंगलात रहाणाऱ्या परंतु त्या आता आश्रय व अन्नाकरिता मानवावर जवळजवळ सर्वस्वी अवलंबीत झालेल्या दिसून येतात. त्यांच्या मोठ्या आकारावरून त्या इतर सर्व प्रकारच्या उंदरांहून वेगळ्या अशा पटकन ओळखू येऊ शकतात.

त्या अत्यंत घाणेरड्या असून वाढेल ते खात असतात. अन्नधान्य, भाजीपाला, केरकचरा, घाण जे मिळेल ते त्यांना चालते. केंव्हा केंव्हा त्या कोंबड्याची लहान सहान पिले देखील पळवितात. त्यांची घरे आपण वर पाहिलेल्या घुशींसारखीच साधारणपणे असतात. प्रजोत्पादनाच्या सवयीदेखील साधारण त्यांच्यासारख्याच असतात. ह्या महाराष्ट्रात सर्वत्र आढळतात.

### शेतातील पांढरे उंदीर, घरगुती उंदीर व झाडांबरील उंदीर

येथे आपण सर्व प्रकारच्या उंदरांची माहिती पाहणार आहोत. या तिन्ही प्रकारच्या उंदरांच्या अनेकविध जाती व उपजाती सर्व भारतभर दिसून येतात. परंतु येथे आपण फक्त महाराष्ट्रात दिसून येणाऱ्या उंदरांची माहिती घर.

## शेतातील उंदीर

हा जो उंदीर आहे तो शेतातला किंवा जंगलातला उंदीर समजला जातो. हा उंदीर १३-१४ सें.मी. (५/६ इंच) लांब असतो. त्याची शेपूट देखील लांबीला साधारणपणे तेवढीच असते. त्यांच्या अंगावर पुष्कळ दाट व मऊ असे केस असतात. कान गोलाकार असतात. अंगाचा रंग मातकट ऊदी असतो. पोटाकडे तो मळकट पांढरा असतो. ह्यापैकी जे खुरट्या झुइपांच्या मुक्या जंगलात आढळतात त्यांचा रंग फिकट असतो. ते बहुधा शेतीच्या लागवडीखारीला प्रदेशात रहात असलेले दिसून येतात. खुरट्या जंगलाच्या प्रदेशात असल्यास ते मोठ्यांठ्या दाट झुइपांमध्ये रहातात किंवा खडकांच्या चिरीमध्ये देखील दिसून येतात. दख्खनच्या प्रदेशात ते कापूस ज्या काळज्या कसदार मारीमध्ये वाढतो त्या जमिनीत विळे खोदून रहातात. ते नेहमी जोडीजोडीने अथवा बरेचसे असे एकत्र मिळून राहतात. त्यांची विळे अगदीच्या छोटी असून ती खुरट्या काटेरी झुइपांच्या मुळाशी असतात. काही जण विळे खोदण्याचा ग्रास न घेता दगडांच्या राठीच्या मांगच लपून रहाणे पसंत करतात. काळज्या मारीच्या जमिनीत उन्हामुळे तडकून भेगा पडलेल्या असतात. त्यात ते आपली विळे लागवडीच्या ठिकाणी एकत्र रहात असल्यास त्यांचा भात शेतीला उपद्रव होतो परंतु त्यांचा कापसाच्या पिकाला जास्त उपद्रव होतो. कापसाच्या शेतांमध्येच ते जास्त संख्येने आढळून येतात.

ह्या उंदरांच्या प्रजोत्पादनाच्या सवयींवद्दल फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. एका वेळेस ते ६ ते ८ पिले जन्माला घालतात.

## घरगुती उंदीर

(कॉमन हाऊस रॅट)

घरगुती उंदीर हे आपल्या सर्वांच्या चांगलेच परिचयाचे आहेत. या उंदरांच्या अनेक जारी दिसून येतात. ह्या उंदरांची डोके व शरीर मिळून लांबी १५-२० सें.मी. (७ ते ८ इंच) भरते. त्यांच्या पाठीचा रंग मळकट मातकट पासून काळसर रंगापर्यंत कसाही असतो. पोटाकडे तो मळकट पांढरा असतो. शेपूट १५-१६ सें.मी. (६ ते ७ इंच) असते. ह्या उंदरांना खावयास काहीही मिळाले तरी चालते. त्यांच्या धान्याला फार उपद्रव होतो.

## झाडांवरील उंदीर

(द्री रेट)

हे उंदीर आकाराने जेमतेम ७० सें.मी. (४ इंच) लांब असून त्यांचे शेपूटही साधारणतः तेवढेच लांब भरते. ह्यांचे डोके व कान गोलसर असतात. ह्यांच्या पाठीचा रंग पिवळट मातकट असून पोटाकडे फिकट असतो. हे उंदीर मुख्यतः जंगलातच दिसून येतात. परंतु कित्येकदा ते लागवडीखालच्या प्रदेशातही आढळतात. ह्या उंदरांची एक विशिष्ट सवय म्हणजे ते रहावयास दाट झुइपे पसंत करतात. त्यामध्ये ते गवताच्या काढ्या तसेच झाडांची पाने, कोवळ्या फांदीच्या साली इ. जमवून घरटे बनवितात.

केंद्हा केंद्हा अशी घरटी ते जमिनीवर देखील बांधतात. हे उंदीर मुख्यतः कोवळे गवत, त्याची मुळे, गवताच्या बीवा खातात. हे उंदीर घरगुती उंदरांच्या मानाने कमी चपळ असतात. गवताच्या बीयांप्रमाणे त्यांना घाणेरीची छोटी छोटी फळे देखील फार आवडतात.

महाराष्ट्रात झाडावर आढळणाऱ्या लहान उंदरांच्या जाती देखील दिसून येतात. त्यांच्या शरीराची लांबी जेमतेम ५ ते ८ सें.मी. (२ ते ३।। इंच) असून शेपूट मात्र ७ ते ११ सें.मी. (३ ते ४।। इंच) लांब असते. पाठीचा रंग लालसर मातकट असून पोटाकडे पांढरट असतो. ह्या उंदराच्या पायाच्या बोटांना नख्या नसून नखे असतात. हे सर्वत्र आढळतात.

हे उंदीर अतिशय चपळ असून झाडावरुन इकडून तिकडे अथवा झुइपाझुइपांमधून लगवडीने धावताना दिसतात. त्यांचे मुख्य खाणे फळे, कोवळे केंद्ह व कोवळी नुकतीच फुटलेली पाने हे असते. ते झाडावर जितक्या लगवडीने धावपळ करु शकतात तितकी जमिनीवर करु शकत नाहीत.

पिले घालावयाची वेळ झाली की मादी खूप मोठाले घरटे बनविते. ह्या घरट्याचे सामान ते जशा प्रकारच्या जंगलात दिसून येतात त्यावर अबलंबून असते. बांबूच्या वनात आढळत असल्यास बांबूची पाने घरटे बनविण्यास वापरली जातात तर इतर ठिकाणी ते हिरवी पाने फाडून फाडून बनवितात व आत सुकी पाने लावतात. घरटे झाडाच्या फांद्यांच्या ढोलीमध्ये असते. केंद्हा केंद्हा ही घरटी घराच्या कौलांवरही दिसून येतात.

नराचे घरटे वेगळे असून ते विशेष व्यवस्थित दिसत नाही. ह्या घरट्याचा उपयोग तो फक्त झोपण्याकडे च करतो. मार्दी एका वेळेस ३ ते ६ पिलांना जन्म देते व त्यानंतर ते सर्वज्ञ घरटे अडवितात. मार्दी ह्या विणीच्या हंगामाखेरी ज इतर वेळी असे घरटे बांधते किंवा नाही त्याबद्दल विशेष माहिती नाही.

ह्या प्रकरणाच्या सुरुवातीला आपण पाहिले होतं की ह्या गटात येणाऱ्या प्राण्यांची संख्या सर्वात मोठी आहे. आकाराने जरी ते लहान असले तरी संख्येने मोठ आहेत. ह्या सर्व गटामध्ये देखील म्हुरिडी हे कुटुंब फार मोठ असून त्यामध्ये हजारो जाती व उपजाती दिसून येतात. ह्या ठिकाणी आपण फक्त महाराष्ट्रात दिसून येणाऱ्या काही जातींची माहिती घेतली. आता ह्या पुढे आपण सशब्दल माहिती पाह.

\* \* \*

शशांक

ह्या प्रकरणामध्ये आपण सशांची माहिती पाहणार आहोत. ह्या प्राण्यांचा गट आता वेगळा गट म्हणून ओळखला जातो. पूर्वी ह्या प्राण्यांचे वर्गीकरण आपण यापूर्वी पाहिलेला रोडेशीया या गटामध्येच केलेले होते; परंतु काही विशिष्ट फरकांमुळे आता दोन वेदगवेगळे गट करण्यात आले आहेत. आपण प्रथम या गटाची व कृदुंबाची वैशिष्ट्ये पाहू.

पहिल्याप्रथम ससा व सशासारखे प्राणी आणि उंदीर ह्यांच्या दातांच्या रचनेतील फरक आपण पाहू. त्यांच्या वरच्या जबड्यांत पटाशीचे चार दात असतात; तर उंदारामध्ये दोनच असतात. ह्या चार दातांपैकी मध्यले दोन दात मोठे असतात व

बाजूचे त्या मानाने लहान असतात. सश्याच्या पिलांना जन्मल्यावरोवर वरच्या जवळयात पटाशीचे असे सहा दात असतात परंतु त्यापैकी प्रत्येक बाजूचा शेवटला एक एक दात नंतर लवकरच पडून जातो. दुसरा प्रमुख फरक म्हणजे सशांचे वृक्क (टेस्टीकल्स) उंदारांसारखे आतील भागात नसून बाहेर आलेले असतात.

शगांक अथवा लंगोर्मार्फा ह्या गटामध्ये सश्यांसारखेच आणखी एक परंतु सश्याहून खूपच लहान (उंदराच्या आकाराचे) असे प्राणी देखील मोडतात. यांना इंग्रजीमध्ये माऊस-हेअर असे म्हणतात. हे अगदी लहान असून त्यांना शेपूट जवळजवळ नसतेच. कान छोटे व पसरट जवळजवळ गोल आकाराचे असतात. पाय अगदीच लहान असतात. हे प्राणी फक्त हिमालय, मध्य आशिया व उ. अमेरिका ह्या देशांमध्येच दिसून येत असल्यामुळे आपण येथे त्यांची माहिती पहाणार नाही. सर्व भारतभर तसेच महाराष्ट्रांतही सर्वत्र आढळून येणाऱ्या सश्याची माहिती आता आपण येथे पाहू.

सश्याचे कान खूप लांब असतात. त्याचे मार्गील पाय पुढील पायांहून लांब असतात. ससे ज्या कुटुंबात येतात त्या कुटुंबाचे नाव आहे लेपोरीडे. ह्या कुटुंबातील प्राण्यांचे कान खूप लांब असतात. ते मोजले असता त्यां प्राण्यांच्या कवटीच्या लांबीपेक्षा लांब असतात. शेपूट फारच आखूड असते. मार्गील पाय पुढ्याचा पायांपेक्षा वरेच मोठे असतात. डोळे मोठे व गोल गरगरीत असून त्यांना प्रापण्या नसतात.

लेपोरीडे कुटुंबांत लेपूस नांवाचे एकच गोत्र आहे. अर्थात त्याच्या पुष्कळ जारी व उपजाती आहेत. त्यापैकी महाराष्ट्रांत दिसून येणाऱ्या जारींची माहिती आपण आता पाहणार आहोत.

### ससा

(इंडियन हेअर)

ससा कुणाला माहिती नाही ? सामान्य माणसांच्या तर तो परिचयाचा आहेच परंतु अगदी छोट्या मुलांच्या देखील परिचयाचा व आवडीचा आहे. तो देवाने सशाचे कान ओढून का लांब केले ते दुसरीची मुले देखील बरोबर सोंगतील कारण सश्यावहूलच्या अनेक गोष्टी त्यांच्या परिचयाच्या असतील.

अशा ह्या सश्याच्या महाराष्ट्रांत सर्वत्र दिसून येणाऱ्या जातीचे शास्त्रीय नाव आहे. 'लेपूस निर्गीकोलीस'. पूर्ण वाढलेल्या सश्याची डोके व शरीर मिक्रून लांबी साधारणपणे ४०-४५ सें.मी. (९७ ते १०९ इंच) असते व वजन सुमारे २-३ किलो (४.ते ५ पौंडापर्यंत) भरते. या सश्याच्या अंगावरील केस थोडे कडक व खरखरीत असतात. अंगाचा रंग थोडा तांबडट मातकट असून त्यामध्ये थोडा थोडा काळसर रंग मधून मधून पसरल्यासारखा दिसतो. कानापासून खांद्यापर्यंत हा काळसर रंग पसरल्यासारखा वाटतो. शेपूट तांबडट असून टोकाकडे मात्र काळसर असते. मान, छाती व हातपाय हे तांबडट रंगाचे असतात. पोटाकडील भाग पांढरे असतात. त्यांच्या रंगामध्ये उपजातीप्रमाणे थोडा फार फरक दिसून येतो.

मोठमोठी झुऱ्हुपे असलेली ठिकाणे तसेच मधून मधून लागवडीच्या जागा असणारे जंगलांतील प्रदेश अशा जागा सशांना रहावयाला खूप आवडतात. ते समुद्रसपाटीपासून जवळजवळ २,५०० मी. (८,००० फूट) उंचीवर देखील आरामांत जीवन जगू शकतात. आपल्या येथे ससे मुख्यतः खेडोपाडी तसेच लागवडीखालच्या प्रदेशांत मुख्यत्वाने आढळून येतात. उन्हाळ्यांत जेव्हा जंगलांतील गवत मुकून जाते तेव्हा रस्त्याच्या कडेला अथवा कुंपणामध्ये देखील तेथील हिरवे गवत खावयास शिरलेले दिसतात. ते दिवसा तसेच गर्वी देखील गवत खावयास वाहेग पडलेले दिसून येतात. दिवसा उन्हाचे वेळी ते हिरव्याश्या गवतातच पायाने खलगी करून त्यांत आरामात बसून अथवा झोपून राहतात. त्यांना कोळे, मुंगूस, गरनमांजरे, तसेच गांवर्ची कुक्री असे खूपच शत्रू असतात. गवतात स्वस्थपणे बसून लपून राहिलेले ससे लांबून सहसा ओळखू येऊ शकत नाहीत म्हणून सर्वसाधारणतः ते लपून गपचूप पडून राहण्यासाठी खाचा खलग्यांचा उपयोग करतात.

ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा सश्यांचा विणीचा हंगाम असतो. गर्भधारणेचा काल साधारणपणे ९ महिनाभर असतो एका वेळेस एक किंवा दोन पिले होतात. पिलांचे डोळे जन्मल्यावरोबर उघडे असतात. जन्माल्यापासून साधारणतः बाराएक तासात ती हालचाल करू लागतात. सहाएक महिन्यांतच ही नवीन पिले पूर्ण वाढून त्यांची वीण होऊ लागते.

वरील माहिती वाचल्यावर आपल्यापैकी वहुतेकांचा गैरसमज होण्याचा संभव आहे की जो पांढरा ससा आपण नेहमी सर्वत्र पाळला जाताना पहातो तो

कोणता? तो समा (र्हीट) मुळचा आपल्या येथला नाही. तो इंग्लंड, अमेरिकेत मापडतो. परंतु हे संस् गुवगुवीत व दिसावयाला मुंद्र असल्यामुळे ते तेथे आणून त्याची मोठ्या प्रमाणावर पैदास केली गेली व पुष्कळसे लोक तो मोठ्या आवडीने पाळू लागले. ससा (हेर) व ससा (र्हीट) यांमधील फरक येथे स्पष्ट करावासा वाटतो तो पुढीलप्रमाणे. सोयीसाठी आपण हेर व र्हीट असेच हच्छा दोन्ही सऱ्यांना संबोधू. हेर जातीचे कान व मागील पाय र्हीटपेक्षा लांबीने मोठे असतात. हेरची पिले गवतामध्येच घातली जातात. जन्मतःच त्यांच्या अंगावर मऊसे केस असून त्याचे डोळे उघडे असतात. याउलट र्हीट आपली मातीत बिळे खोदून त्यामध्ये घालतो. जन्मतः या पिलांच्या अंगावर केस नसतात; व त्यांचे डोळे देखील बंद असतात. परंतु दोन आठवड्यांतच ती इकडून तिकडे पळू लागतात व एक महिन्याचे आंत स्वतःचे खाद्य स्वतःच शोध लागतात. ससा एकंदरीत भित्र ग्राणी म्हणून ओळखला जातो. त्याचा कुणालाच उपडव होत नाही.

\* \* \*

## खूरवाले प्राणी

आतापर्यंत आपण बन्याच वेगवेगळ्या प्राण्यांची माहिती पाहिली आहे. त्या सर्वाहून ह्या गटांतील प्राणी वेगळे आहेत व त्यांचे रहाणीमानही फार वेगळे आहे. ह्या प्रकरणांमध्ये आपण खूर असलेल्या सर्व प्राण्यांची माहिती पाहणार आहोत. ह्या गटाचे नाव आहे 'आर्टीओडकटायला'. प्रथम आपण ह्या गटाची वैशिष्ट्ये काय आहेत ती पाहू.

पायाला खूर असलेले सर्व प्राणी अंगूलेदस् ह्या प्रकारात मोडतात. खूर असलेल्या ह्या सर्व प्राण्यांचे पुढे दोन गटांत वर्गीकरण केलेले आहे. त्यापैकी

पहिला प्रकार म्हणजे 'आर्टीओडकटायला' ह्यामध्ये खुरांची संख्या सम असते व दुमगा गट म्हणजे 'पेरीसोडकटायला' ह्यामध्ये खुरांची संख्या विषम असते.

हे सर्व प्राणी आपल्या पायाच्या बोटांवर भार देऊन चालतात. बोटांचेच रूपांतर खुरांत झालेले असते. खूर असल्यामुळे त्यांना कठीण अशा जर्मिनीवरून देश्याल सहज धावता येते. हे खूर कृष्णालयाही प्रकारच्या खरखरीत, खडबडीत डोंगराल प्रदेशावरूनही चालून चालून झिजत नाहीत. हे प्राणी पायांच्या बोटावर (खुरांवर) भार देऊन चालत असल्यामुळे त्यांच्या चालण्याचा अगर धावण्याचा वेगही वाढतो. कारण चालताना पायाच्या कमीत कमी भागाचा जर्मिनीशी संवंध येऊन अगदी कमी घर्षण होते. घर्षण जितके कमी तितका वेग वाढण्याला वाव जास्ती भिळतो. खुरांवर चालणाऱ्या प्राण्यांत काहींचे जास्तीत जास्त म्हणजे चार बोटांचे रूपांतर खुरांत झालेले असते. काहींच्या तीन तर काहींच्या दोन व काहींच्या एकाच बोटाचे रूपांतर खुरांत झालेले असते व बाकीची बोटे अर्धवट लोंबत्या हाडांच्या रूपात आपण पायाच्या मागील बाजूस पाहतो. पेरीसोडकटायला ह्या गटांत झेंड्रा, घोडा, गाढव व गेंडा हे प्राणी मोडतात. झेंड्रा, घोडा व गाढव ह्यांच्या पायाच्या फक्त तिसन्या (मध्ल्या) बोटांचे रूपांतर खुरांत (टापेत) झालेले असते. ही टाप बरीच मोठी असते. गेंड्याच्या एकंदर तीन बोटांचे (२, ३ व ४ नंबरची बोटे) रूपांतर खुरांमध्ये झालेले असते. त्याचाच अर्थ घोडा व गाढवाला फक्त एकच खूर असतो व गेंड्याला एकंदर तीन खूर असतात. अशा प्रकारे पेरीसोडकटायला ह्या गटांतील प्राण्यांच्या खुरांची संख्या विषम बनते. आर्टीओडकटायला ह्या गटांत येणाऱ्या बहुतेक प्राण्यांच्या तिसन्या व चौथ्या बोटांचे रूपांतर खुरांत झालेले असते. म्हणजेच यांच्या खुरांची संख्या केंव्हाही सम असते.

ह्या गटांतील सर्व प्राणी शाकाहारी म्हणजे घास, गवत, पाला इत्यादी खातात. ह्या प्राण्यांचे पोट खूपच मोठे असून ते चार कप्यांनी बनलेले असते. अशा प्रकारच्या पोटाला इंग्रजीमध्ये रूमीनंट स्टमक असे म्हणतात. ह्या चार कप्यांपैकी पहिला कप्पा सर्वांत मोठा असून त्यामध्ये भराभर खालेला चागा अथवा कडवा साठविला जातो. काही वेळांनंतर तो पुढी घशांत काढला जातो व रवंथ करून दुसन्या कप्यांत ढकलला जातो. हा दुसरा कप्पा आतून दिसावयाला मधमाश्यांच्या

पोळ्यासारखा असतो. ह्या ठिकाणी रवंथ होऊन आलेला चारा अथवा कडवा दावला जाऊन त्याला काटकोनी असा ठराविक आकार येतो. तो पुढा अन्ननिलिकेमध्ये येतो व तेथून नंतर तो जोराने तिसऱ्या कण्यामध्ये ढकलला जातो. त्या ठिकाणी निरनिराळे पाचक रस अन्नात मिसळून पुढे चौथ्या कण्यात त्याचे पचन होते. ह्या गटामध्ये मोडणारे सर्वच प्राणी जरी शाकाहारी असले तरी सर्वांनाच वरील प्रकारचे पोट असते असे नाही. काही विशिष्ट कुटुंबातील प्राण्यांनाच ते असते. काहींच्या पोटाला तीनच कण्ये असतात तर काहीना एकच असतो. अर्थात प्रत्येक कुटुंबाची सविस्तर माहिती देताना याचा खुलासा होईल.

ह्या प्राण्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील पुष्कळ प्राण्यांच्या डोक्यांना शिंगे असतात. त्यापैकी काहींची शिंगे ठराविक कालाने झडून जातात व पुढा उगवतात. ह्यांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ह्यापैकी काही प्राण्यांना पुढचे पटाशीचे दात व वरच्या जबड्यांतील सुळे नसतात, फक्त खालच्या जबड्यांतील सुळे असतात. परंतु ह्या सर्वच प्राण्यांच्या दाढा मोठमोठ्या असतात. ह्या दाढांची टोके पसरट असून बन्याच उंचवट्यांनी बनलेले असतात. त्यामुळे पाला, कडवा, चारा वगैरे चर्वण करणे सोपे जाते. 'अंगूलेट्स' ह्या प्रकारातील फक्त आर्टीओडक्टायला गटांतील प्राणी महाराष्ट्रात दिसून येतात.

आर्टीओडक्टायला ह्या गटामध्ये गाई, म्हशी, निरनिराळ्या प्रकारची हरणे, काळवीट, सांबर, डुक्कर असे प्राणी मोडतात. तसेच जिराफ, उंट, हिप्पोपोर्टमस हे प्राणी देखील याच गटांत येतात. अशा प्रकारे पायाला खूर असलेल्या सर्व प्राण्यांपैकी जास्तीत जास्त प्राणी आर्टीओडक्टायला ह्या गटामध्ये मोडतात. अर्थात ह्या प्राण्यांची पुढे वेगवेगळी अशी वरीच कुटुंबे आहेत. त्यापैकी आपण महाराष्ट्रात दिसून येणाऱ्या प्राण्यांच्याच कुटुंबाची माहिती ह्या प्रकरणामध्ये येणार आहेत. ह्या गटातील चार कुटुंबातील प्राणी येथे दिसून येतात. ह्या चार कुटुंबांची नावे पुढील प्रकारे आहेत.

9. बोव्हीडे (Bovidae) : ह्यामध्ये शेळ्या, मेंढ्या, एडके, गवे, याक, गाई, म्हशी असे प्राणी येतात.

2. सर्व्हीडे (Sertidae) : ह्या कुटुंबामध्ये सर्व प्रकारची हरणे, काळवीट व सांबर असे प्राणी मोडतात.

३. ट्रगुलीडे (Tragulidae) : ह्यामध्ये पिशोरी किंवा मराठीमध्ये ज्याला येडा असे म्हणतात तो प्राणी येतो.

४. सुईडे (Suidae) : गनडुकरे ह्या कुटुंबातील एकमेव प्राणी होय.

ह्या सर्व कुटुंबात बोर्कीडे हे कुटुंब मोठे आहे. प्रथम आपण ह्या कुटुंबाची प्रमुख वैशिष्ट्ये पाहू. आताच आपण वर ह्या कुटुंबात कोणकोणते प्राणी येतात. हे पाहिले हे सर्व प्राणे शरीराने फारच अवजड व बोजड असतात; असे असले तरी ते फारच चपल देखील असतात हे विसरता कामा नव्य. याक आणि गवे ह्यासरखे प्राणी तर अवघड अशा सरळमोट उतरणीवरून देखील अगदी व्यवस्थित व चपलतेने उतरतात. तसेच रानवकरे, एडके, मैढे हे देखील मोठमोठ्या पहाडांवरून उतरताना नेहमी दिसतात. मार्गील प्रकरणात कार्नीद्वीरा गटांतील प्राण्यांची माहिती घेताना आपण पाहिले की त्या गटांतील सर्व प्राण्यांच्या पायांना मोठमोठ्या तीक्ष्ण धारदार नख्या होत्या. त्याचा उपयोग त्यांना भक्ष्यावर झडप घालून त्याला मारण्याकरिता होतो. तसेच त्याच्या आधीच्या प्रकरणांत माकडांची माहिती घेताना पाहिले की ते प्राणी पायाचा उपयोग कोणतीही वस्तु पकडून उचलण्यासाठी (माणसाच्या हाताप्रमाणे) करतात. परंतु बोर्कीडे कुटुंबातील प्राण्यांच्या पायाच्या एकच उपयोग दिसून येतो तो म्हणजे सर्व शरीराचा भार तोलून धरणे व चालणे. त्यांच्या पायाला असलेले खूर शिंगासारख्या कठीण पदार्थाने बनलेले असतात.

ह्या कुटुंबात येणाऱ्या प्राण्यांचे मुख्य खाद्य म्हणजे चारा, गवत तसेच पाला हे असते. हे खाद्य पचन होण्यापूर्वी चांगले चघलले जाणे अत्यंत जरूरीचे असते. त्यामुळे ह्या प्राण्यांच्या दाढा त्या कामाकरिता उपयुक्त अशा म्हणजे पसरट असून अनेक उंचवटे व खळगे असलेल्या अशा असतात. ह्या प्राण्यांच्या वगच्या जवड्याला पटार्शीचे दात नसतात. तसेच बहुतेकांना सुळे देखील नसतात. (पर्की काही प्राण्यांना असलेच तर अगदीच लहान असतात). मात्र खालच्या जवड्यांत पटार्शीचे दात व सुळे असतात. ते एकमेकांच्या अगदी जवळ असतात. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या दातांतील फरक कळून येत नाही. हे प्राणी जो झाडपाला व चाग, गवत खातात तो जिभेने आत ओढून घेतात व ह्या पुढच्या दातांनी तोडतात. ह्या प्राण्यांना जंगलांमध्ये वाघ, सिंह, विवळ्या ह्यासारखे खूपच शत्रू असल्यामुळे त्यांना जास्त वेळ फिरत राहून खाद्य खाणे धोक्याचे असते. परंतु त्यांचे पोटही

मोठे असल्यामुळे त्यांना अन्न तर खूप लागते. या कारणास्तव निसर्गाने त्यांच्या पोटाचे चार कप्पे केले आहेत. पहिल्या कप्प्यात भराभर तोडलेला पाला पाचोला रेटला जाऊन साठविला जातो. हा कप्पा सर्वात मोठा असतो. हथामध्ये हा कडबा साठविला जातो. तसेच तो बराच वेळ तेथे राहिल्यामुळे मऊ देखील होतो. नंतर सावलीला सुरक्षित जागी बसल्यावर तो पुन्हा तोंडात आणून ते रवंथ करतात व मग तो पहिल्या कप्प्यात न जाता दुसऱ्यात जातो. येथे तो कडबा व्यवस्थितपणे दावला जाऊन त्याला ठराविक असा घटकोनी आकार येतो हे सर्व आपण सुरुवातीला पाहिलेलेच आहे. इंग्रजीमध्ये ह्या प्राण्यांना 'दू-रुमीनेट्स' असे म्हणतात. आता आपण ह्या कुटुंबातील प्राण्यांच्या शिंगांबद्दल माहिती पाहू. ह्या प्राण्यांची शिंगे दोन भागांनी बनलेली असतात. डोक्याला कवटीपासून कपाळावर दोन हाडे वर आलेली असतात व त्यावर दुसरे कटीण कवच असते. हे कवच म्हणजे आपल्याला बाहेर दिसणारे शिंग. ह्या प्राण्यांची शिंगे ही खरी शिंगे असून ती हरणांप्रमाणे ठराविक कालात झाडून जात नाहीत; तर ती कायम असतात. बोर्डे कुटुंबातील अंटीलोपीनी नावाच्या उपकुटुंबातील चिकारा, काळवीट ह्या प्राण्यांची शिंगे शोभिवंत व वलणदार असतात. इतर प्राण्यांची सरळ किंवा बाकदार, आतील बाजूस वल्लेली अशी असतात.

अंगूलेट्स हे चारा, गवत व पाला खाणारे प्राणी असल्यामुळे ते निसर्गात वाढणाऱ्या अनेक तहेतहेच्या बनस्पतींना व झाडपाल्याला वाटेल त्या प्रमाणात वाढू देत नाहीत. म्हणजेच त्यांची वाढ कावूत टेवली जाते. दुसरे म्हणजे मांसाहारी प्राणी ह्या प्राण्यांना मारुन त्यांचे मांस भक्षण करतात. अशा प्रकारे एक दुसऱ्याला खाऊन निसर्गाचा समतोल सारखा राखण्यास मदत करीत असतात. हे प्राणी जर नसते तर गवत, झाडपाला यांचीच वाढ जिकडे तिकडे वेसुमार झाली असती.

भारतातील आसाम, केरळ अशा प्रदेशातील जंगलात गवे व हत्तीचे कल्प मोठ्या प्रमाणात बांबूच्या वनात एकत्र चरत असल्याचे दिसून येतात. ह्या ठिकाणी बांबूचे उंचीवरील गवत हत्ती खातात व खालचे अर्धवट उरलेले गवे खातात. हत्तीं खेरीज गव्यांचा वाघ ह्या दुसऱ्या प्राण्यांशी संबंध येतो. वाघ तर त्यांचा मुख्य शत्रू. आणखी विशेष दुसऱ्या कुठच्या प्राण्यांशी त्यांचा संबंध येत नाही. मात्र आर्टीओडक्टायंला ह्या गटातील सर्व प्राण्यांना एक प्रकारच्या माझ्या

(गोमाश्या) तसेच रक्त शोषून घेणाऱ्या गोचिड्या, जळवा इ. फार त्रास देतात. हे सर्व त्यांच्या अंगावर सतत वसून त्यांना चावत असतात. विशेषत: उन्हाळ्यात व पावसाळ्यात ह्या प्राण्यांना त्यांचा फार उपद्रव होतो.

गवे मदावर आले असताना त्यांच्याबरोबर अनेक माझ्या असतात. त्यावेळेस ते ठराविक राखीव हड्डीत फिरताना दिसून येतात. अशा एका कळपाच्या हड्डीत दुसरे गवे शिरल्यास त्यांना हुसकून लावले जाते. मात्र इतर वेळी अशा काही ठराविक हड्डी नसतात. एका मोठ्या कळपाला दुसरे कळप मिळून, विस्तृत असे कळप मोठमोठ्या अरण्यांत चरताना दिसून येतात. बोर्हीडे कुटुंबातील वेगवेगळ्या प्राण्यांचे कळप देखील कित्येकदा एकत्र चरत असल्याचे दिसून येतात.

गवे साधारणपणे भिट्रट असून मनुष्यप्राण्यांशी संबंध टाळतात. एकादे वेळेस जखमी गवा अथवा एकटादुकटा माजलेला रानवैल मनुष्यावर वेधडक हल्ला करतो परंतु सर्वसाधारणपणे हे प्राणी मानवांना टाळतात. गवे बहुधा शेतीवाडीत व पिकांच्या जमिनीत शिरत नाहीत, किंवा पिकांवर चरत नाहीत. जंगली गुरे (गाई, बैल) साधारणपणे मवाळ असतात. आपण त्यांना त्रास न देता अथवा न घावरवता जवळ गेलो तर त्यांना त्याचे काही वाटत नाही. परंतु ही गुरे त्यांना वारंवार हुसकावले नाही तर पिके असलेल्या ठिकाणी चरून चरून फारच धुमाकूळ घालतात. एके काळी आपल्या भारतात सर्वत्र फारच मोठ्या प्रमाणावर गवे व ही जंगली गाई गुरे दिसून येत असत. परंतु ह्या सर्व वन्य प्राण्यांचा मानव मोठा शत्रू आहे. शेतीवाडीकरिता व रहावयास जागा हवी म्हणून ठिकटिकाणची जंगले तोडून मानवाने वस्त्या केल्या व अशा प्रकारे जंगले उधवस्त केली आणि ह्या प्राण्यांची आश्रयस्थाने मर्यादित झाली. वन्य प्राण्यांची संख्या केशी घटत गेली ह्याबद्दलचे विवेचन आपण पुस्तकाच्या शेवटी पाहणार आहोत.

बोर्हीडे कुटुंबात येणारे बरेचसे प्राणी चटकन माणसाळले जातात. त्या कारणास्तव मानवाने त्यांचा अनेक प्रकारे उपयोग करून घेतला आहे. गवे, रानगुरे (गाई, न्हशी इत्यादी) तसेच याक, लामा, रानवकरे, एडके, शेळ्या, मेंढऱ्या ह्या सर्व प्राण्यांचा त्याने ह्या ना त्या प्रकारे उपयोग करून घेतला आहे. आता आपण ह्या प्राण्यांचा उगम कोठचा ते पाह. भारतामध्ये दिसून येणारे गाईबैल हे मूळचे युरोपातील. मात्र ते साधारणपणे 3,000 वर्षांपूर्वी म्हणजे ख्रिस्तपूर्व काळापासून

भारतात आले असल्याचे उल्खननामध्ये सापडलेल्या अवशेषांवरून सांगता येईल. अर्थात उल्खननांतील अवशेषांचा अभ्यास हा आपल्या हळ्या पुस्तकाचा विधव नसल्याने त्याची विशेष चर्चा आपण घेये करणार नाही. परंतु युरोपीय खंडामध्यून हे प्राणी भारत, ब्रह्मदेश, मलाया हळ्या सर्व प्रदेशांत पसरले हे मात्र नक्की सांगता येईल. हे प्राणी माणसाने माणसाळवून पाळल्यानंतर हळूहळू त्यांच्या दोन उपजार्तींचा संबंध घडवून आणवून अनेक वेगवेळ्या संकरीत जाती निर्माण केल्या. याची उदाहरणे आज आपण वेगवेगळ्या दर्जांच्या गाई, म्हणी इत्यादी वरून पहातोच. आज वैलगाडीला जुंपलेला वैल हा पूर्वीचा रानवैलच होता. तसेच पाळीच शेळ्या, वकरे हे पर्शियामधील रानवकच्यांचीच जात आहे हे दिसून घेते.

यापुढे आपण ह्या कुटुंबातील प्राण्यांची अधिक विशिष्ट्ये पाहणार आहोत. गवे, रानवैल इत्यादी प्राण्यांचे ग्राणेंट्रिय अतिशय तीव्र असते. एकतर ह्या प्राण्यांच्या स्वतःच्या शरीराला एक ठराविक असा उग्र वास येत असतो. ह्या वासावरून ते आपल्या कल्पातील इतर साथीदार कुठे आहेत हे चटकन ओळखू शकतात. कल्पातील एखादा प्राणी चगत चरत जरी कल्पापासून दूरवर गेला तरी त्याला आपला कल्प नक्की कोठे आहे हे शरीराच्या वासावरून कलते. तसेच काही प्राण्यांना विशेष अशा ग्रंथी असतात. रानवकऱ्यांच्या डोळ्याखाली कवटीमध्ये एक ग्रंथी असते तसेच त्यांच्या जांघांमध्ये प्रत्येक बाजूस एक एक व खुरामध्ये देखील एक प्रकारची ग्रंथी असते. शेळ्यांमध्ये अशा प्रकारच्या ग्रंथी नमतात. रानवकऱ्यांच्या खुरामध्ये असलेल्या ग्रंथीमध्ये एक प्रकारचा विशिष्ट वास असतो. त्यावरून जमीन हुंगली असता दुसऱ्या रानवकऱ्यांला त्याचा वास वरोवर समजतो. तसेच ते वसले असता जांघांमधील ग्रंथींचा विशिष्ट वास त्या जमिनीला येतो व त्यावरून देखील त्यांना कल्पातील इतर प्राण्यांशी संबंध ठेवता येतो. वासाशिवाय ह्या कुटुंबातील वेगवेगळ्या जातीचे प्राणी ठराविक प्रकारचे आवाज काढून एकमेकांशी संबंध ठेवतात. अभ्यासावरून गवे वेगवेगळ्या परिस्थितीत पाच प्रकारचे आवाज काढतात हे दिसून आले आहे. आपल्या कल्पातील साथीदारांना एखादा संभाव्य धोका ठाळण्यासाठी ते एकप्रकारे फिसकारल्यासारखा आवाज काढून इशारा देतात. ह्या फिसकारण्यानंतर लगोलग मोठ्याने भ्यां९९ करून ओरडण्याचा आवाज येतो. रागावलेला नर जोराने रेकतो. तर मादी आपल्या

पिलाला आर्त स्वरात हंबरून साद घालते, पाळीव नर गवा शील घातल्या सारखा ओरडतो; तर रानवकन्या व मेण्ड्या ह्यांचा आवाज पाळीव जातीपंक्षा वेगळा अमल्याचे दिसून येते. ऊरीयाल नोंदाच लडाख, तिंबट, सिंध ह्या प्रदेशांत आढळून येणार एडक्याच्या जातीच जनावर घावरखले असता कंपीत स्वरात शील घालते व आफल्या पुढच्या पायांनी जर्मीन जोरजोराने बडवून सार्थीदाराना इशारा देते.

एकेक कळपात साधारणत: ८ ते १२ गवे दिसून येतात. असा कळप म्हणजे सामान्यत: एक एक कुटुंबच असते. चरण्याकरिता हिरवीगार कुरणे शोधताना असे किंत्येक छोटे छोटे कळप एकत्र येऊन त्यांचे मोठेमोठे कळप तयार होतात. परंतु मदावर येण्याची वेळ झाली की मग मात्र नर गव्याला आपल्या कळपाकडे कोणी फिरकलेले घालत नाही. अशा वेळी आपल्या माद्यांसह तो ठगाविक जागा पसंत करून तेथे रहातो. त्या ठिकाणी दुसरा कोणी आल्यास त्यावर तो जोरदार हळा करून हाकून लावतो. मदावर येण्याच्या वेळेस एका कळपांत वयात आलेले एकाहून अधिक नर वैल नसतात. फक्त अल्पवयीन नर वैलांना कळपात गाहू देण्यात येते. एकदा का मद ओसगला की नर गवा कळपातून निघून जाऊन आपले एकाकी जीवन जगू लागतो. मद पुढा येईपर्यंत तो एकटा अथवा इतर नर गव्यांवरोबर रहातो. वय झाल्यामुळे ज्यांच्यात माद्या मिळविण्याची ताकद उरलेला नसते असे गवे पुढील आयुष्य एकाकी कंठतात. मारी गाभण राहून पिल्लाला जन्म देण्याची वेळ झाली असता ती एकांत स्थळी जाऊन बाळत होते. अशा प्रकारे बोर्वाडे कुटुंबार्तील सर्वच प्राण्यांमध्ये अर्शी तन्हा दिसून येते. पिलांचे संगोपन व वाढविण्याची जवाबदारी मार्दीवरच पडते, नर फक्त मदावर आला की माद्यांजवळ राहतो. एर्व्हा तो दूर एकटा असतो. बोर्वाडे कुटुंबार्तील गवे, जंगली मैस (रानरेडे) व काळवीट, चिकारा, चौरिंगा व नीलगाय हे प्राणी महाराष्ट्रात दिसून येतात. आता यापुढे आपण प्रत्येक प्राण्याची सविस्तर मार्हिता पाहणार आहोत.

गवा

(इंडियन बायसन)

पूर्ण वाढलेला नर गवा जमिनीपासून साधारणपणे १८० सें.मी. (पावणे सहा ते महा फूट) भरतो. क्वचित एखादा सव्यासहा फूटापर्यंत देखील भरतो. मारी मात्र १५३ ते १६० सें.मी. (सव्यापाच ते साडेपाच फूटापर्यंत) भरते. भारतात सापडणाऱ्या महाराष्ट्रातील बन्य प्राणी

गव्यांमध्ये आसाम व दक्षिण भारत येथील अरण्यांतील गवे अतिशय हष्ट-पुष्ट असतात. नराच्या शिंगाचा विस्तार मुळापासून साधारणपणे ७८-९० सें.मी. (३३ ते ३६ इंचापर्यंत) असतो. क्वचित एखाद्या भरदार व देखण्या गव्याचा १०० सें.मी. (४० इंच) पर्यंतही भरतो. माझांची शिंगे लहान असून त्यांचा विस्तारही लहान असतो. मस्त नर गव्याचे वजन १०० कि.ग्रॅ. पर्यंत भरते. गव्यांची शरीरायष्टी फारच भरदार असते. त्याचे पाय जाड असून बुटके असतात. हा अतिशय शक्तिवान प्राणी आहे. गव्याचे नुकतेच जन्मलेले पिलू सोनेरी पिवळ्या रंगाचे असते. नंतर ते हव्हृहव्हृ तांबूस रंगाचे होऊन शेवटी वाढत वाढत कॉफीच्या रंगाचे अथवा लालसर तांबड्या रंगाचे होते. पूर्ण वाढ झालेल्या गव्याच्या शरीराचा रंग सर्वत्र सारखाच काळा असून शरीरावर केस जवळजवळ नसतातच. त्याचे कपाळ राखाडी अथवा भुरकट रंगाचे असते; आणि चारही पाय गुडध्यापर्यंत पांढऱ्या रंगाचे पायमोजे घातल्यासारखे दिसतात. गव्यांच्या डोळ्यांचा रंग तांबडा असतो, परंतु केंद्रा केंद्रा दिव्यांच्या उजेडात चमकताना ते निळे असल्यासारखे वाटतात.

महाराष्ट्रातील रळागिरी, कोल्हापूर, अमरावती, भंडारा ह्या जिल्ह्यांमधील डोंगराळ व पहाडी प्रदेशात गवे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. गव्यांना रहावयाला उंच उंच पहाडी भाग, डोंगरमाथे अशा जागा आवडतात, परंतु उन्हाळ्यामध्ये वरील गवत पाला संपल्यार ते खाली खाली जेथे चांगली हिरवळ असेल तेथे सरकत जातात. भारतातील पेनीनसुला भागात ते जरी १,८०० मी. (६,००० फूट) उंचीवर देखील आढळून येत असले तरी हिमालयावर मात्र पायथ्याशीच दिसून येतात. मात्र त्यांना चरावयास चांगली हिरवीगार गवताची अरण्ये लागतात. गवे पहाटे थंड वेळी चरावयास बाहेर पडतात ते साधारणपणे ९ वाजेपर्यंत ऊन कोवळे असेपर्यंत चरतात. एखादे वेळेस ढगाळ वातावरण असेल अशा वेळी अथवा थंड असताना दिवसभर देखील चरतात. मात्र दुपारच्या कडक उन्हाच्या वेळी ते निवांत जागी सावलीला बसतात. गव्यांचे मुख्य खाणे म्हणजे निरनिराळ्या प्रकारचे गवत आणि झाडपाला हे होय. ते काही ठराविक झाडांची साल देखील खातात. इतर गाईगुरांप्रमाणे गवे केंद्रा केंद्रा मीठ पसरलेल्या ठिकाणांना भेटी देतात. साधारणपणे गाईगुरे पोटातील जंत मारण्यासाठी अथवा

कोठा साफ राखण्याकरिता मीठ खातात. गवे स्वभावाने लाजरे बुजरे असतात. त्यांचे गंधज्ञान तीव्र असते. त्यांचे मोठे व शक्तिमान शरीर हेच त्यांचे संरक्षण होय. (इतर प्राणी सहसा त्यांचे अवाढव्य शरीर पाहूनच घावरतात.) बोर्डीडे कुटुंबातील इतर प्राण्यांप्रमाणेच गव्यांची थवणशक्ति व दृष्टी मंद असते.

गव्यांचा समागमाचा काही ठराविक असा निश्चित काळ दिसून येत नाही कारण वर्षभरात केंव्हाही नवीन पिले जन्माला आलेली दिसून येतात. परंतु नग मुख्यतः डिसेंबर जानेवारीच्या सुमारास मदावर आलेले दिसतात व सप्टेंबरच्या सुमारास पुष्कलशी नवीन पिले कळपात दिसून येतात. गव्यांमध्ये गर्भधारणेचा काळ किती महिनेपर्यंत असतो त्यावढल काही विशेष माहिती नाही.

नवीन पिलू जन्माला आले असताना त्याची आई व पिलू कळपापासून थोडे दूर एकांत जागी काही दिवसांपर्यंत राहतात. अर्थात कळपांतील इतर गाईगुरे त्यांच्या रक्षणाकरिता जवळपास असतातच.

### जंगली मैस अथवा रानरेडा

(वाईल्ड बफेलो)

गव्यांशिवाय बोर्डीडे कुटुंबातील महाराष्ट्रात दिसून येणारा दुसरा प्राणी म्हणजे जंगली मैस अथवा रानरेडा होय. काही ठिकाणी हा 'अर्ना' म्हणूनही ओळखला जातो. पूर्ण वाढीचा रानरेडा जमिनीपासून खांद्यापर्यंत साधारणपणे १६५ सें.मी. (५॥ फूट) उंचीचा सहज भरतो. परंतु काही काही मस्त रेडे १९५ सें.मी. (६॥ फूट) देखील भरतात. त्यांचे वजन १०० कि.ग्र. पर्यंत सहज भरते.

रानरेडे साधारणपणे पाळीव रेड्यांप्रमाणेच दिसतात; मात्र ते जास्त पुष्ट असून त्यांच्या डोक्यात मारकी झांक असते. रानरेड्याचे शरीर दगडी पाटीच्या रंगाचे असून त्याचे पाय गुडध्यापर्यंत भुरकट पांढऱ्या रंगाचे असतात. ह्याचे नवीन जन्मलेले पिलू पिवळसर भुरक्या रंगाचे असते. ह्यांची शिंगे साधारणतः दोन प्रकारची असतात. पहिला प्रकार म्हणजे शिंगे आतील बाजूस अर्धवर्तुळाकार अशी वळलेली असतात. दुसऱ्या प्रकारात ती बाहेरील बाजूस पसरलेली असून वर टोकाकडे किंचित आतील बाजूस वळलेली असतात. जंगली म्हशीपेक्षा रानरेड्याची शिंगे मोठी व वजनदार अशी असतात.

भारतात पूर्वी रानरेडे फार मोठ्या प्रमाणावर सर्वव दिसून येत असत. अजूनही ते उत्तर प्रदेशातील तराईच्या भागात, गंगाब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात, आसाम, ओरिसा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र इत्यादी भागात दिसून येतात. महाराष्ट्रात मात्र ते फक्त दक्षिण चंद्रपूर जिल्ह्यामधील वांबू व इतर अनेक प्रकारच्या गवतांच्या अण्यात आढळून येतात. रानरेड्यांना पाणथळीकडे उंच उंच जाड व दाट अशा वाढलेल्या गवताची कुरणे अथवा जंगले रहावयास फार आवडतात. अशा ठिकाणी त्यांना आथ्रयावरोवरच खाद्याचा पुरवठा होतो शिवाय मातीत व गवतात गडबडा लोळावयास देखील मिळते. पाण्यांत मनसोक्त इुबता येते. रानरेडे छोटे छोटे कळप करून राहतात. असे छोटे छोटे कळप कित्येकदा एकत्र येऊन मोठमोठे कळप तयार होतात. ते इतर झाडपाला देखील खात असले तरी मुख्यतः गवतावर उपजीविका करतात. दिवसा व संध्याकाळी ऊन कलल्यावर ते चरतात. केंद्रा केंद्रा रात्री देखील चरतात. परंतु दुपारच्या उन्हाच्या वेळी ते दाट गवतामध्ये बसून रहातात अथवा नदी नाल्यामध्ये किंवा आसपासच्या चिखलामध्ये इुबत रहातात. सुक्या, उघड्या माळरानावर रहात असल्यास दुपारी देखील ते छोट्या छोट्या टेकड्यावरून चरत भटकत असतात. गव्यांप्रमाणे ते मनुष्यवस्तीपासून दूर रहात नाहीत. कित्येकदा संधी मिळाल्यास सरळ शेतीवार्डीत देखील घुसतात. पावसाळ्यानंतर पिके वाढून उंच झाली असताना पुष्कळ वेळा ते आत घुसून धुमाकळ घालतात व उभ्या पिकांची नासाडी करतात. अशा वेळी त्यांना हुसकून लावणे फार कटीण असते.

भारतात सापडणाऱ्या बोर्हीडे कुटुंबातील सर्व प्राण्यांमध्ये रानरेडे फार धीट असतात. ते शत्रूवर सरळसरळ हल्ला करावयास मागे पुढे पहात नाहीत. विशेष काही कारण नसताना देखील ते चिडून जाऊन सरळ हल्ला करतात. अर्थात हयामध्ये प्रत्येक प्राण्याप्राण्यामध्ये फरक दिसून येतो. एखादा रानरेडा जवळ गेले असताही हल्ला करणार नाही तर एखादा अंगावर सरळ धावून येईल. त्याबद्दल नक्की काहीच अनुमान काढता येत नाही. लहान पिलू जवळ असलेली जंगली मैस तर फारच चिडखोर व धोकादायक असते. पाळीव म्हशी व रेडे देखील गाई-बैलांपेक्षा जास्त चिडके व हल्लेखोर असल्याचे दिसून येते. केंद्रा केंद्रा रानरेड्यांनी वाघाशी देखील झुंज देऊन त्याला जखमी व घायाळ केल्याची उदाहरणे आहेत.

जंगलात त्यांना मानवाखेरीज व वाघासिंहाशिवाय दुसरा कोणी शत्रू नाही. माजलेल्या गनरेड्याच्या समोर वाघ देखील जाण्याचे टाळतात. त्यांची ग्राणेंद्रिये तीव्र असून श्रवणशक्तिदेखील चांगली असते. दृष्टी मात्र साधारण असते. कल्पार्तील गुरुं चरत असताना मधून मधून हलक्या आवाजात हंबरुन एकमेकांशी संधान ठेवतात. गनरेडा रागवला असता प्रथम नाकपुड्या फुगवून त्यातून हवा जोराने बाहेर सोडत राहून पायाखालची जर्मीन बडवीत रहातो व मग लगेच धावून येतो. पावसाळा संपल्यावर त्यांचा समागमाचा काळ सुरु होतो. मार्च, एप्रिल, मे च्या सुमारास विशेषत्वाने नवीन पिले जन्माला येताना दिसून येतात. परंतु वर्षाच्या इतर वेळीही केंद्रा केंद्रा नवीन पिले जन्माला आलेली दिसतात. जंगली म्हशी व रानरेडे यांचा पाळीव गुरुंशी किंत्येकदा संबंध येऊन उपजारी तयार होतात; परंतु अशी संतती मध्यम जोराची असते. मद आलेल्या वेळेस जंगली गाईगुरे अशा संततीला पिटाळून लावतीत.

आता यापुढे आपण बोर्डीडे कुटुंबाच्या अँटीलोपीने नावाच्या उपकुटुंबार्तील प्राण्यांची माहिती पाहणार आहोत. आधी 'अँटीलोपीने' ह्या उपकुटुंबाची थोडी माहिती घेऊ.

अँटीलोपीने ह्या उपकुटुंबात काळवीट व चिंकारा ह्या प्राण्यांचा समावेश होतो. त्यांची शारीरिक रचना बोर्डीडे कुटुंबार्तील इतर प्राण्यांप्रमाणेच असते. ह्या उपकुटुंबार्तील प्राणी दिसावयास फारच सुंदर असतात. त्यांची शिंगे (बहुतकरुन मायांना शिंगे नसतात) लांब व टोकाकडे निमुळती होत गेलेली असतात. ह्या प्राण्यांच्या डोळ्याखाली एक प्रकारची ग्रंथी असते. बोर्डीडे कुटुंबार्तील गाई, म्हशी, शेळ्यामेंद्र्या ह्या इतर सर्व प्राण्यांना ही ग्रंथी नसते. डोळ्याखालील ग्रंथीखेरीज जांघांमध्ये व खूरांमध्ये देखील यांना बोर्डीडे कुटुंबार्तील इतर प्राण्यांमध्ये दिसून येणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या ग्रंथी असतात. ह्या ग्रंथांचा उपयोग त्यांना आपापसांत एकमेकांशी संधान ठेवावयास कसा हेतो हे आपण मागे पाहिलेच आहे.

काळवीट, चिंकारा हे प्राणी दिसावयास अतिशय देखणे असतात. चिंकान्याच्या गुडध्याजवळ एका ठराविक रीतीने केसांचा पुंजका उगवलेला दिसून येतो. हे डीलदार प्राणी पूर्वी उत्तर भारतात तसेच अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर

हजारोंच्या संख्येने दिसून येत असत; परंतु मनुष्यप्राण्याने केवळ आपल्या स्वतःच्या हौसेखातर त्यांच्यावर बंदूक चालवून चालवून त्यांची संख्या धोक्यात आणली आहे.

हे प्राणी साधारणत: उघडी माळराने किंवा मोठेमोठे सपाट प्रदेश अशा ठिकाणी आढळून येतात. एकेका कल्पात सुमारे ४०-५० जनावरे सहज आढळून येतात. एकेका कल्पात नर मात्र साधारणत: एकच आढळून येतो. हे प्राणी अतिशय चपल असून त्यांचा पलण्याचा वेग अफाट असतो. त्यांचे सडसर्डीत पाय हऱ्या कामी फारच उपयोगी पडतात. यापुढे आपण हऱ्या प्रत्येक प्राण्याची सर्विस्तर माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्रात अंटीलोर्पिने उपकुटुंबात मोडणारे काळवीट व चिंकारा हे दोन्ही प्राणी दिसून येतात.

### चिंकारा

(इंडियन गजेल)

पूर्ण वाढलेला नर चिंकारा जमिनीपासून सुमारे ६५ सें.मी. (सव्यादोन फूटापर्यंत) भरतो व त्याचे वजन सुमारे २० कि.ग्रॅ. (५० पौंड) पर्यंत असते. शिंगे २५-३० सें.मी. (१० ते १२ इंचांपर्यंत) लांब असतात. दक्षिण भारतात दिसून येणाऱ्या चिंकाच्यांची शिंगे थोडी जास्त लांब असतात.

हा छोटासा प्राणी दिसावयाला अतिशय देखणा असतो. त्याच्या शरीराचा रंग वरील बाजूस पिवळट तांबडा असून पोटाकडे पांढरा असतो. वरील रंग पोटाकडे मिळताना थोडा जास्त गडद झालेला दिसून येतो. तसेच पुढीचातही तो जास्त गडद दिसून येतो. गालावरून दोन्ही बाजूस एकेक पांढरट रेघ खाली गेलेली असते व नाकावरून मळकट पझा दिसून येतो. नराची शिंगे समोरून पाहिली असता डोक्यावरून जवळ जवळ सरळ अशी उगवल्यासारखी वाटतात परंतु बाजूने पाहिली असता त्यांना किंचित इंग्रजी S या अक्षराप्रमाणे वाक असल्यासारखी वाटतात. या शिंगावर १५ ते २५ पर्यंत वळवा दिसून येतात. मार्दीची शिंगे गुळगुळीत असतात. काही भागांत माद्यांना शिंगे नसतात. हे प्राणी दाट जंगलापेक्षा खुरट्या झाडाझुडपांची जंगले पसंत करतात. तसेच कमी उंचाच्या गवताचे सपाट प्रदेश, दच्याखोचांमधील कमी वाढीची पसरट झुडूपे ही यांची आवडीची ठिकाणे. मुक्या रुखरखीत प्रदेशात देखील ते दिसून येतात. हे प्राणी लाजरे असतात; त्यामुळे ते

महाराष्ट्रातील बन्य प्राणी

माणसाला बुजतात. ते सहसा लागवडीखालच्या प्रदेशांत शिरलेले दिसून येत नाहीत. ते सकाळी साधारण ऊन आले की बाहेर पडत नाहीत. संध्याकाळी देखील ऊन वरेच खाली गेल्यावर चरावयास बाहेर पडतात. कळपाचा प्रमुख काही थोका आहे असे वाटल्यास फिसकारल्यासारखा आवाज काढून पुढील पायाने जर्मान जोरजोराने बडवावयास सुरुवात करतो. अशी थोक्याची सूचना मिळाल्यावरोबर सर्व कळपच्या कळप पलत सुटतो, तो साधारण २००-३०० मीटर्स पलत गेल्यावर थांबून थोक्याचे स्वरूप काय आहे ते शोधावयास सुरुवात करतो. ह्या प्राण्यांचे गंधझान, श्रवणशक्ति व दृष्टी सर्वच उत्तम असल्याचे दिसून येते.

हे प्राणी गवत, वेगवेगळा झाडपाला, रानटी पिके, भोपळे, कळिंगड यासारखी फळं वर्गे खातात. चिकारा पाण्याशिवाय किंत्येक दिवस राहू शकतो. रखरखीत प्रदेशांत ते तर केवळ झाडांवरील दव देखील चाटून घेऊन राहू शकतात. उन्हाळ्यात पाणी जेव्हा मिळेल तेव्हा पिऊन घेतात.

अंटीलोपीने उपकुटुंबात मोडणाऱ्या काळवीटापेक्षा हे प्राणी कर्मा मिसळणारे आढळतात. त्यांचे कळप छोटे छोटेच असून एकेका कळपांत सुमारे १० ते २० जनावरे असलेली दिसून येतात. त्यांचा विणीचा असा काही ठराविक एक काळ नाही. एका वेळेस १ ते २ पिलांना जन्म दिला जातो. केव्हा केव्हा चिकारा व काळवीट ह्यांचा समागम होऊन त्यापासून नवीन उपजारी तयार झालेल्या दिसून येतात.


### काळवीट

(बँकवक किंवा इंडीयन अंटीलोप)

काळवीट हा आणखी एक अंटीलोपीनी या उपकुटुंबात मोडणारा प्राणी महाराष्ट्रांत दिसून येतो. पूर्ण वाढ झालेला नर काळवीट जमिनीपासून सुमारे ८५ सें.मी. (पावणेतीन फूटापर्यंत) भरतो. त्यांचे वजन सुमारे ४० कि. ग्रॅ. (९० पौंड) असते. शिंगे ७० सें.मी. (२० इंच) हून जास्त वाढलेली क्वचितच दिसून येतात. तरीही दरक्षण भारतात दिसून येणाऱ्या काळवीटांची शिंगे उत्तर भारतातील काळवीटांपेक्षा जास्त लांब असलेली आढळून येतात. अंटीलोपीने ह्या कुटुंबात मोडणाऱ्या चिकारा, काळवीट व चीशिंगा ह्या तीनी प्राण्यांपैकी फक्त काळवीटच भारतात महाराष्ट्रातील वन्य प्राणी

सर्वत्र आढळून येतो. चिंकारा व चौशिंगा हे भारतातील काही ठराविक भागांतच दिसून येतात. माद्या व पूर्ण वाढ न झालेले नर यांचा रंग वरील बाजूस पिवळट तांबडा असून पोटाकडे पांढरट असतो. नर तीन वर्षांचा झाला की हळूहळू त्याचा पाटीकडील रंग काळसर होऊ शकतो. अशा प्रकारे पूर्ण वाढलेल्या नराचा रंग वरील बाजूस काळा व पोटाकडे पांढरा असतो. परंतु काही काही भागात हा रंग पूर्ण काळा न होता गडद तांबडा अथवा चॉकलेटी असा रहातो. नरांची शिंगे गोल गोल अशी वळ्यावळ्यांनी बनलेली असतात. शिंगामुळे नराला एक प्रकारचे देखणेपण आलेले असते. शिंगवाल्या माद्या क्वचितच पहावयाला मिळतात; परंतु बहुतकरून माद्यांना शिंगे नसतात. उन्हाळ्याच्या दिवसांत त्यांच्या शरीराचा रंग किंचित फिकट होतो. पावसाळ्यानंतर त्यांना मऊ मऊ व दाट अशी केसांची लव आलेली दिसून येते.

महाराष्ट्रातील सातारा, अहमदनगर, बुलढाणा, परभणी, भंडारा ह्या भागांमध्ये काळवीट दिसून येतात. एकेका कल्पांत सुमारे ३० पासून पनासपर्यंत जनावरे दिसून येतात. पूर्वी काही ठिकाणी तर शेकडोंच्या संख्येने ते एकेका कल्पांत दिसत. काळवीटांना बहुतकरून खुरट्या झुडूपांची जंगले तसेच साधारण उंचीच्या गवताचे सपाट प्रदेश अशा जागा फार आवडतात. ते सहसा दाट जंगलामध्ये जास्त दाट झाडीच्या ठिकाणी जात नाहीत. काळवीट गवत, चारा व निरनिराळ्या प्रकारची पिके यांवर आपला उदरनिर्वाह करतात. साधारणे काळवीट फक्त भर दुपारच्या मध्याह्न प्रहरी सावलीच्यां जागी विसावा घेतात. थोडे ऊन कलले की पुन्हा चरावयाला निघतात. त्यांची श्रवणशक्ति साधारणच असते. तसेच वासाचे ज्ञान देखील विशेष नसते. मात्र त्यांची दृष्टी अतिशय तीक्ष्ण असून तिचा उपयोग संरक्षणाच्या कार्मी होतो. अर्थात त्यांचे चपळ पायव्ही संरक्षणाच्या कार्मी तितकेच उपयोगी येतात. कल्पांचे नेतृत्व वयस्क व अनुभवी अशा मारी काळवीटाकडे असते. संभाव्य धोक्याचा इशारा मिळाल्याबरोबर कपळांतील सर्वच काळवीट लांब लांब उड्या टाकीत सुटतात व थोड्याच वेळांत चौखूर पळू लागतात. फेब्रुवारी मार्चच्या सुमारास काळवीट मदावर येऊन त्यांचा समागमाचा हंगाम सुरु होतो. ह्या काळांत नर काळवीट फारच भांडखोर होतात. अशा वेळी माद्या मिळवण्यावरून नरांमध्ये भांडणे सुरु होता. ह्या काळांत त्यांच्या चालण्यांत एक



रंगीत चित्र C. १ गवा २ जंगली मूँहस ३ नीलगाय मादी ४ नीलगाय नर



१



२



३



४

रंगीत चित्र ९. १ चौशींगा २ चिकारा ३ काल्हबीट मादी ४ काल्हबीट नर

प्रकारचा ताटा व डॉलदारपणा येतो. ते आपले डोके किंचित मागे झुकवून चालतात; त्यामुळे शिंगे जवळजवळ पार्टीला टेकल्यासारखी वाटतात. त्यांच्या डोक्याजवळील उभ्या रेहेसारखी ग्रंथी या वेळेस पूर्ण उगडली जाते आणि ते घशांतून गुग्गुल्यासारखा एक प्रकारे आव्हानयुक्त असा आवाज काढतात. ह्या काळात कित्येक नर आपल्या तांड्यातील गेज बरोबर असणाऱ्या अनेक माद्यांना सोडून देऊन एकाच मुंदर मार्दीला बरोबर घेऊन निघून जातात. एका वेळेस एक अर्थवा दोन पिळांना जम्भ दिला जातो. मार्दी पिलांना मऊ गवतात लपवून ठेवते. लवकरच पिलांना पुरेशी शक्ति आल्यावर ते कळपांत सामील होतात.

बोर्हीडे कुटुंबाचे 'बोसलाफिनी' नावांचे आणखी एक उपकुटुंब आहे. त्यामध्ये चौशिंगा व नीलगाय हे प्राणी येतात. यापुढे आपण ह्या दोन्ही प्राण्यांची माहिती पहाणार आहोत. ह्या उपकुटुंबाचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांचे खर अगदी छोटे असून पुढून गोलाकार असतात. अंटीलोर्पीने ह्या उपकुटुंबातील प्राण्यांप्रमाणे त्यांच्या जांघामध्ये ग्रंथी नसतात. हा प्राण्यांचे मार्गील पाय पुढील पायांपेक्षा आखूड असतात. आता आपण ह्या उपकुटुंबातील प्राण्यांची सविस्तर माहिती पाहू

### चौशिंगा

#### (फोरहॉर्नइ अंटीलोप)

ह्या प्राण्यांच्या चौशिंगा ह्या नावावरूनच त्याला चार शिंगे असली पाहिजेत हे आपल्या लक्षात येते. ह्या प्राण्याला हिंदीमध्ये 'चौसिंगा' असे म्हणतात. ह्याची पुढली शिंगे अगदी आखूड असून ती जेमतेम १-३ सें.मी. (१ ते १ इंच) लांबीची असतात; व मार्गील शिंगे साधारण ७ ते १२ सें.मी (३ ते ५ इंच) लांब असतात. मार्दीला शिंगे नसतात. केंव्हा केंव्हा नराची पुढील शिंगे इतकी छोटी छोटी असतात की तेथे केवळ दोन उंचवटेच दिसून येतात. ह्या प्राण्यांची जमिनीपासूनची उंची सुमारे ६०-६५ सें.मी. (दोन ते सव्वादोन फूट) इतका भरते. त्याच्या शरीराचा रंग वरील बाजूस लालसर तांबडा व आतील बाजूस पांढरा असतो. वयस्क चौशिंगे रंगाने पिवळसर तांबूस असे दिसतात. चारही पायावर गुडध्यापासून खाली गडद चॉकलेटी काळसर रंगाची उभी रेघ दिसून येते. पुढील पायांवर ती जास्त रुंदट व उटावदारपणे दिसून येते. ह्या प्राण्यांना अर्ती दाट जंगले आवडत नाहीत. त्यांना पहाडी प्रदेश तसेच खुरट्या झुडपांचे प्रदेश महाराष्ट्रातील बन्य प्राणी

किंवा सलसलणाऱ्या गवतांचे प्रदेश अशी ठिकाणे रहावयास आवडतात. दुपारच्या वेळेस ते गवतामध्येच आथर्य शोधतात. ह्या छोट्या प्राण्यांना प्यावयास मुबलक पाणी लागते. त्यामुळे जंगलाच्या हड्हीपासून जवळच गांव सुरु होत असेल तर अशा गावांच्या नदी, तलावात, तल्याकाठी देखील चीरींगे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. त्यांचे कळप मोठमोठ्या संख्येने नसून ती सहस्रा एकटी-दुकटीच दिसून येतात.

वर्षाच्या सुरुवातीला पावसाळ्यापूर्वी मार्दी तिच्या एक दोन पिलांबरोदर दिसून येते. केव्हा केव्हा नर, मार्दी व पिले असे सर्व कुटुंबदेखील चरताना दिसून येते तर कधी कधी एकटा नर त्याच्या चारपांच माझांबरोदर जात असताना आढळतो. पावसाळा हा त्यांच्या समागमाचा हंगाम. जानेवारी केंद्रवारीच्या सुमारास नवीन पिले जन्मतात. गर्भधारणेचा काल ८ ते ८ ½ महिने असतो चीरींगांची छोटी छोटी पिले लहान असतानाच पालल्यास ती लगेच माणसाळली जातात. महाराष्ट्रात चीरींगे काही भागात आढळतात.

### नीलगाय

(ब्लू बुल)

नीलगाय हा साधारणपणे घोड्यांसारखा दिसणारा प्राणी आहे. मात्र याची मान जास्त जाड असून मोठी असते व पुढ्यात तो घोड्यापेक्षा कमी रुंद व भरीव असतो. हा प्राणी देखील बोर्व्हांडे कुटुंबाच्या बोसलाफिनी या उपकुटुंबातच मोडतो. ह्या प्राण्यांतील पूर्ण वाढलेला नर जमिनीपासून सुमारे १२५ ते १४० सें.मी. (सव्वाचार ते पावणेपाच फृटापर्यंत) उंच असतो. मार्दी मात्र वरीच लहान असते. फक्त नरालाच शिंगे असतात. ती साधारणपणे २०-२२ सें.मी (८ ते ९ इंच) लांबीपर्यंत वाढतात. पूर्ण वाढलेल्या नराचा रंग ऊदी अथवा राखाडी असतो. त्याच्या प्रत्येक पायावर खुराच्या वर पांढऱ्या रंगाचा पट्टा असतो. तसेच दोन्ही गालावर दोनदोन पांढरे ठिपके असतात. ओठ, हनुवटी, कानाच्या आर्तील भाग व पाठीमागे शेपटीच्या आर्तील बाजू पांढऱ्या असतात. माझा व पूर्ण वाढ न झालेले नर यांचा रंग राखाडी नसून कवरा असतो. नर व मार्दी दोघांच्या मानेवर

काळ्या रंगाची केसांची खुरटी आयाल असते. नराच्या गळ्याला दाढीसारखे लांब काळे केस असतात. नराची शिंगे त्रिकोणी आकाराची असतात. शिंगांचा रंग काळा असतो.

नीलगाय हा प्राणी महागष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये दिसून येतो. त्यांना रहावयाला घनदाट जंगले आवडत नाहीत. गवताळ तसेच खुरट्या झाडा-झुडूपांनी भरलेल्या अरण्याच्या भागांत ते मोकळेपणी चरताना दिसून येतात. पिकांच्या लागवडीखाली असलेल्या भागांतही ते सर्रास घुसून चरत असताना आढळतात. तसेच दुपारचे कडक ऊन खाली सरले की पुन्हा चरावयाला वांहर पडतात. अगदी दुपारच्या कडक उन्हाच्या वेळेसच फक्त सावलीच्या जार्गा आश्रय घेतात. नीलगायी गवत, चारा याप्रमाणे झाडाझुडूपांचा पाला. त्यांची फळे देखील खातात. विशेषत: बोर्गीच्या झाडावर त्या विशेष आवर्डाने चरताना दिसून येतात. मोहार्चा ताजी टवर्टीवत फुले त्यांना फारच आवडतात. त्या पाण्याशिवाय किंत्येक दिवसदेखील राहू शकतात. इतकेच काय उन्हाच्या दिवसांत देखील त्यांना मधूनमधून ३-४ दिवस पाणी नसले तरी चालते.

कळपाचा मुख्य नर धोका वाटल्यास कळपांत चरत असलेल्या इतर प्राण्यांना गुरुगुरल्यासारखा हलक्या आवाजात इशारा देतो; त्यावरोबर आळसटपणे इतरस्तत: चरत असलेली गुरे तावडतोब चारही पायांवर धावत सुटात. ह्या प्राण्यांचे ग्राणेंद्रिय व दृष्टिज्ञान चांगले असते. श्रवणशक्तिच्या मात्र तितकासा उपयोग होत नाही. हे प्राणी अतिशय वेगाने धावतात. शृङ्खल्या हातून निसटून जाण्याकरिता हव्या प्राण्यांना सर्वस्वी आपल्या पायांवर अवलंबून रहावे लागते. नर तर पळण्यात अतिशय चपल असतो. कठीण, खडवडीत, खडकाळ अशा जागेवरून एखादा नर धावत असेल तर धोड्याला देखील त्याला पकडणे कठीण जाईल. यावरून ते अशा खडवडीवरूनही किती वेगाने पळू शकतात याची कल्पना येईल. काळर्वाट, चीशिंगा ह्या हरणांप्रमाणे नीलगायी देखील एकाच ठिकाणी आपली विष्टा टाकतात. एकेका कळपांत साधारणपणे ४ पासून १० पर्यंत गुरे किंवा त्याहनही अधिक गुरे दिसून येतात. कळपांत साधारणपणे माझा व त्यांची पिले दिसून येतात. एखाद दुसरा म्हातारा नर देखील बरोबर असतो. बहुतेक वेळा तरुण नर एकटा दुकटा फिरताना दिसून येतो अथवा १०-१५ तरुण नर एकत्र येऊन कळप बनवितात.

ह्या प्राण्यांच्या समागमाचा असा काही एक ठराविक काल दिसून येत नाही. नवीन पिले वर्षभरांत केव्हाही जन्मताना दिसून येतात. मार्दीचा गार्भधारणेचा काल सुमारे ८ ते ९ महिने इतका असतो. एका वेळेस १ अथवा २ पिले जन्मतात. नीलगाई सहज माणसाळता येतात. परंतु नर मात्र केव्हा फिरेल याची शाश्वती देता येत नाही.

नीलगाईचे मांस काही ठिकाणचे लोक खावयास वापरतात; परंतु ते गाई म्हशीपेक्षा कमी रुचकर असते. कित्येक ठिकाणी नीलगाय हा गाईसारखाच एक प्राणी असल्यामुळे त्याला हिंदू धर्माचे लोक पवित्र मानतात व त्याला शिकान्यांच्या बंदुकीने मारावयास मनाई करतात.

### सर्वीडे कुटुंब

आतापर्यंत आपण आर्टीओडकाट्याला ह्या गटांतील बोर्हाडे या कुटुंबाची सविस्तर माहिती पाहिली. यापुढे आपण ह्या गटाच्या सर्वीडे नावाच्या दुसऱ्या कुटुंबाची व त्यामध्ये येणाऱ्या प्राण्यांची माहिती पाहणार आहोत. ह्या कुटुंबामध्ये येणारे प्राणी म्हणजे हरणे व सांबरांच्या विविध जारी होत. बोर्हाडे कुटुंबापासून सर्वीडे कुटुंब पुढील प्रकारे वेगळे सांगता येईल.

बोर्हाडे कुटुंबातील प्राण्यांची शिंगे पोकळ असून ती कायम असतात; परंतु सर्वीडे कुटुंबातील प्राण्यांची शिंगे भरीव असून ती वर्षातून एकदा झडून पुन्हा उगवतात. गाई बैलांची शिंगे म्हणजे डोक्यावर छोटीशी आखुड हाडे व त्यावर पोकळ जाड कवच असते परंतु सांबर व हरणे ह्यांच्या डोक्यापासून लांब लांब हाडे (शिंगे) डोक्यावर उगवलेली असतात. ती वर्षातून एकदा मुळासकट उमळून पडतात व विणीच्या हंगामात पुन्हा उगवतात. शिंगे म्हणजे डोक्याच्या कवटीच्याच हाडांचा भाग आहे. ती उगवतात तेंव्हा प्रथम मखमलीसारखे नाजूक नरम उंचवटे असल्यासारखी वाटतात नंतर लवकरच लांब लांब पसरतात. छोट्या छोट्या हरणांना सुरुवातीला फक्त एकेकच लांब शिंग येते. जसजशी वर्षे जाऊन ती वयात येतात तसेच त्यांना फाटे फुटत जातात. हरणांच्या तसेच सांबरांच्या वेगवेगळ्या जारीप्रमाणे शिंगांना फाटे फुटण्याच्या तन्हा वेगवेगळ्या असतात. हरणांपेक्षा सांबरांच्या शिंगांना जास्त फाटे फुटलेले दिसून येतात. ही शिंगे काही एक ठराविक वयोमर्यादेपर्यंत वाढत जातात त्यानंतर ती कायम तेवढीच राहतात.

नवीन शिंगे उगवताना सुरुवातीला जे मखमलीसारखे उंचवटे उगवतात ते फारच नरम असून त्यांना चटकन इजा होण्याचा संभव असतो त्यामुळे हे प्राणी त्या वेळेस त्यांना फारच जपत असतात. अशा वेळेस ते आपले डोके कशावरही आपटू देत नाहीत, तसेच ह्या प्राण्यांना आपली शिंगे पूर्ण वाढल्यावर झाडावर घासून घासून गुळगुळीत करण्याची सवय असते. हे प्राणी त्यांच्या आवडीच्या ठराविक झाडांवरच शिंगे घासावयास नियमितपणे जातात. शिंगांचा उपयोग स्वसंरक्षणासाठी तसेच माद्यांना आकर्षिण्यासाठी होतो. शिंगे पूर्ण वाढल्यावर ते जोडीदार (माद्या) शोधावयास तयार होतात. अशा वेळेस माद्यांवरुन नरांमध्ये फारच भांडणे होतात. तसेच माद्या मिळविल्यावर आपापल्या जागा व हट्टीवरुन देखाल त्यांच्यात भांडणे होतात. अशा वेळेस शिंगे एकमेकात अडकवू ते एकमेकांम मागे रेटावयास सज्ज होतात. विजरी नर दुसऱ्याला रेटत रेटत मागे नेतो. शिंगांच्या ह्या मारामारीत कर्धीकर्धी दोघांचीही शिंगे एकमेकात अडकून अर्था गुंततात की ती निघता निघत नाहीत व ती कर्धी कर्धी मुळासकट उखडून दोर्न्हा नर गतप्राण होतात. अर्थात ते फक्त शिंगाच्या सहाय्यानेच मारामारी करु शकतात असे नाही तर शिंगे नसलेल्या काही हरणांच्या जारीचे नर आपल्या डोक्याने मुसंडी मारुन प्रतिस्पर्धावर हल्ला करतात.

हरणांची घ्राणेंद्रिये, श्वेषणशक्ती व दृष्टी फारच तीव्र असून ती अतिशय चपल असतात. शत्रूच्या तडाख्यातून बचाव करून घेण्यासाठी त्यांना ह्या सर्व गोष्टींचा उपयोग होतो. हरणे व सांबरे ही नेहमी हिरव्यागार अशा जंगलात अगर गवताल प्रदेशात आढळून येतात. ती केंद्राही रखरखीत वाळवंटी प्रदेशात दिसून येत नाहीत. वेगवेगळ्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीनुसुप्त त्यांचे आकार लहान मोठे असे आढळून येतात. उदाहरणार्थ भारतातच पहावयाचे झाल्यास मध्य प्रदेशात तराईच्या भागात तसेच हिमालयाच्या पायथ्याशी दिसून येणारी टिपकेवारी हरणे चांगलीच मोठी असलेली आढळतात. तसेच मध्य प्रदेशातील सांबरांचा दिमाख व बांधा अप्रतीम असतो. गंगेच्या उत्तरेकडे व दक्षिण भारत येथे आढळणारी सांबरे त्यामानाने लहानखोर असतात. हे मुख्यतः त्या त्या भागात त्यांना चरावयास मिळणाऱ्या गवत व झाडपाला ह्यांच्या दर्जावर अवलंबून आहे. तसेच निरनिराळ्या राहणीमानानुसार त्यांचेमध्ये काही बदलही आढळून येतात. मध्यप्रदेशात ती उंच महाराष्ट्रातील बन्य प्राणी

उंच गवताच्या सपाट प्रदेशात रहातात. त्यांचे खूर छोटे व खालील बाजूने कडक असे असतात. त्याचा उपयोग त्यांना टणक अशा जमिनीवरून जलद धावण्यास होतो. तर तराईच्या दलदलीत प्रदेशात आढळून येणाऱ्या सांबरांचे खूर मऊ व पसरट असलेले दिसून येतात. अशा खूरांमुळे त्यांना दलदलीवरूनही लवकर पळता येते. राहणीमानानुसार दिसून येणारा असा दुसरा फरक म्हणजे सांबर व बारांशिंगा हे अति दाट झाडीच्या जंगलात तसेच उंच गवतांच्या प्रदेशात दिसून येत असल्यामुळे अशा ठिकाणी त्यांची दृष्टी फारशी कामाला येत नाही. तेव्हा धोक्याचा इशारा कानाने टिपून घेण्यासाठी त्यांचे कान मोठे व पसरट असतात. त्यामुळे ते आवाजाच्या जास्त लहरी घटकन पकडू शकतात. याउलट हरणे उघड्या माळरानावर राहत असल्यामुळे त्यांचे डोळे भोठे असून कान लहान असतात.

उन्हाळ्यामध्ये बन्याचशा जारीच्या हरणांचा व सांबरांचा रंग फिकट होतो व हिवाळ्यामध्ये तो गडद झालेला दिसून येतो. रंगात होणारा हा फरक आजूबाजूच्या सुष्टीत झालेल्या बदलाशी साम्य ठेवतो. उन्हाळ्यात सर्वच झाडांची पाने सुकून गेलेली असतात. गवत शेते पिकून पिवळी झालेली असतात त्यावेळेस त्यांचा रंग फिकट होतो.

सांबर व हरणे ही देखील गवत, चारा तसेच झाडपाला खाऊन रहातात. त्यांना देखील गाईबीलांप्रमाणे मोठे कथाकप्यांचे पक्वाशय असते. आर्टीओडकटायला ह्या गटांतील सर्वच प्राणी बेसुमारपणे वाढणारा झाडपाला, गवत इत्यादी खाऊन निसर्गाचा समतोल कसा राखतात हे आपण मारे पाहिलेले आहे. तसेच हे प्राणी कार्नीव्होरा गटांतील प्राण्यांचे मुख्य खाद्य असतात हे आपण मारील प्रकरणात पाहिलेले आहे. अशा प्रकारे एक दुसऱ्याला खाऊन त्यांची वाढ बेसुमारपणे होऊ देत नाही व निसर्गाचा समतोल आपोआप राखला जातो.

हरणे व सांबरे यांचे मुख्य शत्रू वाघ, सिंह, विवळे व जंगली कुत्रे हे होत. काही ठिकाणी मगरीदेखील हरणे मारीत असल्याची उदाहरणे दिसून आलेली आहेत. हरण, सांबर यांची छोटी पिले कोल्हे, लांडगे देखील मारुन खातात. हरणांचा आपल्या शत्रूपासून सुटका करून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांच्या अंगी असलेली चपळता. प्रत्यक्ष धोका आहे हे कळण्यापूर्वी हरणे एकप्रकारे बेचैन

होऊन जातात. त्यांचा दृष्टी, श्रवणशक्ति व गंधज्ञान ही तिन्ही फारच तीक्ष्ण असल्यामुळे तावडतोब धांक्याचे स्वरूप कळून येते. शिवाय ती कळपाने रहातात. हरणे, सांबरे यामध्ये कळपाने रहाण्याची पृथक्ती दिसून येते. एकटे दुकटे भटकत असलेले हरीण अथवा सांबर वाघसिंहांच्या तावर्डीत पटकन सापडते.

कार्नांद्विरोग गटार्तील प्राण्यांखेरीज त्यांचा दुसरा शत्रू म्हणजे त्यांचे रक्त चुपून घेणारे असे निरनिराळ्या प्रकाराचे कीटक व माशा हे होत. अर्थात त्यांचा उपद्रव फार असला तरी हे वाघसिंहासारखे त्यांचे जीवघेणे शत्रू नाहीत. पुष्कलसे कीटक ह्या प्राण्यांच्या कातडीवर अंडी घालायबास येतात. त्यांचा उपद्रव टाळता याचा म्हणून कित्येकदा हरणे व सांबरे आपल्या जागा बदलतात. विशेषत: पावसाळ्यापूर्वी दाट झाडीत जेव्हा ह्या माशा व कीटक संख्येने फारच वाढून जास्त उपद्रवी होतात तेव्हा ते प्राणी दाट जंगले मोळून उघड्यावर येतात.

जंगलामध्ये ह्या शत्रूखेरीज हरणांना मित्रदेखील पुष्कल आहेत. ठिपकेवारी हरणे जास्त मिसलणारी (सोशल) दिसून येतात. हरणे, सांबरे, नीलगायी, काळर्वाट एकत्र चरत असलेली पुष्कलदा दिसून येतात. डुकरेदेखील जवलपास आढळतात. हनुमान वानरांशी ठिपकेवारी हरणांचे विशेष संख्य असलेले दिसून येते. माकडांनी वळन तोडून टाकलेली तसेच अर्धवट खाऊन टाकलेली फळे खाण्याकरिता हरणे व रानगायी, ही वानरे असलेल्या मोठमोठ्या झाडांखाली नेहमी जमा होतात. याशिवाय मैना, गायबगळे व अशा प्रकाराचे आणखी काही पक्षी रानगायी, रानम्हशी व हरणांच्या पाठीवर वसून जाताना कित्येकदा दिसून येतात. तसेच हे प्राणी चरत असताना गवतांतून उडालेले कीटक, टोळ इत्यादी खाण्याकरिता पक्षी त्यांच्याबरोबर जातात.

जंगलार्तील प्राण्यांखेरीज हरणांचा आणखी नाश करणारा एक मोठा शत्रू म्हणजे शिकारी-मानव हा होय. सुंदर सुंदर हरणे शिकाऱ्यांच्या बंदुकीला फारच बळी पडून त्यांची संख्या आज खूपच रोडावलेली दिसत आहे. याशिवाय सर्वत्र वसाहतीकरिता आपण जंगले तोडून ती जागा वापरात आणू लागलो त्यामुळे आपण अप्रत्यक्षरीत्या त्यांच्या नैसर्गिक वसाहती नाहीशा करून ह्या प्राण्यांना नाहीसे करण्यास हातभार लावू लागलो. या सर्व कारणास्तव आज त्यांची संख्या खूपच कमी झालेली दिसून येते. याबद्दल सर्विस्तर विवेचन आपण पुस्तकाच्या शेवटी पहाणार आहोत.

हरणे आपापसांत एकमेकांशी संधान ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे आवाज काढतात. संभाव्य धोक्याचा इशारा देण्याकरिता आर्त स्वरात ठराविक वेळाच्या अंतराअंतराने थांबून ओरडतात किंवा शीळ घालतात. धोका संपेपर्यंत ती अशा आवाजाता ओरडत रहातात, इतकेच काय ह्या ओरडण्या व्यतिरिक्त ती पायाने जमीन जोरजोराने बडवितात. काही जातीच्या हरणांमध्ये धोका आहे असे कळून आल्यावरोबर कळपांचा प्रमुख प्रथम जमीन जोरजोराने बडवितो व त्यानंतर ओरडून इशारा देतो. नर व मार्दी यांच्या समागमाच्या वेळेस नर सांबर मोठ्या व ठराविक स्वरांत गर्जना करतो. दोन नरांची मारामारी चालू असेल त्या वेळी ते आव्हानात्मक आवाज काढतात. या खेरीज हरीणी अथवा सांबरमार्दी आपल्या छोट्याशा पाडसाला बोलावण्याकरिता मऊ आवाजात कुरकुरल्यासारखा आवाज काढतात. केव्हा केव्हा त्या आपल्या पायांनी जमीन देखील हलकेच वाजवितात.

एकमेकांशी संधान ठेवण्यास आवाजाखेरीज त्यांना एक ठराविक प्रकारचा वास येणाऱ्या ग्रंथी असतात. वहुतेक हरणांना प्रत्येक डोळ्याखाली एकेक वास येणारी ग्रंथी असते. भेकरांना कपाळावर आणखी एक ग्रंथी असते. समागमाच्या हंगामात ह्या ग्रंथीपासून येणारा वास जास्त उग्र असतो. याचा उपयोग मायांना आकृष्ट करून घेण्याकडे होतो. चेहऱ्यावर असणाऱ्या ह्या ग्रंथीखेरीज बन्याच्या हरणांच्या पायाच्या खूरामध्येही एकेक ग्रंथी असते. पायांच्या टाचेत असलेल्या या ग्रंथीचा उपयोग वासावरून माग काढण्यासाठी कसा होतो ह्यावद्दल मागे विवेचन केलेले आहे. वहुतेक जातीची हरणे कळपा कळपाने राहतात. कीटुविक सामायिक जीवनाची त्यांना फार आवड दिसून येते. वेगवेगळ्या जातीच्या हरणांच्या कळपजीवनाचा अभ्यास करणे फार मनोरंजक आहे. सांबरांमध्ये नर म्हातारा होऊन मदावर येईनासा झाला म्हणजे कळपातून, निवृत्त होऊन एकाकी जीवन कंठू लागतो. तसेच एखादा नर फारच जखमी झाला असेल तर तो बरा होईपर्यंत एकटाच राहतो. पूर्ण बरा झाल्यावर तो कळपांत सामील होतो. त्यांचेमध्ये कळपप्रमुख असतोच असे नाही. भिविले असता कळप विखुरला जातो. तो कोणाच्याही नेतृत्वाखाली धावू लागतो. छोटी पिले जवळजवळ तीन वर्षांची होईपर्यंत आईजवळ राहतात. म्हणजेच एखाद्या मार्दीवरोबर अगदी नुकत्याच जम्माला आलेल्या पिलापासून ते तीन वर्षांपर्यंतची पिले असू शकतात. अशी अनेक कुटुंबे एकत्र येऊन देखील

कळप बनतात. अशा कळपाचे नेतृत्व एका हुशार व अनुभवी मार्दीकडे असते व तिचे हुकूम विनियोगकर्ता व आज्ञेने पाळले जातात. तिला मदतनीस म्हणून आणखी एक मार्दी असते. क्वचित् ती देखील आज्ञा देते. हरणांचा कळप विश्रांतीसाठी तसेच रवंथ करण्यासाठी सावलीला बसला असला तरी कळपाचे नेतृत्व असलेला मार्दी मधून मधून डोंके वर करून धोक्याचा कानोसा घेत असते. हरणांमध्ये थवणशक्ति, दृष्टी व गंधज्ञान ही तीनही सारख्या प्रमाणात उपयोगात आणली जातात. कळपार्तील नर पिले देखील फार हुशार व चलाऱ्य असतात परंतु त्यांना विशेष प्राधान्य दिले जात नाही. फक्त जेव्हा ती मोर्टी होऊन वेगळे कुटुंब थाटतात तेव्हाच त्यांचेकडे कुटुंबाचे नेतृत्व जाते. हरणाच्या कळप जीवनावर युपच लिहिता येण्यासारखे आहे परंतु येथे इतकेच वर्णन पुरे. प्रत्येक कळपाच्या चरण्याच्या ठराविक हड्डी असतात.

सांबरांच्या विणीचा हंगाम डिसेंबर ते मार्चपर्यंत असतो. परंतु डिसेंबरच्या मध्यापासून ते जानेवारीच्या मध्यापर्यंत ह्याचा जोर जास्त दिसून येतो. मदावर आलेल्या सांबरांमध्ये माद्यांवरून फार भांडणे होतात. एकेका नराच्या १०/१२ माद्या असतात. क्वचित् ही संख्या तीसावरही जाते. ज्या ठिकाणी माद्यांची टंचाई भासते अशा ठिकाणी या काळांत नरांमध्ये माद्यांवरून भांडणे न होता हटीवरून होतात. माद्या नरांच्या आवाजावर व त्यांच्या ग्रंथीच्या उग्र वासाकडे आकृष्ट होतात. ज्या नराला जास्त उग्र वास येतो अशा नरांकडे त्या आपोआप आकर्षित्या जातात.

भेकरे, कस्तुरी मृग यांसारख्या छोट्या आकाराच्या हरणांमध्ये सांधिक कळपर्जीवन विशेषत्वाने दिसून येत नाही. भेकरे तर दोन तीन किंवा फार फार तर एक नरमादी व दोन तीन पिलांचे असे संबंध कुटुंब अशा संख्येने आढळून येतात. हरीणी पिलांना जन्म यावयाच्या वेळेस कळपापासून वेगळी होऊन एकांत व सुरक्षित जागी जाते व गवतामध्ये आपले पाडस लपवून ठेवते. ते ८/१० दिवसांचे मोठे होऊन साधारण चांगले चालू लागले की ती त्याला घेऊन कळपांत सार्माल होते. नवीन जन्मलेली पिले २/३ वर्षांनी वयात येतात.

सर्वोंड कुटुंबांत मोडणारे सांबर, ठिपकेवाले हरीण व भेकर हे तीन प्राणी महाराष्ट्रांत दिसून येतात. यापुढे आपण त्यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

## सांबर

(सांबर अथवा स्टंग)

भारतात दिसून येणाऱ्या सर्विडे कुटुंबातील हरणांच्या सर्व जातीमध्ये सांबर हा सर्वात मोठा प्राणी असून त्यांची शिंगे अतिशय डौलदार व घटकन नजरेत भरतील अशी आकर्षक असतात. चांगल्या पूर्ण वाढलेल्या नराची जमिनीपायामुळेची उंची १५० सें.मी. (५ फूट) भरते, परंतु ती सरासरी साडेचार ते पावणेपाच फूट असते. मस्त नराचे वजन २२० ते ३२० किं.ग्र. (५०० ते ७०० पौंडापर्यंत) सहज भरू शकते. नर्मदा, तार्पीच्या खोन्यात तसेच मध्य प्रदेशात दिसून येणाऱ्या सांबरांच्या शिंगांची लांबी खूपच मोठी म्हणजे ११० ते १२५ सें.मी. (३५ ते ५० इंचापर्यंत) असू शकते. त्यामानाने उत्तर व दक्षिण भारतात दिसून येणाऱ्या सांबरांची शिंगे खूपच लांब म्हणजे साधारणत: ८५ ते ९० सें.मी. (३५ ते ३८ इंचापर्यंत) असतात.

सांबरांचा रंग तांबडट पिवळा असून त्यांच्या अंगावर लांब केस असतात. सांबराच्या पाठीवरून हात फिरविला असता मऊ व मुळगुर्ढीत न लागता खरवरीत जाड केस हाताला लागतात. नगाच्या मानेवर व गळ्याखाली देखाल आयार्डीसारखे लांब लांब केस असतात. सांबराच्या पोटाकडे पांढरा रंग असतो. माझांच्या पाठीवरील रंग नरापेक्षा फिकट असतो. वयस्कर नरांचा रंग जास्त गडद असलेला दिसून येतो. सांबरांची शिंगे भव्य असून मजबूत असतात. सांबराच्या शिंगाना फाटे ठराविक अशी पद्धती दिसून येते. मुळाजवळ पहिला फाटा फुटून दोन भाग होतात. त्यापैकी पुढचा भाग ठराविक अंतरापर्यंतच वाढतो. पाठीकडील भागाला पुढा फाटे फुटतात. भारतातील सांबराच्या शिंगाना चार वर्षापर्यंत फाटे फुटतात. त्यानंतर दरवर्षी शिंगे गळून नवीन आली तरी नवीन आलेल्या शिंगाना तेवढेच फाटे असतात.

महाराष्ट्रात सर्वत्र सांबरे दिसून येतात पण, अलीकडे त्यांची संख्या फारच रोडावत चालली आहे. म्हणून सरकारने हच्छांच्या शिकारीवर यंदी घातली आहे. दक्याखोरी, पहाडी प्रदेश तसेच डोंगर उत्तरांवरील लागवडीचे प्रदेश अशा जागा सांबरांना रहावयाला विशेष आवडतात. गवत, झाडपाला तसेच विविध प्रकारची रानटी फळे हे सांबरांचे प्रमुख खाद्य होय. सांबरे संध्याखाला पसरू लागल्या की चरावयला बाहेर पडतात. ती गवतभर चरत रहातात. दिवसांचे ऊन पसरू लागले

महाराष्ट्रातील बन्य प्राणी

की दाट झाडीमध्ये आडोश्याला जातात. त्यांची दृष्टी साधारण असते परंतु गंधज्ञान व श्रवणशक्ति फारच तीव्र असते. ती अतिशय चपल असतात. इतका बजनदार प्राणी दाट झाडीतून अजिवात आवाज न करता आश्चर्यकारक चपलाईन सफाईदारपणे हालचाली करीत असलेला दिसून येतो. सांबरे पाण्यामध्ये देखील उत्तम प्रकारे पोहु शकतात. पाण्यांत असताना त्यांचे संबंध शरीर पाण्याखाली व शिंगे आणि डोके तेवढे पाण्यावर तरंगताना दिसते.

मध्य व दक्षिण भारतांतील सांबरांची शिंगे मार्चच्या शेवटाला किंवा एप्रिलच्या मध्यापर्यंत गळून गेलेली दिसतात. मे महिन्यापासून त्यांच्या डोक्यावर उंचवटं दिसू लागतात. पावसाळ्यामध्ये ह्या उंचवटांवर सुंदर मऊशी मखमल दिसून येते आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ही मखमल नाहिशी होऊन तिची जागा सुंदरशा आकर्षक शिंगांनी घेतलेली असते. आपली शिंगे झाडांच्या बुंध्याला धासून धासून गुळगुळीत करण्याची संवय सांबरांना असते. दन्याखोन्यामध्ये जागा मिर्लविण्यावरून नरामध्ये फार भांडणे होतात. विजरी नराला त्या भागांतील माद्यांचा तादा मिळतो. नोव्हेंबर डिसेंबरच्या सुमारास नरमारी सांबरांच्या जोड्या दिसू लागतात. एकेका नराच्या ४/५ माद्या दिसून येतात. मद ओसरला की नर माद्यांना सोडून एकटाच निघून जातो. पुन्हा विणीचा हंगामा येईपर्यंत तो एकटाच राहतो. मे-जून मध्ये नवीन पिले जन्माला आलेली आढळून येतात. गर्भधारणेचा काल सुमारे ७ ते ८ महिने असतो. एका वेळेस एक पिलू जन्माला येते. क्वचित दोन किंवा तीनही दिसून येतात. छोटी पिले आपल्या आईजवळ वाढतात. आपल्याकडील सांबरे क्वचितच मोठमोठ्या संख्येने एकेका कल्पात आढळून येतात. ४ ते ५ किंवा जास्तीत जास्त १२/१४ सांबरांचा एकेक कल्प आढळून येतो. त्यात माद्या व पिले दिसतात. पिलांचे रक्षण करण्याची व त्यांना वाढविण्याची सर्व जबाबदारी मार्दीवर असते. सांबराची कातडी फारच टणक असते. बंदुकाच्या कित्येक गोळच्या देखील ती पचवू शकतात. वाधाचे मुख्य खाद्य म्हणजे सांबर किंवा हरणांचे मांस होय. सांबराच्या धावण्याचा वेग साधारण असतो. हरणांपेक्षा तो कमीच भरतो. सांबरांचे मांस चर्वाला चोथट लागते. परंतु त्याला एक प्रकारची वेगांची चव असते. पूर्वी शिकारी लोक सांबराची फार मोठ्या प्रमाणावर शिकार करीत गाहिल्याने आज त्यांची संख्या फारच कमी झाली आहे.

## ठिपकेवाले हरीण

(स्पॅटिड डिअर)

ठिपकेवाली हरीणे आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेत. कित्येकदा आपण गवतात हरणे चरत आहेत, वर चंद्राचा शीतल प्रकाश पडला आहे, बाजूलाच पाण्याचा झरा वढात आहे असे चित्रातील सुंदर सुंदर देखावे पहातो. रामायणापासून त्याचा मनाला भुरल पाडील असा थाट सर्वांना माहीत आहे. याच हरीणाने सीतेला भुरल घातली होती. ठिपकेवाली हरणे सर्व भारतभर दिसून येतात. परंतु हिमालयाच्या पायथ्याशी व मध्यप्रदेशातील हरणे फारच उफाड्याची व मस्त अशी असतात. ह्या भागातील पूर्ण वाढलेल्या नराची जमिनीपासून खांद्यापर्यंतची उंची सुमारे १० सें.मी. (३ फूटांपर्यंत) व वजन सुमुरे ८० कि.ग्र. (११० पीडापर्यंत) भरते. शिंगे साधारण ७५ ते ९० सें.मी. (२।। फूटापासून ३ फूटांपर्यंत) लांब असतात. सर्व जातीच्या हरणांमध्ये ठिपकेवाले हरीण दिसावयाला अधिक आकर्षक असते. त्याच्या पाठीचा रंग ताबूस असून त्यावर पांढरे ठिपके असतात. कपाळ देखील तांबूस रंगाचे असते परंतु प्रीढ हरीणांचा रंग जास्त गडद तांबडा असतो. त्यांचा पोटाकडील भाग मात्र पांढर्या रंगाचा असतो. ह्या हरीणांच्या शिंगाला देखील सांबरांप्रमाणेच डोक्याजवळच दोन फाटे फुटलेले दिसून येतात. परंतु हे सांबरांप्रमाणे कपाळावरच नसून दोन्ही बाजूस म्हणजे कानावर दोन फाटे एकमेकांशी काटकोन करून फुटेलेले असतात. माझांना शिंगे नसतात.

ह्या हरणांना जंगलातील चांगल्या गवताच्या व भरपूर पाणी जवळपास असेल अशा जागा रहावयाला आवडतात. पंजाब, राजस्थान हे भाग सोडले तर जवळ जवळ सर्वंध भारतभर ही हरणे दिसून येतात. एकेका कळपांत साधारणपणे १८ ते ३० पर्यंत हरणे असतात. अशा कळपांत २/३ नर असतात. ही हरणे केव्हा केव्हा लागवडीखाली असलेल्या प्रदेशांतही दिसून येतात. हरणे अरण्यांत बन्याचश्या दुसऱ्या प्राण्यांबरोबर राहताना दिसतात. ती सांबरांप्रमाणे विशेष निशाचर नसतात. दुपारच्या उन्हाच्या वेळी ती सावली असलेल्या ठिकाणी विथांती घेतात. एरव्ही दिवसा, संध्याकाळी व रात्री देखोल ती चरतात.

निरनिराळ्या प्रदेशांत निरनिराळ्या वेळी त्यांची शिंगे गळून पडत असल्याचे दिसून येते. मध्य प्रदेश व दक्षिण भारत येथे ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान ती



१




२



३




४



५

रंगोत चित्र १०. १ छिपकेवाले हरीण २ सांबर ३ मिसोरी ४ भेकर ५ रानडुवकर



रंगीत चित्र ११. १ कॉमन रॉरकल २ प्लेट ब्लू व्हैल ३ कॉमन परपत्र

गळतात. महाराष्ट्रातही ती ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान गळून पडतात. डिसेंबर अखेरपव्यंत नवीन उंचवट्यावर मखमल उगवलेली दिसून येते. आपल्या येथे त्यांना समागमाचा हंगाम प्रिल मे मध्ये दिसून येतो. नगंमध्ये माद्या पिळावण्यावरून फारच मारामाद्या होतात. ते मोठमोठ्याने आवाज करून एकमकांशी झुंज फारच शर्थीने दिल्या जातात. मादी एकावेळेस एकाच पिळाला जन्म देते. गर्भधारणेचा काल साधारणतः ८ महिने असतो. वर्षभरात कंकाही पिले झालेली दिसून येतात. या हरणाचे मांस खावयाला रुचकर असते.

### भेकर

(वार्कींग डीअर)

भेकर हा प्राणी काही ठिकाणी भेकड म्हणूनही ओळखला जातो. इंग्रजीमध्ये ह्याला वार्कींग डीअर हे नांव असण्याचे कारण म्हणजे लांब्यन ह्या प्राण्याच्या ओरडण्याचा आवाज कुच्याच्या भुंकण्यांसारखा येतो. हे हरीण आकाराने लहान असते. पूर्ण वाढलेल्या नराची उंची जिमर्नीपासून सुमारे ५०-७५ सें.मी. (पावणेदोन फृटापासून अर्डीच फृटापव्यंत) असते. वजनही जेमतेम २०-२५ किलो (४५ ते ५० पौंडापव्यंत) भरते. शिंगे २०-२२ सें.मी. (८/९ इंच) लांबीची असतात. शिंगांना सुरुवातीचा फाटा सोडला तर दुसऱ्या फाटे नसतात. माद्यांना शिंगे नसली तरी डोंक्यावर शिंगांच्या ठिकाणी जाड. राकट असे केस उगवलेले असतात. भेकरांचा रंग गडद तांबडा असतो. पाठीकडे तो जास्त गडद असून पोटाकडे फिकट असलेला दिसून येतो. गळा व खालील पोटाकडाल भाग तसेच शेपटीच्या आतील भाग पांढरा असतो. नर भेकराचे वरच्या जवळ्यांतील मुळे मोठे मोठे असून ते बाहेर आलेले असतात. ह्यांचा उपयोग संरक्षणासाठी होतो.

भेकरे भारतात सर्वत्र आढळतात. त्यांना दाट झुझूपांची जंगले आवडतात. ती सहसा मोठे मोठे उंच उंच वृक्ष असलेल्या भागांत दिसून येत नाहीत. महाराष्ट्रांतील जंगलांत जेथे दाट झुझूपांची जंगले आढळतात तेथे त्यांचे वास्तव्य असते. ती एकटी दुकटी अथवा छोट्याशया कुटुंबाचा लहानसा कळप अर्शी हिंडताना आढळतात. गवत, झाडपाला व रानटी फळे हे यांचे खाद्य. ती दिवसभर चरत असतात.

महाराष्ट्रातील वन्य प्राणी

१४५

पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी यांचे कुत्र्यासारखे भुंकणे एक येते. ती थोडा थोडा वेळ यांवून यांवून ओरडतात. केव्हा केव्हा मध्यगतीनंतर देखील ओरडावयास लागतात. धोका आहे असे वाटल्यास अथवा मारामारी करीत असताना ती भांडल्यासारखा आवाज काढतात. केव्हा केव्हा आर्तस्वरांत देखील ती केकाटतात.

नराची शिंगे मे महिन्यामध्ये गळून पडतात. आंगस्टपर्यंत त्यांना नवीन शिंगे येतात. त्यांचा ठराविक असा काही विणीचा हंगाम दिसून येत नाही. मात्र हिवाळ्यामध्ये ती जास्त करून मदावर आलेली दिसतात. मार्टी एका वेळेस एक किंवा दोन पिलांना जन्म देते. गर्भधारणेचा काल सहा महिने असतो. साधारणपणे जून जूलै महिन्यांत नवीन पिले जन्मलेली दिसून येतात; परंतु वर्षभरात देखील केव्हाही नवीन पिले जन्मतात. नवीन पिलांच्या अंगावर पांढरे ठिपके असतात. सहाएक महिन्यांनी ते हळूहळू नाहीसे होतात.

### ट्रेंगुलिडे कुटुंब

आर्टीओडकटायला ह्या गटाच्या ट्रेंगुलिडे नावाच्या तिसऱ्या कुटुंबात द्रागुलस नावाचे फक्त एकच गोत्र येते; व ह्या गोत्रांत अवघे तीन प्राणी येतात. त्यांपैकी भारतात फक्त एकच दिसून येतो. प्रथम आपण ह्या कुटुंबाची वैशिष्ट्ये पाहू. ह्या प्राण्यांच्या दाताची रचना सर्वोर्डी कुटुंबाप्रमाणे असते. ह्या कुटुंबातील प्राण्यांनादेखील गाईवैलांसारखे मोठेच पोट असते मात्र त्यांच्याप्रमाणे चार कणे नसून तीनच असतात. हे प्राणीदेखील रवंथ करतात. गाईवैलांच्या पोटात जो तिसरा कणा असतो तो ह्या प्राण्यांच्या पोटात अगदी छोटा असतो.

हे प्राणी आकाराने वरेच लहान असून त्यांचे पाय अगदी वारीक असतात. ह्या कुटुंबातील आपल्याकडे सापडणारा प्राणी म्हणजे 'पिसोरी' ह्याला 'येडा' असे देखील म्हणतात. आपण आता या प्राण्याची सविस्तर माहिती पाहू.

### पिसोरी

(माऊस डीअर)

हा प्राणी खूपच लहान म्हणजे जमिनीपासून जेमतेम ३० सें.मी. (१ फूट) उंचीचा असतो. त्याचे वजन देखील जेमतेम २-३ किलो (५/६ पौंड) भरते. ह्या प्राण्यांना पक्वाशय असणाऱ्या इतर प्राण्यांप्रमाणेच वरच्या जबड्यातील पुर्दील

दात नसतात. त्यांचं पाठ देखील चार कण्यांचं नमून तीनच कण्यांचे असते. ह्या प्राण्यांच्या प्रत्येक पावाला चार खुर असतात. म्हणजे २,३,४ व ५ नंवरच्या योटाच रुपातर खुरगमध्ये झालेले असते. त्यांच्या खुरांवर गार्टासारखा भाग असतो. ह्या प्राण्यांना शिंगे नसतात. त्यांची पाठ कमानदार असून मध्ये उच असते.

कम्तुर्गमृगप्रमाणे ह्या प्राण्यांच मुळ मोठे मोठे असून ते बांहर आलेले असतात. त्यांचे पाय गुडघ्यापासून याली अगदी वार्गिक व निमुळते हात गेलेले असतात. मात्र फन्याकडे व दुंगणाकडे फारच जाड असतात. ह्या प्राण्याचा रंग पार्टावर तांबडा असून त्यावर पिवळसर रंगाच्या टिपकेवजा रेघा असतात. अगावरील केम खरखुरीत असून ते अंगालगत तांबडे व पुढे काळे असे असतात. पोटाकडाल भाग पांढरा असतो. गळ्यावर तीन पांढरे पडे असतात.

हा प्राणी साधारणत: सपाट किंवा उघड्या माळगानावर दिसत नाही. कारण त्याला लपावयाला खडकाकपारीतील छोट्या छोट्या फटी, गुहा वर्गे जागा लागतात. तो उघड्यावर सहसा दिसून येत नाही, दिवसभर ऊन असल्यामुळे तो फटीखवदार्डीतच लपून राहून आपला बचाव करतो. जंगली कुत्यांपासून आपला बचाव करण्यासाठी हे प्राणी आश्चर्यकार्कीत्या सरलसोट अशा झाडावर सहज घटू शकतात. सकाळी ऊन घडावयाच्या आत व संध्याकाळी ऊन ओसरल्यावर ते घरण्यासाठी वाहेर पडतात. ते फार लांबवर जात नाहीत. काही थोका आहे असे वाटल्यास घटकन खवदार्डीत लपतात. ह्या प्राण्याच्या लहानश्या आकाशामुळे व एकदर रंगामुळे तो सहसा दिसून येत नाही व नजरेस भरत नाही.

नर व मार्दी जून जुर्लेच्या मुमागस एकत्र दिसून येतात. नर मुख्यत: ह्या वेळेस मदावर आलेले असतात. मार्दी खडकाकपारीतील खवदार्डीतच प्रसवते. एका वेळेस २ पिले जन्माला येतात. पावसाळ्याच्या शेवटाला व हिवाळ्याच्या मुश्यातीला नर्वान पिले जन्मतात. ममागमाच्या वेळेखेर्गिज नर एकटाच रहातो. हा प्राणी भित्रा व फारच घावगट असतो. ता सहज माणसाकृत पाळता येतो. तो अगदी हळूहळू शीण आवाजात रुल्यासारखा आवाज काढतो.

### सुईडे कुटुंब

आता आपण आर्टीओडकटावला कुटुंबातील शेवटच्या कुटुंबाची माहिती पाहणार आहोत. या कुटुंबाचे नाव आहे सुईडे. ह्या कुटुंबामध्ये डुककर, हिपोपोर्टमस महाराष्ट्रातील बन्य प्राणी

यासारखे प्राणी येतात. पैकी फक्त डुककर आपल्या भारतात दिसून येते. डुककरांच्या अनेक जाती येथे दिसून येतात. सध्या हिप्पोपोटमस फक्त आफ्रिकेमध्येच आढळतात. परंतु फार पूर्वीच्या काळी ते भारतातही आढळत असत. आता मात्र ते आपल्या भारतातून समृळ नष्ट झाले आहेत. प्रथम आपण ह्या सुईडे कुटुंबाची प्रमुख वैशिष्ट्ये पाहू. ह्या कुटुंबातील प्राण्यांना गाईबिलांसारखे घार कप्प्याचे पोट नसते तर त्यांचे पोट साधेच व एका कप्प्याने बनलेले असते. दुसरा प्रमुख फरक म्हणजे 'बोर्वीडी' कुटुंबातील प्राण्यांना वरच्या जवड्यात पुढचे पटाशीचे दात नसतात, परंतु सुईडे कुटुंबातील प्राण्यांच्या वरच्या जवड्यातील सुळे मोठे असून ते जवड्याच्या बाहेर आलेले असतात व वरील बाजूस वळलेले असतात. तसेच ह्या प्राण्यांचे दात काही प्रमाणात झिजले गेले की नंतर त्यांना कटीण टेपरे येतात. त्यावर अर्ध्या चंद्रकोरीसारखा आकार यंतो व त्यामुळे ते पुढे आणखी झिजत नाहीत.

ह्या प्राण्यांच्या २,३,४ व ५ क्रमांकाच्या बोटांचे रूपांतर खूरांत झालेले असते. पैकी २ व ५ नंबरची बोटे (खूर) अर्धवट टांगल्यासारखे दिसतात. त्यांचे पाय बारीक व निमुळते असतात. ह्या कुटुंबातील प्राण्यांचे तोंड पुढे लांबट व निमुळते होत गेलेले असते. हा निमुळता भाग पुढे वाटोला घकर्तीसारखा होतो. तेथेच नाकपुडचा व त्याखालची तोंडाची फट असते. महाराष्ट्रात आढळणाऱ्या न्या रानडुककराची आपण माहिर्ती घेणार आहोत त्या रानडुककराची जात सर्व डुककरांत मोठी असते. हे रानडुककर आकाराने फार मोठे असून त्यांच्या अंगावरील केस राठ व खरखरीत असतात. त्याचे सुळे फारच मोठे असून ते भेदक दिसतात. याउलट याच कुटुंबात मोडणाऱ्या हिप्पोपोटमसची काठडी दिसावयास मऊ अशी असते. अगदी पुरातन काळी हिप्पोपोटमस आपल्या महाराष्ट्रातही आढळत असत असे उत्खनन खात्याच्या पहाणीवरून आढळून आलेले आहे. आज मात्र येथे हा प्राणी दिसत नाही.

### रानडुककर

(वाईल्ड बोअर)

चांगल्या पूर्ण वाढलेल्या नर रानडुककराची जमिनीपासून उंची ९० सें.मी. (३ फूटापर्यंत) भरते. अशा धुष्टपुष्ट नराचे वजनही २३० किलो (५०० पौंडापर्यंत) सहज भरु शकते. त्याची लांबी नाकापासून शेपटाच्या सुरुवातीपर्यंत १५० सें.मी.

(५ फूट) असते. शेषूट मात्र फारच आखुड म्हणजे कंस धरन जेमतम ३० सें.मी. (एक फूट) लांब असते. नराचे सुळे फारच मोठे असून ते बाहेर आलेले असतात. हे सुळे आठ ते वारा इंचापर्यंत लांबलचक बाहेर आलेले दिसतात. गनडुककरांचा रंग मातकट राखाडी असून त्यांच्या अंगावर काळसर रंगाचे जाड व राकट असे केस असतात. नर डुककरांच्या मानेवर हथाच जाड व राकट केसांची आयाळ असते. डुककरांच्या छोट्या पिलांच्या कातडीचा रंग मातकट असतो. नुकत्याच जम्बलेल्या पिलांच्या अंगावर गडद व फिकट रंगाचे काळसर पट्ट असतात. पुढी जपजशी पिले मोठी होत जातात तसेसे ते पट्ट नाहीस होतात.

महाराष्ट्रात गनडुककरे जवळजवळ सर्वत्र दिसून येतात. गनडुककरांना रहावयाला गवत, खुण्ठ्या विंध्युरलेल्या झुऱ्युषांची अथवा कर्णाही जऱग्ले चालतात. पावमानंतर लागवर्डाखाली. असलेल्या प्रदेशात वाढलेल्या उंच उंच पिकांमध्येही गनडुककरे रहात असताना दिसून येतात. डुककरांना कोणत्याही प्रकारचे अन्न चालते. ती शाकाहार व मांसाहार दोन्हाही घेतात. त्यांचे खाद्य म्हणजे कुठर्चाही पिके, झाडाझुऱ्युषांची मुळे, वेगवंगलच्या प्रकारचे कंद, किंडे, कीटक, साप, सरडे हे होय. त्यांना कुज्जके सडलेले मांसही चालते. डुककरे जे मिळेल त्याच्यावर तोंड चालवताना आढळतात. ती मकाळी व संध्याकाळी ऊन वरंच सरल्यावर खाद्याकरिता बाहेर पडतात. दिवसा अथवा संध्याकाळी त्या ठिकाणी माणसांची अथवा त्यांच्या शत्रूंची वसाहत आहे असे वाटल्यास ती खाद्याकरिता रात्री बाहेर पडतात. लागवर्डाखालच्या प्रदेशात ती उभ्या पिकांची फारच नासाडी करतात. पिकांमध्ये डुककरे एकदा शिरली की उभ्या पिकाची हानी करतात. त्यांना हुसकणे देखील फार कठीण काम होऊन वसते.

गनडुककरांचे गंधझान अतिशय तीव्र असते. त्यामानाने दृष्टी व थवणशक्ति ही साधारण असतात. वासावरून त्यांना शत्रूचा अचूक मागोवा लागतो. गनडुककरांच्या थावण्याचा वेग त्यांच्या वोजड शरीराच्या मानाने वराच असतो; परंतु ती वराच वेळ सतत धावू शकत नाहीत. कित्येक वेळा गनडुककरांचा वाघाशी झुंज मुऱ्युपल्याचे दिसून येते. अशा वेळेस गनडुककर मोठ्या हुशारीने व धीर्याने वाघाशी झुंज देते. वाघाने हार घेतल्याची अथवा तो टार झाल्याची देखील उदाहरणे आहेत.

रानडुक्करांच्या विणीचा टराविक असा काही काल नाही. त्यांना वर्षभरात केंद्राही पिले होतात. त्यांची पिलावल संख्येने फारच मोटी असत. साधारणत: पावसाळ्यापूर्वी किंवा पावसाळ्यानंतर जास्त करून नवीन पिले जन्माला अलेली दिसतात. मर्गधारणेचा काल ४ महिने असतो. एकंक मार्दी वर्षांतून दोन बेळा प्रसवते. एका बेळेस साधारणत: ४ ते ६ नवीन पिले जन्माला येतात. मार्दी पिले प्रसवण्याच्या पूर्वी पऱ्खाद्या आडाशयाच्या ठिकाणी गवत झाडपाला इत्यादी गोला करून ठेवते व अशा गवतात आपल्या पिलांना लपवून ठेवते म्हणजे पिले घटकन कणाच्या नजरेला पडत नाहीत.

रानडुककरे समागमाच्या काळात पुष्कळ मोठ्या संख्येने एकत्र येतात. त्यांच्यामध्ये माद्या मिळविण्यावरून भांडणे होतात. मद ओसरल्यानंतर नर वेगळे होऊन आपले एकाकी आयुष्य जगतात. केंद्रा केंद्रा सारखुयाच वयाचे काही नर एकत्र येऊन कळप तयार करतात. एरव्ही सहसा कळपामध्ये माद्या व पिलंच असतात. एकंका कळपात साधारणपणे  $20/25$  डुककरे सहज दिसून येतात. रानडुककराचे आयुष्य साधारणतः  $20$  ते  $25$  वर्षांचे असल्याचे दिसून येते.

\* \* \*


## खवलेधारी प्राणी



ह्या गटामध्ये फक्त एकच कुटुंब व एकच गोत्र आहे. ह्या गटार्तील प्राण्यांना दात नसतात. महागट्टात ह्या गटार्तील फक्त एकाच जार्तीचा प्राणी दिसून येते तो म्हणजे खवले मांजर अथवा मुऱ्याखाऊ. ह्या प्राण्याच्या मुऱ्याखाऊ ह्या नावावरूनच तो मुऱ्या खात असावा हे आपल्याला कळून येते. तेंद्वा अशा ह्या मुऱ्याखाऊला दातार्ची काही गरज नसणे रास्त आहे. मात्र त्यांवरीजी त्याला गुडाळी करून ठेवता येईल अशी लांबलचक जीभ असते.

या गटात एकच गोत्र आहे व त्याचे नाव आहे 'मर्नीस'. मुऱ्याखाऊला शास्त्रीय परिभाशेत 'मर्नीस क्रसीकांडेटा' असे म्हणतात.

मुऱ्याखाऊ ओळखावयाला अगदी सोपा आहे. त्याच्या अंगावर स्वसंरक्षणाकरिता जाड जाड व टणक असे खवले असतात. हे खवले सर्व शरीरभर तसेच डोके, शेपटी हातपायावर सर्वत्र एकावर एक असे वसवलेले दिसून येतात. एखाद्या शत्रूपासून जेव्हा याला संरक्षण हवे अमेल तेव्हा तो आपला शरीराची गुंडाळी



आ. क्र. ७ खवले मांजर (पॅगोलीन)

करून चेंडूसारखा गोलाकार होतो. अशा वेळेस त्याला हात लावला तर तो चिलखताचा एखादा टणक गोळा असावा असा भासतो. ही गुंडाळी त्या प्राण्याने स्वतः सोडविल्याशिवाय दुसन्या कुणालाही सोडविता येणार नाही इतकी कडक असते. हे जे खवले मुऱ्याखाऊच्या अंगावर असतात ते शरीरावरचे कडक व जाड जाड केसांचे रूपांतर असावे असे बहुतेक तज्जांचे मत आहे. ह्या खवल्याच्या खाली देखील त्याच्या शरीराच्या काही भागावर जाड जाड केस असतात.

मुऱ्याखाऊ जमिनीत विळे खोदून त्यात राहतो. त्याचे मुख्य खाणे म्हणजे मुऱ्यांची अंडी, मुऱ्या, वाळवी किंवा उर्धई. हे त्याचे अन्न मिळविण्याकरिता तो मुऱ्यांची मारीतील घरे पुढच्या पंजाने उकरून काढतो. त्यासाठी त्याच्या पुढच्या पायाच्या बोटांच्या नख्या बन्याचश्या मोळच्या, बाकदार व बोथट असतात. उकरलेल्या विळांत आपले लांब परंतु निमुळते डोके घालून त्यामधील मुऱ्या, अंडी, किंडं तो आपल्या लांबलचक जिभेने चाटून फस्त करतो.

तो चालताना चित्रात दाखविल्याप्रमाणे पाठीची कमान करून शेपृष्ठ तोलीत चालतो. इतर बन्याचश्या सस्तन प्राण्यांप्रमाणे तो मागच्या दोन पायांवर उभा

महाराष्ट्रातील बन्य प्राणी

गहन जंगलांतील आजूबाजूच्या परिस्थितीचा चीफेर अंदाज मधूनमधून घेतो. मुऱ्याखाऊ जरी जमिनीच्या आंत विळे खोदून राहणारा प्राणी असला तरी कंकवा कंकवा झाडांवरच्या मुऱ्या खावयाला तो झाडांवर देखील आपला मोर्चा वळवितो. पुढच्या पंजांच्या नख्या व गुंडाळता वेण्यासारखी त्याची शेपृट हक्का दोर्न्हाचा त्याला झाडाचा बुंधा घडू पकडून ठेवण्याच्या कार्मा उपयोग होतो.

त्याच्या सर्व हालचाली बहुधा वासाच्या ज्ञानावर अवलंबून असतात. त्याची दृष्टी व थवणशक्ति त्यामानाने अगदीच कर्मा असते. त्याचे ढोळे एकतर अतिशय लहान असतात आणि कान देखील पुर्णा वाढ न झाल्यामुळे छोटेसे असतात. गंधज्ञान मात्र तीव्र असते.

पूर्ण वाढलेल्या मुऱ्याखाऊच्या शरीगर्दी लांबी साधारणपणे ६० ते ७५ सें.मी. (२ तेत २॥ फृट) व शेपटी सुमारे ८५ सें.मी. (१॥ फृट) लांब असते. हा प्राणी निशाचर आहे. दिवसभर आपल्या शरीगर्दी गुंडाळी करून अथवा पुढच्या दोन पायांत डोके खुपसून आणि शेपटी संपूर्ण शरीगरभोवर्ती गुडाळून तो बिळाभव्य अथवा खडकांच्या कघारीत लपून झोपा काढात असतो. हक्का प्राण्यांची संख्या अलीकडे फारच कर्मी होत चालली आहे. तो महाराष्ट्रांतील अमरावती, भंडारा व चंद्रपूर या जिल्ह्यांतील सुक्या जंगलांमधून दिसून येतो; परंतु तो निशाचर असल्यामुळे दिवसा सहसा दृष्टीला पडत नाही. राजस्थानसारख्या कोरड्या जंगलांमध्ये देखील हे प्राणी दिसून येतात. त्यांना दिवसचे दिवस पाणी मिळाले नाही तरी चालते. जेव्हा पाणी मिळू शकते तेव्हा ते पिवून घेतात.

ह्यांच्या पुनरुत्पादनाच्या सर्वयांवहल तर्शी विशेष माहिती उपलब्ध नाही. परंतु महाराष्ट्रांत साधारणपणे जानेवारी ते मार्चच्या सुमारास ह्यांना पिले होतात असे दिसून आलेले आहे. एका वेळेस एकच पिलू जन्मला येते. अगदी कर्वाचित दोन पिलांना जन्म दिला जातो. नव्यान जन्मलेले पिलू दिसावयाला आई-वापासारखेच असते; परंतु त्याच्या अगावरील खुवले त्यामानाने मऊ असतात. पिलांची वाढ लहानपणी फार झपाटव्याने होते असे पिजन्यात पाळलेल्या मुऱ्याखाऊच्या निरीक्षणावरून आढळून आले आहे. एक छोटे पिलू जन्मले तेव्हा कंवळ ८५ सें.मी. (१॥ फृट) लांबीच होते. ते दुधावरच वाढत असता ४ महिन्यात दुप्पट लांबीचे झाल्याचे दिसून आले आहे. पिलू छोटे असताना ते आपल्या आईच्या महाराष्ट्रातील बन्य प्राणी

शेपटीवर वसते, संकटाची चाहूल लागली की आई लागलीच शेपटी गुंडाळून घेते, म्हणजे पिलू शेपटीच्या आतल्या बाजूस आईच्या पोटाकडे घेते. अशा प्रकारे त्याला संरक्षण मिळते, मुऱ्याखाळकंच्या विलामध्ये छोट पिलू असताना नर व मार्दी दोघेही विलामध्ये असतात, परंतु नर पिलाच्या पालन-पोषणाची जवाबदारी कितपत उचलतो. त्यावदल अजून काहीच माहिती उपलब्ध नाही.

मुऱ्याखाऊंचे मुख्य खाणे मुऱ्यांची अंडी, मुऱ्या, वाळवी इत्यादी आहे. हे आपण वर पाहिलेले आहे. तरीही पिंजऱ्यांत पाळलेले हे प्राणी दूध, कर्स्टर्ड, पुडीग, कोंबडीची कच्ची अंडी इत्यादी सर्व गोष्टी खात असल्याचे दिसून आलेले आहे.

आदिवासी जमार्ताचे लोक ह्या प्राण्याला मारून त्याचे मांस खातात. शिवाय त्याच्या खवल्याच्या आंगठ्या करून बोटात घालतात. आदिवासी लोकांत त्यांचे मांस सांधेदर्खीसारख्या रंगांवर ओघधो आहे असा समज आहे.

\* \* \*

जलचर सस्तन प्राणी

आतापवैत आपण भूर्मीवर रहाणाच्या महागट्टार्ताल अग्ण्यांत दिमून येणाऱ्या सर्व भूचर सस्तन प्राण्यांची माहिती पाहिला. यामध्ये काही उडणाऱ्या खार्गी, वटवाघूळे ह्यासारखे उडता येणारे सस्तन प्राणी पाहिले असले तरी त्यांचे वास्तव्य शेवटी भूर्मीवरच आहे. तसेच काही जलमांजरे यासारख्या प्राण्यांच्या पाण्यांत रहण्याच्या सवर्यावहलही माहिती पाहिला. प्राण्यांच्या ह्या शेवटच्या प्रकरणांत आपण महागट्टांत दिमून येणाऱ्या आणखी काही सस्तन प्राण्यांची मनोरंजक माहिती घेणार आहोत. हे प्राणी अन्नपवैतच्या प्राण्यांप्रमाणे जंगलातून वास्तव्य करणारे नसुन ते जलदर आहेत; आणि ते जलदर असूनही सस्तन आहेत.

त्यामुळे ते प्राण्यांच्या वर्गीकरणांत सस्तन ह्या प्राणीविभागांतच मोडतात. साधारणतः जलचर प्राणी म्हटला म्हणजे आपल्या डोळ्यासमोर समुद्राच्या पाण्यामधील वेगवेगळे मासे उभे रहातात. कित्येकदा सील, वॉलरस, व्हेल यांसारख्या मोठमोठ्या प्राण्यांना देखील मासे म्हणूनच संबोधिले जाते; परंतु हे मासे नसून ते सस्तन प्राणी आहेत, ते सस्तन प्राण्यांची सर्व लक्षणे दाखवितात. सर्वसाधारणतः आपली अशी समजूत आहे की सर्व सस्तन प्राणीवर्ग जमिनीवर रहातां; परंतु त्याला वरील प्राण्यांसारख्ये काही अपवाद आहेत. आर्थीच्या प्रकरणात आपण पाहिले की वटवाघळ आकाशात उडतात. त्यांना आकाशात अगदी पक्ष्यासारखा स्वरूपण विहार करता येतो, पण म्हणून ते पक्षी नव्हेत; त्याचप्रमाणे हे जलचर प्राणी मासे नव्हेत. भूर्मीवरील सस्तन प्राणी ज्याप्रमाणे आपल्या पिलांना अंगावरचे दूध पाजतात. त्याचप्रमाणे हे जरचर प्राणीदेखील आपल्या पिलांना अंगावरचे दूध पाजूनच त्यांचे पालनपोषण करतात. त्याचप्रमाणे सस्तन प्राण्यांची दुसरीही सर्व लक्षणे यांचेमध्ये दिसून येतात. त्यांच्या त्वचेवरील काही भागांवर ठराविक कालात केस उगवतात. कातडीवर केस असणे हे देखील सस्तन प्राण्यांचे एक प्रमुख लक्षण आहे.

ह्या सर्व गोष्टींचे विवेचन आपण ह्या प्रकरणात करणार आहेत. ह्या जलचर सस्तन प्राण्यांमध्ये व्हेल, डॉलफीन, पाँपरपज, समुद्रगार्धी, सील, वॉलरस व समुद्रसिंह हे प्राणी येतात. यांपैकी सील, वॉलरस आणि समुद्रसिंह हे पिनीपेंडीया (Pinnipedia) ह्या गटामध्ये येणारे प्राणी भारताच्या समुद्रात सापडत नाहीत. वर दिलेल्या प्राण्यांपैकी उरलेले मात्र आपल्या देशाच्या या ना त्या भागांतून दिसून येतात. ह्या प्राण्यांना पाण्यातील आवृष्ट कंठणे सोपे जावे म्हणून त्यांच्या काही अवयवांची विशिष्ट रीत्या वाढ झालेली असते. ह्या प्राण्यांचे श्वसन माशांप्रमाणे न होता ते इतर भूचर प्राण्यांप्रमाणे फुफ्फुसामार्फत होते. त्याकरिता त्यांना माशांप्रमाणे कल्ले नस्तात त्यामुळे पाण्यात विरलेला प्राणवायू त्यांना शोधून घेता येत नाही. हवेतून प्राणवायू घेण्यासाठी त्यांना सारखे पाण्याच्या वरच्या पातळीवर यावे लागते व हवेतील प्राणवायू घ्यावा लागतो.

पाण्यातील जीवन कंठणे सोपे जावे म्हणून त्याकरिता अनुकूल असे शरीर निसर्गाने ह्या प्राण्यांना दिले आहे. त्यांच्या शरीराचा आकार थोडा वहुत माशांप्रमाणेच परंतु जास्त पाणवुर्डीसारखा असल्यासारखा वाटतो. वाहेसून दिसून येणारा कानाचा

भाग (वाद्धकर्ण) हे सस्तन प्राण्यांचे एक लक्षण असते परंतु या जलचरांना तो वाद्धकर्ण नसतो. पुढच्या पायांना माशांच्या परासारखा आकार आलेला असतो. मार्गील पाय जवळजवळ नाहीसंच झालेले असतात. किंवा एखाद्या प्रकारांत अगदी खुरट्या स्वरूपांत असलेले दिसून येतात, किंवा काही प्रकारांत माशाच्या मार्गील पराप्रमाणे त्यांना आकार आलेला असतो. व्हेल, डॉलर्फीन व पॉर्पज हे प्राणी ज्या सिंटेशिया (Cetacea) या प्रकारांत येतात त्यांना सस्तन प्राण्यांच्या अंगावर जसे केस असतात तसे, पाण्यातील आवृष्ट शुक्र जावे म्हणून नसतात. परंतु ओटाच्या वरच्या भागावर मात्र थोडीसे असतात.

त्यांच्या शरीराची हालचाल व्यवस्थित होऊन त्यांना पाण्यात सफाईदारपणे पोहता यावे म्हणून शेपटीचा उपयोग वल्हासारखा होतो. सिटेशिया व सायरेन्नीया (ह्यामध्ये येणाऱ्या प्राणी-समुद्रगाय) ह्या दोन प्रकारामध्ये मार्गील पायासारख्या अवयवांचा पोहण्यासाठी काहीच उपयोग होत नाही म्हणून ते अगदी खुरट्या स्वरूपांत असलेले आढळतात. ह्या प्राण्यांचा पाण्यात पोहण्याचा वेग ताशी सुमारे १५/२० समुद्रमील इतका असतो. डॉलर्फीनचा वेग ताशी ३० समुद्रमील इतका असतो.

पाण्यावर तरंगण्यासाठी शरीर हलके असावे लागते. त्याकरिता सिंटेशिया या प्रकारात मोङणाऱ्या जलचर सस्तनांची हाडे मऊ असतात. याउलट सायरेन्नीया या प्रकारात येणाऱ्या समुद्रगाईसारख्या प्राण्यांची हाडे फार जड असून त्याचा उपयोग त्यांना समुद्रच्या तळाशी रहाण्यासाठी होतो. या ठिकाणी वाढणाऱ्या समुद्रवनस्पती खाऊन हे प्राणी जगतात. अर्थात श्वसनसाठी हवा आत घेण्याकरिता ते टराविक वेळाच्या अंतरांअंतराने पाण्याच्या पातळीच्या वर येत असतातच. ह्या प्राण्यांचे श्वसन कसे चालते हे पाहणे मजेशीर ठरेल. त्यांना सस्तन प्राण्यांप्रमाणे नाक नसून डोक्यावर एक किंवा दोन भोके असतात. ह्यावर उघडता मिटता येईल अशी स्नायूची एक झडप असते. हवा आत घेण्याकरिता हे जलचर पाण्याच्या वर आले की ती झडप उघडली जाऊन हवा आत घेतली जाते. मग झडप बंद होते. सर्व भूचर सस्तन प्राण्यांनी नाकावाटे हवा आत घेतली की ती घशामधून खाली श्वासनलिकेमार्फत फुफ्फुसांत उतरते. ह्या ठिकाणी घेतलेली हवा तोंडावाटे फुफ्फुसांत न जाता ती सरल नळीवाटेचे फुफ्फुसांत जाते.

ह्या प्राण्यांच्या त्वचेखाली चर्वाचा फार मोठ थर असतो, हे प्राणी सस्तन प्राणी असल्यामुळे साहजिकच त्यांच्या शरीरांतील रक्त गरम असते, ह्या त्वचेखालच्या चर्वामुळे ते पाण्यात असूनही त्यांच्या शरीगाचे तपामान कायम राखले जाते, ज्यादा घेतलेले अन ह्या चर्वाच्या स्वरूपात शरीरात साटविले जाते व वर्गालप्रकारे त्याचा उपयोग केला जातो, हा चर्वाचा थर कित्येक सं.मी. जाड असतो, ह्या प्राण्यांच्या शरीरात असलेला चर्वाचा थर इतका मोटा असतो की कंद्वा केंद्वा हे प्राणी मारून त्यांचे शरीर नाश पावत असता ही चर्वी वितलते व तीपासून इतकी उण्णता तयार होते की तिच्यावर मटण सहज शिजू शकेल, शरीराचे तपमान कायम गखण्याखेरीज ह्या चर्वाचा उपयोग त्यांचे शरीर पाण्यावर तरंगत ठंबण्यास मदत करतो, शरीराचे तपमान कायम राखण्यासाठी भूचर सस्तन प्राण्यांमध्ये घर्मग्रंथी व तैलग्रंथी असतात, त्यांचा ह्या जलचर सस्तन प्राण्याना काहीच उपयोग नसल्यामुळे त्या ग्रंथी ह्याच्यामध्ये दिसून येत नाहीत.

ह्या जलचरांपैकी ममुद्रगार्धीमारखे जे प्राणी सावरंनीचा या गटामध्ये येतात त्यांच्या ओठांची नीट वाढ झालेली असते परंतु त्यांच्या दातांचा त्यांना विशेष उपयोग होत नसल्यामुळे ते फारच लहान असतात, याच गटांतील ड्युर्गांग नावाच्या नर प्राण्यांच्या वरच्या जबड्यात दोन मोठे सुळे असतात, नर व मार्दी दोघांच्याही खालच्या जबड्यात अगदी वारीक दात कर्टाण हाडांच्या आत असलेले दिसून येतात, ह्या सस्तन जलचरांपैकी बचाच जणांचे दात असेच कर्मी वाढ झालेले असतात.

सिटेशिया या गटात येणारे व्हेलसारखे प्राणी अतिशय खोल राहतात, ते साधारण २० ते ३० मिनिटांच्या अंतराने समुद्राच्या तळापासून वर पाण्याच्या पातळीशी हवा घेण्याकरिता येतात, एकदा वर आले की ते थोडे थांबून थांबून बचाच वेळा हवा आंत घेतात, पुष्कलर्णी हवा घेतल्यानंतर ते पुढा बुडी मारतात, ह्याच्यातील पुष्कलसे एक दोन तास तळाशी राहू शकतात, तळापासून एकदम वर येणे व खाली जाणे मोठे अवघड काम आहे, तसेच पाण्याच्या तळाशी असताना त्यांच्या शरीरावर वातावरणाचा पुष्कल दाव देखील असतो, जास्त दावाकडून एकदम कर्मी दावाकडे येत असता शरीरातील रक्तातून विग्लेली नायट्रोजनयुक्त हवा वाहेर निघत असल्यामुळे हवेचे बुडवुडे तयार होतात, अमे-

बुडबुड हृदयाकडे गेले असता प्राणी मरण्याचा. संभव असतो. परंतु हया सर्व प्राण्यांच्या शरीगत काही विशेष घडण निसर्गाने केली आहे की जीमुळे त्यांना वरखाली सहज जाता येते व अशा प्रकारचा त्रास होत नाही. ह्याचे अप्पीकरण पुढे दिले आहे. पाणबुड्या मनुष्य जेव्हा खाली तलाशी जातो तेव्हा वातावरणाचा दाव त्याच्यावर वाढतो तो कायम राखला जाण्यासाठी पाणबुड्याने श्वसनावाट आत घेतलेल्या हवेतील नेट्रोजन वायू रक्तात विरघळाला जातो (नेट्रोजन वायू हा अपायकाऱ्यक नाही तसेच तो शरीरातील दाव वाढवून शरीरगवरील बाहेरच्या दावाचा भाग तोलून धरण्यास मदत करतो.). पाणबुडे एकदम वर न येता हलके वर येतात कारण असे करण्याने रक्तात भिनलेला नेट्रोजन वायू रक्तातून हवळूळू बाहेर फेकला जाण्यास मदत होते. आता आपण हया जलचर सम्मतांच्या शरीगत श्वसनार्किया कर्णी चालते ते पाह. हे प्राणी डांक्यावर असलेल्या भोकावाट पुष्कळशा हवा आत घेऊन खाली जातात. खाली गंल्यावर हयांचे श्वसन अगदी मंद मंद होऊ लागते. हृदयाचे टांके देखाल अगदी कर्मी कर्मी होऊ लागतात. अशा प्रकारे प्राणवायू अगदी कर्मी प्रमाणात वापरला जाऊन तेवढी हवा जास्तीत जास्त वेळ वापरली जाते. तसेच खाली गंल्यावर फुफ्फुसांतील वायुकोश वंद होऊ लागतात. व फुफ्फुसांतील अशुद्ध हवा वर फेकली जाते. ती श्वासर्नालिकेमध्ये सर्वत्र पसरविला जातो. तसेच हे प्राणी जस्तजसे वर येऊ लागतात तसेच त्यांच्या हृदयांचे टांके वाढू लागतात; त्यामुळे जो काही थोड्या प्रमाणांत नेट्रोजन रक्तात भिनलेला असतो तो भराभर बाहेर येऊ लागतो; व हया प्राण्यांना त्रास होत नाही. अर्थात आपल्याला जरी वरून वाटले की हे जलचर किंती लवकर व महज वगळाली ये जा करू शकतात. तरी प्रयोगाअंती ते वगऱ्य वेळ घेत अपल्याचे दिसून येते.

मायरेनीया व सिटेशीया गटातील प्राणी पाण्यातच आपल्या पिलांना जन्म देतात. हया प्राण्यांच्या प्रजोत्पादनाच्या सर्वर्यांवहूल काही माहिती उपलब्ध नही. परंतु समुद्रगार्या, डचुगांग हे सर्वच प्राणी आपल्या छोट्या पिलांना अंगावरचे दृध देतात. समुद्रगाईचा गाभणकाल सुमारे ५ महिने असल्याचे आढळून आले आहे. एका वेळेस त्यांना एकच पिलू होते. क्वेललासुद्धा एका वेळेस एकच पिलू होते. गाभणकाल निरनिराकृत्या जातीनुसार ६ माहिन्यापासून ९ वर्षांपर्यंत असतो.

डॉलर्फीन या प्राण्याची लहान पिले जन्मल्यापासून दहा मिनीटांतच समुद्रपातलीयाच हवा घेण्यासाठी येत असल्याचे दिसून आले आहे. तासाभरांत त्यांना दूध प्यावयाचं समजू लागते. ह्या प्राण्यांमध्ये निरनिराळ्या जार्तीनुसार ६ महिने ते एक वर्षभाअंगावरचे दूध पाजले जाते. जलचर सस्तनांची पिले जन्मतः वरीच मोठी असतात. काही काही जार्तींमध्ये तर ती पूर्ण वाढलेल्या प्राण्यांच्या १/३ इतकी आकाराने मोठी असतात. त्यांची वाढही फार झापाट्याने होते. काही जार्तींतील प्राणी ४ ते ५ वर्षांतच पूर्ण वाढून त्यांच्या अंगी प्रजोत्पादन शक्ति येते. ह्या प्राण्यांचे आकार फारच मोठे असतात. देवमाशांची मार्दी सुमारे ३५ मी. (९९३ फूट) लांब असते. ह्या जलचर सस्तन प्राण्यांचे वजनही कित्येक टन असते. 'सिंटेशीया' या गटांतील लहानात लहान प्राणी लांबीला सुमारे दीड मीटर (साडेचार फूट) असतो. या प्राण्यांच्या आयुमर्यादिवद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही. परंतु त्यांचे आयुष्य बरेच मोठे असावे असा अंदाज आहे.

हे जलचर वर्षांच्या ठराविक काळांत स्थलांतर कर्गीत असल्याचे अभ्यासांती दिसून आलेले आहे. देवमाशांची एक जात जी 'कार्मन गंगकल' म्हणून ओळखली जाते, हे प्राणी उन्हाळ्यामध्ये समुद्राच्या मध्याशी जास्त खालवर जातात व मग हिवाळ्यात आजूबाजूस पसरतात असे दिसून आलेले आहे.

या प्राण्यांचा माणसाला खूप उपयोग आहे. त्यांच्यापासून तेल काढणाऱ्या कंपन्या दरवर्षी कित्येक हजार देवमासे व इतर जार्तीचे हे सस्तन प्राणी पकडतात. देवमाशांच्या कुटलाही भाग वाया जात नाही. हाडेदेखील त्यांपासून तेल काढून झाल्यावर वाया न घालवता खत वनविण्यासाठी वापरतात. इ.स. १९२९ पासून इ.स. १९३९ पर्यंतच्या १० वर्षांच्या काळात जगभर दरवर्षी पकडलेल्या नुसत्या देवमाशांची संख्या २४,००० पासून ४४,००० पर्यंत वाढली होती. यावरुन ते किती मोठ्या प्रमाणावर पकडले जातात याची कल्पना येईल. ह्या सर्वांच्या उपयोग निरनिराळ्या वस्तु वनविण्यासाठी जगभरच्या कारखान्यांमध्ये केला जातो. हे जलचर सस्तन प्राणी सहसा कोणी खात नाही; परंतु सायरेनीया गटांतील प्राणी काही देशांतील लोक खातात. सील, समुद्रसिंह इत्यादी प्राण्यांच्या कातडीपासून लांब लांब केसाळ कोट वनवितात व त्यांना मागणीही फार असते. तसेच त्यांच्या चर्वीलाही खूप मागणी असते. एकंदरीत याही जलचरांचा मनुष्याने मोठा प्रमाणावर

उपयोग करून घेतला आहे. भारताच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण भागास समुद्रकिनारा असल्यामुळे आपल्या येथे बरेचसे सस्तन जलचर प्राणी पहावयास सापडतात. परंतु काही फक्त आकटीकट व धूव प्रदंशांतच दिसून येतात. आता यापुढे आपण ह्या सस्तन जलचरांतील जे प्राणी महाराष्ट्रांत समुद्राच्या किनारपट्टीच्या प्रदेशात दिसून येतात त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. महाराष्ट्राजवळच्या समुद्रांत देवमाशांच्या दोन जाती व दुसरा एक 'फिलेस पॉरपज' अशा एकंदर तीन जातीचे जलचर सस्तन प्राणी दिसून येतात.

### देवमासा

#### (ब्रेट ब्लू डेल)

देवमासा आपण प्रत्यक्ष पाहिला नसला तरी एकून तर सर्वांना माहिती आहे. केळातरी आपण याचे चित्र देखील पेपरांत आलेले पहातो. ह्याला इंग्रजीमध्ये 'डेल' असे संबोधितात. ह्याला मराठीमध्ये देवमासा असे कां संबोधिले जाते कोण जाणे. हा सस्तन प्राणी आहे.

देवमाशांमध्ये नर मार्दीपेक्षा थोडा लहान असलेला दिसून येतो. मोठ्या नराची लांबी तोंडापासून ते शेपटीपर्यंत सुमारे २२ मीटर्स (७४ फूट) व मार्दीची २३ मीटर्स (७७ मीटर्स) असलेली आढळते. तसेच नराचे वजन सुमारे ८० व मार्दीचे ८५ टनांपर्यंत भरते. अजूनपर्यंत सर्वांत जास्त मोठा म्हणजे ३४ मीटर्स (९९३ मीटर्स) लांबीचा व १५० टन वजनाचा देवमासा सापडलेला आहे.

देवमाशाच्या शरीरावर केस नसून ते गुळगुळीत असते. त्याच्या ओटावर मात्र केस असतात. रंग पाटीच्या दगडासारखा नीलसर असून पुढच्या परासारख्या भागाची आतील बाजू पांढरी असते. काहींच्या पोटाकडील भाग पांढरट असतो तर काहींचा पिवळसर असतो. ही जी निळ्या देवमाशांची जात आहे त्या प्राण्याचे डोके देवमाशाच्या इतर जातीपेक्षा मोठे व लांबोडके असते. हातासारखे जे पुढील अवयव असतात त्यांचे रूपांतर माशाच्या परासारख्या भागांत झालेले असतात. त्यांची लांबी जवळजवळ सबंध शरीराच्या १/७ इतकी असते.

ही जात देवमाशाच्या सर्व जातीमध्ये आकाराने मोठी आहे. एक देवमासा जमिनीवर ठेवला असता किंतीतरी जागा व्यापतो. देवमासे बहुतकरून जोर्डीने महाराष्ट्रातील बन्य प्राणी

आढळतात. केव्हा केव्हा दोनाहून अधिकही बरोबर वावरत असताना दिसून येतात. देवमासे उन्हाळ्यात समुद्राच्या मध्यभागी जास्त खोल भागांत जातात व हिवाळ्यांत आजूबाजूला पसरतात. हिवाळा हा यांचा समागमाचा व विणीचा हंगाम आहे.

हे देवमासे समुद्रातील कोलंबी, प्लॅकेटोन इत्यादी खाऊन राहतात. हिवाळ्यांत पकडलेल्या देवमाश्याचे पोट अक्षरशः रिकामे असलेले आढळून आलेले आहे. हिवाळ्यांमध्ये जेव्हा त्यांना विशेष खाद्य मिळत नाही त्यावेळेस त्यांना त्यांच्या शरीरात त्वचेखाली असलेल्या चरबीपासून उण्णता व पोषण मिळते.

देवमाशाचा वेग साधारणतः ताशी २० समुद्र मैल (Fathom) इतका असतो. ह्या जातीचे देवमासे साधारणतः ४/५ वर्षांचे झाले की वयात येऊन त्यांच्या अंगी प्रजोत्पादन शक्ती येते. गर्भधारणेचा काल ९० ते ९९ महिने इतका असतो. एका वेळेस एकच पिलू जन्मते. पिलाची लांबी जन्मल्यावेळी ७ मीटर्स (२३ फूट) पर्यंत भरते. तसेच त्यावेळी वजन अडीच ते तीन टन इतके भरते. ह्या जातीचे देवमासे आपल्या पिलाला जवळजवळ ७ महिन्यापर्यंत अंगावरचे दूध पाजतात. दूध तोडते वेळी ह्या पिलाचे वजन साधारणपणे २३ टनाच्या आसपास आलेले असते. दर दोन ते तीन वर्षांच्या दरम्यान मार्दी गाभण रहाते.

ह्यांना पकडवयाची नवीन नवीन साधने उपलब्ध झाल्यामुळे इतके देवमासे पकडले जाऊ लागले की यांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. हळी त्याला आला घालून कायद्याने ह्या प्राण्यांना संरक्षण दिले आहे.

देवमाशाच्या एकंदर चारी जाती आपल्या भारताच्या किनारपट्टीत आढळतात. पैकी महाराष्ट्रांत वर वर्णन केलेली व आणखी एक जात दिसून येते.

### फीनर व्हेल

#### (कॉमन रॉरकल्)

देवमाशांची ही जी दुसरी जात आहे तिला इंग्रजीमध्ये फीनर व्हेल किंवा रॉरकल् असे म्हणतात. ह्या जातीचे देवमासे 'ब्लू व्हेल' या आपण यापूर्वी पाहिलेल्या जातीपेक्षा आकाराने लहान असतात. दुसर्या ज्या आणखी जाती आहेत. (त्या महाराष्ट्रांत दिसून येत नसल्याकारणाने येथे वर्णन केलेल्या नाहीत). त्या आकाराने याहीपेक्षा लहान असतात. सर्वांत मोठी जात ब्लू व्हेल ही आहे.

फीनर व्हेल सर्वसाधारणपणे २० मी. (६५ फूट) लांब असतात. एखादे वेळेस

२६ मी. (८५ फूट) पर्यंतही लांबी आढळून येते त्यांचे पुढील अवयव (माशाच्या परासराखा भाग) शरीराच्या मानाने कर्मी लांब असतात. ब्लू व्हेल ह्या जातीत परांची लांबी शरीराच्या लांबीच्या १/७ इतकी असते असे आणण पाहिले होते. ह्या जातीच्या प्राण्यांमध्ये ती संबंध शरीराच्या १/९ इतकी असते. ह्या प्राण्याच्या शरीराचा रंग वरून निळसर कृपेरी असा असतो व आतील पोटाकडील भागाचा रंग पांढरा असतो ह्या प्राण्यांच्या डोक्यापासून खांद्यापर्यंतच्या भागात डाव्या व उजव्या वाजूच्या रंगामध्ये थोडा फरक दिसून येतो. डावीकडील भाग जास्त निळसर कृपेरी असतो तर उजवीकडील पांढरट असतो.

### पॉरपजू

(लिटील इंडीयन पॉरपजू)

पॉरपजू ह्या प्रकारचे मस्तन प्राणी डेलफिनीडी या कुटुंबांत येतात. या प्रकारच्या प्राण्यांचे तोंड देवमाशाच्या तोंडाप्रमाणे लांबट असून चप्पट व वरून आत असे वळलेले असते. ह्याचा रंग काळसर असून वरील वाजूस तो जास्त गडद असतो. पोटाकडील वाजूस तो मळकट पांढरा असा झालेला असतो. तोंडाचा वरचा ओठाकडील भाग लालसर असतो. ह्याची लांबी अगदीच कर्मी म्हणजे जेमतेम दीड मीटर (साडेचार फूट) इतकी भरते. वजन सुमारे २७ किलो (६० पैंडापर्यंत) असते. ह्याच्या पाठीकडील भागावर माशाच्या परासराखा भाग दिसून येत नाही.

पॉरपजू मुख्यत: कोलंबी, लहानसहान मासे, खेकडे, शेवंड इत्यादींवर आपली उपजीविका करतात. ते सहसा भोळ्या संख्येने एकत्र आढळून येत नाहीत. असलेच तर ४/५ प्राणी एकत्र आढळतात. सहसा त्याहून जास्त संख्या आढळत नाही. बहुतकरून ते एकेकटेच दिसून येतात. नर व मार्दी देखील सहसा एकत्र आढळत नाहीत. मार्दी व पिले बरोबर असली तर ती ४/५ च्या संख्येत एकत्र दिसतात.

ऑक्टोबर महिन्याच्या सुमारास नवीन पिले पहावयास मिळतात. एका वेळेस एकच पिलू जन्माला येते. ह्या जातीचे प्राणी विशेष चपल व फार हालचाल करताना दिसून येत नाहीत. उथल पाण्यावर ते वरवर तरंगताना दिसून येतात.

\* \* \*

## महाराष्ट्रातील उपवने व अभ्यारण्ये

आतापर्यंत आपण महाराष्ट्रात दिसून येणाऱ्या सर्व प्राण्यांची माहिती पाहिली. येथे एकेकाळी विपुल प्रमाणात आढळत असणारे हे प्राणी आता दुर्मिल का होत चालले आहेत, तसेच त्यांना टिकविण्यासाठी सरकार काय प्रयत्न करीत आहे. याबद्दल विचार करणार आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील अभयारण्ये व राष्ट्रीय उद्याने यांचा देखील थोडक्यात परामर्श घेणार आहोत.

भारतात एकेकाळी सर्वत्र विपुल प्रमाणात दिसून येणारे प्राणी नामशेष होण्याला अनेक कारणे असली तरी त्याचा मुख्य शब्द या ना त्या कारणाने मानवच आहे. असे दिसून येईल. औद्योगिकरणामुळे शहरांची संख्या वाढू लागली व मनुष्यवस्ती

देखील दाट होऊ लागली. या कारणास्तव लोकांना पुरेशी जागा रहावयास मिळावी म्हणून जंगले वाटेल तशी तोडण्यात येऊ लागली. अशा प्रकारे जंगले नष्ट होऊ लागल्यामुळे वन्य प्राण्यांची वसर्तीस्थाने हळूहळू नाहीशी झाली आणि अर्थातच ते आश्रयाकरिता एका टिकाणाहून दुसऱ्या टिकाणी जाऊ लागले. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे जेव्हा तहेतहेचे वन्य प्राणी आपल्या जंगलातून विपुल प्रमाणावर आढळून येत होते त्यावेळेस शिकायांवर काहीच बंधने नव्हती. त्यामुळे केवळ हीसेखातर ते केळाही वेगवेगळ्या प्राण्यांवर बंदूक घालवीत.

निरनिराळ्या वन्य प्राण्यांच्या कातड्यापासून उबदार कोट, टोप्या, वृट तसेच घड्यालाचे पट्टे, कमरेचे पट्टे, बटणे अशा किंत्येक तहेतहेच्या वस्तु बनविता येतात. ह्या गोष्टीना इकडे तशीच परदेशांतर्ही अतिशय मागणी आहे. त्यामुळे ह्या गोष्टी बनविष्याकरिता धंदेवाईक लोक जास्तीत जास्त प्राणी मारीत असत. अशा प्रकारे पुष्कळसे वन्य जीवन शिकायांच्या बंदूकीस बळी पडले. ह्या सर्वांवर आता सरकारने कायद्याने बंधने घातली आहेत.

आपण प्रथम भारतातील वन्यप्राणी व त्यामध्ये महाराष्ट्राचे स्थान याचा विचार करू.

भारताच्या मैदानी भागामध्ये आजही काळी हरण, टिपक्याची हरण, नील गाय हे प्राणी प्रामुख्याने दिसून येतात. येथील वेगवेगळ्या प्रकारच्या जंगलांमध्ये गौर, सांबर, वाघ, हर्ती इत्यादी वन्यप्राणी आढळतात. एकशिंगी गेंडा, सिंह, गानवकरा, लंगूर हे प्राणी अजूनही भारताच्या ठराविक भागांमध्ये का होईना पण दिसून येतात. याचवरोवर चीशिंगा, वाराशिंगा, काश्मीर काळवीट, कस्तुरीमृग, एडका यासारखे अनेक प्राणी येथे दिसून येतात. भारतीय वाघ, सिंह, हर्ती, गेंडा, सांबर, काश्मीर काळवीट हे आपल्या वन्य संपर्तीची शान वाढविणारे प्राणी आहेत. तसे पाहता आपला भारत देश हा अजूनही वन्य संपर्तीच्या बाबतीत सुदैर्वीच म्हणावा लागेल. फक्त त्यांचे रक्षण आपण केले तरच ही वन्य संपर्ती टिकून रहाण्याची आशा आहे. नाहीतर हजारो वर्षांपूर्वी ही जी विपुल वनसंपर्तीची देणगी आपल्याला मिळाली होती ती ह्या वेगाने आणखी थोड्याच वर्षात अजिबात नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. महाराष्ट्रातून जेव्हा वन्यप्राणी अजिबात दिसेनासे होतील तो दुर्दैवाचाच दिवस म्हणावा लागेल. ह्या पृथ्वीतलावर फक्त मनुष्यप्राण्यासच जगण्याचा

हक्क आहे असे नव्हे तर प्रत्येक प्राणीमात्राला त्यांचे जीवन जगण्याचा तेवढाच हक्क आहे. नाहीशी झालेली जंगले आपण पुन्हा नवीन झाडे लावून वाढवू शकतो; पडलेल्या इमारती, राजवाडे, देवळे सर्व आपण पुन्हा उभारू शकतो; परंतु एखाद्या प्राणीमात्राची जात समृळ नष्ट झाली तर तो प्राणी पुन्हा अस्तित्वात आणणे मानवाच्या आवाक्याबाहेरचे आहे आणि हे सुंदर प्राणी नष्ट होऊ दिल्याबद्दल भावी पिढी जुन्या पिढीला दोषी ठरवेल.

तीलनिक दृष्ट्या पाहता महाराष्ट्रांत सापडणाऱ्या वन्य प्राण्यांचे प्रमाण वरेच उच्च म्हणावे लागेल. कारण आपल्या महाराष्ट्रांत जरी सिंह, हत्ती, गोंडे दिसून येत नसले तरी इतर अनेक तन्हेतन्हेचे प्राणी दिसून येतात. जंगलाचा बादशहा म्हणून ज्याचा गौरव होतो तो पटाईत वाघर्हा येथे वस्तीला आहे. आपल्या राज्याच्या वन्य जीवनांत वाघ, बिबळ्या, अस्वल, गवा, नीलगाय, रानडुककर या प्राण्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. महाराष्ट्राची प्राकृतिक व नैसर्गिक घडण यामुळे येथे वेगवेगळ्या प्रकारची जंगले आहेत; व त्यामुळे आपण आतापर्यंत पाहिलेले अनेक जातीचे प्राणी येथे दिसून येतात. पुस्तकाच्या शेवटी महाराष्ट्रांत दिसून येणाऱ्या सर्व प्राण्यांची यादी दिलेली आहे. महाराष्ट्रांत प्राण्यांपेक्षा पक्षी जास्त मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. परंतु तो आपल्या पुस्तकाचा विषय नव्हे.

यापुढे आपण महाराष्ट्रांतील अभ्यारण्ये व राष्ट्रीय उद्याने याची माहिती घेणार आहोत.

राज्यातील वनसंपत्तीचे रक्षण व्हावे, तिचा हरप्रकारे विकास व्हावा आणि या कामी लोकांनी सहकार्य करावे म्हणून महाराष्ट्र शासन गेली कित्येक वर्षे प्रयत्नशील आहे. या नैसर्गिक साधनसंपत्तीची वाढ व विकास करण्याचा शासनाने निर्धार केला असून या राष्ट्रीय कार्यात जनतेच्या सहकार्याची शासनास अत्यंत गरज आहे. सुदैवाने आपल्या राज्यांत नैसर्गिक साधनसंपत्ती व वन्यजीवनांची विविध विपुल आहे.

वन संपत्ती व वन्य जीवन उकांत होण्यास हजारो वर्षांचा कालावधी जावा लागला. अशा या बहुमोल संपत्तीचा अविचाराने नाश करणे म्हणजे निसर्गाचा घोर अपराध करणे होय. शिवाय त्यात मानवजातीचेही अकल्याण आहें. या गोष्टींचा विचार करता आपल्या भावी विकास योजनांत वनसंपत्तीचे संरक्षण व

जोपासना यांना महत्वाचे स्थान देणे अगत्याचे आहे. माणसाला निसर्गापासून अलग राहता येणार नाही. तसा तो राहिला तर कधी सुखी होणार नाही. आठवड्यात किंवा इतर सुशील्या दिवशी लोक निसर्गरम्य ठिकाणी जाण्याची धडपड करतात त्याचे कारण निसर्गाचा महवास ही माणसाची एक मानसिक गरज आहे. टगडमार्ती व सिमेंटच्या मोठमोठ्या इमारती आणि नाना प्रकारचे कृतीम, कर्कश आवाज यांनी भरलेल्या वातावरणात सतत राहिल्याने मज्जातंतूवर त्यांचा अनिष्ट परिणाम होऊन काही विशिष्ट प्रकारचे मानसिक रोग वा विकृती माणसाला जडतात आणि त्याचा समाजावरही वाईट परिणाम होतो. हा आज एक जागतिक प्रश्न होऊन वसला आहे आणि म्हणून उद्याने, उपवने, बागा, पशूपक्ष्यांची निवासस्थाने निर्माण करण्याची लोकांकडून सर्वत्र मागणी होत आहे. निसर्गाचे सानिध्य ही माणसाची एक मूलभूत गरज असून ती त्याला अशा ठिकाणी भागविता येते.

तेंव्हा नेसर्गिक साधनसंपत्तीचा आज जो नाश होत आहे त्याला तावडतोब पायवंद घालून उजाड डोंगर भाग व सखल प्रदेशावर योग्य प्रकारचा झाड-झाडोरा निर्माण करणे ही आजची एक नितांत गरज आहे.

शास्त्रीय पद्धतीने केलेली वन्य पशु-पक्ष्यांची व्यवस्था, शेती व कुरणे यांना पोषक ठरते, पण याची लोकांना विशेष माहिती नाही. जनावरांचे शेण, र्लाद, हांड वर्गेरेमुळे जंगलातील व शेतीची जमीन सुर्पिक बनते. पशु व पक्षी झाडांचे वी इतस्ततः नेतात व त्यामुळे झाडांची लागवड होते. निसर्गातील नाजूक समतोल राखण्यास पशुपक्ष्यांची मदत होते. हा समतोल विघडल्यास ते विघातक ठंगल. पशुपक्ष्यांमुळे कीटकांची संख्या आटोक्यात रहाते, तर साप हे उंदीर व घुर्णांची संख्या कर्मी करतात आणि परिणामतः त्यांच्यापासून पिकावर आणि साठवलेल्या धान्यावर हाणाऱ्या अनिष्ट परिणामांपासून बचाव होतो. प्राण्यांच्या संख्येत जो एक तोल आहे, त्याला वाध आणल्यास ती गोष्ट आपल्यालाच वाध आणणारी ठरेल.

वाध, सिंह यांच्यामुळे हरणे, गनडुक्कर, माकडे वर्गांची संख्या कर्मी होते. तेंव्हा वाध, सिंह यांची संख्या शिकार करून प्रमाणावाहर कर्मी कंली तर या प्राण्यांची संख्या वाढेल व त्यामुळे आपल्या पिकावर त्यांच्या धार्डी येतील. याउलट वाधसिंह त्या प्राण्यांना खातात त्यांची जर आपण प्रमाणावाहर शिकार चालू महाराष्ट्रातील वन्य प्राणी

ठेवली तर त्यांची संख्या अतोनात कमी होऊन हे हिंस्व प्राणी मनुष्य वस्तीत शिरतील, गुरांना खातील इतकेच नव्हे तर मग ते माणसावरही हल्ला करण्यास कमी करणार नाहीत.

अशा सर्व दृष्टीने वन्य पशु-पक्षी आपल्याला उपकारक ठरतात. वन्य पशु-पक्ष्यांना आपण आजवर चांगली वागणूक दिली नाही ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे. मानव आणि त्याच्या भोवतालची परिस्थिती यात एक प्रकारची एकात्मता होती. तथापि, कालांतराने जसजशी सुधारणा होत गेली त्याप्रमाणे आपण जंगले आणि वनसंपत्ती नष्ट केली. त्यामुळे निसर्गातील समतोल नाहीसा होऊन आपण वन्य पशु-पक्ष्यांच्या रुपाने असलेले हे सृष्टीचे लेणे बरेचसे गमावून बसलो. त्यांच्यापैकी कित्येक जाती केंद्राच नामशेष झाल्या आहेत, तर काही नाहीशा होण्याच्या मार्गावर आहेत.

अलिकडेच आपला राष्ट्रीय पक्षी म्हणून जाहिर करण्यात आलेला मोर हा अतिसुंदर पक्षी देखील अविचारी शिकायांच्या बंदुकीला वळी पडून झपाटणाने नाहीसा होत चालला आहे. आज निसर्गाचा जेवढ्या प्रमाणात विघ्यंस होत आहे तेवढा पूर्वी कर्धीही झाला नाही. जंगलातील जमिनीवर शेतीचे आक्रमण, जंगलातून होणारी मोटारीसारख्या वहानांची वहातूक, डोळे दिवविणाच्या दिव्यांचा उपयोग, वेगवान शस्त्रांचा वापर यामुळे आपली वन्य संपत्ती जलद नाहीशी होत आहे. तेंव्हा आज ह्या वन्य संपत्तीचे रक्षण करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. वन्य पशु-पक्ष्यांच्या संरक्षणाच्या या कार्यात जनतेने सक्रीय सहकार्य दिले तरच सरकारने अंमलात आणलेल्या या वावतच्या कायद्यातील तरतुदी परिणामकारक ठरतील.

एकदा वने सुरक्षित होऊन निसर्गाचा तोल सावरला की वन्य जीवन आपोआपच वाढीस लागेल. त्यापासून आपले अनेक प्रकारचे फायदे होतील. परदेशात वन्य पशु-पक्षी पहाण्यासाठी रानावनातून फिरणारे हीशी लोक अनेक असतात. असे परदेशी प्रवासी जर आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर येऊ लागले तर त्यापासून आपल्याला बहुमोल असे परकी चलन मिळेल. तसेच देशाच्या इतर भागातील प्रवासी येथे आले तर त्याचाही राज्याच्या अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम होईल.

इ.स. १८८७ मध्ये आपल्या भारतामध्ये वन्यप्राणी संरक्षण कायदा प्रथम अंमलात आणला गेला. त्यानंतर इ.स. १९९२ मध्ये वन्य पशु-पक्षी कायदा

निघाला. परंतु बनखात्याला हा पुरेसा न वाटल्यामुळे १९२७ मध्ये त्यामध्ये वरेचसे फेरफार होऊन तो जारी करण्यात आला. त्यानुसार अनेक पशु-पक्ष्यांना संरक्षण मिळाले. इ.स. १९५९ मध्ये मुंबई राज्याकरिता एक खास कायदा मंजूर करून तो इ.स. १९५३ पासून अंमलात आणला गेला; व इ.स. १९६९ मध्ये सर्व महाराष्ट्रभर जारी करण्यात आला. यानुसार शिकायांवर जबरदस्त बंधने येऊन वन्यप्राण्यांना जास्तीत जास्त रक्षण मिळू लागले. तरीही हे पुरेसे नसल्याने वरेचेवर त्यामध्ये फेरफार केले जातात. आज रोजी कायद्याने कुटच्याच प्राण्याची वा पक्ष्याची हत्या करता येत नाही. कायद्याची अंमलबजावणी करण्यास सोंप जावे व वेळावर्ळी मार्गदर्शन मिळावे म्हणून खास सदस्यांचे मंडळ नेमलेले आहे.

इ.स. १९५० मध्ये गर्ढीय उद्यानांचाबतचा महाराष्ट्र गञ्यासाठी कायदा निघाला. गर्ढीय उद्याने आणि बागा यामध्ये कोणत्याही पशु-पक्ष्याची हत्या करण्यास सक्त मनाई असते.

आज रोजी महाराष्ट्रात चार गर्ढीय उद्याने आहेत व ह्या सर्वांचा मिळून एकदर विस्तार सुमारे ५७०,९२४ चौ.कि.मी. इतका आहे. तसेच स्थापित व नियोजित अभ्यारण्यांची संख्या आठ असून त्यांनी व्यापलेले क्षेत्र १,९३६.२९ चौ.कि.मी. इतके आहे.

महाराष्ट्रातील गर्ढीय उद्याने व उपवने यांची यादी खाली दिलेली आहे.

### गर्ढीय उपवने

उपवनाचे नाव	जिल्हा
१. ताडोवा	चंद्रपूर
२. नवेगांव	भंडारा
३. संजय गांधी उपवन, बोरिवली	ठाणे व मुंबईतील उपनगर
४. पेंच	नागपूर

## महाराष्ट्रातील अभयारण्ये

अभयारण्याचे नाव	जिल्हा	क्षेत्र चौ. कि. मी.	प्रस्थापित की नियोजित
१. मेलघाट	अमरावती	१,५७९.७४	प्रस्थापित
२. यावल	जळगांव	१७७.५२	प्रस्थापित
३. राधानगरी	कोल्हापूर	२०.७२	प्रस्थापित
४. कर्णाळी	कुलाबा	४.४८	प्रस्थापित
५. तानसा	ठाणा	२९६.७५	प्रस्थापित
६. नागझीरा	भंडारा	१३६.९४	प्रस्थापित
७. बोर	वर्धा	६९.९०	प्रस्थापित
८. किनवट	यवतमाळ व नांदेड	१३८.००	प्रस्थापित

### ताडोबाचे राष्ट्रीय उद्यान

हे चंद्रपूर जिल्ह्याचे खास आकर्षणच म्हणावे लागेल. ताडोबाचे उद्यान चंद्रपूर रेल्वे स्टेशनपासून २८ मैल अंतरावर आहे. एप्रिल १९५५ पासून ते राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाऊ लागले. याचा विस्तार ११६.५५ चौ.कि.मी. इतका आहे. ह्या उद्यानांत एक मोठे तळे असून तेथे पहाटे व सूर्यास्तानंतर कित्येक हरणे, सांबरे व इतर वन्य प्राणी पाणी प्यावयास जाताना दिसतात. ह्या उद्यानांत निलगार्यी, गवे, जंगली कुत्रे, विवले, अस्वले इत्यादी प्राणी वन्याच प्रमाणावर दिसून येतात.

### नवेगांव राष्ट्रीय उद्यान

भंडारा जिल्ह्यात असलेले हे राष्ट्रीय उद्यान नवेगांव तळ्याच्या आसपासच वसलेले आहे. नवेगांव तळे वरंच मोठे असून त्याचा विस्तार १६ चौ.कि.मी. इतका आहे व उद्यानाचा विस्तार जवळजवळ १३४ चौ.कि.मी. इतका आहे. ह्या उद्यानांत पट्टेवाला वाघ देखील दिसून येतो. निलगार्यी, चिंकारा, भंकरे ह्यासारखे प्राणी तर मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. ह्या उद्यानाच्या क्षेत्रात पळस, पांगारा,

सावरी, गुलमोहोर, गिरीमाला, धावडा, तेंदू, साल, बीजा, हल्दू अशा प्रकारचे अनेक वृक्ष प्रामुख्याने दिसून येतात. या उपवनांत मारदेखील दिसतां.

### संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली

मुंबईसारख्या गजबजलेल्या शहराच्या बाजूस वसलेले हे उद्यान म्हणजे मुंबईकरांच्या धावपळीच्या जीवनाला खरोखरच एक विरंगळा आहे असे म्हणावे लागेल. याचे पूर्वीचे नांव कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान असे होते. आता ते संजय गांधी राष्ट्रीय उपवन या नावाने ओळखले जाते. याचा विस्तार सुमारे ७९ चौ.कि.मी. आहे. ह्या टिकाणी वन्य पशु जरी कर्मा प्रमाणात असले तरी पक्षी पुष्कळ पहावयास मिळतात. केंद्रा केंद्रा विवळ्या, सांबर, ठिपकेवार्ला हरण, चीरींगा व गनडुकर ही जनावरे दृष्टीस पडतात. ह्या उपवनामध्ये विहार व तुलसी नावार्दा दान मार्ठी तळी आहेत. याशिवाय येथे सुमारे २,००० वर्षांपूर्वीचा कोरीव लेणी अजूनही अस्तित्वात आहेत.

### पेंच राष्ट्रीय उद्यान

पेंच राष्ट्रीय उद्यान हे नागपूर जिल्ह्यातील पेंच नदीच्या आसपास वसलेले उद्यान असून ते फारच नव्यनरम्य आहे. ह्या टिकाणी वाघ, विवळे, गवे, अस्वल, सांबर, हरणे, चीरींगा, काळवीट असे अनेक प्रकारचे प्राणी दिसून येतात. त्याचप्रमाणे विविध पक्षी देखील दृष्टीस पडतात. यामध्ये मोर व राखी जंगली कोंबडी हे दोन पक्षी प्रामुख्याने दिसून येतात. या टिकाणी हवामानानुसार पाने झडणारे वृक्ष दिसून येतात. ह्याचा विस्तार सर्व उपवनांपेक्षा जास्त म्हणजे २५७.९७ चौ.कि.मी. इतका आहे. मार्च ते जून हा ह्या उद्यानास भेट घावयास उत्तम काळ असतां.

### मेतपाटचे अभयारण्य

भारतात वाघाच्या अस्तित्वास असलेला धोका जाणून 'वर्ल्ड वाईल्ड लाईफ इंटरनेशनल' या अंतरराष्ट्रीय संस्थेने त्याला वाचविण्याच्या दृष्टीने १० लाख डॉलर्सचा निधी (सुमारे ७८ लाख रुपये) उभारण्याचा उपक्रम केला आहे. या निधीचा उपयोग वाघासाठी व इतर वन्य पशुंसाठी उत्तम अभयारण्य तयार करण्यासाठी व त्यांची देखभाल करण्यासाठी केला जातो. भारतामध्ये एकंदर नऊ

प्रदेशात याकरिता अभयारण्ये उभारण्याचा विद्यार आहे. त्यापैकी महाराष्ट्रात मेलघाट या भागाची निवड केली आहे.

मेलघाट अमरावती जिल्ह्यामध्ये असून तेथील डोंगराळ प्रदेश निसर्गासीदर्यसंपन्न अशा घनदाट जंगलाने व्याप्त आहे. हा भाग सातपुडा पर्वताच्या दक्षिण शाखेत मोडतो. ह्या अभयारण्यामधील अतिसंरक्षित भाग ३०९.०५ चौ.कि.मी. असून उर्वरीत भाग १,२७०.६९ चौ.कि.मी. इतका आहे, म्हणजेच त्याचे एकूण क्षेत्रफळ १,५७९.७४ चौ.कि.मी. इतके आहे, मेलघाटमधील उंची जास्तीत जास्त १,१७७.७५ मीटर्स इतकी आहे. तेथे सिपना, खांड, खापरा, डालार व गडगा अशा एकूण पाच छोट्या छोट्या नद्या आहेत. मेलघाटमधील अरण्ये ही दक्षिणेकडील उष्ण प्रदेशांतील शुष्क प्रवातीमिथ वनांच्या (Southern tropical dry deciduous Forests) प्रकारात मोडतात. या अरण्यात पट्टाईत वाघाव्यतिरिक्त विवळे, अस्वल, जंगली कुवा, गवा, सांबर, नीलगाय, भेकर, चौर्णींगा, रानडुकर व ठिपकेवाली हरणे हे प्राणी प्रामुख्याने आढळतात. या प्राण्यांशिवाय ११३ विविध जातींचे पक्षी दिसून येतात.

या अभयारण्यांतील अतिसंरक्षित भाग म्हणजे कोलकाज, हे अमरावती - बन्हाणपूर ह्या राजमार्गवर अमरावतीपासून ११४ कि.मी. अंतरावर वसले आहे. येथे वन्य प्राण्यांच्या संरक्षणाखेरीज जंगली फळझाडांची लागवड करणे, गवताचे व वन्य पशूंस उपयुक्त असणाऱ्या झुट्पांचे उत्पादन वाढविणे, कृत्रिम क्षारचाटणीची (Salt licks) व्यवस्था करणे अशा योजना देखील हाती घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे नैसर्गिक वसतीस्थानाची सुधारणा होईल.

या टिकाणी पर्यटकांना रहाण्यासाठी खास सोर्या करण्यात आल्या आहेत. तसेच वन्य प्राणी पाहता यावे म्हणून खास मचाणांचीही सोय करण्यात आलेली आहे. ह्या टिकाणी निसर्गासीदर्याच्या दृष्टीने पहावयाचे झाल्यास ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ उत्तम आहे व प्राणी मार्च ते जून पर्यंत मोठ्या संख्येने दिसून येतात.

### यावलचे अभयारण्य

जळगाव जिल्ह्यात असलेल्या ह्या अभयारण्याचा विस्तार १७७.५२ चौ.कि.मी. इतका आहे. येथे 'सुकी' नदी दिसून येते. ह्या अभयारण्यात विवक्ष्या,

रानमांजर, नोलगाय, उत्तरी माकड, हनुमान वानर इ. प्राणी पुष्कळ प्रमाणात दिसून येतात. जंगली कुत्रे, सांबर, तरस केंद्रा केंद्रा आढळतात. वाघ, भेकरे व ठिपकेवाली हरणे देखील कधी क्याचित आढळतात. त्याच बरोबर अनेक प्रकारचे रंगीवरंगी पक्षी ह्या अभयारण्याची शोभा वाढवितात. ह्या भागात साग, अंजन, ऐन, धावडा, सालई, खीर, हलदू ही झाडे प्रामुख्याने दिसून येतात. यावल जळगांवपासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथे देखील पर्वटकांच्या रहाण्याच्या खास सोर्या केलेल्या आहेत. मार्च ते जून हा काळ ह्या अभयारण्यास भेट द्यावयास उत्तम असतो.

### राधानगरीचे अभयारण्य

राधानगरीचे अभयारण्य हे मुख्यतः गव्यांकरिता प्रसिद्ध आहे. येथील गवं फारच भरदार व हृष्टपुष्ट असे दिसून येतात. ह्या अभयारण्यात हिरव्या गवतावर भटकत असलेले पुष्ट नर गवे व एखादे छोटे पिलू आपल्या आईबरोबर धावत जाताना ज्यांनी पाहिले असलील ते हे दृश्य कधीही विसरणार नाहीत.

ह्या ठिकाणी विषुववृत्ताजवळ असलेली उण्ण दमट अर्शी अर्धवट हिरवीगार जंगले दिसून येतात. त्यामध्ये प्रामुख्याने दिसून येणारे वृक्ष म्हणजे अंजन, जांभूळ, हिरडा, आंबा इ. होत. गव्यांशिवाय विवळे, वाघ, सांबर व गानडुककरे देखील दृष्टीला पडतात. येथील पक्षीजीवन साधारण आहे. मार्च ते मे हा काळ ह्या अभयारण्यास भेट देण्यास उत्तम काळ आहे.

### कर्नाळाचे अभयारण्य

महाराष्ट्रातील सर्व अभयारण्यात फक्त हेच अभयारण्य खास पक्षांसाठी आहे. त्याचा विस्तार ४.४८ चौ.कि.मी. आहे. येथे मुख्यतः आंबा, कुलु, कदंब, ऊंबर, साग, कोशींब हे वृक्ष दिसून येतात. या ठिकाणी पक्ष्यांच्या स्थलांतराच्या काळात म्हणजे साधारणत: ऑकटोबर ते एप्रिलच्या दरम्यान जवळजवळ १४० वेगवेगळ्या जातींचे पक्षी दिसून येतात.

कर्नाळा जरी खास करून पक्षी अभयारण्य असले तरी तेथे चौशींगा, भेकर, उत्तरी माकड व क्याचित विवळ्याही दिसून येतो. ह्या ठिकाणी जो किल्ला आहे त्याची उंची ४७५ मीटर्स आहे. हा किल्ला पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. कर्नाळा मुंबईपासून ८० कि.मी. अंतरावर आहे. ह्या ठिकाणी देखील वनखात्यांन

पर्यटकांच्या रहाण्यासाठी सोयी केलेल्या आहेत. ऑक्टोबर ते एप्रिल पर्यंत ह्या ठिकाणी अतिशय सुंदर, मनमोहक पक्षी पाहावयास मिळतात.

### तानसाचे अभयारण्य

ठाणे जिल्ह्यामध्ये तानसाचे अभयारण्य आहे. त्याचे क्षेत्रफळ २९६.७५ चौ.कि.मी. आहे. ह्या ठिकाणी उष्ण दमट हवामान असून पानझडी वृक्षांचे अरण्य दिसून येते. त्यामध्ये साग, ऐन, धावडा, नाना, हलदू, कदंब, बीजा, साल, काकड इत्यादी वृक्ष दिसतात. येथे विवल्या वाघ, चौशींगा, सांबर, ठिपकेवाली हरणे व रानडुकर कसे प्राणी दिसून येतात. ह्या अभयारण्यात जर जास्त काळजी घेऊन संपूर्ण भाग अतिसुरक्षित अरण्य म्हणून जपला गेला तर तेथे केवळ आहेत तेच पशुपक्षी टिकून राहतील असे नाही तर इतरही नवीन प्राणी जोपासता येतील व त्यांचे पुनरुत्पादन करता येईल असे वनखात्याचे मत आहे. येथे देखील म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे गेस्ट हाऊस आहे. नोंदवेंबर ते मे च्या दरम्यान ह्या अभयारण्यात वन्य पशु जास्त प्रमाणात दिसतात.

### नागझीरा अभयारण्य

हे भंडारा जिल्ह्यात आहे. ह्या ठिकाणी ऐन, धावडा, बीजा, गरारी, तेंदू सूर्यांड, मोठे वृक्ष दिसून येतात. तसेच येथे बांबूची बने फार मोठ्या प्रमाणात आहेत. ह्या अभयारण्यात वाघ, विवळे, गवे, अस्वल, सांबर, नीलगाय, चौशींगा, भेकरे, ठिपकेवाली हरणे असे प्राणी दिसून येतात. पक्षी देखील मोठ्या प्रमाणावर दिसतात. त्यामध्ये प्रामुख्याने मोर, राखी जंगली कोंबड्या व झुंजीच्या नख्यावाल्या कोंबड्या आढळतात.

### वोर अभयारण्य

हे वर्धा जिल्ह्यात आहे. ह्या ठिकाणी आपल्याला विवळे, अस्वले, सांबर, नीलगाय, हरणे, भेकरे, रानडुकरे असे प्राणी पाहावयाला मिळतात. ह्या अभयारण्याचा विस्तार ६९.९० चौ.कि.मी. इतका आहे. येथे पक्षी देखील मोठ्या प्रमाणावर दिसून येतात.

ह्या निसर्गरम्य ठिकाणी प्रवाशांना उतरण्याची चांगली सोय आहे व पशुपक्ष्यांना पहाण्याकरिता खास मचाणांची सोय आहे. मार्च ते जून पर्यंत ह्या अभयारण्यास भेट देण्याची चांगली वेळ आहे.

## किनवटचे अभयारण्य

हे यवतमाळ व नांदेड ह्या दोन वनविभागांमध्ये येते. पैनगंगा नदी ह्या भागातून वाहत जाते. तेथे साग, सालई, हलदू, कुलु, सावरी, मोईन, ऐन हे वृक्ष दाटीने दिसून येतात. ह्या अभयारण्यात बरेच वन्य प्राणी दिसतात. मार्च ते जून पर्यंतचा खेळ ह्या अभयारण्यास भेट घावयास चांगला आहे.

अशी ही अभयारण्ये व उपवने महाराष्ट्र सरकारने आता गाज्यांत सर्वत्र तयार केली आहेत व त्यामुळे आपल्या वन्य पशूंना पुष्कळसे संरक्षण मिळाले आहे. अशा स्थळांना पर्यटकही खूप मोठ्या संख्येने हांशीने भेटी देतात.

\* \* \*

महाराष्ट्रातील वन्य प्राणी

## वनसंपत्तीचे संरक्षण

वनसंपत्तीचे संरक्षण याची विशेषज्ञता असलेली असेही विशेषज्ञता नाही. वनसंपत्तीचे संरक्षण याची विशेषज्ञता असलेली असेही विशेषज्ञता नाही.

वनसंपत्तीचे संरक्षण

वनसंपत्तीचे संरक्षण याची विशेषज्ञता असलेली असेही विशेषज्ञता नाही. वनसंपत्तीचे संरक्षण याची विशेषज्ञता असलेली असेही विशेषज्ञता नाही.

**वन्यप्राण्यांना संरक्षण मिळावे** म्हणून अलिकडे अनेक उपवने व अभयारण्ये स्थापीत करण्यात आली त्याचा परामर्श आपण मागील प्रकरणात घेतला. संपूर्ण देशात अशा प्रकारे अनेक अभयारण्ये तयार करून वन्य प्राण्यांना संरक्षण देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचा नंबर यात खूपच वर लागेल असे मानता येईल. यामुळे वन्य प्राण्यांना संरक्षण मिळून त्यांची देखभालही होऊ लागली आहे. ‘प्रोजेक्ट टायगर’ तसेच ‘दुर्मिल होत चाललेल्या वन्यप्राण्यांच्या जातींचा विशेष अभ्यासही होऊ लागला आहे. पर्यटकही अशा स्थळांना हीशीने भेटी देऊ लागले आहेत. तरीही आपली वने उपवने सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व धरांतील घटकांमध्ये

जागृती झाल्याशिवाय ननसंपत्तीला खरेखुरे रक्षण मिळणार नाही. ह्या संदर्भात विश्नोईची गोष्ट डोळ्यात अंजन घालणारी ठरेल.

जवळजवळ पाच शतकांपूर्वी घडलेली ही घटना ! जोधपूरच्या ईशान्येकडे २५ कि.मी. अंतरावर खेजदाली नावाचे गाव होते. तेथील ३६३ बायकामाणसांनी तसेच मुलांनी आपल्या गावातील झाडांच्या संरक्षणार्थ आपल्या प्राणांचे बलिदान केले. निसर्गसंक्षणांचे महत्त्व सांगणारी ही घटना आजही प्रेरणादारी ठगावी.

महाराजा अभयसिंह यांनी आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या लाल दगडाचा सुंदरसा राजमहाल बांधावयाचे ठरविले होते; परंतु तो दगड भाजून घ्याया लागत असे. त्यासाठी पुष्कळसे सरपण लागणार होते. गजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात एवढे सरपण मिळवणे फारच कठीण काम होते. परंतु येथे 'विश्नोई लोकांचे खेजदाली' गाव जवळच होते. विश्नोई लोकांनी वाळवंटी जमिनीत लावून जोपासलेली बाभळीची शेकडो झाडे तेथे होती. विश्नोई लोकांचा दंव आहे. जांवेश्वर (जांबाजी या नावाने सामान्यतः ओळखला जाणारा) त्याने दिलेल्या २५ आड्हा ते पाळत असल्याने त्यांना विश्नोई असे नांव मिळाले आहे. ह्या आड्हा बहुधा झाडांच्या व वन्यप्राण्यांच्या संरक्षणासंबंधीच्या आहेत. त्यातील दोन प्रमुख आड्हा अशा आहेत की कोणतेही हिरवे झाड निर्दयपणे पाढले किंवा तोडले जाऊ नये अणि कुटलाही प्राणी ठार मारला जाऊ नये.

पिपासार खेड्यातील ठाकूर लोहार व हमसादेवी यांना १४७९ मध्ये पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्याचे नाव जांबाजी. हा जांबाजीच पुढे विश्नोईचा देव झाला. लहानपणी जांबाजी त्याच्या घरची गाईगुरे चरावयास घेऊन जाई व ती चरत असताना बाभळीच्या सावर्णीत पडून सुंदरशा काळवाटांचे कल्प तासनृतास पहान राही. १५ व्या शतकाच्या शेवटी या भागात मोठा दुष्काळ पडला. एक नव्हे, दोन नव्हे तर मोजून आठ वर्षे फारच कट्टाची गेली. पहिल्या वर्षी लोकांनी साठवून ठेवलेल्या अन्नावर आणि गुरांसाठी साठविलेल्या गंजीवर उदरनिर्वाह केला. परंतु दुसरे वर्ष फारच कट्टाचे गेले. तेथे गवताचे एकही पाते दिसत नव्हते. लोकांनी बाभळीच्या शेंगा अन् बांरांच्या विया खाल्या. गावेच्या गावे ओसाड दिसू लागला. लोकांनी हजारो काळवाट मारून खाल्ये.

परंतु असा दुष्काळ राजस्थानातील लोकांना अगदीच नवखा नवहा. सुमारे पन्नास वर्षापूर्वीही एकदा असाच जबरदस्त दुष्काळाचा तडाखा लोकांना बसला होतो. परंतु तेव्हा माणसांना तसेच प्राण्यांनाही त्यामानाने कमी हाल सोसाबे लागले होते. कारण गवत जरी संपले होते तरी वाभळीची पुष्कळ झाडे तेथे होती. त्याच्या हिरव्यागार पालवीने सहा वर्षे गुरांचा सांभाळ केला होता आणि वाभळीच्या शेंगांनी माणसांची उपासमार वाचविली होती. परंतु नंतरच्या वर्षात निसर्गाचा हा साठा हळूहळू कमी होत गेला व यावेळच्या दुष्काळात तर जवळजवळ नाहीसाच झाला.

माणसांचे हाल व प्राण्यांची कत्तल पाहून जांबाजीला फारच दुःख झाले. आजूबाजूची परिस्थिती पाहून त्याने कित्येक ग्रन्ती जागून काढल्या शेवटी तो झाडाखाली ध्यानमान होऊन बसला; तेव्हा त्याला निश्चित मार्ग सापडला. या वैराण जमिनीवर पुन्हा एकदा जीवन फुलवायचे असेल तर माणसाला केवळ त्याच्या आनंदासाठी आणि गरजांसाठी निसर्ग संपूर्णपणे नष्ट करता येणार नाही. त्याने विचारपूर्वक वागले पाहिजे. जांबाजीला तेथे पुन्हा एकदा वाभळी, वोरी, खेर, शेंद्री अशा वेगवेगळ्या झाडांनी सुर्दी भरून गेलेली पहावयाची होती. तसेच त्याला तेथे पुन्हा एकदा काळवीटांचे कळृप वागडत असताना पहावयाचे होते.

जांबाजीचे विचार सर्वांना मान्य होण्यासारखेच होते. पुढे आपल्या हयातीत त्याने त्याच्या राज्यातील परिसर झाडे लावून हिरव्यागार करावयाचे कार्य केले. परंतु विश्नोईच्या हड्हीपलीकडे मात्र सर्व पूर्वी सारखेच चालू होते. वाळवंट पसरत चालले होते. अभयसिंह महाराजांनी त्यांच्या ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांना खेजदाली परिसरातील झाडे तोडण्याचा हुकूम केला. महाराजांची माणसे तेथे झाडे कापण्यासाठी आली तेव्हा विश्नोई लोकांनी त्यांना खूप विरोध केला. परंतु महाराजांच्या माणसांनी त्यांच्या शांततापूर्ण विरोधाला दाद न देता मजूरांना झाडे कापण्याचा हुकूम केला. विश्नोईनी देखील तेवढाचा जिद्दीने स्था झाडांचे संरक्षण करावयाचे ठरविले. त्याच्यामध्ये अमृता नावाची एक शूर महिला होती. तिने मजूर कापत असलेल्या झाडाला विळखा घातला. मजूरांनी तिच्यावर देखील कुन्हाड चालविली. त्यानंतर तिच्या तीन मुलांनीही तिचे अनुकरण केले. झाले. आंदोलन चिघळले. किंत्येह वायका-पुरुषांनी आणि मुलांनी देखील झाडांना पटापट

विळखे घालावयास मुरुवात केली. त्या दिवशी आपली हिरवी संपत्ती वार्चविण्याच्या प्रयत्नात ३६३ विश्नोईनी आपल्या जिवाचे बलिदान केले. नंतर मात्र महाराजांची माणसे घावरून गेली. त्यांनी महाराजांना सर्व हक्किकत निवेदन केली. राजा स्वतः त्यांच्या गायात ह्या कृतलावहल खेट प्रदर्शित करावयास गेला. त्याने विश्नोईना वयन दिले की यापुढे त्यांच्या हृषीतील कोणतेही झाड पाडण्यात येणार नाही; किंवा प्राण्यांची हत्याही करण्यात येणार नाही. कोणत्याही विश्नोईला, कुणीही हिरवे झाड कापत असल्यास वा प्राणी मारत असल्या त्याला अटकाव करण्याचा अधिकार आहे असे गजाने जाहीर केले. त्यांना अनेक प्रकारच्या कंगंतूनही सवलती दिल्या.

आज विश्नोईनी घालून दिलेल्या ह्या उदाहरणाचे अनुकरण आपण सर्वांनी केले पाहिजे. तरच जागतिक वर्दिनाचे महत्त्व वाढेल. आज राजा अभ्यर्थिनी नाही पण बदलत्या काळानुसार पेपर कारखाने, टेकेदार, कंत्राटदार आणि इतर गोष्टीसाठी लाकूड-तोड करणारे उद्याचा विचार न करता फक्त स्वार्थासाठी झाडे कापून जंगले नष्ट करीतच आहेत. नियमातून आपली गण्ड भागविल्यास नियम नाही म्हणत नाही. परंतु आपण जर भांडवलालाच हात घातला तर आज ना उद्या ते सर्वच नष्ट होईल आणि त्याचे विपरीत पिरणाम आपल्याला भोगावयास लागतील.

आपण आपली जंगले राखल्यास वन्यप्राण्यांचे जीवनही सुखदायक व सुलभ होईल आणि आपल्या वननसंपत्तीचे रक्षण होण्यास मदत होईल.

\* \* \*

महाराष्ट्रातील वन्य प्राणी

## महाराष्ट्रातून नाहिसे झालेले जनावर-चित्ता

आपण आतापर्यंत कित्येक प्राणी आपल्या देशांतून कर्मा का झाले व कित्येक नष्ट कसे झाले ते पाहिले. आता आपण आपल्या येथून अजियात नष्ट झालेल्या प्राण्याबद्दल थोडीफार माहिती पाहू.

महाराष्ट्रातूनच काय पण अखिल भारतांतून नष्ट झालेले एक उमदे जनावर म्हणजे चित्ता होय. एके काळी हा प्राणी उत्तर आणि मध्य भारताच्या मैदानात आणि टेकडी पायथ्यापाशी, त्याचप्रमाणे महाराष्ट्र व अगदी मैसूरपर्यंत सर्वव्र आढळत असे. आज हे उमदे जनावर शिकाच्याच्या बंदुकीला बळी पडून पडून

अजिवात नाहीसे झाले आहे. प्राणीसंग्रहालयात तेवढा चित्ता पहावयास मिळतो. याची कातडी अतिशव सुंदर असून तिला फारच मागणी असल्याकारणाने शिकारी लोक यावर अमानुष्यपणे बंदूक घालवीत.

जगातील मवोत वेगवान प्राणी आणि उलृष्ट शिकारी म्हणून हे जनावर नावाजलेले आहे. चित्ता जंथे जंगल आहे तेथे कोटेहा आढळत असे. युगटी झडप असलेल्या जंगलापासून तो घनटाट जंगलापवत आणि अतिशय कोरड्या हवेच्या भागापासून तो अतिशय पावसाच्या भागापवत सर्वत्र आढळत असे. चिकारा, हरणे, छोटे प्राणी व पक्षी, काही वेळा हळे करून मिळविलेले वकर व शेळवा ही त्याची भक्ष्य होती. चित्ता जोडीने फिरत असे. विलक्षण वेगाने भक्ष्यावर झडप घालून तितक्याच किंवा कर्दाकर्दी तार्शा ७० कि.मी. इतक्या वेगाने तो भक्ष्यासह परत फिरू शकतो.



आ. क्र. ८१ चित्ता

चित्ता हा द्याण्या वाधापासून वेगळा काढला पाहिजे. त्याला आपले पंज मांग ओढून घेता येत नाहीत. विवक्ष्याप्रमाणे त्याच्या अंगावर पट्ठे नसून भरीव ठिपकं असतात. (पहा आ. ८). त्याची अंगकाठी वारीक असून पाय अर्धिक चपल व लांब असतात. डोके लहान गोलाकार असते. शेपृट केसाळ असून कंस पिंगट गखाई असतात. त्याला शिक्षण देऊन त्याच्या गळ्यात पट्ठा बांधून त्याचा कुव्याप्रमाणे शिकारीसाठी उपयोग करून घेतात. हरीणासारख्या जमिनीवरून वेगाने धावणाऱ्या प्राण्यावरही विलक्षण वेगाने हळा करून त्याच्यावर चित्ता कर्शा झडप घालतो ह पहाणे अगदी मनोवेदक असते.

चित्ता झाडावर चढण्यात पटाईत असतो. त्याच्या शरीरावर अंगभर काळे टिपके असतात. शरीराच्या वरच्या भागावर पिवळ्या किंवा नारंगी पिवळ्या रंगाची गडद छटा असते. नर सुमारे २९० सें.मी. (सात फूट) व मार्दी सुमारे १८० सें.मी (सहा फूट) लांब भरते. नराचे वजन साधारणतः ५० किलो (११५ पौंड) व मार्दीचे ३० किलो (६५ पौंड) भरते. पिंदाशीच्या हंगामात नर चित्ता एकामागून एक अशा डरकाळ्यां फोडत रहातो. या डरकाळीचा आवाज करवर्तीने लाकडाचा ओंडका कापताना येतो तसा असतो. त्याच्या प्रज्ञोत्पादनावहूल विशेष माहिती उपलब्ध नाही. परंतु इ.स. १६९३ मध्ये जहांगीरने आपल्याकडे पाळलेल्या चित्यांमधील एक मार्दी गाभण राहिल्याचे नमूद केले असल्याचे आढळते. 'ही नोंद अतिशय महत्त्वाची आहे', असे प्रसिद्ध ग्रंथकर्ता 'ब्लॅन्फोर्ड' म्हणतो. कारण, चित्ते बंटीवासात पाळलेले असताना चुकूनही कर्धी एकत्र येत नाहीत. त्यामुळे नरमार्दी यांचा संभोग होत नाही. जहांगीर पुढे म्हणतो की, 'माझ्या वडिलांनी (अकबराने) ९,००० चित्ते पाळले होते. (इक्याला नामा—पान ७०—ह्यामध्ये ही नोंद ९,००० अशी आहे) अकबराला चित्यांचा भारी शीक होता व त्याला पाळलेल्या चित्यांमधील एक तरी मार्दी गाभण राहिल्याचे पहावयाचे होते. त्याकरीता तो मधूनमधून चित्यांच्या गळ्यातले पडू काढून त्यांना मोकळे बांगेत सोडत असे'. परंतु चित्ते (नरमार्दी) जंगलात अतिशय एकांत असल्याशिवाय कर्धी एकत्र येत नाहीत. त्यामुळे त्याला यश आले नाही. जहांगीराच्या काळात एका चित्याच्या गळ्यातला पट्टा चुकून निघाला, तेव्हा तो मार्दीकडे गेला व त्यांचा संभोग होऊन ती मार्दी गाभण राहिली. पुढे तिला २॥ महिन्यांनी तीन बांडे झाले अशी नोंद आहे. ही नोंद अतिशय महत्त्वाची समजली जाते.

राजावीरसिंग देव नावाच्या माणसाने 'जहांगीर' आग्रा येथे असताना त्याला पांढरा चित्ता आणून नजर केल्याची देखील नोंद आढळते.

\* \* \*

त्याला नावाच्या वरच्या भागावर पिवळ्या किंवा नारंगी पिवळ्या रंगाची गडद छटा असते. नर सुमारे २९० सें.मी. (सात फूट) व मार्दी सुमारे १८० सें.मी (सहा फूट) लांब भरते. नराचे वजन साधारणतः ५० किलो (११५ पौंड) व मार्दीचे ३० किलो (६५ पौंड) भरते. पिंदाशीच्या हंगामात नर चित्ता एकामागून एक अशा डरकाळ्यां फोडत रहातो. या डरकाळीचा आवाज करवर्तीने लाकडाचा ओंडका कापताना येतो तसा असतो. त्याच्या प्रज्ञोत्पादनावहूल विशेष माहिती उपलब्ध नाही. परंतु इ.स. १६९३ मध्ये जहांगीरने आपल्याकडे पाळलेल्या चित्यांमधील एक मार्दी गाभण राहिल्याचे नमूद केले असल्याचे आढळते. 'ही नोंद अतिशय महत्त्वाची आहे', असे प्रसिद्ध ग्रंथकर्ता 'ब्लॅन्फोर्ड' म्हणतो. कारण, चित्ते बंटीवासात पाळलेले असताना चुकूनही कर्धी एकत्र येत नाहीत. त्यामुळे नरमार्दी यांचा संभोग होत नाही. जहांगीर पुढे म्हणतो की, 'माझ्या वडिलांनी (अकबराने) ९,००० चित्ते पाळले होते. (इक्याला नामा—पान ७०—ह्यामध्ये ही नोंद ९,००० अशी आहे) अकबराला चित्यांचा भारी शीक होता व त्याला पाळलेल्या चित्यांमधील एक तरी मार्दी गाभण राहिल्याचे पहावयाचे होते. त्याकरीता तो मधूनमधून चित्यांच्या गळ्यातले पडू काढून त्यांना मोकळे बांगेत सोडत असे'. परंतु चित्ते (नरमार्दी) जंगलात अतिशय एकांत असल्याशिवाय कर्धी एकत्र येत नाहीत. त्यामुळे त्याला यश आले नाही. जहांगीराच्या काळात एका चित्याच्या गळ्यातला पट्टा चुकून निघाला, तेव्हा तो मार्दीकडे गेला व त्यांचा संभोग होऊन ती मार्दी गाभण राहिली. पुढे तिला २॥ महिन्यांनी तीन बांडे झाले अशी नोंद आहे. ही नोंद अतिशय महत्त्वाची समजली जाते.

पांढे वाघ

आपल्या वनकर्जीवानाशी ज्यांची माधारण तरी ओळख आहे त्यांना 'पांढगा वाघ' म्हटल्यावर रवाचं जंगल डोळखासमोर हमखास दिसेल. आज जगात सर्वत्र असलेल्या पांढऱ्या वाघांच्या प्रजात्यादनाचं मूळ रवाच्या जंगलात आहे. 'माहन' हा त्यांचा पूर्वज, परंतु ह्या मोहनविषयी किंवा इतर पांढऱ्या वाघांविषयी पहाण्यापैर्वी पांढगा वाघ का? व कसा? हे पहाणे जास्त योग्य होईल.

पांढऱ्या वाधांबदल अनेकांना कुतुहल वाटतं. कित्येक लोक ती एक वंगळाच जात आहे असे मानतात. परंतु तो समज चुकीचा आहे. काहीजण त्याला 'अल्बिनो'

(रंगहीन) समजतात तर काहीजण हे 'म्युटेशन' म्हणजे उत्परीवर्तनाचे उदाहरण असे समजतात. "म्युटेशन" चा अर्थ आहे अचानक वेगळेपण.

इशान्य भारतातील कूच-विहार येथे संपूर्णपणे आल्बिनो वाघ दिसून आल्याच्या नोंदी आहेत. "आल्बिनो" जनावर संपूर्णपणे पांढरी असतात. मनुष्यजातीतही आपण असे "आल्बिनो" चे उदाहरण कित्येकदा पहातो. अशा जनावरगत किंवा मनुष्यप्राण्यात "मलंर्नान" नावाच्या द्रव्याचा अभाव असतो. हे द्रव्यच कालडीला रंग प्राप्त करून देत असते. या द्रव्याच्या अभावामुळे कातडी रंगहीन (पांढरीशुभ्र) झालेला दिसून येते. भुवयाचे व पापणीचे केसरी पांढरे व तळवे जास्त गुलाबी दिसतात. डोळ्यांच्या कडांदेखील गुलाबी दिसतात. अशी जनावरे उन्हाचा जास्त कडाका फारसा सहन करू शकत नाहीत. दिसावयालाही ती फारशी उमटी दिसत नाहीत. ह्याला इंग्रजीत "अल्बिनिझम" (Albinism) असे म्हणतात. याच्याउलट Melanism म्हणजे त्यात हे द्रव्य फारच मोठ्या प्रमाणावर असल्याने कातडी काळी कुळकुळीत दिसते. (संकरीच्या जाहीरातीतील "Black Panther" हे याचे उदाहरण आहे. ही देखील वेगळी जात नाही तर केवळ Melanism मुळे असे जनावर दिसून येते.)

आता आपण रेवाचे 'पांढरे वाघ' पाहू. हे पांढरे वाघ उत्परीवर्तनाचे (म्युटेशन) उदाहरण आहे. ह्यामध्ये वाघाच्या कातडीचा मूळ रंग पांढरा किंवा थोडा गार्ढी असून त्यावरील पट्टे मात्र मातकट रंगाचे असतात. नाकपुर्डी व ओट गुलबट असून डोळे निळसर असतात. हे वाघ फारच रुवावदार व ताकदवान वाटतात. त्याचे हाडपेर भक्कम असून ते मजवूत वांध्याचे असतात. अशा पांढर्या वाघाच्या नोंदी ब्रम्हदेश, जैतीया टेकड्या व मंधालयातूनही असलेल्या आढळल्या आहेत. १८९२ ते १९२२ च्या दरम्यान उ. आसाम, ओरीसा, विलायपूर, कूच-विहार आणि अगदी पुण्यातूनही पांढर्या वाघांच्या शिकारी केल्याच्या विश्वसनीय नोंदी आहेत. एकट्या विहारमधून अशा १५ नोंदी आढळतात. कलकत्ता प्राणी संग्रहालयात त्यांची पेंढा भरलेली कातडीही दिसून येतात.

परंतु ही उदाहरणे सोडली तर त्यांना पकडून त्यांची वंदीस्त अवस्थेत प्रजोत्पर्ती करण्याची जवाबदारी मात्र रेवाच्या महाराजांशिवाय इतर कुणीही उचललेली

आढळत नाही. अर्थात हे काम दिल्ली प्राणी संग्रहालयाने मोठ्या नेटाने केले पण त्यात पृष्ठाकार रवाच्या महाराजांचा होता.

त्या हे मध्यान मध्यप्रदशात आहे. १९९५ च्या डिसेंबरात स्वर्गीय महाराज मुलाबासिंग यांना मोहारपूर्ला दोन वर्षांचे एक वाघाचे पिलू पकडले, हे पांढरंशुभ्र होते. ते त्यांना गोवींदगड यर्थाल त्यांच्या गजवाड्यात पालले होते. ५ वर्षांनंतर ते मले तेव्हा त्यात पेढा भरून पाचवं गजे किंवा पंचम जाजे यांना भट टेण्यात आले. १९६८ च्या मुमारास आणखी आठ पांढरं वाघ विहारमध्ये मारण्यात आले. सर्वात प्रसिद्ध पावलेला 'मोहन' हा पांढरा वाघ १९७१ मध्ये रेवामर्थील 'देवा' या गार्वी पकडण्यात आला होता. विध्यपर्वतरांगामध्ये देवा हे गाव रेवापासून १९२ कि.मी. वर आहे. मार्ताडसिंग नावाच्या महाराजांनी आपल्या काही खास पाहुण्यांसाठी शिकार योजली होती. तेव्हा एक वार्षीण ४ वच्च्यांसह हाकण्यात आली. ती वार्षीण व तिचे दोन साध्या रंगाचे वच्चे मारले गेले. तिचा एक पांढरा वच्चा त्यांनी मुद्दाम मारला नाही; व एक माधा वच्चा पलून गेला. तो पांढरा वच्च्या त्यांनी पकडावयाचा असे ठर्गविले. तोच मोहन ! हा केवळ तहानेने व्याकृत झाल्यामुळे पिंजऱ्यात पकडला गेला. नंतर त्याला गोवींदगड गजवाड्यार्ताल खोलीत ठेवण्यात आले. दोनच दिवसात तो गजवाड्यातून पलून गेला. पुन्हा त्याला पकडण्यासाठी महाराजांनी माणसे पाठविला. त्याला पकडत असताना एका शिकाऱ्याला हवा वच्च्याने चांगलेच जखमी केले. तेव्हा दुसऱ्या शिकाऱ्याच्या हातात गदा होती तीच त्याने त्याच्या डांक्यात हाणली. तावडतोब तो वच्चा वेशुध ठोकून निपट्यात पडला. त्याला पकडून पिंजऱ्यात घातले व गजवाड्यात आणण्यात आले. घावून लोकांनी देवाला तो वच्चा वाचावा म्हणून पुक्कळ नवम केले. शेवटी एकदाचा तो शुद्धीवर आला. हा मोहन पांढऱ्या वाघांचा पूर्वज अशा प्रकार तीनदा मरणाच्या दाढ़तुन वाचला. नंतर मात्र तो गजवाड्यात गजपुत्रासारखा वाढला.

भरपूर सक्स आहार अन काहीच काम नाही. महाराजांना त्याच्यापासून पांढर्या वाघांची उत्पत्ती करावयाची होती. तो वयात आला तेव्हा वेगम नावाच्या साधारण त्याच्या वयाच्या नेहमाच्या रंगाच्या वार्धीणीशी त्याचा समागम झाला. ७ सप्टेंबर ५३ मध्ये तिने दोन साध्या रंगाच्या वच्च्यांना जन्म दिला. पुन्हा १९६४ व १९६८

मध्ये तिने आणखी २/२ वच्यांना जन्म दिला. सर्वच नेहमीच्या रंगाचे होते. शेवटा कंटाळून महाराजांनी बेगमला अहमदाबाद प्राणी संग्रहालयाला विकून टाकले. बेगमपासून झालेल्या दुसऱ्या वेळच्या छाव्यातील एक मार्दी राधा जेंव्हा ४ वर्षांची झाली तेंव्हा तिचा व मोहनचा समागम घडवून आणला. २० ऑक्टोबर १९५८ रोजी राधाने ४ वच्यांना जन्म दिला. राजा, राणी, सुकेशी व मोहिनी हे चारही वच्ये मोहनसारखेच पूर्ण पांढरे होते. अनुवंशशास्त्राच्या नियमानुसार त्यांची गुणसुत्रे बरोबर जुळून आली होती. त्यांपैकी राजा व राणी दिल्ली प्राणी संग्रहालयाला दिले गेले. सुकेशी मोहनची सार्थादारीण म्हणून टेवली गेली. मोहन गेल्यावर तिला दिल्लीला देण्यात आले. ती १९७४ मध्ये मेली. मोहिनी वॉर्डांग्टन वंथाल प्राणी संग्रहालयात होती ती १९७९ मध्ये वयाच्या २० व्या वर्षी मेली. १९६० मध्ये पुन्हा एकदा राधाने १ साध्या रंगाची (मालीनी) व २ पांढर्या रंगाच्या वच्यांना (हेमांगी व निलांगी) जन्म दिला. हे दोन्ही पांढरे वच्ये कलकत्त्यातील अलीपूर झुआळांजीकल गाडनने विकत घतले. मालीनी व निलांगीने 'राधा' नावाच्या पांढर्या वार्धाणीला १९६५ मध्ये जन्म दिला. नंतरच्या दोन वेळेस मालिनीने सर्वसाधारण रंगाच्या वच्यांना जन्म दिला. परंतु पुन्हा ६९ मध्ये तिला निलांगीपासून ४ पांढरे वच्ये झाले. अरुण, वरुण, किरणमाला व एक निनार्बा नर वच्या. मालिनी आणखी तीनदा व्याली पण त्यातून दोनच पांढरे वच्ये निपजले. रुपा कलकत्त्यात व सुभाष गीहतीत मेला. पुढे सुभाष मेला.

हेमांगी 'चांदनी' नावाच्या साध्या रंगाच्या वार्धाणीचा जोडीदार होता. चांदनी ६ वेळा व्याली. तिला एकंदर २० वच्ये झाले. ते सर्व पांढरे होते. परंतु पहिले सहा नीट काळजी न घेतली गेल्यामुळे मेले. पुढच्या वेळच्या चारातील तीन होता होताच मेले व चौथा एक वर्षांनंतर मेला. तिचे फक्त ४ पांढरे वच्ये जिवंत आहेत. शेफाली, तारा, हिरा व हेमांगी ज्युनीयर ही त्यांची नावे १९६२ मध्ये पुन्हा मोहन व राधा यांना ४ पांढरे वच्ये झाले. राधाला एकंदर १३ पांढरे वच्ये व १ साधारण रंगाचे वच्ये मोहनपासून झाले. ती २ मे १४ मध्ये मेली. सर्व जगत पांढरे वच्ये होण्याचा उच्चांक राधाने केला.

आता आपण थोडे त्यांच्या प्रजोत्पत्तीच्या मुळाकडे पाहू. पांढर्या वाघात अलिंग अप्रभावी (ऑटोसोमल रिसिसिल्ह) गणसुत्रे W हे एकच दिसते. सर्वसाधारण

रंगाच्या वाधाच्या कातडीचा, डोळ्याचा व नाकाचा रंग ठरविणारे गणसुत्र W असे असते. सर्व पांढर्या वाधात (उत्परीवर्तीत) W W ह्या प्रकारची गुणसुत्रे दिसतात. तर साधारण वाधात ती W W किंवा W w असतात. w w नर व w w मार्दी यांच्या समागमातून सर्व पांढरेच बच्ये येतील. सुकेशी व मोहन; गणी व राजा; चमेली व चंपक ह्यांनी अशा वाधांना जन्म दिला. W W व W w ह्यांचा समागम झाल्यास पांढरे व सर्वसाधारण बच्ये जन्मास येतील. अर्थात फलीभवन झाल्यावर जरी गुणसुत्रे सुटी होतील त्यावर हे अवलंबून राहिल. कदाचित यामध्ये सर्व पांढरे बच्येही होऊ शकतील; असे मोहन व राधा यांच्या पहिल्या दोन विणींमध्ये झाले. परंतु हे प्रमाण ४०/८० टक्केही राहू शकेल.

जेव्हा एक पालक W w व दुसरा W W असेल तेव्हा एकही पांढरा बच्या पैदा होणार नाही. परंतु साधारण रंगाचे व W w × W w असे पालक असतील तर पांढर्या बच्यांचे प्रमाण साधारणतः ४:९ राहिल. परंतु अशा प्रकारे कुटुंबातल्या कुटुंबातच समागम होत राहिल्याने कित्येक बच्ये जन्मतःच किंवा कित्येक जन्मानंतर थोड्याच दिवसात मरुन जातात असे आढळले आहे. याचे मूळ कारण आंतर्निपज हे आहे.

१९७६ च्या सुमारास एकंदर ३० पांढरे वाघ वेगवेगळ्या प्राणी संग्रहालयातून जिवंत होते. त्यातील ७ दिल्लीत, ७ कलकत्त्यात, ९ गौहती, ९ लखनी, ९ हैद्राबाद, ८ ब्रिस्टल व ५ वॉशिंग्टन येथे होते. साधारण १९८० पर्यंत रेवाच्या पांढर्या वाधांची उत्पत्ती करण्यासाठी ५८ वेळा प्रयल झाले. त्या सर्व वेळा १९४ पांढरे बच्ये व ५६ साधारण रंगाचे वाघ जन्मले आणि ह्या सर्वांचा मूळ वंशज ‘‘मोहन’’ होता. १८ डिसेंबर १९६९ मध्ये मोहन मेला. त्याचा २० वा वाढदिवस मे १९७० मध्ये मोठ्या थाटाने करावयाचे ठरले होते परंतु त्यापूर्वीच त्याचे निधन झाले. परंतु मोहनची पिढी चालू राहिल अशी आपण आशा घरु या !

\* \* \*



## प्राण्यांच्या गर्भधारणेचा काळ, पिलांची संख्या व आयुर्मर्यादा

सस्तन प्राण्यांचे १/२ अपवाद सोडले तर सर्वच प्राण्यांच्या पिलांची वाढ मादीच्या पोटात होऊन ती जन्माला येतात. खाली काही प्राण्यांच्या गर्भधारणेचा काळ दिला आहे; यावरुन पिलू किती काळ मादीच्या पोटात रहाते ते समजून येईल. तसेच प्राण्यांच्या आयुर्मर्यादिचा काळही दिला आहे.

प्राणी	गर्भधारणेचा काळ~	पिलांची संख्या	आयुर्मर्यादा
लाल तोंडाचे माकड कोळ्हा	६ महिने ६० ते ६३ दिवस	१ क्वांचित २ ४/५	१२ ते १५ वर्षे १२ वर्षे

प्राणी	गर्भधारणेचा काळ	पिलांची संख्या	आयुर्मर्यादा
जंगली कुत्रा	७० दिवस	४/६	८ ते १० वर्षे
लोमरी / कोकरी (इंडियन फॉक्स)	५९ ते ५३ दिवस		
अस्वल	७ ते ८ महिने	२/३	४० ते ५० वर्षे
राटेल (हनी बॅजर)	६ महिने	२	
जावडी मांजर (स्मॉल इंडियन सिक्हेट)		४/५	
उद्मांजर (टॉडी कॅट)		३/४	
मुँगूस	२ महिने	३/४	७ ते ८ वर्षे
तरस		३/४	१२ ते १४ वर्षे
विवल्या वाघ	१३ आठवडे	२/४	२२ ते २५ वर्षे
वाघ	३ $\frac{1}{2}$ ते ४ महिने ४ ते ६	२/३ क्वचित	अंदाजे ३० वर्षे
चित्ता	३ महिने	२/४	
सायाळ		२/४	
ससा (इंडियन हेअर)	९ महिना		
चीशिंगा	८ ते ८ $\frac{1}{2}$ महिने	१/२	
नीलगाय	८ ते ९ महिने	२/३	
सांबर	७ ते ८ महिने	१/२ क्वचित ३	
ठिपकेवाले हरीण	८ महिने	१	
भेकर (बाकोंग डीअर)	६ महिने	१/२	
पिसोरी	४ महिने	२	
रानडुक्कर	४ महिने	४/६	२० ते २५ वर्षे
खवले मांजर (पॅगोलीन)		१ क्वचित २	
डॉलफीन	८ ते ९ महिने	१	

\* \* \*

महाराष्ट्रातील बन्य प्राणी

१८९



---

# परिशिष्ट

---

---

# ଅଣ୍ଡାକାର

---

महाराष्ट्रातील सर्व जातींच्या सत्या उपलब्ध असलेल्या कन्य प्राण्यांची यादी

मराठी नाव	इंग्रजी नाव	शास्त्रीय नाव
गट-मर्कट (प्रायमेटस) माकडे, वानरे इत्यादी		
१. लाल तोंडाचे माकडे	बानेट मंकी	<i>Macaca radiata</i>
२. उत्तरी माकडे	हिस्स मंकाक	<i>Macaca radiata</i>
३. हनुमान वानर	कॉमन लंगूर	<i>Presbytis entellus</i>
४. तेवाग	स्लेंडर लॉरीस	<i>Nycticebus coucang</i>
गट-मांसाहारी प्राणी (कार्नीवोरा) कुत्रा, मांजर, अस्वल इत्यादी		
१. लोडगा	बुल्फ	<i>Canis lupus</i>
२. कोल्हा	जँकॉल	<i>Canis aureus</i>
३. कोकरी	बेंगल फॉक्स	<i>Vulpes bengalensis</i>
४. दोस, जंगली कुत्रा	इंडियन वाईल्ड डॉग	<i>Cuon alpinus</i>
५. अस्वल	स्लोथ बेर	<i>Melursus ursinus</i>
६. गटेल	गटेल किंवा हनी बैंजर	<i>Mellivora capensis</i>
७. जल मांजर	स्मृथ कोटेड इंडियन ओझर	<i>Lutra perspicillata</i>
८. जावडी मांजर	स्मॉल इंडियन सिवेट	<i>Viverricula indica</i>
९. उद्मांजर	कॉमन पाप सिवेट	<i>Paradoxurus hermaphroditus</i>
१०. छोटे मुऱ्गस	इंडियन ग्रे मुऱ्गस	<i>Herpestes edwardsi</i>
११. मुऱ्गस	रुडी मुऱ्गस	<i>Herpestes Smithi</i>
१२. तरस	स्ट्राईच हायना	<i>Hyaena hyaena</i>
१३. वाळवंटातील मांजरे	डेझर्ट कॅट	<i>Felis libyca</i>
१४. गम मांजर किंवा बोगा	जंगल कॅट	<i>Felis chaus</i>
१५. वाढाटी	लेपड कॅट	<i>Felis bengalensis</i>
१६. तोवळ्या ठिपक्याचे मांजरे	रस्टी स्पॉटेड कॅट	<i>Felis rubiginosa</i>
१७. दिवळ्या वाघ	लेपड	<i>Panthera pardus</i>
१८. पढाईत वाघ	टायगर	<i>Panthera tigris</i>

मराठी नाव	इंग्रजी नाव	शास्त्रीय नाव
<b>गट-कीटकहारी प्राणी (इन्सेक्टीवोरा)</b>		
१. झाडावरील खालंदर	मद्रास ट्री शू	<i>Anathana elliotti</i>
२. कुंपण इक्कर	इंडियन हेडजॉर्हांग	<i>Paraechinus micropus</i>
३. चिंचुंदरी	हाऊस शू	<i>Suncus murinus</i>
४. चिंचुंदरी	ऑंडरसन्स शू	<i>Suncus stoliczkanus</i>
<b>गट-उडणारे सस्तन प्राणी (काईरोप्टोरा) वटवाघुळे</b>		
१. फळे खाणारी वटवाघुळे	फुल्हस फ्रुट बॅट	<i>Rousettus leschenaultii</i>
२. फळे खाणारी वटवाघुळे	फ्लाईंग फॉक्स	<i>Pteropus giganteus</i>
३. फळे खाणारी वटवाघुळे	शॉर्ट नोन्ज म्फुट बॅट	<i>Cynopterus sphinx</i>
४. कीटक खाणारी वटवाघुळे	लार्जर रॅट-टेल्ह बॅट	<i>Rhinopoma microphyllum</i>
५. कीटक खाणारी वटवाघुळे	लेसर रॅट-टेल्ह बॅट	<i>Rhinopoma hardwickei</i>
६. कीटक खाणारी वटवाघुळे	खँक विअर्ड टांब्य बॅट	<i>Taphozous melanopogon</i>
७. कीटक खाणारी वटवाघुळे	लॅंग आर्म्ड टांब्य बॅट	<i>Taphozous longimanus</i>
८. कीटक खाणारी वटवाघुळे	पाऊच वेअरींग बॅट	<i>Taphozous saccolaimus</i>
९. कीटक खाणारी वटवाघुळे	टॉम्ब बॅट	<i>Taphozous kachhensis</i>
१०. कीटक खाणारी वटवाघुळे	मलाया फॉल्स व्हॅमपायर	<i>Megaderma spasma</i>
११. कीटक खाणारी वटवाघुळे	इंडियन फॉल्स व्हॅमपायर	<i>Megaderma lyra</i>
१२. कीटक खाणारी वटवाघुळे	राऊक्स हॉर्स शू बॅट	<i>Rhinolophus rouxi</i>
१३. कीटक खाणारी वटवाघुळे	राऊक्स हॉर्स शू बॅट	<i>Rhinolophus lepidus</i>
१४. कीटक खाणारी वटवाघुळे	ग्रेट ईस्टर्न हॉर्स शू बॅट	<i>Rhinolophus luctus</i>
१५. कीटक खाणारी वटवाघुळे	लीफ नोन्ज बॅट	<i>Hipposideros speoris</i>
१६. कीटक खाणारी वटवाघुळे	यायकलर्ड लीफ नोन्ज बॅट	<i>Hipposideros bicolor</i>
महाराष्ट्रातील वन्य प्राणी		

मराठी नाव	इंग्रजी नाव	शास्त्रीय नाव
१७. कोटक खाणारी वटवाघुळे	कॅन्टस लीफ नोज्ड वैंट	<i>Hipposideros galeritus</i>
१८. कोटक खाणारी वटवाघुळे	रिकल लीप वैंट	<i>Tadarida aegyptiaca</i>
१९. कोटक खाणारी वटवाघुळे [पेशवा वैंट ही जात फक्त महाराष्ट्रात व्याप्त होती पुण्यामध्येच] आढळते.]	पेशवा वैंट	<i>Myotis peshwa</i>
२०. कोटकहारी वटवाघुळे	इंडियन पिपिस्ट्रेल	<i>Pipistrellus coromandra</i>
२१. कोटकहारी वटवाघुळे	इंडियन पिम्मी पिपिस्ट्रेल	<i>Pipistrellus minus</i>
२२. कोटकहारी वटवाघुळे	केलार्टस पिपिस्ट्रेल	<i>Pipistrellus ceylonicus</i>
२३. कोटकहारी वटवाघुळे	डॉमंस वैंट	<i>Pipistrellus dormeri</i>
२४. कोटकहारी वटवाघुळे	टिकेल्स वैंट	<i>Hesperoptenus tickelli</i>
२५. कोटकहारी वटवाघुळे	लेसर यलो वैंट	<i>Scotophilus temmincki</i>
२६. कोटकहारी वटवाघुळे	ग्रेटर यलो वैंट	<i>Scotophilus heathi</i>
२७. कोटकहारी वटवाघुळे	लॉग वीण वैंट	<i>Miniopterus schretharsi</i>
२८. कोटकहारी वटवाघुळे	पेटेड वैंट	<i>Kerivoula picta</i>
गट-शांक (लंगोर्मार्फी) ससा		
१. ससा	इंडियन हेअर	<i>Lepus nigricollis</i>
गट-कुरतडणारे प्राणी (रोडशीया) खारी, उंदीर, सायाळी इत्यादी.		
१. उडती खार किंवा खोटी खार	जायंट फ्लाईंग स्किरल	<i>Petaurista petaurista</i>
२. तीन पळुंचांची खार किंवा खाढी खार	श्री स्ट्राईंड स्किरल	<i>Funambulus Palmiarum</i>
३. पाच पळुंचांची खार, खाढी खार	फाईव स्ट्राईंड स्किरल	<i>Funambulus pennanti</i>
४. झनी	जंगल स्ट्राईंड स्किरल	<i>Funambulus tristriatus</i>

मराठी नाव	इंग्रजी नाव	शास्त्रीय नाव
५. शेक्रा, राक्षसी खार	इंडियन जायंट स्क्रिरल	<i>Ratufa indica</i>
६. सायाळ, सालू, साळीदर	इंडियन पोक्युपाईन	<i>Hystrix indica</i>
७. झाडायरचा लहान उंदीर	इंडियन लौंगटेल ट्री माऊस	<i>Vandeleuria oleracea</i>
८. शेतातील लहान उंदीर	सॉफ्ट फर्ड फिल्ड माऊस	<i>Millardia meltada</i>
९. घरगुती उंदीर	ब्लॉडफोर्डसु रॅट	<i>Rattus blanfordi</i>
१०. घरगुती उंदीर	हाऊस रॅट	<i>Rattus rattus</i>
११. छोटे उंदीर	हाऊस माऊस	<i>Mus musculus</i>
१२. छोटे उंदीर	लिटिल इंडियन फिल्ड माऊस	<i>Mus booduga</i>
१३. छोटे उंदीर	फॉन कलर्ड माऊस	<i>Mus cervicolor</i>
१४. छोटे उंदीर	इंडियन ब्राऊन स्पायनी माऊस	<i>Mus platythrix</i>
१५. छोटे उंदीर	इंडियन बुश रॅट	<i>Golunda ellioti</i>
१६. घुशी	लेसर बैंडीकोट रॅट	<i>Bandicota bengalensis</i>
१७. घुशी	लार्ज बैंडीकोट रॅट	<i>Bandicota indica</i>
१८. घुशी	इंडियन जेरबील	<i>Tatera indica</i>
गट-खूबाले प्राणी (अंगूलेटस) गानरेहा, हरणे वरीरे.		
१. गवा	गौर	<i>Bos gaurus</i>
२. जंगली भैस	इंडियन वाईल्ड बफेलो	<i>Bubalus bubalis</i>
३. नीलगाय	नीलगाय	<i>Boselaphus tragocamelus</i>
४. चौशिंगा	फोर हॉर्न्ड अंटीलोप	<i>Tetracerus quadricornis</i>
५. काळवीट	ब्लॉकबक	<i>Antelope cervicapra</i>
६. चिंकारा	चिंकारा	<i>Gazella gazella</i>
७. पिसोरी, येडा	माऊस डीआर	<i>Tragulus meminna</i>
८. भेकड	वाकींग डीआर	<i>Muntiacus muntjak</i>
९९६		महाराष्ट्रातील बन्य प्राणी

मराठी नाव	इंग्रजी नाव	शास्त्रीय नाव
१. टिपकेवाले हरीण	स्पॉटेड हीअर	<i>Axis axis</i>
२०. सांवर	सांवर	<i>Cervus unicolor</i>
२१. रानडुकरा	वाईल्ड बोअर	<i>Sus scrofa</i>
गट-खबलेखारी प्राणी (फोलीडोटा) मुळ्याखाऊ		
१. खबले मांजर, मुळ्याखाऊ	पॅगोलीन	<i>Manis crassicaudata</i>
गट-खबले तस्तन (सिटेशीया)		
१. देवमासा	कॉमन रॉरकल्	<i>Balaenoptera physalus</i>
२. देवमासा	ग्रेट क्लू व्हेल	<i>Balaenoptera musculus</i>
३. देवमासा	फिनलेस पॉरपज्	<i>Neomeris phocaenoides</i>

### विक्रांती यादी

क्रमांक	प्राण्यांची नावे	पृष्ठ	
रंगीत चित्र १	१. उत्तरी माकड	२. लाल तोंडाचे माकड	१८ नंतर
३. हनुमान बानर	४. तेवांग		
रंगीत चित्र २	१. लांडगा	२. कोल्हा	
३. कोकरी	४. जंगली कुत्रा		
रंगीत चित्र ३	१. तरस	२. अस्वल	४० नंतर
३. मुऱ्गूस	४. राटेल		
रंगीत चित्र ४	१. उद्मांजर	२. जावडी मांजर	
३. जल मांजर			
रंगीत चित्र ५	१. पढ़ेवाला वाघ	२. विवळचा वाघ	६२ नंतर
३. वाधाडी	४. रानमांजर		
फोटोग्राफ ६	१. पढ़ेवाला वाघ		
रंगीत चित्र ६	१. ससा	२. उडती खार	१०४ नंतर
३. पढ़ेवाली खार	४. मोठी खार किंवा शेक्का		
५. सायाळ			
रंगीत चित्र ७	१. झाडावरील उंदीर	२. घूस	
३. छोटा उंदीर	४. घरगुती उंदीर		
५. जेरबील			
रंगीत चित्र ८	१. गवा	२. जंगली मैस	१३२ नंतर
३. नीलगाय मादी	४. नर		
रंगीत चित्र ९	१. चौशींगा	२. चिकारा	
३. काळवीट मादी	४. नर		
फोटोग्राफ	१. गवा	३. ठिपकेवाले हरीण	
२,३,४,५	५. रानडुक्कर		
रंगीत चित्र १०	१. ठिपकेवाले हरीण	२. सांधर	१५० नंतर
३. पिसोरी	४. रानडुक्कर		
रंगीत चित्र ११	१. कॉमन रॉरकल	२. ग्रेट ब्लू छेल	
३. कॉमन पॉरपज			

## पारिआधिक शब्दांची सूची

Albino	त्वचेत रंगीत द्रव्य नसलेला
Alpine forest	डोंगराळ गाने
Annual ring	वार्षिक वळवा
Antitragus	कानाचे उपपाळ
Artiodactyla	समसर्वी खूर असलेले प्राणी
Beasts of Prey	हल्ला करून भक्ष्य मिळविणारे प्राणी
Carnivora	मांसाहारी, मांसभक्षक
Chiroes (ग्रीष्म शब्द)	हात
Civet	एक प्रकारची मांजरे
Classification	वर्गीकरण
Claws	नख्या
Domestic dog	पाणीबी कुत्रा
Duckbilled Platypus	बदकचोच्या
Enamel	दातांवरील आवरण
Fathom	समुद्रमील
Family	कुल
Genus	गोत्र
Giant Squirrel	राक्षसी खार
Hedgehogs	कुपण इक्कर
Hibernation	शीतानिष्कयता, शीतर्नाद्रा
Horse Shoe	घोड्याच्या नालाचा आकार
Littoral and Tidal Swamp forest	समुद्रकाठची भरती ओहोटीची जंगले
Mammals	सस्तन प्राणी
Mangroove	सुंद्री
Megachiroptera	मोठे पंख (हात) वाली वटवाघुळे
Melanin	त्वचेला रंग देणारे एक रासायनिक द्रव्य
Microchiroptera	लहान पंख (हात) वाली वटवाघुळे
Nocturnal	निशाचर
Nose leaf	नाकावरील पातळ पडदा
Orchid	आर्किड

महाराष्ट्रातील वन्य प्राणी

Order	गण
Perissodactyla	विषमसंखी खूर असलेले प्राणी
Pinna	बाह्यकर्ण
Plankton	एक प्रकारचे पाण्यातील सूक्ष्म जीव
Plogue	उदरांवरील पिसवांमुळे होणारा रोग
Primates	मकटे
Pteron (ग्रीक शब्द)	पंख
Rabbit	सशाची एक जात
Rat bite fever	उंदीर घावल्यामुळे येणारा एक प्रकारचा ताप
Rodent	कुरतडणारे प्राणी
Ruminent	घार कप्पाचे पोट
Salt licks	हार घाटणे
Sense of hearing	श्रवणशक्ति
Sense of smell	गंधज्ञान
Sheath tailed bat	शेपटी संपूर्ण झाकलेली वटवाघुळे
Southern tropical dry deciduous forest	उष्ण प्रदेशांतील शुष्क प्रवातीमिश्र वने
Species	जाती
Spiny ant-eater	मुऱ्याखाऊ
Stink gland	घाणेरडणा यासाची ग्रंथी
Subspecies	उपजाती
Supersonic waves	थवणणशक्तिच्या पलिकडे असलेल्या वायुलहरी
Tahr	घार, एकप्रकारचा गव्यासारखा शक्तिशाली प्राणी
Tragus	कानाचे पापुक्रयासारखे पातळ पाळे
Tree Shrew	झाडावरील खारंदर
True ruminents	पोटला घार कप्पे असलेले प्राणी
Upper arm	बाहु
Ungulates	खूरधारी प्राणी
Vampires	रक्तहारी वटवाघुळे
Vertebrate	कशेल, पाठीचा कणा असलेले
Weasal	एक प्रकारचा प्राणी

\* \* \*

महाराष्ट्रातील वन्य प्राणी

संदर्भ चांथ

1. Allen, G. M. : Bats
2. Ellerman, J. R., Morrison-Scot, T. C. S. : Checklist of Palaearctic & Indian Mammals.
3. Pocock, R. I. : The fauna of British India, Ceylon and Burma.
4. Prater, S. H. : The Book of Indian Animals.
5. Gazetteer of India, Maharashtra State, Fauna.
6. Journal of the Bombay Natural History Society Vol. 30, 31.
7. National Parks and wild life Sanctuaries in Maharashtra State.
8. अबुल फ़ज़ल : आयने अकबरी.
9. डॉ. आपटे, म. वि. : प्राणीमृष्टी भाग दुसरा.
10. हसमुख धीरजलाल सांकलीया, म. श्री. माटे : महाराष्ट्रातील पुरातत्त्व.

\* \* \*



---

मुद्रणस्थल : शासकीय फोटोशिको मुद्रणालय, पुणे-२.

---

शासकीय फोटोझिको मुद्रणालय, पुणे - ४११ ००९.